

योगी रामचरकृत



योगी रामचरकृत
आत्म—
सामर्थ्ययोग

अथवा

निसर्गशास्त्र.



किंमत एक रुपया.

लोकमित्रं थमाला रत्न दुसरे

॥ हारि : ३० ॥

योगीरामचरक कृत.

आत्मसामर्थ्ययोग

अथवा

निसर्गशास्त्र.

अनुवादक

“ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर ”

कृष्णजी नारायण आठल्ये

प्रकाशक व सुदृक

दत्तात्रेय गोविंद सडेकर

मालक ‘धनंजय मुद्रणालय’

खानापूर-बेळगांव

आवृत्ति] एप्रिल १९२६ [पहिली

कापडी १। रु.) किंमत (कागडी १ रु.

सर्व देश लोकां समाजां

संस्कृतां

सन्तु अमृतामीर्गं

पर्याप्तिशासनगार

त्रिपते

साहित्यनि

कामदृष्ट

सर्व हक्क प्रकाशकानें स्वाधीन ठेविले आहेत.

सिंधी] अंग्रेजी [अंग्रेजी

अंग्रेजी) फ्रेंच (फ्रेंच अंग्रेजी

³⁰

- C.H.KULKARNI.

375, Nehru Road, TILAKWADI. B.G.M.



दृ. गो. सर्डेकर
संगारक, लोकप्रिय.



महाराष्ट्रभाषाचित्रमय
कृ. ना. आठवले.

प्रस्तावना।

शरीरमाद्यं खलु सर्वसाधनम् ।

आमच्यापाशीं हें एक 'बॉच' आहे ह्याला, घेऊन पंचेचाळीस वर्षे झालीं. अद्याप रिपेरी कसली ती ठाऊक नाहीं, कीं तबकडीची कधीं कांचसुद्धां फुटली नाहीं! दुसरे मोठे घड्याळ आहे, ह्याला ३१ वर्षे झालीं! रिपेर ठाऊक नाहीं. एकदां तें वानरानें उचलून फेंकून दिलें त्यावेळीं त्याची लंबकाची पातळी मोडली तेवढी मात्र नवी आणावी लागली. बिचारे आपलें काम सारखें बजावित आहे! तिसरा स्टोब्ह! ह्याला २६ वर्षे झालीं! अद्याप नव्याचा नवा आहे! साचार महिन्यांनीं नीप नवें बसवावें लागतें, तें आमचें आही बसवितों! तो नवा घेतला, त्याच वेळीं बोरीबंदरावरच्या फरशीवर हमालाच्या हातून त्याची तबकडी खालीं पडली आणि फुटली. ती भेग अद्याप जशीच्या तशी कायम आहे; पण अद्याप तुकडा पडला नाहीं! आमच्या शेजांयापाजांयांचीं या अवधींत कितीतरी घड्याळें आणि कितीतरी स्टोब्हं झाले आणि रद्दी खोके घरांतून लोळतातच आहेत! असें कां?

आमचींच घड्याळें टिकलीं कां? व दुसऱ्यांचीं इतक्या लौकर विघडलीं कां? ह्याचें एक कारण, काय तर तीं हत्यारें उत्तम मेकरचीं आहेत; दुसरे त्यांचें यथार्थ ज्ञान आही करून घेतलें आहे, आणि तिसरें त्यांचीं जोपासना. ती आहीं स्वतः व वेळच्या वेळीं करितों. ह्यामुळे त्यांचा परिपूर्ण उपभोग आहांस आजपर्यंत मिळाला व पुढेही त्यांतील यंत्रे अगदीं ज्ञिजून निकामीं होईपर्यंत घेतां येईल अशी खात्री वाटते.

ह्या तिन्हीही यंत्रांतील परिपूर्ण गुण आहांस माहीत असल्यामुळे आहांस त्यांचा पाहिजे तेब्हां पाहिजे तसा उपयोग करून घेतां येतो; परंतु कित्येक लोकांना त्यांच्यांतील कित्येक अद्भुत गुणांची माहितीही नसते. त्यांनीं ह्या यंत्रांच्या अंगीं आणखी निरनिराळें अद्भुत सामर्थ्य पाहिलें ह्याणजे तेही आश्र्वर्यचकित होतात. एकदां एक मनुष्य आमच्या येथें पाहुणे आले होते, ते खेड्याचेच राहणारे होते, रात्रीं एक वाजण्याच्या



दृ. गो. संकर
संपादक, लोकमित्र.



महाराष्ट्रमाध्याचित्रशिल्प
कृ. ना. आठलें.

प्रस्तावना।

शरीरमाद्यं खलु सर्वसाधनम् ।

आमच्यापाशीं हें एक 'वॉच' आहे ह्याला, घेऊन पंचेचाळीस वर्षे झालीं. अद्याप रिपेरी कसली ती ठाऊक नाहीं, कीं तबकडीची कधीं कांचसुद्धां फुटली नाहीं! दुसरे मोठे घड्याळ आहे, ह्याला ३१ वर्षे झालीं! रिपेर ठाऊक नाहीं. एकदां तें वानरानें उचलून फेंकून दिले त्यावेळीं त्याची लंबकाची पातळी मोडली तेवढी मात्र नवी आणावी लागली. बिचारे आपले काम सारखे बजावित आहे! तिसरा स्टोव्ह ! ह्याला २६ वर्षे झालीं! अद्याप नव्याचा नवा आहे! साचार महिन्यांनीं नीप नवे बसवावे लागतें, तें आमचें आही बसवितों! तो नवा घेतला, त्याच वेळीं बोरीबंदरा-वरच्या फरशीवर हमालाच्या हातून त्याची तबकडी खालीं पडली आणि फुटली. ती भेग अद्याप जशीच्या तशी कायम आहे; पण अद्याप तुकडा पडला नाहीं! आमच्या शेजायापाजायांचीं या अवधींत कितीतरी घड्याळें आणि कितीतरी स्टोव्हं झाले आणि रद्दी खोके घरांतून लोळतातच आहेत! असें कां?

आमचींच घड्याळें टिकलीं कां? व दुसऱ्यांचीं इतक्या लौकर बिघडलीं कां? ह्याचे एक कारण, काय तर तीं हत्यारे उत्तम मेकरचीं आहेत; दुसरे त्यांचें यथार्थ ज्ञान आही करून घेतलें आहे, आणि तिसरे त्यांची जोपासना. तीं आहीं स्वतः व वेळच्या वेळीं करितों. ह्यामुळे त्यांचा परिपूर्ण उपभोग आहांस आजपर्यंत मिळाला व पुढेही त्यांतील यंत्रे अगदीं शिजून निकारीं होईपर्यंत घेतां घेईल अशी खात्री वाटते.

ह्या तिन्हीही यंत्रांतील परिपूर्ण गुण आहांस माहीत असल्यामुळे आहांस त्यांचा पाहिजे तेव्हां पाहिजे तसा उपयोग करून घेतां घेतो; परंतु कित्येक लोकांना त्यांच्यांतील कित्येक अद्भुत गुणांची माहितीही नसते. त्यांनीं ह्या यंत्रांच्या अंगीं आणखी निरनिराळें अद्भुत सामर्थ्य पाहिले ह्याणजे तेही आश्रयचकित होतात. एकदां एक मनुष्य आमच्या घेथें पाहुणे आले होते. ते खेड्याचेच राहणारे होते, रात्रीं एक वाजण्याच्या

सुमारास आही त्यांस सांगितले कीं, तें पलीकडच्या खोलींत लहान घड्याळे आहे, त्यांत किती वाजले ते पाहून या. ' तो गृहस्थ क्षणाला, ' माझ्या-पाशीं काड्यांची पेटी नाहीं. ' आही सांगितले. ' जा तुही. काड्यांच्या पेटीची गरज नाहीं. तें घड्याळ तुहांला दिव्यावांचूनच समजेल. ' तो गृहस्थ जरा घुटमळला; पण अंत गेला आणि आश्रव्यानें चकित होऊन मोऱ्यानें क्षणाला, " अहो ! एक वाजून पांच मिनिंदे झालीं आहेत ! पण काहो ? हे ह्या घड्याळांतले कांटे व आंकडे अंधारांतसुद्धां दिसतात हा काय चमत्कार ? " आही सांगितले कीं, " होय; त्या घड्याळांत तोच चमत्कार आहे ! " त्या विचान्याला काय माहीत कीं, त्याच्यावर फास्फ-रसाचें पाणी दिलें आहे ! आणि तें त्याला सांगून तरी किंतीसें पटणार ?

दुसरांही असाच एक खेडवळ मनुष्य आमच्या येथें उतरला व क्षणाला, " मला उद्यां पहांटे चार वाजतांच हाक मारा बरे कां ! " आही क्षटले " ठीक आहे. हें आमचें मोठे घड्याळच तुहाला उठवील. " असें सांगून आही मोऱ्या घड्याळाला चार वाजतांचा अलार्म देऊन ठेवला. त्याप्रमाणें चार वाजतां गजर होतांच तो मनुष्य उठला व त्यानें आश्रव्यानें विचारले कीं, हें कसें होतें हो ? नेमकें चार वाजतांच घड्याळ कसें वाजतें ? " आही क्षटले, " होय; तशीच त्यांत जाढू भरली आहे ! " त्या विचान्याला ही यांत्रिकरचना काय समजणार ? त्याला तो घड्याळाच्या अंगीं मोठा अद्भुत गुण आहे असें वाटले.

एके दिवशीं आमच्या येथें सत्यनारायण करण्याचा प्रसंग आला; तेव्हां कांहीं मंडळी क्षणूं लागली कीं, रात्रीं एक ' किटसन ल्यांप ' आण-वावा ? आहीं क्षटले, " कशाला पाहिजे ? आपण आपला स्टोब्हवर पेटवूं क्षणजे झालें ! " लोकांस तें खरें वाटले नाहीं. त्यांस वाटले ह्यांनी थड्हा केली; पण आही वाजारांत जाऊन स्टोब्हवर लावण्याचा आंकडा तयार करून आणला व येतांना एक मेंटलचेंही दोपण आणले, आणि तें स्टोब्हवर बसवून रात्रीं स्टोब्ह पेटविला; तेव्हां किटसनच्या ल्यांपाप्रमाणे जिकडे तिकडे लख प्रकाश पडला व लोकांस मोठे आश्रव्य वाटले; कारण स्टोब्हपासून हेही कार्य होतें हें त्यांस माहीत नव्हते.

यांत्रिक कार्ये हळलीं कीं, तीं अशींच अद्भुत असतात; पण तें यंत्र सांभाळावयाचे व वापरावयाचे ज्ञान पाहिजे. तें नसेल तर कितीही मोलाचे व कौशल्याचे यंत्र असलें तरी तें मातीगोल होतें किंवा धूळ खात पडतें. स्टोब्हचीच कां गोष्ट घ्याना ? तो एक हातीं असला पाहिजे. प्रत्येक चार दिवसांनी किंवा आठ दिवसांनीं तरी तो घांसून पुसून साफ केला पाहिजे. त्यांत तेल भरावयाचे तें स्वच्छ, निर्मल असें भरलें पाहिजे. गदळ सदळ तेल भरलें तर त्यांत मळ सांचून त्याचीं छिंदें बंद होतात आणि तो निरुपयोगी होतो. तेल भरणे तें फार बेताने भरावे. कमी भरलें तर लाल ज्वाळा येऊन काजळ धरतें आणि स्टोब्ह विघडतो. अधिक भरलें तर किली फिरवितानाही त्याच्या चिळकांड्या उडून तेल फुकट जातें. तसेच पंप चापावयाचा तोही बेताने चापला पाहिजे. अधिक चापला तर कधीं कधीं स्टोब्ह फुटून अपायही होण्याचा संभव असतो. स्टोब्ह पेटवावयाचा तो नेहमीं स्पिरिट घालूनच पेटविला पाहिजे. कोणी कोणी हलगर्जीपणानें राकेल घालूनच पेटवितात त्यामुळे त्यावर सारें काजळ धरतें; छिंदें बंद होतात; दिसण्यांत मलीन होतो आणि अखेर अडगळींत पडतो ! अशीं मडकीं पुष्कळांच्या घरीं दृष्टिस पडतात ! तात्पर्य, यंत्र हें अत्यंत उपयोगाचे साधन आहे; पण त्याला वापरणाराही तसाच पाहिजे. नाहीं तर तेच कवडीच्या मोलाचे होतें. मोटारीसारखे सुलभ वहान दुसरें कोणतें ? पण तिला चालविणारा ड्रायब्हर उत्तम पाहिजे. नाहीं तर सारें व्यर्थ !

आपला देह हें एक अद्भुत यंत्र आहे ते जगन्नियंत्या परमेश्वरानें आपणास जन्मतःच दिलेले आहे. किंविहुना देह ही एक मोटार किंवा विमान असून त्यांत बसवूनच विधात्यानें आक्षांस मृत्युलोकचा प्रवास कंठण्यास सोडून दिले आहे. ह्यासाठीं ते आपले दिव्य वहान सुरळीत चालेल, आपल्यास सुखावह होईल, आपल्या हुकमतीत राहील अशी त्याची जोपासना आपल्याला केली पाहिजे. त्याची मोडतोड होऊन नये, त्याला गंज चढून नये, किंवा तें मध्येच अडून पडून नये यासाठीं आपल्याला फार फार सावध असलें पाहिजे. हें देहरूपी यंत्र अगदीं झिजेपर्यंत दुरुस्त ठेवणे, नीट चालविणे व त्याचा प्रभाव इतरांस दाखवून

आपण सुख भोगणे हेंच सान्या जन्माचें इतिकर्तव्य आहे व तेंच प्रत्येक मनुष्याच्या मनांत नीट विचारे ह्याणनच वरचे सर्व दृष्टांत विस्तार करून सांगोवे लागले. तो कदाचित् कोणास पालहाळसा वाटेल पण तो पालहाळ नाहीं; तर तो फार विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

आगगाडीचें यंत्र तयार करणाऱ्या वॉट्साहेबाच्या कौशल्याची आपण केवढी तारीफ करतो, परंतु हें देहरूप अद्वितीय सजीव—आपो-आप वाढणारे—यंत्र ज्या विश्वकारामिरानें आहांस दिलें, त्याची थोरवी काय सांगावी? त्याची अपूर्वता कोणालाच कधीं यावयाची नाहीं. आपण क्राऊन साइजचें प्रिंटिंग मशीन घेतलें आणि किंतीही दिवस जवळ बाळगलें तरी तें कधीं सुपररायल सांचाचें होईल काय? किंवा आपण एक कार्डविहिनिचा क्यामेरा घेतला, तर तो आपोआप वाढत वाढत कधीं फूल साइजचा होईल काय? नाहीं. हीं जड यंत्रे कधींच वाढावयाचीं नाहींत; पण तेंच देहाचें यंत्र पहा. प्रथम कोठे फूट दीड फूट असते नसते, तेंच पांच चार वर्षांत दोन तीन फूट होऊन पंचवीस वर्षांत पांच सहा फूट होतें! केवढी करामत ही? ह्या देहरूप यंत्राची व आपली जन्माची सांगड! विधात्यानें त्यांत आहाला जखडूनच टाकलें आहे! झाडाला जसें आपलें ठिकाण सोडून अन्यत्र कोठे जातां येत नाहीं. त्याप्रमाणे ह्याला सोडून आपल्यालाही कोठे जातां येत नाहीं, हें यंत्र तुमच्या ताब्यांत आहे, त्याला तुझी हवें तिकडे फिरवा, तुहाला मुभा आहे. तुहाला तहान लागली पाणी प्या; भूक लागली जेवा; सारे करा; पण ह्या यंत्रांतून हुजूर हुक्माशिवाय खालीं उतरूं नका. असें हें गोगलगायीच्या शंखां प्रमाणे पाठीशीं सदानकदा चिकटलेले आहे. तुमचा व त्याचा कधीं वियोग नाहीं, ह्याणनच तुमच्यासाठीं यांत नानाप्रकारच्या—नक्हे—अनंत सोयी करून ठेवल्या आहेत. ह्यांत दाऱे आहेत; खिडक्या आहेत; तारायंत्र आहे; घंटा आहे, नदी, नाले, मोऱ्या, न्हाण्या, लोहार, सुतार, गवंडी सर्व कांहीं जथ्यत तयारी आहे. ती काय काय करिते व कशी कशी आहे हें या पुस्तकावस्तुनच समजेल, आणि तिचा उपयोग केव्हां व कसा करावा हें ह्यांतच सांगितलें आहे. मोठार नीट चालवावयाला किंवा विमान नीट

चालवावयाला ड्रायव्हर चांगला पाहिजे. हा देहरूप यंत्राचे तुळी स्वतःच ड्रायव्हर आहां; परंतु हें यथायोग्य चालवावयास जो शिकेल, त्यांत जो तरवेज होईल त्याला 'योगी' ह्याणतात. देह चालविणे हा योग आणि त्यांतील सर्व खडान् खडा माहिती करून त्यास नेहमी दुरुस्त ठेवून त्या यंत्राच्या भरान्या मारतो तो योगी.

मोटारचे काम शिकवावयालाही कोणी तरी तज्ज लागतो. तसा योग-मार्ग शिकवावयाला तज्ज-ह्याणजे-योगी लागतो. हा देहरूप यंत्र चालविण्याचा ह्यास अमेरिकेतील अद्वितीय महात्मा योगी रामचरक ह्यानें सर्वांवर कृपा करून काढला आहे. त्याचा लाभ सर्वांनी करून ध्यावा.

ह्याला फी नाहीं कीं नजरनजराणा नाहीं; वेळ नाहीं, अवेळ नाहीं, वयाची अट नाहीं कीं जातीची अट नाहीं. इतके हें काम सोपें करून ठेवले आहे. फक्त थोडासा वेळ खर्चून त्याचें ज्ञान संपादन करणे येवढेच काम तुमच्याकडे आहे; तेवढे करा कीं, तुमच्यासारखा राजा कोणी नाहीं. कण्हणे नाहीं, कुंथणे नाहीं, शारीरिक दुःख ह्याणून काय तें तुमच्या स्वप्रांतसुद्धां तुळांस पहावयाचे नाहीं.

ह्याकरितां तुळांला 'बज्रदेही' बनणे असेल तर आधीं हें पुस्तक वाचा ह्याणजे तुळांला तालीम नको; स्यान्डोचे डंबेल्स नकोत; सकाळ संध्याकाळ फिरणे नको; कांहीं नको; खुराक नको; कॉडलिव्हर ऑईल नको. साधें जेवण, साधी रहाणी येवढ्याचांत तुळी बलभीम व्हाल. औषध नको; पाणी नको; कीं वैद्याचें तोंड पहावयास नको; कारण रोग होईल, प्रकृती बिघडेल, तेव्हां ना वैद्य? तेंच मुळीं नाहीं. कृत्रिम संवयी सोडा; चैनीची चउटकून द्या; परमेश्वराची आज्ञा पाढा; निसर्गाची पाठ सोडून नका, कीं तुमच्याकडे रोग येतात कशाला? आधीं प्रकृति बिघडून ध्यावयाची आणि मग औषधासाठीं तोंड वेंगाडावयाचे हा धंदा सांगितला आहे कुणी? हें पुस्तक हाच तुमचा डॉक्टर, हेंच तुमचे औषध; हाच तुमचा खुराक; हीच तुमची हृवा व हेंच तुमचे आरोग्यशास्त्र. तेवढे पढलांत कीं तुळी स्वतःच देहरूप यंत्राचे ड्रायव्हर बनाल.

योगी रामचरक हेच सर्वांचे गुरु. त्यांनीच हा जनांवर पुस्तक-

रूपानें उपकार करून ठेवला आहे. ह्यांतील अमृत प्राशन करा आणि अजरामर व्हा. तें अमृत इंग्रजी पात्रांतून त्यांनीं पुढे केले होतें, तें आहीं देशी भाषारूप पात्रांतून सर्वांस सुलभ केलें आहे. येवढीच आमची सेवा.

ह्यासाठीं हा आत्मसामर्थ्ययोगाचा प्रत्येकानें स्वतः अभ्यास करावा व मुलाबाळांकडून सुद्धां करवावा.

ही गोष्ट फार फार अगत्याची अगदीं पहिली आहे; ह्याणजे घरांत रोगराई शिरणार नाहीं; आरोग्य नांदेल. रेचकांचा किंवा औषधांचा नायनाट होईल, आणि प्रत्येक मनुष्य वज्रदेही वनून एकच नव्हे तर चारही पुरुषार्थ साधून तेजःपुंज कांतीनें, रसरशीत उमेदीनें आपलें शरीररूप यंत्र घडघड घडघड चालवून मोटारीप्रमाणे सरसर सरसर पुढे जाऊन विमानाप्रमाणे आकाशांत भराऱ्या मारून आपले कीडाकौतुक सर्वांस दाखवून थक्क करीत मृत्युलोकापासून स्वर्गाचासुद्धां पल्ला गांठील.

याकरतां उठा ! योगिराम काय सांगतात तें पहा ! आपल्या देहाचे ड्रायव्हर-योगी व्हा; अभाग्याच्या घरी ही आज कामधेनु चालत आली आहे, हिला चारापाणी घालावयाला नको; शुश्रूषा करावयाला नको; देह-दंडण नको; कांहीं नको. तिचें दूध यथेच्छ प्राशन करून सुखानें जन्मयात्रेचा पल्ला गांठा. यापेक्षां अधिक कांहीं सांगावयावें नाहीं.

अहो ! हा कोण ?

मुक्काम पुणे ३०६ शनवार ता० १६।४।२५४	}	आपला जुना परिचित सेवक, कृष्णाजी नारायण आठश्ये.
---	---	---

प्रकाशकाचे दोन शब्द.

—:0:—

महाराष्ट्रवाड्मयांत दीर्घिकाल अवगाहन करणारे महाराष्ट्रभाषाचित्र-
मयूर श्री. कृष्णजीपंत आठलये यांच्या चटकदार लेखांनी आणि गोड
कवितांनी पुष्कळ लोकांस त्यांचा परिचय झाला आहे. कित्येकांस त्यांनी
आपल्या लेखणीची चटक लावून सोडली आहे. त्यांपैकीच आही एक
आहो. आज २-२॥ वर्षे ते सहसंपादक ह्याणनही मित्रास सहाय्य करीत
आहेत. अशा कलमबहादुराची एखादी सर्वोपयोगी कृती जनतेपुढे ठेवून
व्यक्तीचे—समाजाचे—देशाचे—राष्ट्राचे थोडे तरी हित झाल्यास पहावेह्याणून
त्यांजकरवीं हा ‘आत्मसामर्थ्ययोग’ आपणास अर्पण केला आहे.

हा योगीरामाचा योगप्रभावशाली ग्रंथ अंतःकरणपूर्वक वाचणारास
नवचैतन्य देईल, निजलेल्यास जागृत करील, डोक्यांवरील झांपड घालवून
आनंदसाम्राज्यांत नाचवील, मऊ मेणासारखें शरीर पण तें बलभीमासारखें
वज्रदेही बनवील, नराचा नारायण होऊं इच्छिणारा कोणी आर्युपत्र असेल
तर तो यांतील योगांनी धन्य होईल. आज सर्व प्रकारे हताश झालेल्या
मायदेशास अशा प्रकारचें वाड्मय पाहिजे असें आत्मसामर्थ्ययोग अव-
लोकन करणाऱ्या पुष्कळ विद्वानांचे ह्याणणे आहे. करितां आबालवृद्धांनी
लेखक आणि प्रकाशक ह्यांवर कृपा करून समग्र ग्रंथाचे परिशिलन करावें
व आपल्या होतकरू मुलांमुलींकडूनही करवावे. २५० पृष्ठांतील शेंकडों
गोष्टींपैकीं ५।१० जरी त्यांनीं ग्रहण केल्या तरी आपणांस कृतार्थता वाढेल.
सारा युरोप ज्या योगीरामाच्या पुंगीला गुंग होऊन डोलत आहे तेंच वाड्मय
आपणावर प्रकाश पाडणार नाहीं अशी आपली समजूत आहे काय? दयाघन
परमात्मा आपल्या अंतर्यामांत प्रेरणा करो व ह्या ग्रंथांतील आत्मसामर्थ्य-
योगांचा प्रभाव आपल्या प्रत्ययास आणून देवो. अगाऊ वर्गणीदारांचीं नांवें
छापण्याची इच्छा होती पण काम वाढत चालल्यामुळे व लोकांचीं मागणी-
संबंधीं पत्रांवर पत्रे येत असल्यामुळे लैकर काम संपविण्याकडे लक्ष्य दिले
आहे. तरी अगावू रकम पाठवून देणारांनीं प्रकाशकाकडे दयाद्रिवृष्टीनें
पहावें इतकीच नम्र प्रार्थना आहे. दयालु परमात्मा सर्वास सुखाचे दिवस
दाखवो व ही कृति लोकप्रिय होवो इतकीच त्याजकडे प्रार्थना आहे.

खानापूर,
ता. २८।४।२६।

आपला नम्र,
द० गो० संदेकर,

(६)

ग्रंथाभिनन्दन.

नायमात्मा बलहीनेन लभ्यः । —उपनिषद्.

“ You will be nearer to heaven through foot-ball than through the study of Geeta. ”

—Swami Vivekanand.

हातच्या कांकणास आरसा नको असें ह्याणतात, तद्वत् प्रस्तुत काळांत प्रस्तुत ग्रंथाची महती व जरुरी इतकी आहे कीं, त्याबद्दल कोणी कांहींच लिहून त्याकडे धाचकांचे लक्ष वेधण्याजोगी खटपट करण्याची गरजच नाही. अशीच मूळ ग्रंथांतील विषयांची मांडणी व अनुवादकाची लेखन-शैली आहे; तथापि प्रेमळ व उत्साही प्रकाशकाच्या इच्छेवरून त्यांनी त्याबद्दल माझे प्रेमोद्गार कठविणेची पवित्र संधि दिल्यामुळे ही केवळ “ शक्तिदेवीची ” सेवा ह्याणून पुढील चार शब्द मी लिहीत आहें.

(२) शिरोभागीं दिलेल्या अवतरणांत ह्याटल्याप्रमाणे निर्बल माणसास आत्मज्ञान होणे अशक्य असें उपनिषदें सांगतात व भगवद्गीतेच्या अध्ययनापेक्षां फुटबॉलच्या (पाइकंटुकक्रीडेने) खेळाने अर्थात् अंगमेहनतीच्याच्योगे तुह्यांस स्वर्गलोक अधिक जवळ होईल असें स्वाभी विवेकानंद विद्यार्थ्यांस सांगतात. श्रीसिमर्थनीं तर आपल्या सांप्रदायिकांना श्रीराम-देवाच्या उपासनेइतकीच मारुतिरायाची एकानिष्ठ भक्ति अत्यंत आवश्यक ह्याणून लावून दिली आहे. नेमळट, एकांगी, उदासीन अशीं विशेषणे कांहीं धारकरी शहाणे (?!) लोक ज्यांना लावतात त्या वारकरी भक्तांना विठोबापुढे अगोदर हनुमान—गहडदेवाचे दर्शन घ्यावें लागतें. हिंदुस्थानांत बहुतेक सर्व प्रांतांत देवीच्या नवरात्रोत्सवाचे—शक्तिपूजेचे केवळ आस्थापूर्वक नियम पाळावे लागतात हें प्रसिद्धच आहे. एवढ्याशा गोमांतक प्रांतांत अनेकांच्या हरिहरादि अनेक कुलदेवांकडे हुर्गा, सांतरी, शांता, काल्यायनी, ह्याळसा, महालक्ष्मी, कामाक्षी, नवदुर्गा वैरै नांवाने “ शक्ती ” चे अधिष्ठान असते. “ कलौ चंडी विनायकौ ” हें वचन तर शास्त्री लोकांच्या नेहमीं तोंडांत असते. ह्या सर्व गोष्टींवरून कोणता वरें भाव मुख्यत्वेकरून ध्वनित केला जातो ? सामर्थ्य—सामर्थ्य—सामर्थ्य, शक्ति ! शक्ति ! शक्ति !!

(३) “ Knowledge is power ” अशी एक ह्या इंग्रजीत आहे. तदनुसार (कोणतेहि) ज्ञान हीच जर एक शक्ति आहे आणि “ तुका ह्याणे ज्ञान । तोचि नारायण ” हा जर भागवतधर्माचा अभिप्राय आहे तर आत्मस्वरूपाचे ज्ञान आणि तत्प्राप्तीसाठीं साधनभूत असणारे जे हठयोग व राजयोगादि प्रकार त्यांचे महत्त्व काय वानावें ? जुन्या हठयोगी ह्याणन प्रसिद्ध असलेल्या कांहीं व्यक्तींच्या अभ्यासक्रमाकडे पाहिले असतां उगीच अयथार्थ, भीतिजनक होणारे मनोविकार योगी रामचरकांच्या विवरणांत मुळींच नाहीत. आहां आर्यांच्या प्रत्येक धार्मिक कृत्यांत आचमन, प्राणायामाची जरूरी आरंभींच ठेवून दिलेली आहे; पण समाजाच्या दुर्दैवानें किंवा काळमहात्म्यानें “ प्राणानायम्य ” वचनाची कशी नुसती कवाईत चालली आहे; हें बारकाईनें पाहणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यास किती दुःखप्रद होत असतें हें सांगून येणार नाहीं.

“ मनासि लागली सवे विधीविधान तें नव्हे ।

चुकोनि हेत जातसे जनासि घात होतसे ॥ १ ॥ ”

असें श्रीसमर्थांचे वचन आहे. तें आमच्या नित्यकर्मीचरणांत घडिघडी लगू करण्याजोगें आहे. अशामुळे सर्वच वावतींत तेजोहीनता कशी प्राप शाली आहे हेंही चाणक्ष निरीक्षणकर्त्यासि समजून येते. अशा वेळीं स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानाइतकीच किंवद्दुना त्याहीपेक्षां (कांहीं विशिष्ट खुलासेवार रीतीने योगी रामचरकांनी आपल्या पुस्तकांत माहिती दिली आहे ह्याणन हीं पुस्तके) अधीक महत्त्वाचीं आहेत. हठयोगप्रमाणे राजयोग, सायन्स ऑफ ब्रीदिंग, आणि “ लाइट ऑन दि पाथ ” नामक मँकनेथ-कालिनकृत ग्रंथांवर टीका व असे रामचरकांचे ग्रंथ अमेरिकेत फार प्रसिद्ध आहेत. हजारों प्रतींच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या वरचेवर निघत आहेत. प्रस्तुत हठयोग ग्रंथांतील सर्वच प्रकरणे सारखीं महत्त्वाचीं व अध्ययन करण्याजोगीं आहेत; तथापि पुनरुत्पत्ति, मनोधर्म, आणि आत्म्याचे शेषुत्त्व हीं शेवटचीं तीन प्रकरणे अधिक लक्ष्यपूर्वक वाचण्यांत यावीं अशी माझी वाचकांना प्रेमाची विनंति आहे.

(४) योगी रामचरक हे नांव धारण करणारे अमेरिकेत कुणी

हिंदीच गृहस्थ आहेत किंवा कुणी स्वामी आहेत अगर तेथील सुप्रसिद्ध तत्त्ववेचा लेखक आटकिन्सन साहेबच त्या पवित्र व पौर्वात्य तळेच्या नांवाखालीं असे थोर व सुंदर ग्रंथ लिहित असतो याबद्दल कांहींकांचा मतभेद आहे; पण माझ्या मतें लेखक कुणी असो, ही ग्रंथांतील वाणी व तेज केवळ शास्त्रिक नसून गुरुकृपासंपन्न आत्मपदारूढ “प्राप” पुस्तकांचे आहे आणि ह्याणूनच वरील मतभेदाचा वाद महत्त्वाचा नाहीं.

“ उराणमित्येव न साधु सर्वं न चापि काव्यं नवमित्यवद्यम् ”
या न्यायानें ज्ञानग्रहणाच्या बाबतींत तरी लेखकाची कातडी—चामडी पाहून नाक मुरडण्याची क्षुद्रबुद्धी या काठांत तरी धरून नये. चामड्याचा रंग पाहून वायाघाट करणे हें खरें सांगावयाचे तर चांभाराच्याच पिंडास शोभते.

(५) माझा प्रत्यक्ष संबंध रामचरकांशीं किंवा आटकिन्सन-साहेबांशीं कोणताच नाहीं तरी एक गोष्ट फारच मौजेची व निर्मळ बुद्धीच्या वाचकांस आनंद वाटण्याजोगी आहे ह्याणून ती येथें नमूद करण्याचे धाडस करितो. चिकित्सक बुद्धिमत्तांना ही फार अतिशयोक्तीची किंवा भ्रमाची, भासाची गोष्ट वाटेल तरी त्यांत माझी कांहीं हानि नाहीं. ती गोष्ट अशीः— फांहीं वर्षामागे मी एका फार थोर विभूतीच्या अनुशासनाखालीं अध्यात्म-मार्गाचे आक्रमण करीत असतां कडकडीत मौन, फलाहार व ब्रह्मवर्य अशा वतांत आठ वर्षे मला काढावीं लागलीं; तेहां स्वप्नदृष्टांत होऊन ज्या ज्या संस्कृत, प्राकृत, इंग्रजी पुस्तकांची मला शिकारस झाली त्यांत योगी राम-चरकांचीं हीं तीन पुस्तके प्रामुख्यानें होतीं व मला तीं मी न मागतां यद्यच्छेने माझे बेळगांवचे बालमित्र रा. रा. नागेश वासुदेव गुणाजी यांकडून मज-कडे आलीं होतीं. हें आज येथें सांगण्यास मला फार आनंद होत आहे.

(६) शेवटीं एलिचपूरचे विद्रान् महानुभाव कै. वा. दत्तात्रेय कृष्ण द्वामिले यांच्या ओजस्वी वार्णींत अशा आत्मसामर्थ्ययोगाचे महतीवद्दल पुढील चिरस्मरणीय शब्द उद्धृत करून हे माझ्या अंतःकरणांतील प्रेमोद्भार पुरे करितो.

“ हा असा योगाचा अभ्यास ह्याणजे कल्पवृक्ष होय. त्याच्या द्वायेखालीं बसलेल्यांना कशाचीही वाण पद्धणार्

नाहीं. अनुभव पहा ह्याणजे सहज खात्री होईल. वाकीची शास्त्रे चांगले व्हा, सज्जान व्हा, सबळ व्हा, ह्याणून सांगतात आणि हें (हठयोग व राजयोग) शास्त्र तसें कसें होतां येतें हें प्रत्यक्ष प्रमाणानें प्रत्येकाच्या अनुभवास आणून देतें, आणि ह्याणून भाग्याची आणि सिद्धीची इच्छा करणाऱ्या प्रत्येक इसमानें आपले सर्व मनोरथ अशा योगाभ्यासानें (आत्मसामर्थ्ययोगेकरून) पूर्ण करून घ्यावे. अशा सामर्थ्यसंचयानें तुमच्या शरीरांत रोगाचा प्रवेश होणार नाहीं, अकाळीं जरामरणही प्राप्त होणार नाहीं. सहनशक्ति वाढेल, तेजस्विता येईल; धैर्य, शांति, क्षमादि सद्बृत्ति चित्तांत उत्पन्न होतील. पदार्थ आपले गुणधर्म सांगू लागतील. औषधी आपण होऊन आपला प्रभाव कळवितील. भौतिकशक्ति वश होतील. आनंदमय कोश उघडतील आणि शेवटीं जेथें राहून ब्रह्मांडाची घडामोड करितां येते अशा सचिदानन्दस्थितीचा लाभही अवश्यमेव होईल.

ॐ शांतिः शांतिः शांतिः

दिगंबरदास—श्रीक्षेत्र मारात्मक, प्रांत--गोवा

(प्रस्तुत ग्रंथासारखे रूपांतरा मक व स्वतंत्र ग्रंथ, कविता वैगरे लिहिगयाची महाशय आठल्ये यांची उतारवयांतील उमेद आणि ते प्रसिद्ध करण्याचा श्रीयुत सडेकर यांचा हव्यास हीं पाहून मला उभयतांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे वाटते. लोकमित्राची आर्थिक परिस्थिति असावी तितकी समाधानकारक नसतांही केवळ वाचकांना थोर, उदाच व “भुक्तिमुक्तिप्रद” विचारांची दिशा लावण्यासाठीं जे नुकसान रा. सडेकर हे सोशीत आहेत ते मला पक्के माहित असल्यामुळे त्यांच्या परवानगीवांचून मी वाचकांना विनंति करितों कीं, वायफळ काढवण्या आणि नानाविध पोकळ “मालां” चा नाद करवेल तेवढा कर्मा करण्याचा प्रयत्न इष्टमित्रांत त्यांनीं करीत असावा. आर्यधर्मीय ह्याणविणाऱ्या आही अनार्थ अमेरिकेत दरमहा हजारोंवर प्रति खपणाऱ्या ग्रंथांचा खर येथे किती झाला पाहिजे हें लवकर लक्षांत घ्यावे. उपेक्षा करण्याचा हा काळ नव्हे. —दिगंबरदास.)

(४१)

आठल्ये यांचा अत्प परिचय.

गुणाः सर्वत्र पूज्यते न यहत्योऽपि संपदः
पूर्णेषुः किं तथा वंद्यो निष्कलंको यथा कृशः

प्रास्ताविक

जवळ जवळ अर्धा शतक महाराष्ट्रवाडमयाची सेवा करून ज्यांनी आपली अष्टपैलू बुद्धिमत्ता बृहन्महाराष्ट्राच्या निर्दर्शनास आणली, आपल्या अभिनव व मनोरम ग्रंथरत्नांनी सरस्वतीचें रत्नभांडार ज्यांनी संपद केलें व प्रासादिक कवि, कुशल चित्रकार, यशस्वी भाषापांडित, विनोदी लेखक, प्रतिभाशाली विद्वान्, नामांकित वक्ता, बुद्धिवलकीडापटु, कूटलेखनचतुर व मार्मिक समालोचक या निरनिराळ्या नात्यांनी आपल्या सर्वतोमुखी प्रतिभेदा परिचय देऊन आज कैक वर्षे महाराष्ट्रांतील आचालवृद्धांच्या अंतःकरणावर ज्यांनी आपल्या तेजस्वी विचारांची अप्रतिहत सत्ता गाजविली त्या गुरुवर्य कृष्णाजीपंत आठल्यांचा प्रस्तावनेच्या द्वारां विशेष परिचय करून देण्याची जरी आवश्यकता नाहीं व वाडमयाची यथार्थ सेवा तर बाजूलाच राहो; पण मराठी भाषेच्या शाईत विचारांची लेखणी कशीबशी सुठली जाण्याचे कार्य करावयास लागूनही ज्याला अद्याप पुरते एक तपही उलटले नाहीं अशा मजसारख्या शारदेच्या अनधिकारी शागीर्दास तो अधिकारही पोंचत नाहीं; तथापि गु० आठल्यांची साहित्यसेवा इतकी बहुविध व बहुमोल आहे कीं, त्यांच्या अलोट साहित्यसेवेचे गौरवगान करण्याची सुसंधि दवडणे हें कृतज्ञताबुद्धीला अधर्म्य वाटल्यामुळेच ‘विशेष प्रकारची स्तुति करणे’ हा जो प्रस्तावना या शब्दाचा दुसरा अर्थ आहे, तोच येथें गृहीत धरून दैन शब्द लिहीत आहे. शिवाय प्रस्तुत लेखकांच्या लेखणीला सरस्वतीभक्तांचे चरित्रगान मनापासून आवडत असल्यामुळे अपात्रतेची पुरतेपणीं जाणीव असूनही स्वतःच्या समाधानासाठीं व धनंजयप्रेस व लोक-मित्रकार्यालयाचे कर्तवगार मालक श्री० दादासाहेब सडेकर यांच्या आग्रहाच्या आज्ञेला मान देऊन मी गुरुवर्यांची चरित्रमंजूषा उघडीत आहें.

चरित्राची सामान्य रूपरेषा

जुन्या पिढीतील विद्यमान ग्रंथकारांत गु. आठल्यांडितका वाडमयाची दीर्घकाल तपश्चर्या करणारा दुसरा सरस्वतीभक्त क्वचितच आढळून येईल. किंबहुना या बाबतींत अनामिकेशीं स्पर्धा करावयास दुसरी अंगुली पुढे येणार नाहीं असे ह्याटल्यास अतिशयोक्ति किंवा वस्तुस्थितीचा विपर्यास खास होणार नाहीं.

असो; गु. आठल्ये हे ऋषवेदी कळ्हाडे ब्राह्मण असून त्यांचा जन्म इ. स. १८५२ सालीं कळ्हाड तालुक्यांतील मु० ठेभू या गांवीं झाला. आठल्यांचे घराणे भिक्षुकी व वडील नारायणभट्ठ स्वतः दशग्रंथी विद्वान् असल्यामुळे पूर्वपद्धतीप्रमाणे वयाच्या बारा वर्षेपर्यंत आठल्यांना त्यांजकडून संहिता, शिक्षा, ज्योतिष, छंद, निघंट, अष्टाध्यायी वैग्यरेचं शिक्षण मिळाले. पुढे कळ्हाडच्या शाळेत थोडे मराठी शिक्षण झाल्यानंतर इ. स. १८७१ सालीं ते ट्रैन्ड झाले. प्रसिद्ध समाजसुधारक कै. गोपाळराव आगरकर हे आठल्यांचे वर्गवंधु होत. सुमारे पांच वर्षे शिक्षकाचे काम केल्यानंतर गुरुवर्यांची चित्रकलेची आवड त्यांना सर्वस्वी आपल्याकडे आकर्षित करू लागल्यामुळे नोकरीचा राजीनामा देऊन कृष्णाजीपंत मुंबईच्या स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रविट झाले. प्रसिद्ध चित्रकार भिवा सुतार याचे सुंदर चितार-काम पाहून आठल्यांना चित्रकलेची गोडी लागली व ही अभिसूचि आष्टे येथें हेडमास्तर असतांना आठल्यांच्या मधुर वक्तृत्वाला मुग्ध होऊन त्यांचे परम-स्नेही वनलेले तेथील मुन्सफ श्री. चिंतामणराव भट ह्यांनी अडीचरों रुपयांची ऑर्डिलपेटिंगची पेटी आणून देऊन वाढीस लावली. आठल्ये हे ऑर्डिल-पेटिंगच्या कामांत सिद्धहस्त आहेत. सातारचे आबासाहेब महाराज, श्रीमंत सयाजीराव महाराज वैग्यरे अनेक प्रसिद्ध संस्थानिकांचीं, त्यांनीं भव्य तैल-चित्रे काढून वाहवा मिळविली आहे. ‘पेटिंग’ ह्या विषयावर माहितीने भरलेले बडोदा हायस्कुलांतील आठल्यांचे वक्तृत्वपूर्ण व्याख्यान ऐकल्यावर त्यावेळचे बडोद्याचे प्रसिद्ध दिवाण सर यी. माधवराव ह्यांनी आठल्यांना ताबडतोब बोलावणे पाठवून दरमहा शंभर रुपयांवर सरकारी चितारी ह्याणून नेमून घेतले. बडोद्याच्या चार वर्षांच्या कारकीर्दीत आठल्यांनी बडोद्यांतील

पुण्यकळ लोकांचीं तैलचिंवे काढलीं, पेटिंगवद्दल प्रदर्शनांत पदके मिळाविलीं, 'बालविवाहनिषेध' या व्याख्यानाबद्दल पहिल्या प्रतीचिं बक्षीस मिळाविले, जादुगारीच्या अभिनव खेळांनीं लोकांस थळ केले व आपल्या विनोदी, प्रेमळ स्वभावानें सर्वांचीं अंतःकरणे आपल्या स्वाधीन करून घेतलीं. पुढे इ. स. १८८२ सालीं सर टी. माधवराव यांच्या प्रोत्साहनानें व त्यांच्या वरोवरच गुरुवर्य कोची येथें गेले व तेथें त्यांनीं आपले प्रसिद्ध मासिक 'केरळकोकिळ' हें सुरुं केले. अष्टावीस वर्षे केरळकोकिळ मासिक यशस्वितेनें चालवून, कांहीं दिवस कीर्तन मासिक व नानाविध ग्रंथरत्नांनें प्रकाशित करून आज गुरुवर्य आपल्या पुण्याच्या शांतिनिकेतनांतून अखिल महाराष्ट्रास ज्ञानदान करीत आहेत.

साहित्यसेवा व सन्मान

सामान्यतः सरस्वतीभक्तावर लक्ष्मीची अवकृपाच दिसते; पण या बाबतींत गुरुवर्य सुदैवी आहेत. पुण्यकळ विद्वान् सरस्वतीभक्तांची प्रतिभा अनाश्रयामुळे पंगू ठरल्यामुळे वाडमयाची अपरिमित हानि झाली आहे; पण प्रत्येक बाबतींत योग्य वेळीं प्रोत्साहन मिळाल्यामुळे गु० आठल्यांना अपयशाचे वांटेकरी न होतां आपल्या सर्वतोमुखी प्रतिभेनें महाराष्ट्रवाडमयाची एकनिष्ठपणे सेवा बजावतां आली आहे.

असो; आठल्यांची अगदीं पाहिली लेखनकृति ह्याटली ह्याणजे ट्रैनिंग कॉलेजांत असतां श्री. माडीवाले ह्या एका कविमित्राच्या साह्यानें त्यांनी लिहिलेले 'पार्थगर्वपरिहार' हें संगीत नाटक होय. निरनिराळ्या मासिकांतून झळकलेले आठल्यांचे नानाविध महत्वाचे लेख वगळले तरी त्यांच्या अक्षय कीर्तीस कारणीभूत होणारे व महाराष्ट्र सारस्वताचा यशोगंध दरववळून सोडणारे महत्वाचे ग्रंथ ह्याटले ह्याणजे सार्थ ज्ञानेश्वरी, सार्थ दासबोध, विद्युन्मानसशास्त्र, सुश्लोकलाघव, गीतापद्यमुक्ताहार, विवेकानंदजीवन, विवेकानंदाचे चार योग, चंद्रलोकची सफर, समर्थांचा लीलानुग्रह व आत्मसामर्थ्ययोग हे होत. यांशिवाय मधुयामिनी स्वप्न (नाटक), श्वेतांबरा (काढवरी), ब्रह्मचर्य, माझें गुरुस्थान, जादुशिक्षक, फाकडे तरवारबहादुर, चीन वा हातिहास, सासरची पाठ्यणी, लोकोत्तर चमत्कार, दांपत्य-

सुखाचा ओनामा, माझें कळसूबी घर, माहेरचे मूळ, ध्याधीता, सुलभ वेदांत, पंचतंत्रामृतचषक, यांसारखीं अनेक पुस्तके लिहून आठल्यांनी वाढूम्याच्या सर्वांगीण उत्कांतीस हातभार लावला आहे.

आठल्यांची मर्मस्पर्शी लेखणी व वाणी मनाला भुलविणारी, बुद्धीला खुलविणारी, चित्ताला रिज्जविणारी व अंतःकरणाला हलविणारी आहे ह्याननच ती प्रभावशाली आहे. त्यांच्या वाणीने अनेक तरुणांत ज्याप्रमाणे कर्तव्यस्फूर्तीची धगागणारी ज्योत व आत्मविश्वासाची विद्युलहरी निर्माण शाली त्याचप्रमाणे गुरुवर्याच्या मार्गदर्शक लेखणीने कित्येकांचे नैराशयपटल कायमचे दूर करून त्यांना आत्मोन्नतीच्या राजरस्त्यावर आणून ठेवले आहे. उदाहरणार्थ—केरळकोकील्यांतील ‘कात्रीच्या पात्यांचे भांडण’ या लेखामुळे गोऱ्यांतील दोघां विभक्त बंधूंचे कायमचे सख्य झाले. ‘एका नाटक्याचा पश्चाताप’ ही कविता वाचून खरोखरच एका नटाने रंगभूमीचा कायमचा राजीनामा दिला. आठल्यांच्या लेखनप्रभावाच्या अशा कितीतरी गोष्टी आहेत.

आठल्यांच्या साहित्यसेवेचे चीज महाराष्ट्रांतील रसिकांनी जितके केले तसें भाग्य इतर सरस्वतीभक्तांच्या वांछ्यास क्वचितच आले असेल. पदवी, पदके, पैसा, पारितोषिके वैरे ज्या ज्या मार्गांनी आठल्यांचा सत्कार करून महाराष्ट्राने आपली कर्तव्यतत्परता व आठल्यांसंबंधीं पूज्यबुद्धि प्रगट केली आहे. ‘गीतापद्यमुक्ताहारा’ ने खूप होऊन निर्णयसागरच्या मालकांनी आठल्यांच्या हातांत सोन्याचे कडे घातले; तर पनवेल येथें शृंगेरीच्या शंकराचार्यांनी ‘महाराष्ट्रमाषाचित्रमयूर’ ह्या पदवीने आठल्यांचा चिरस्मरणीय गौरव केला. ‘विद्युन्मानसशास्त्र’ हे पुस्तक वाचून आपल्यास या विषयाची स्फूर्ति झाली ह्याणून औंधचे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधि यांच्या हस्ते रा. गणपुल्यांनी आठल्यांस भरजरीचा पोषाख नजर केला; तर मुंवईच्या व्यंकटेशसमाचार प्रेसच्या मालकांनी पांच सहाशें रुपयांचीं पुस्तके व रुपये देऊन आपली गुणग्राहकता व्यक्त केली.

आठल्यांच्या ग्रंथांचे समालोचन करण्याचे हे क्षेत्र नव्हे; तथापि प्रसाद आणि प्रतिभा यांच्या मधुर मीलनाने त्यांचे ग्रंथ प्रभावशाली झाले आहेत आणि ह्याणूनच आठल्यांचा कोणताही ग्रंथ द्या, पुस्तक द्या अगर

त्यांचा एखादा लेख ध्या तो अधीरेणाने संपविल्यावांचून वाचकांच्या जिवाची तळमळ शांत होत नाहीं.

सरस्वतीभक्तांचा मार्ग विलक्षण कंटकमय असतांना अलोट प्रयत्न, दीर्घ व्यासंग, उत्कट आत्मविश्वास, अढळ धैर्य व अखंड उत्साह यांच्या जोरावर हीं कंटकशत्यें बोथट करून आपल्या तेजस्वी ग्रंथकर्तृत्वाचा सरस्वतीच्या साम्राज्यांत गुरुवर्यांनी जो विजयध्वज फडकविला त्याबद्दल महाराष्ट्रांतील कोणतीही साक्षर व्याकि कृतज्ञताबुद्धीने त्यांना वंदनच करील ह्यांत संशय नाहीं. ज्ञानार्जनासाठीं आठल्यांनी मेणवत्तीप्रमाणे वितळण्याची तयारी दाखविली, ज्ञानदान करण्यांत कर्णांचे दानशूरत्व प्रगट केले व ज्ञानाचा विकास करतांना विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांसही त्यांनी लाजविले ह्यांनच आज महाराष्ट्रासाहित्याच्या दरबारांत गुरुवर्याना अढळ सिंहासन प्राप झाले आहे. आठल्यांच्या लोकप्रियतेची, कर्तृत्वसंपत्तेची व अपूर्व विजयाची हीच मीमांसा होय. ज्ञानेश्वरीचा अर्थ विशद करतांना सतत ३ वर्षे आठल्यांना ध्यानयोगी व्हावें लागले; तेव्हां ज्ञानेश्वरीच्या गूढ अर्थाचा त्यांना उलगडा झाला, ही एकच गोष्ट त्यांच्या कठोर तपश्चर्येची उत्तम साक्ष पटवते.

अध्या हळकुंडाने पिंवळे होण्याची निरर्थक महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या व भरमसाठ विचारांचा पिंगा घालून लेखणीचा वाटेल तसा नंगानाच करणाऱ्या अलीकडील अनविकारी लेखकांस आठल्यांच्या चरित्रापासून पुष्कळ बोध घेतां येण्याजोगा आहे. आठल्यांना मिळालेली लोकप्रियता ही एका दिवसांत चुटकीसरसी लाभली नाहीं. त्यासाठीं त्यांना अनेक कष्टांचे बलिदान करावें लागले आहे हें लक्ष्यांत घेतले पाहिजे. आज आठल्ये पाउणशेच्या घरांत गेले आहेत; पण त्यांची साहित्यसेवेबद्दलची तळमळ, ग्रंथलेखनाचा हव्यास पाहून अंतःकरण कुठित होते. महाराष्ट्र सारस्वतांतील ह्या विजयी भीष्माचार्यांकडून अशींच तेजस्वी ग्रंथरत्ने प्रकाशित होऊन त्यायोगे महाराष्ट्रावाडूमयांचे दैन्य व महाराष्ट्रीय लोकांचे अज्ञान दूर होवो हेंच जगान्नियंत्याजवळ पदर पसरून मागणे आहे.

सर्वांचा नम्र, 'राष्ट्रसेवक.'

विषयात्मकमाणिका।

—:0:—

विषय.	पृष्ठ.	विषय.	पृष्ठ.
१ निसर्गशास्त्र क्षणजे काय?	१	१७ नासिकद्वारे व मुखद्वारे श्वासोच्छ्वास करणे.	१२१
२ योग्याची स्थूल देऊ आस्था	१	१८ देहांतील स० परमाणू.	१२५
३ विधात्याचे रचनाचातुर्य.	१२	१९ अवयवांवर सत्ता चालविणे.	१३५
४ आमची प्राणसंरक्षक शक्ति.	१६	२० भानुचक्र.	१४२
५ देहांतील रसायनशाळा.	२३	२१ प्राणायाम.	१४४
६ जीवनरस.	३४	२२ विश्रांतिशास्त्र.	१५३
७ शारिरांतील आगटी.	३८	२३ विश्रांतिशास्त्राचे नियम.	१६१
८ पोषण.	४३	२४ शारीरिक व्याऊ उपयोग	१७३
९ क्षुधा आणि तृष्णा.	४७	२५ योगां कांहीं शा. व्यायाम.	१७८
१० प्राणसेवन.	५३	२६ योगस्नान.	१८६
११ अन्नाविषयीं.	६४	२७ रशिमजीवन.	१९४
१२ देहस्थ पाटबंधारा.	६९	२८ ताजी हवा.	१९९
१३ शरिरांतील रक्षा.	८२	२९ निऊ वै० कोण? तर झोँप.	२०३
१४ योगप्राणायाम.	९५	३० पुनरुत्पत्ति.	२०७
१५ शुद्ध प्राणायामाचे फल.	१०८	३१ मनोधर्म.	२१३
१६ प्राणायामाचा अभ्यास.	११२	३२ आत्म्याचे श्रेष्ठत्व.	२१७



आत्मसामर्थ्ययोग

अथवा

निसर्गशास्त्र.

— अर्द्धशब्द —
प्रकरण पहिलें.

निसर्गशास्त्र ह्यणजे काय ?

योगशास्त्राच्या शाखा पाहूं गेलें तर अनेक आहेत; पण त्यांत प्रमुख व सर्वप्रसिद्ध ह्यटल्या ह्यणजे (१) हटयोग (२) राजयोग (३) कर्मयोग आणि (४) ज्ञानयोग ह्या होत. ह्या पुस्तकांत पहिल्या हटयोगाचेंच विवेचन करावयाचें आहे. इतर शाखांचें वर्णन करण्याच्या आज तरी आही भरीस पडत नाहीं; कारण पुढे जे आही लेख लिहिणार आहों त्यांत योगशास्त्रांतील इतर शाखांवद्दल थोडेबहुत लिहिणारच आहोंत.

हटयोग ही एक योगशास्त्राचीच शाखा असून ती आपल्या स्थूल देहाच्या जोपासनेला साहाय्य देत आहे. हिलाच आत्मसामर्थ्ययोग किंवा निसर्गशास्त्र असें ह्यणतात. शरीराची टवटवी, त्याचें स्वास्थ्य, त्याचें आरोग्य, त्याचें सामर्थ्य हीं नीट राखून शरीरप्रकृति नैसर्गिकरीत्या नियमबद्ध करी

टीप निसर्गशास्त्राचा “हटयोग” असें ह्यणण्याचा पिष्ठ आहे व मूळ इंग्रजी घंथालाही ‘हटयोग’ असेच नावार्दिनेले आहे; परंतु किंधेक ढोंगी गोसार्वा लोक हटयोगाच्या नावासार्वी भलभरतेच हिडीस असे प्रयोग करून दाखवीत किंतात. त्यामुळे सामान्य लोकांचा ‘हटयोग’ ह्या नावाच्या संबंधाने फार गैरसमज होणो. तांदी कोळ पुढे ह्या पहिल्या प्रकरणातच दिलेली आहे. तसा ह्या घंथांतील विषयाच्या संबंधाने वाचकांचा गैरसमज होऊं नये हूपून आली मुद्दाम या घंथाला “आत्मसामर्थ्ययोग” असें नाव दिले आहे. सूक्ष्म ह्या घंथांत आलेले ‘हटयोग’ ‘निसर्गशास्त्र’ व ‘आत्मसामर्थ्ययोग’ हे सिंहोही शब्द एकाच अर्थाचे समजावेत,

ठेवावी हें तिच्यावरून समजते. प्रत्येक मनुष्याची स्वभावसिद्ध वागणूक व शिस्त कशी असावी हेच ह्यांत सांगितले आहे. हल्लीं पाश्वात्य देशांतील पुळकळ लोक असें ह्यां लागले आहेत कीं, “ सुधारणा ” “ सुधारणा ” ह्या नांवाखालीं आहीं फारच बहकत चाललों आहोत. भूक-तहान नसतां-नाच आहीं चहा-कॉफीचा धोट्या लावतों, निर्मळ तोंडानें रात्रंदिवस चिरूट व सिगारेट फुकीत बसतों, घटके घटकेला सोडावॉटर व लेमोनेट ढोसतों, चार पावले जावयाचें असलें तरी बायसिकलची आराधना करतों इत्यादि हजारों कृत्रिम व्यसने व संवयी आमच्या हाडीं खिळून आमची शरीरप्रकृति दिवसेंदिवस माती होत चालली आहे, हें कांहीं उपयोगाचें नाहीं. आपण आतां नैसर्गिकरीत्या राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या नव्या जडलेल्या इष्की व चैनी चटसान्या सोडून देऊन आपण पहिल्याप्रमाणे नैसर्गिक-रीतीने वागण्यास शिकले पाहिजे. हीच गोष्ट आही निराळ्या शब्दांनीं व सोपपत्तीकरीतीने ह्या हटयोगांत निवेदन करणार आहोत. हे जे पाश्विमात्य लोकांचे उद्धार आहीं सांगितले तसे उद्धार काढण्याची किंवा तसा पश्चात्ताप करण्याची पाढी योग्याला कधीच येत नाहीं; कारण तो निसर्गाला आणि नैसर्गिक मार्गाला नेहमीं चिकटलेलाच असतो. ह्या अंर्वाचीन कालांत सुधार-लेल्या ह्याणविणाया कित्येक जाती निसर्गाच्या होत असलेल्या पायमल्लीकडे तिळमात्रही लक्ष्य न देतां कृत्रिम व इष्की वेडेचारांना भुलून जाऊन जशा बहकत सुटल्या आहेत, तसा योगी कधीं फसला जात नाहीं. लोकांत बोकळ-लेली चैनव चोचले करीत बसावें असली वेडी हैस योग्याच्या मनाला कधीं शिवतसुद्धां नाहीं. असल्या गोष्टी पाहून त्याला हासूं मात्र येतें. त्या केवळ पोर-चेष्टा आहेत असेंच तो समजतो. जिच्याकडून त्याचें पालनपोषण हेतें, त्या निसर्ग-मातेच्या हाताचे तो झोके खात बसत नाहीं तर तो तिच्या कुशींत शिरून ऊब घेत पडतो. ह्या योगाची निसर्गातीच उत्पत्ति, निसर्गातीच त्याची वाढ, आणि निसर्गातीच त्याचें पर्यवसान. कोणत्याही पद्धति, वेत, कल्पना वैररेचा पडताळा पहाऱे असेल तर त्यांना प्रथम “ ह्यांत नैसर्गिक मार्ग कोणता ? ” ह्या प्रश्नाची कसोटी लावून पहावी आणि जो मार्ग निसर्गाच्या अगदीं जवळचा

दिसेल, तोच नेहमीं पतकरीत जावा. ह्या शास्त्राचा ज्याला अभ्यास कर्तव्य असेल त्यांना पाश्चात्य देशांत आरोग्यासंबंधानें माजून राहिलेल्या कल्पना, पद्धति, वेडे, खुळे व योजना जेब्हां जेब्हां डोळ्यांसमोर येतील, तेब्हां तेब्हां हीच गोष्ट सोईवार होईल, आणि तीच कल्पना आही ह्या हठग्रोगांत निराळ्या शब्दांनी आज सांगणार आहों.

उदाहरणार्थ, हल्लीच्या शास्त्रांत पारंगत झालेले कोणी अर्वाचीन पंडित जर तुक्षांला पढवू लागले कीं, “ तुक्षी नेहमीं जमिनीवरून चालतां, जमिनीवर निजतां, त्यामुळे मृत्तिकेशीं तुमचा संसर्ग घडून तुमच्या देहांतील ‘ विद्युजीवनशक्ति ’ दिवसेंदिवस कमी कमी होत जाते. हें मोठे भयंकर आहे. ह्याच्या योगानें तुक्षाला पुढे क्षयरोग जडेल व तुमची आयुर्मर्यादा कमी कमी होत जाईल. ” ‘ काय ह्यणतां ? तर मग ह्याला उपाय काय ? ’ ‘ ह्याला उपाय हा कीं, जमिनीचा व आपल्या देहाचा प्रत्यक्ष संबंध ठेवतां कामाचा नाहीं. जमिनीला आपला प्रत्यक्ष स्पर्श घडला कीं, जमिनीच्या अंगीं आकर्षणशक्ति असल्याच्या योगानें ती आपल्या अगांतील ‘ विद्युजी-वनशक्ति ’ नेहेमीं ओढून घेत असते, आणि असा क्रम जर सारखा चालूं राहील तर भलताच प्रसंग गुदरावयाचा ! ह्याकरितां नेहेमीं आपल्यामध्ये व जमिनीमध्ये कांहींतरी विद्युत्प्रतिबंधक पदार्थाची योजना करावी. रवर—कांच हे विद्युत्प्रतिबंधक पदार्थ आहेत. ह्याकरितां आपण जो जोडा किंवा बूट वापरतों त्याला रवराचे तळ घालावेत. त्याचप्रमाणे आपण रात्रौ ज्या पलंगावर निजतों, त्या पलंगाला लांकडी खूर वगैरे न ठेवितां कांचेचे खूर लावावेत ह्यणजे जमिनीपासूनच प्राप झालेली ‘ विद्युजीवनशक्ति ’ तिला परत घेतां येणार नाहीं, आणि आपले आरोग्य कायम राहील. ” ह्यावर योगभ्यास करणारानें आपल्याशींच आधीं विचार करावा कीं, “ ह्यावद्दल निसर्गदेवतेचे ह्यणणे काय आहे ? ” मनुष्याला खरोखरच ज्या वस्तूची गरज लागते, त्या त्या वस्तु निसर्गदेवताच तयार करून ठेवते. मनुष्यांना औषधांची जरूर लागते ह्याणून निसर्गदेवतेने हजारों वनस्पति उत्पन्न करून ठेवल्या आहेत. त्याप्रमाणे जोड्याला जर रवरी अस्तराची गरज असती व पलंगाला जर कांचेच्या खुराची आवश्यकता असती, तर निसर्गदेवतेने

त्यांच्या खाणीच निर्माण करून ठेवल्या असत्या; पण अशा खाणी कोठे जगांत आढळतात काय? शिवाय दुसरे असें पहावें कीं, जे मनुष्य धडेकडे आहेत, ज्यांच्या अंगांत विद्युजीवनचैतन्य जागृत आहे, त्यांनी कधीं ह्या गोष्ठी केल्या आहेत कीं काय? किंवा जगामध्ये ज्या अतिशय बलाढ्य व काटक जाति आहेत, त्यांनीं तरी ह्या गोष्ठी कधीं केल्या आहेत कीं काय? अथवा गवताच्या कुरणांत निजल्यानें कधीं कोणाला अशक्ता अली आहे काय? किंवा मनुष्याला आपोआप धक्का बसून तो कधीं आपल्या सन्दूरणी मातेच्या अंगावर पडला आहे काय? किंवा नैसर्गिक सोसाटच्यानें एकादा मनुष्य गवतावर जाऊन तरी कोसळला आहे काय? किंवा बालपणांत उघड्या पायांनीं धावू लागलें असतां निसर्गानें कधीं ढकलून दिलें आहे काय? नव्हे तर जोडे [अर्थात् रवरी तळ वैरे चटसारे] काढून टाकून घराभोवतीं मुले हिंडतांना आपण पहात नाहीं काय? रवरी बूट व कांचेचे सूर हे तरी खरोखर विद्युजीवनशक्तीला व प्राणजीवनाला निरोध करणारे आहेत काय? इत्यादि गोष्ठींचा आपल्याच मनाशीं पडताळा पाहिला पाहिजे. हें केवळ दृष्टांताकरितां ह्याणनच आहीं सांगितले. एरवीं रवरी तळांत किंवा कांचेच्या खुरांत गुण काय आहेत व दोष काय आहेत, ह्याची वायाघाट करण्याची आहाला ताट्डा इच्छा नाहीं. थोड्या विचाराअंतीं कोणत्याही मनुष्याला कळून येईल कीं, आपल्याला 'विद्युजीवनशक्ति' मिळते ती सारी पृथ्वीपासूनच मिळते. तितकी दुसऱ्या कोणापासूनच मिळत नाहीं; कारण, पृथ्वी हें सांया 'विद्युजीवनशक्तीचे' भांडारच आहे, आणि ती मनुष्याला देण्याला नेहमीं उत्सुक व तत्परच असते. केवळ हीं पहा, आईही आपल्या लेकराला खाऊ देते. त्याच्या हातांत दिलेला पुढा कधीं हिसकावून घेत नाहीं. त्याप्रमाणेंच मनुष्य हें पृथ्वीचें लाडकें लेकरूं आहे. त्याला ती आपल्यांतील विद्युजीवनामृत केवळ हीं पाजीत राहील. तें त्याच्याकडून परत घेण्याचे तिच्या स्वप्रांतसुद्धां कधीं येणार नाहीं; पण ह्या अर्वाचीन कालांत बरेच लोक वायु हा मनुष्याला प्राण देण्याएवजीं हिरावूनच घेणारा आहे असेंसुद्धां भविष्य वर्तविण्यास चुकणार नाहींत.

ह्याकरितां अशा प्रकारच्या ज्या ज्या कल्पना असतील--आपली स्वतःची-

सुद्धां त्यांत धरून—त्या त्या निसर्गशींच नेहमीं ताडून पहाव्यात. हाच एक निर्धार्त नियम होय.

योगशास्त्राच्या इतर शाखांवर पुष्कळ मोठमोठे व अमूल्य ग्रंथ लिहिलेले आहेत; परंतु ह्या योगशास्त्रलेखकांनी हटयोगाची मात्र 'एतद्वि रामायणम्' अशा त्रोटक सूत्रांतच बोळवण केली आहे. हिंदुस्थानामध्यें एका हलक्या जातींच्या फकिरांचे भीक मागत हिंडणारे तांडेच्या तांडे असल्याचे सर्वविश्रुतच आहे. ते आपल्याला हटयोगी ह्यणवितात; पण योगशास्त्रांतील ह्या शाखेच्या 'श्रीगणेशा' चे सुद्धां त्यांस ज्ञान नसते. ते आपल्या शरीरांतील कोणता तरी एखादा अवयव एका विवक्षित स्थिरीत ठेवून तेवढ्यांतच आपल्याला धन्य मानतात. (पण जो त्यांतच पडेल व त्याचा इतका वेळ घालविण्याला व त्रास सोसण्याला तयार होईल, त्या कोणासही ह्या गोष्टी करतां येण्यासारख्या आहेत.) त्यामुळे त्यांच्या अंगीं कांहीं चमत्कार करून दाखविण्याची पात्रता येते, आणि पाश्चात्य देशांतील जे कोणी प्रवासी फिरत फिरत इकडे येतात, त्यांच्यापुढे ते अशाप्रकारचे चमत्कार करून दाखवून त्यांची क्षणभर करमणुकही करतात. त्यांतील कितीएक तंहा चमत्कार ह्या दृष्टीने पाहिल्या तर त्या अद्भुत असतात ह्यांत शंका नाहीं आणि त्या करणारांना अमेरिकेंतील जाडूगारापेक्षांही पुष्कळ फायदा होतो. खरेखरच त्यांचे ते खेळ अमेरिकेंतील खेळकऱ्यांच्या अगदीं तोडीचे असतात. ते कितीएक चमत्कार व कृति तर अतिशय विलक्षण दाखवितात असेही आमच्या कानावर आलेले आहे. उदाहरणार्थ, त्यांना वमनक्रियेच्या योगानें पेटांतील आंतडींसुद्धां वर आणतां येतात आणि पाहणारांना तें एक किळसवाणे प्रदर्शनच होतें; कारण ह्या कृतीने पेटांत गुप असलेले व कधींहि बाहेर न येणारे असे सारे भाग ते बाहेर आणू शकतात. ते इतके कीं, जे जे पदार्थ खाऊन आंतङ्गांत शिरलेले असतात ते सुद्धां ते घरांतून बाहेर काढून देतात. अशातहेच्या त्यांच्या अनेक क्रिया आहेत. ह्या कृति वैद्यकीय दृष्टीने अतिशय मनोरंजक असतात ही गोष्ट खरी; पण एखाद्या सभ्य गृहस्थाला मात्र तो प्रकार अत्यंत किळस-वाणा वाटतो आणि त्यापासून त्या मनुष्यालाही कमीपणा येतो, हटयोगी

ह्यणविणारांच्या दुसऱ्या कांहीं अशाच कृति आहेत, त्या पूर्वी दिलेल्या कृतिसारख्याच जवळ जवळ असतात; पण तसें करण्यांत जे कोणी पुरुष किंवा स्त्रिया आपलें शरीर पहिल्याप्रमाणे निरेगी व सशक्त ब्हावें असे इच्छित असतील त्यांना त्यापासून कांहीं थोडीबहुत करमणूक किंवा कांहीं यात्किंचित् तरी फायदा होईल असें आहासंस तरु वाटत नाहीं. आपण 'योगी' ह्यानून शेवी मिरविणारी--जी एक धर्मवेदी जात हिंदुस्थानांत आहे, त्यांचेच हे लोक सख्ये भाऊ होत ! हे लोक इतके गलिच्छ असतात कीं, धर्मवंधनाच्या सभवीवर ते अंघेळसुद्धां करीत नाहींत ! कोणी आपला हात अगदीं वाळून लांकूड होईपर्यंत उंचच करून ठेवतात ! तो साऱ्या जन्मांत कधीं खालीं ह्यानून काढीतच नाहींत. कोणी कोणी आपल्या बोटांची नखें इतकीं वाढवितात कीं, शेवटीं त्यांचीं वाढलेलीं नखांचीं टोंके मुरडून हातांत घुसून हातसुद्धां पिंजून जातात ! कित्येक लोक कोणत्याही प्रकारची हालचाल न करितां केवळ दगडासारखे स्वस्थ बसतात. ते इतके चेतनाशूल्य बनतात कीं, त्यांच्या दाढीमिशांतूनी व जटेंतून पांखरे आपलीं घरटीं करतात ! कोणी कोणी जमलेल्या वेळक्यापुढे आपण मेठे पुण्यवान् आहों हें दाखविण्याकरितां कांहीं हास्यकारक प्रकारही करून दाखवितात, आणि अडाणी जातीकडून त्यांना कधीं कधीं प्राप्तीही चांगली होते; कारण त्यांना असें वाटतें कीं, हे लोक करतात हें परलोकचेंच साधन असावें. असले लोक ह्यांजे ठकांच्याच वर्गातले किंवा स्वतःला तरी ठकविणारे होत. ही जात ह्यांजे युरोपांतील व अमेरिकेतील मोठमोळ्या शहरांतून हिंडणाऱ्या भिकांच्याच वर्गासारखी होय; कारण तेथील भिकारी आपल्याला झालेले रोग किंवा जखमा आणि खोडसाळपणाने वेडेविद्रे केलेले अवयव, जाणाऱ्या येणाऱ्यापासून पैसा उकळण्याकरितां दाखवित बसतात, आणि विचारे रस्त्यांतील जाणारे येणारे लोक काय आहे ह्यानून त्यांच्याकडे वळून पहातात आणि लगेच खिशांतला पैसा, अधेला पुढे फेंकून देतात; कारण कोणीकडून तरी एकदाची ही ब्याद डोक्यांपुढून नाहींशी होवो.

परंतु जे खरे हटयोगी आहेत व जे हटयोग ही शास्त्राची एक अत्यंत महत्त्वाची शाखा आहे असें मानतात, त्यांना ह्या असल्या लोकांची फार

कींव येते; कारण, आत्मारामाचे मंदिर तयार करण्याचे उत्तम साधन जे देहस्वपयंत्र, तें मनुष्याला निकोप राखणारें पाहिजे. ह्या मुख्य गोर्धीचीच मुळीं त्यांच्यांत उपीव असते.

आही ह्या लहानशा पुस्तकांत हटयोगाचीं मूलतत्त्वे काय काय आहेत, तीं अगदीं सोप्या व साध्या भाषेत सांगून योगी लोक आपले शारीरिक व्यापार कसे चालवितोत तेही दाखवून देणार आहों, आणि त्या प्रत्येकाचे कारण सांगण्याचाही आही प्रयत्न करूं, परंतु प्रथमतः शरीराचीं जीं अनेक कार्ये व व्यापार आहेत ते पाश्चात्य देशांतील प्राणीविज्ञानशास्त्राच्या पद्धतीने आपल्याला समजून दिले पाहिजेत, ह्याणजे कोणालाहि निसर्गानें दाखवून दिलेल्या मार्गाला किंवा पद्धतीला होईल तितके धरून चालावयाला ठीक पडेल. हें कांहीं वैद्यकविषयाचे पुस्तक नव्हें. अर्थात् त्यांत औषधाच्या संबंधाने कोणताही ऊहापोह केलेला नाहीं किंवा आपल्याला फिरून पूर्वस्थिति प्राप्त व्यावयाला आपण आपली वागणूक कशी ठेवली पाहिजे हें जे आही दाखविलें आहे, त्याखेरीज रोग बरे करण्याचे उपाय ह्याणून कांहीं निराळे सांगितलेले नाहींत. निकोप प्रकृतीचा पुरुष हाच ह्या पुस्तकांतील विषय होय. मूळ पुरुषाच्या मर्यादेशीं तुल्य वागणूक ठेवावयाला लोकांस मदत करावी हाच ह्याचा प्रधानहेतु आहे. आणखी आमची अशी खात्री आहे कीं, जो पुरुष निरोगी शरीर निरोगी स्थितींत राखतो, त्याच्या अनुरोधाने वागल्यास तो निरोगी नसलेले शरीरसुद्धां निरोगी करूं शकेल. हटयोग हा वागणुकींत व रहाणींत निरोगी, स्वभावसिद्ध आणि नियमबद्ध पद्धति कशी ठेवावी हेंच शिकविणारा आहे. त्याला अनुसरून वागले असतां कोणाचाही फायदाच होईल. हटयोग हा आपल्या सभोवार जे लोक कृत्रिम संवयीने रहावयाला किंवा वागावयाला लागलेले दृष्टीस पडतात, त्यांना नैसर्गिक पद्धतीचे महत्त्व सांगून त्यांतून परतवून आणून निसर्गशीं अगदीं एकरूप करून ठेवतो.

हें पुस्तक साधेंच आहे; अगदींच साधें, खरोखर तें इतके साधें आहे कीं, पुष्कळ लोक आपल्याला हें आवडत नाहीं ह्याणून लांब फेकूनसुद्धां देतील; कारण ह्यांत नवे किंवा अद्भुत असे कांहीच नाहीं. पुष्कळांस

असें वाटत असेल कीं, ह्यांत कांहीं तरी भिकार योगी करीत असलेले अद्भुत व लोकोत्तर प्रयोग, आसनें, चमत्कार वगैरे सांगितलेले असतील. आणखी त्यावरून आपण आणखीही ते वाढविण्याची खटपट करू. अशा लोकांना आहांस हें सांगणे भाग आहे कीं, बाबानों ! तशाप्रकारचे हें कांहीं पुस्तक नव्हे बरें. ७४ प्रकारचीं आसनें कशीं करावींत हें कांहीं आज आही आपल्याला सांगत नाहीं किंवा आंतडीं धुण्याकरितां पोटांतून बाहेर कशीं काढावींत [हें निसर्गाच्या अगदीं विरुद्ध] हेही आहीं आपल्याला सांगत नाहीं अथवा हृदयाचे उडणे व किया बंद कशी पाडावी, अगर पक्ष-शयाचे चमत्कार कसे करावेत हेही पण आही सांगत नाहीं. अशा गोष्ठींचा संपर्कसुद्धां तुह्याला ह्यांत आढळणार नाहीं. तर आपल्या कामांत कुचराई करणारे, दांडगाई करणारे जे अवयव असतील त्यांना पुनः आपलें काम बरोबर करावयास कसे लावावें येवढेच आहीं सांगणार आणि जे जे स्वैर असलेले भाग आपआपलें काम बंद पाडतील त्यांच्यावर अंमल कसा चालवावा, त्यांना आपल्या ताब्यांत कसे ठेवावेत ह्या संबंधाच्या अनेक गोष्ठी आहीं सांगणार; पण ह्या सर्व गोष्ठी ज्या आही सांगणार त्या मनुष्य हा निरोगी प्राणी बनविण्याच्या संबंधांत येतील तेवढ्याच सांगणार. तो छांदिष्ट बनेल, ढोंगी बनेल अशा तऱ्हेचे आहीं कांहींएक सांगणार नाहीं.

रोगसंबंधानेसुद्धां आहांस फारसे कांहीं सांगावयाचे नाहीं. आही आपणाला येवढेच सांगणार कीं निरोगी स्वीपुरुष ह्यांजकडे पहा. त्यांच्याकडे नीट लक्ष द्या आणि तीं निरोगी कशीं होतात, निरोगी कशीं राहतात, ह्या गोष्ठीकडे नजर टाका. नंतर तीं काय काम करतात, कशीं वागतात ह्याचा विचार करा येवढेच आहीं ह्याणणार, आणि मग तुह्यांला तसे व्हावयाचे असेल तर तुल्यांही तसेच वागा असे आहीं सांग. आही जी काय खटपट करणार ती इतकीच; पण ती सारी ह्याणजे प्रत्येक बाबतींत तुह्याला करवयाची असेल तर ती तुमची तुल्यांच केली पाहिजे.

बाकीच्या प्रकरणांमध्ये योगी हे स्थूल देहालाच कां जपतात, तें आहीं आपल्याला सांगणार आहों. त्याचप्रमाणे सर्व प्राणीमात्रांस व्यापून

राहणारे एक प्राणात्मक ज्ञानस्वरूप आहे हा विश्वास; आणि तें प्रधानतत्त्वे आपलें कार्य वेळच्या वेळीं व यथायोग्य करीत असते ही श्रद्धा; आणि त्याच मूलतत्त्वावर निश्चय ठेवून त्याला आमच्या देहांत व देहाच्या द्वारे त्याचे कार्य अप्रतिहत करू दिले तर आमच्या सर्व शरीराचे व आमचेही कल्याणच होईल असा दृढतर भरंवसा; हीं जीं हठयोगाचीं तीन मूलतत्त्वे आहेत, त्यांचेही आही हांत विवरण करणार आहों. पुढे पुढे वाचू लागा ह्याणजे आही आपल्याला काय सांगण्याच्या संकल्पाने आही बळू झाले आहों, त्याचे स्वरूपही आपल्याला दिसू लागेल. आतं ह्या प्रकरणाच्या मथाव्यावरचा जो प्रक्ष आहे की “ हठयोग ह्याणजे काय ? ” त्याचे उत्तर काय तें आपल्यास सांगतों. त्याचे उत्तर हेच कीं, हें पुस्तक आपण शेवटपर्यंत वाचा ह्याणजे खरा हठयोग ह्याणजे काय ह्याची आपल्याला थोडी बहुत कल्पना होईल; पण तो सायंत पदरांत पडावा अशी आपली इच्छा असेल तर ह्या पुस्तकांत सांगितलेले सारे प्रकार तुही अमलांत आणले पाहिजेत, ह्याणजे ज्या शास्त्राचे ज्ञान आपल्याला पाहिजे आहे त्या मार्गला आपण उत्तम रीतीने लागाल.

योग्याची स्थूलदेहावरील आस्था.

वर वर पाहणाराला सकृदर्शनीं असें वाटते कीं, योगशास्त्राचा हा अभ्यास मोठा विलक्षणच आहे. तो योगसांप्रदायाच्या विरुद्ध दिसतो; कारण, योग हें अध्यात्मशास्त्र आहे. त्यांत खरे ह्याटले ह्याणजे आत्मोन्नतीचेच उपाय सांगितले पाहिजेत. आत्मतत्त्व हें सर्वांत श्रेष्ठ होय; आणि स्थूलदेह जडतत्त्वांचा बनलेला असल्यामुळे आत्म्यासारख्या दिव्य तत्त्वाशीं किंवा मूळ पुरुषाशीं तुलना करून पाहिले तर तो केवळ कःपदार्थ होय; आणि ह्यांत तर स्थूलदेहाची सुधारणा कशी करावी, त्याचे पोषण कसे करावे, त्याला नियमसूद कसे ठेवावे, त्याजकडून व्यायाम कसां करवावा ह्याच्याच साज्या माहितीचे शिष्यांस शिक्षण दिलेले असून स्थूल देहाचेच महत्त्व व जोपासना

सांगितलेली आहे. तेव्हां हें कसें? परंतु हा जो योगशास्त्रांतील हठयोगाचा भाग आहे, त्यांत ह्या स्थूलदेहाची जोपासना कशी करावी ह्याचेंच सारें प्रतिपादन आहे. त्यामुळे त्यांत आपल्या जडदेहाला पद्धत कशी लावावी, त्याला ऊर्जित दशेला कसा आणावा, ह्याचीच माहिती त्याचा अभ्यास करणाराला दिलेली असते; आणि तीसुद्धां थोडीथोडकी नव्हें, तर अगदी खडान् खडा. पाश्रात देशांतील जे प्रवासी लोक पौर्वात्य देशांत येतात, त्यांना योगी लोक आपल्या देहावर लक्ष्य ठेवून त्याची ते जोपासना करतात; आणि त्यांतच ते आपला वेळ घालवितात व त्याच्याकडेच लक्ष्य पुरवितात असें त्यांच्या दृष्टीस पडले कीं, तेवढच्यावरूनच त्यांना असें वाटतें कीं योगशास्त्र हें फक्त शरीर जोपासनेचेंच शास्त्र आहे. त्याचा जरासा लक्ष्य लावून अभ्यास केला तर कदाचित् शरीरप्रकृति चांगली राहात असेल, पण त्यांत आत्मोन्नतीचा असा कोणताच भाग नाही. जे केवळ बाहेरचाच देखावा पाहणारे आहेत, त्याच्या पलीकडे ज्यांची दृष्टीच जात नाहीं, त्यांच्या मनाचा कल असा झाला तर त्यांत कांहीं विशेष नाहीं.

परंतु योगजिज्ञासुना योगीलोक आपल्या देहाला कां जपतात, ह्याचें खरें कारण सांगत बसण्याची कांहीं आहांला फारशी आवश्यकता दिसत नाहीं; कारण त्यांत अथपासून इतिपर्यंत जडदेह शास्त्रीयरीत्या कसा तमार ठेवावा व त्याबद्दल कोणकोणती व कशी काळजी बाळगावी येवढेच सांगितलेले आहे.

आपले शरीर ह्याणजे कांहीं खरा पुरुष नव्हें, ह्याबद्दल योगी लोकांची पकी खात्री असल्याचें आपण जाणतोंच. प्रत्येक प्राण्याला कमजास्त प्रमाणानें ज्याची जाणीव आहे, असा जो “मी” तो अमर असल्याचें त्यांना पके माहीत असते; आणि ज्या शरीरांत तो राहतो व ज्याचा तो उंपभोग घेतो, तें शरीर कांहीं तो नव्हे हेंही त्यास माहीत असते. योगी लोक हेंही जाणून असतात कीं, शरीर ह्याणजे कापडाच्या शिवलेल्या आंगरख्याप्रमाणे धारण करण्याचें एक आयुध आहे. तें तो आत्मा वेळेवेळीं धारणही करतो व याकूनही देतो. शरीर कशाकरितां आहे, हेंही त्यास कळत असल्यामुळे खरा पुरुष ह्याणजे कांहीं शरीर नव्हे, हाही त्याचा भरंवसा

असतो. हा सान्या गोष्ठी जशा त्यांना कळत असतात, तसेच त्यांना हेही कवळते कीं, शरीर हें एक आयुध असून त्यांतूनच आत्मा प्रगट होतो, व त्याच्या द्वारेच सारे व्यापार करतो, आणि हा विशिष्ट स्थितीत पुरुषाला आपली उन्नती होण्याला, आपले स्वरूप प्रगट करण्याला आणि त्याच्या वाढीला हा मांसाच्या आच्छादनाची आवश्यकता असल्याचेही त्यांस माहित असते, आणि ह्याणूनच त्यांना विश्वास असतो कीं, शरीराला जपणे, त्याची जोपासना करणे हेही एक महत्वाचेच कार्य आहे, आणि तीही पुरुषाच्या कांहीं अत्युच्च भागाचीच उन्नति आहे; कारण हें शरीर जर आरोग्यस्थितीत नसेल व त्याची निगा नीड न राहील तर मनही आपले कार्य बरोबर करणार नाहीं व शरीर्यंत्राचा धनी-मालक-जो आत्माराम यालाही त्याचा करावा तसा उपयोग करून फायदा करून घेतां येणार नाहीं.

परंतु योगी हा खरोखर त्याच्याही पलीकडे गेलेला असतो, ह्याणजे तो आपल्या देहाला आपल्या मनाच्या पूर्णपणे ताव्यांत ठेवून असतो. तो इतका कीं, अखेर तें आयुध आपल्या धन्याचा हातसुद्धां उचलूँ देत नाहीं. इतके तें त्याचें बंदेगुलाम होऊन राहते.

पण योग्याला हेही माहित असतें कीं, शरीराच्या भागावर पूर्णपणे तावा चालवितां येतो तो फक्त त्याची यथायोग्य जोपासना करावी, त्याला यथायोग्य पोसावें व त्याला यथायोग्य निरोगी ठेवावें तेव्हांच चालवितां येतो. यथायोग्य ठेवलेले व नियमसूद वागविलेले शरीर अगदीं पहिल्या प्रतीचे निरोगी व सशक्त हें असलेच पाहिजे. हीं सारीं कारणे लक्षांत घेऊनच योगी आपल्या प्रकृतीच्या जड बाजूकडे आपले इतके लक्ष्य पुरवितात व इतकी त्याची जोपासना करीत असतात, आणि हाच कारणानें पौर्वांत्य देशांतील स्थूलशरिराची जोपासना हा एक योगशास्त्रांतील हटयोगाचा भाग होऊन राहिला आहे.

आणि पाश्चात्य देशांतील शरीरसुधारणेचे जे वारे आहे, तें फक्त शरीराच्याच नात्याचें आहे. त्यांना वाढते कीं, शरीर हाच काय तो भी; पण योगी जी शरीराची जोपासना करतो ती आ म्याच्या सच्य अंशाच्या उपयोगाचें तें एक यंत्र आहे, येवढेच समजून करतो; आणि हा आयुधाचा-

यंत्राचा—आत्मोन्नतीच्या कामांत उपयोग हेतो ह्याणून त्याला तो शेवटपर्यंत परिपूर्ण ताजे तवाने राखतो. शरीराची जोपासना करणाऱ्या लोकांना स्नायू मजबूत होण्यापुरत्या यांत्रिक हालचाली आणि व्यापार झाले ह्याणजे रगड हेतात; पण ह्या कामांत योगी चांगलेंच लक्ष्य घालतो, आणि तो केवळ स्नायूच मजबूत करून रहात नाहीं तर प्रत्येक इंद्रिय, प्रत्येक कोश आणि देहाचा जो जो उत्कृष्ट भाग असेल तो तो मजबूत करीत असतो.

इतकेंच करून तो रहात नाहीं, तर तो आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावरही अंमल चालवितो. आपल्या ताब्यांत असलेल्यावरच नव्हे तर शरीर तयार करतांना बहुतेकांस जें साधत नाहीं व साधणारही नाहीं असें समजतात त्या आपल्या ताब्यांत नसलेल्या भागावरही तो आपला अंमल चालवितो.

योगजिज्ञासूना आही आज आपले स्थूलशरीर परिपूर्णवस्थेंत कसें ठेवावें, त्या योगशिक्षणाचा मार्ग दाखवून देत आहों; आणि जो लक्ष्य-पूर्वक ह्या मार्गाला अनुसरेल त्याला त्याच्या खर्च झालेल्या कालाची व श्रमाची बक्षिसाच्या रूपाने परिपूर्ण भरपाई होऊन मिळेल; आणि एखाद्या उत्तम सारंगीवाल्याला ज्याप्रमाणे आपल्या सारंगीला धनुकली लावतांना भूषण व अभिमान वाढतो, किंवा एखादा उत्तमोन्नतम कारागिर सुंदर व उपयुक्त वस्तु जगास तयार करून देणाऱ्या आपल्या हत्याराला आपल्या जिवापलीकडे वाढगतो, त्याप्रमाणेंच भूषणभूत वाढणाऱ्या आपल्या दिव्य शरीरावर स्वामिन्व मिरवावयास मिळेल.

प्रकरण तिसरे.

विधात्याचे रचनाचातुर्य.

योगशास्त्राचे ह्यणणे असें कीं, परमेश्वराने प्रत्येक प्राण्याला त्याच्या गरजा भागवायात ह्यणून त्याला हें स्थूलदेहरूप एक यंत्र दिलेले आहे; आण त्याला नीट ठेवलें तर त्याला काय पाहिजे तें प्राप व्हावें आण त्याच्या हयगर्यीने त्यांत कांहीं विघटाविघड झाली तर त्याची दुरुस्ती करतां यावी अशीही त्यांत योजना केलेली आहे. मानवी शरीर हें एक महत्वुद्धीचे

हस्तकौशल्य आहे असें मानतात. त्याची ज्वयवरचना हें एक चालू असलेलें असें यंत्र आहे असें ते समजतात. त्याच्या रचनेवरून आणि व्यापारावरून अतिशय चातुर्य व काळजी हीं घेतल्याचें स्पष्ट होतें. त्यांना हेही समजतें कीं, महद्बुद्धि हेच शरीराचें कारण होय, आणि तीच बुद्धि आज मितीलाही स्थूलदेहांतून कार्य करीत आहे, आणि हें कार्य जोंपर्यंत तो परमेश्वराच्या नियमास धरून करीत असेल, तोंपर्यंत प्रकृति व शक्ति हीं चालू राहतील. त्यांना हेही ठाऊक असतें कीं, मनुष्य जेव्हां त्या नियमांच्या विरुद्ध वागतो, तेहां शरीराची बिघडाबिघड व रोग हीं उत्पन्न होतात. ही त्याची फलश्रुति. त्यांचा असा भरंवसा असतो कीं, ज्या अर्थी त्या महत्बुद्धीनेच हें सुंदर मानवी शरीर आस्तिवांत आणलें आहे, त्या अर्थी तें कसें कां चालेना आणि कांहीं का होईना, अशी कल्पना मनांत आणणें हें हास्यास्पद होय. कारण त्यांना माहित आहे कीं, शरीराच्या प्रत्येक कार्यावर, हर-एक व्यापारावर जोंपर्यंत द्या ज्ञानस्वरूपाचा तावा आहे, तोंपर्यंत हें सुरक्षित राहील. भिण्याचें कारण नाहीं.

हीच जाणीव, ज्याच्या व्यक्त स्वरूपाला आपण 'निसर्ग' 'जीवनतत्त्व' किंवा दुसरीं अशाच त-हेचीं नांवें देतों, तेंच नेहमीं बिघडाबिघड झालेली दुरुस्त करतें; जखम भरून आणतें; मोडलेले हाड सांधतें; आणि शरीरांत शिरलेलीं अपायकारक द्रव्ये बाहेर फेंकून देतें आणि हजारों लाटा उसळल्या, कितीही तुफान झालें तरी तें चालू ठेवतें. रोग असें आपण ज्यांना ह्याणतों, त्यांच्या नैसर्गिक कार्यापासूनसुज्ञां आपल्याला पुष्कळ फायदा होतो; कारण, त्यांच्या योगानें आपल्या देहांत शिरून बसलेलीं विषारी द्रव्ये सारीं बाहेर पडतात.

तर आतां शरीर ह्याणजे काय त्याचा विचार करूनया. समजा कीं, एक आत्मा आपल्या कायम राहण्यासाठीं व आपलीं कामे करावयासाठीं सोयीस-कर अशी जागा शोधित आहे. शोधक लोकांना हें माहितच आहे कीं, कांहीं विवक्षित रीतीनें व्यक्त स्वरूपांत येण्याला आम्याला मांसल जागा अवश्य पाहिजे. तेहां आतां शरीराच्या द्वारें आत्मा काय काय मागतो, किंवा त्याला काय काय पाहिजे असतें तेही पाहून्या; आणि मग त्याला जें काय लागेल तें निसर्गानें दिलें आहे किंवा नाहीं तें पाहूं,

प्रथमतः आत्म्याला विचार करण्यासाठीं जड द्रव्यांचें उत्कृष्ट सोयीचे असें आयुध पाहिजे आणि त्यांचें स्थान अगदीं मध्यभागीं पाहिजे. असें कीं, तेथून शरिराशीं प्रत्यक्ष संबंध ठेवतां येईल. अशा प्रकारचें अद्भुत आयुध ह्याणजे मनुष्याचा मेंदू हे होय. ते निसर्ग त्यास देतो. ही गोष्ट त्याचवेळी आपल्या धुंदुक धुंदुक लक्ष्यांत घेते. आपल्या उन्नतावस्थेमध्ये मनुष्य मेंदूच्या जेवढचा भागाचा उपयोग करतो, तो भाग मेंदूच्या विस्तारांतील अत्यंत सूक्ष्म भाग आहे; आणि ज्याचा तो उपयोग करीत नाहीं, तो भाग जातीच्या उत्कांतीसाठीं शिळक पडलेला असतो.

दुसरे, मनावर निरानिराळे होणारे संस्कार ग्रहण करण्याला व संग्रहीत करण्याला आत्म्याला कांहीं इंद्रियांचीही आवश्यकता आहे. निसर्ग हा डोळा, कान, नाक, रसनेंद्रिय आणि ज्याच्या योगानें आपल्यास ज्ञान प्राप्त होतें, त्या ज्ञानतंतूचाही त्यांत पुरवठा करतो; आणि बाकीच्या ज्ञानाची जातीला अवश्यकता वाटेपर्यंत निसर्गानें तें गुप्तित ठेवून दिलें आहे.

नंतर शरीराचे निरानिराळे भाग व मेंदू ह्यांच्यामध्ये दळणवळणाला कांहींतरी साधनांची आवश्यकता उत्पन्न होते. त्यासाठीं निसर्गानें देहामध्ये ज्ञानतंतूच्या तारा कांहीं विलक्षण रीतीनें खेळवून ठेवल्या आहेत. ह्याच तारांच्या द्वारे मेंदू हा शरीराच्या सर्व भागावर निरोप कठवितो; आणि कोशांकडे, अवयवांकडे हुक्म सोडतो; आणि ते तत्काल अमलांत आणवयास लावतो. शरीराच्या सर्व भागांतून भयसुचक येणाऱ्या तारा मेंदू घेतो; आणि मदतीसाठीं याहो फोडतो किंवा त्यांचा प्रतिकार वैरे करतो.

नंतर जगामध्ये फिरून हालचाल करावयाला शरीरालाही कांहीं साधने लागणार. वनस्पतीप्रिमाणे यालाही बाहेरच्या बाजूस शाखा ठेवलेल्या आहेत; पण त्यांची हालचाल झाली पाहिजे; शिवाय त्यापुढे आलेल्या वस्तूपर्यंत पोंचल्या पाहिजेत; आणि त्या आपल्या उपयोगाला लागेपर्यंत वळल्या पाहिजेत. ह्याकरितां निसर्गानें हात, पाय, स्नायु आणि शिरःसंधीचे बंधनादि निर्माण केलीं आहेत. त्यांच्या योगानें ते अवयव हीं सर्व कार्ये करतात.

नंतर हीं सर्व साधने कशाचा धक्का वैरे न लागावा ह्याणून त्यांना नीट जपून ठेवण्याकरितां शरीरामध्ये पेटी पाहिजे. त्यांना आधार, मजबुती आणि स्थीरता येण्याला टेकू पाहिजे; ह्याणून निसर्गाने 'हाडाचा सांफळा' ह्याणून प्रसिद्ध असलेली पेटी देऊन ठेवली आहे. तो ह्या यंत्रांतील अद्भुत भाग होय; ह्याणून त्याचा अभ्यास करणे आपल्यालाही फार महत्त्वाचे आहे.

त्याचप्रमाणे आस्याला इतर जगलेल्या देहधारी जीवांशीं संबंध ठेवण्यासाठी जडा साधन असणेही अवश्य आहे. तेंदू दलवणवळणाचे साधनही निसर्गाने वागिंद्रियांत व श्रोत्रोंद्रियांत ठेवले आहे. शरीरांतील कांहीं भाग वांधण्यासाठीं, त्यांत पुन्हा भर घालण्यासाठीं, त्याची दुरुस्ती करण्यासाठीं आणि सान्या निरनिराळ्या भागांना बळकटी आणण्यासाठीं त्याला जीं द्रव्ये लागतील तीं नेण्याचीही तजवीज पाहिजे. तशीच त्याला दुसरीही एक तजवीज पाहिजे ती अशी कीं, तिच्या योगाने निरुपयोगी झालेले, शरीरांतील पदार्थ-टाकाऊ जिंवस-दहनक्रियेच्या ठिकाणीं नेऊन तेथें ते जाळून शरीराच्या बाहेर टाकले पाहिजेत. त्यासाठीं निसर्गाने आपल्याला जीवनक्रम चालविणारे रक्त दिले आहे. तें धमन्या, शिरा ह्यांतून चहूंकडे फिरून आपले कार्य करीत असते. फुफकुसे आविसजनाशीं संयुक्त करून रक्ताला शुद्ध करतात; आणि त्यांतील निरुपयोगी द्रव्ये जाळून टाकतात.

आपल्यांतील कांहीं भाग नवे करण्याकरितां व जुन्याची दुरुस्ती करण्याकरितां शरीराला बाहेरच्याही कांहीं पदार्थाची आवश्यकता लागते. हीं द्रव्ये खाण्याच्या अन्नांतून निसर्ग आणून देतो; आणि तीं पचवितो. तेहां त्यांचा अर्के तयार होऊन तो शरीरांला भिनेल अशा वेताचा तयार करतो व त्यांतील खळमळ बाहेर टाकून देतो.

इतकेंच नव्हें तर, तोच निसर्ग आपल्या ह्या दिव्य देहांत जीवनशाकी-कडून माया उत्पन्न करवून तिच्या करवीं-आपल्या देहाचेंच नव्हे-तर इतर जीवांचेही पालनपोषण करतो; आणि तें केवळ बाह्य द्रव्ये पैदा करूनच नव्हे, तर आपल्याच देहाचे रक्तमांस दुधाच्या रूपाने खचीं घालून त्यांचा देह वाढवितो. केवढी ही तजवीज आणि किती अप्रतीम योजना! ह्या निसर्गासारखे चातुर्थ व कळकळ दुसन्या कोणापाशीं असणार?

ह्याकरितां कोणालाही ह्या मनुष्यदेहरूप यंत्रकलेची, त्यांतील कौशलव्याची व त्याच्या कार्याची इत्थंभूत माहिती करून घेण्याला ही संविधान फारच मोल्यवान् आहे. त्याच्या अभ्यासानें कोणालाही निसर्गात असलेल्या अगाध ज्ञानाच्या सत्यतेची साक्ष, त्याच्या कृतींतच पटून आपली अगदीं बालंबाल खात्री होईल व त्याच्या प्रत्येक हालचालींत जीविनतत्त्व असलेलें प्रत्यक्ष दृष्टि गोचर होईल. शरीररचना ह्याणजे कांहीं पोरखेळ नव्हे किंवा थट्टा नव्हे. बोलाफुलास गांठ पडल्याप्रमाणे ती कांहीं वाढेवर पडलेली नाहीं; किंवा काकतालीय न्यायानें ती आपोआपही झालेली न व्हे. अथवा डोळे मिरूनही कोणी केलेली नाहीं तर सर्व समर्थ ज्ञानस्वरूपाचीच ती मूर्तिमंत कृति आहे, ही गोष्ट त्याला पक्की कळून चुकेल.

आणि ही गोष्ट एकदां समजून चुकली व पक्केपणीं मनांत विंबली ह्याणजे त्याच ज्ञानस्वरूपावर त्याचा विश्वास बसतो, आणि तिनेच आपल्याला जड जीवित घातलें आहे; आणि तीच आपल्याला ह्या जीवितद्वारे वागवीत आहे; आपला पुढचा जिम्मा तीच घेणार; आजचा तिनेच घेतला आहे; आणि नेहेमींचा जिम्मा घेण्यासही तीच तयार आहे; ही गोष्ट त्याच्या मनांत घोळत राहते.

ह्या महजीविनशक्तीचें स्वरूप आपल्याला जितके जितके अधिक स्पष्ट दिसूं लागेल तितके तितके आपल्याला फायदेशीरच आहे. तिला जर आहीं मिंऱ लागलो किंवा तिच्यावर विश्वास ठेवला नाहीं तर आमचे आहींचं दार लावून घेतल्यासारखें होईल; आणि अंधारकोठडींत रखडत बसण्याची पाढी येईल.

प्रकरण चधयें.

आमची जिवलग प्राणसंरक्षक शक्ति.

पुष्कळ लोक रोगाविषयीं बोलतांना एक चूक करीत असतात. त्यांची समज अशी असते कीं, रोग ह्याणन कांहीं एक निराळी जातच आहे; तो एक खरोखरीचा पदार्थच आहे आणि तो आरोग्याचा शत्रु आहे; पण हें ह्याणणे बरोबर नाहीं. आरोग्य ही मनुष्याची मूळची स्वतःसिद्धूच स्थिति आहे; आणि आरोग्याचा अभाव तोच रोग, कोणताही मनुष्य निसर्गाच्या

नियमाबरहुकूम वागत जाईल तर त्याला रोग होणे कर्धीचं शक्य नाहीं। त्यांतील थोडेसे नियम जरी मोडले गेले तरी अनियमितपणा हाच त्याचा परिणाम होतो. अनियमितपणा आला कीं, त्याचीं कांहीं लक्षणे उद्द्वृत्त लागतातच; आणि त्या लक्षणांनाच आपण कोणता तरी रोग असें नाव देतो. आपण ज्याला रोग असें झाणतों तो फक्त पूर्ववत् किया चालू होण्याकरितां अनियमितपणा सोडून देण्यासाठीं किंवा टाळण्यासाठीं निसर्गानें चालविलेल्या प्रयत्नाचा परिणाम होय.

रोग झाणून एक निराळी वस्तु आहे अशीच आमची समजूत होऊन त्याप्रमाणेंच बोलावयाची आह्वास संवय लागली आहे. 'तो आमच्यावर हल्ला करतो,' 'तो आमच्या हातापाथांत अगदीं खिळून बसला आहे,' 'त्यानें तर आहांला भंडावून सोडलें आहे,' 'तो भारी त्रासदायक आहे,' 'तो अगदीं निरुपद्रवी आहे,' 'त्याच्यापुढे सारीं औषधें रद्द झालीं,' 'तो तत्काल उत्पन्न होतो,' इत्यादि वाक्यें आपल्या नेहमीं तोंडांत असतात. त्याच्या संबंधानें आहीं असें बोलतों कीं, तो जणां काय निराळी व्यक्तीच असून त्याला आचारविचार आहे व जीव आहे! आह्वाला वाटतें कीं, तो कांहीं अंशीं माणसासारखाच असून आमच्या नाशाकरितां त्यानें कंबरच बांधली आहे! मेंढरांच्या कळपांत जसा एकादा लांडगा शिरावा, कोंबड्यांच्या खुराड्यांत एखादा बोका घुसावा, किंवा धान्याच्या कोठारांत उंदीर जावा त्याप्रमाणेंच आही त्याच्याबद्दल बोलत असतों. इतकेंच नव्हे तर वर सांगितलेल्या जनावरावर जसें काठी घेऊन धावतों, त्याप्रमाणे त्याच्या अंगावरही आही धावतों; आणि त्याला ठार करावयाला किंवा निदान हाकून लावावयाला तरी पहात असतों.

निसर्ग हा चंचल बुद्धीचाही नाहीं; आणि बेमरंवशाचाही नाहीं. देहांत जीवाचें व्यक्तस्वरूप आपोआप उत्पन्न होतें खरें; पण तें उत्पत्तीच्या नियमाप्रमाणेंच होत असतें; आणि त्या नियमांस अनुसरूनच तो आपल्या उच्चस्थितीपर्यंत हळूहळू मार्ग क्रमित असतो; आणि रोज रोज वापरून जीर्ण झालेल्या अंगरख्याप्रमाणे शरीर जुनें होऊन टाकून देण्याची पाळी येईपर्यंत हळूहळू क्षीण होऊन तो आत्मा दुसऱ्या स्वरूपांत जाण्याकरितां ताळमाल

पाहून बाहेर पडतो. पुरुषानें प्रौढ होऊन वयोवृद्ध होईपर्यंत आपल्या शरीरां-
तून बाहेर पडावें अशी निसर्गाची कधींच इच्छा नसते. हे निसर्गाचे नियम
योगी लोकांना अगदीं बाल्यावस्थेपासून माहित असल्यामुळे लहान मुलांना
किंवा तरुण पुरुषांना रोगानें मृत्यु येणे हें कृत्य अपघातानें चुकून मृत्यु
येण्याप्रमाणेंच अगदीं तुरळक झालें पाहिजे असा त्यांचा समज असते.

प्रत्येक जडेद्देहामध्यें एक प्राणतत्त्व किंवा जीवनशक्ति रहात असते; आणि
ती आहाकरितां होईल तेवढे बरें करीत असते. आझीं यथायोग्य रीतीने
वागण्याचीं तच्चें झुगारून दिलीं तरी तिचा मार्ग निर्धास्त असतो. ‘रोग’
‘रोग’ असें आपण ज्याला ह्याणतो तें सुद्धां ह्या जीवनशक्तीचें एक संरक्षक,
कार्य असते. ह्यामुळे त्याच्यापासूनही फायदाच होतो. तें कार्यसुद्धां कांहीं
अपायकारक नसते तर त्याच्यापासून सचेतन अवयवांवर हितकारकच
परिणाम घडतो. हें कार्य अनियमीतच असते; कारण त्याचा मूळचा मार्गही
अनियमीतच असतो. एखादा मनुष्य राजरस्ता सोडून आडमार्गानें गेला तर
मागाहून घोडा वेऊन येणाऱ्या मोतद्वारालाही त्याच्या मार्गे आडमार्गानेंच
धांवावें लागतें किंवा ‘वांकडा मेढीला वांकडा नेम’ अशीच त्याची अवस्था
होते. आपणच आडमार्गानें निघालों ह्याणजे जीवनशक्तीलाही त्याच आड-
मार्गानें त्याच्या मार्गे धांवावें लागतें व मोतद्वार जसा ‘आपण मार्ग चुकलां
आहां. माझ्या मार्गे या ह्याणजे मी पहिल्या रस्त्याला पोंचवितो’ अशी
समजूत करून त्यास मूळच्या वाटेवर आणतो त्याप्रमाणे जीवनशक्तीही
त्याला पुनः सरळ वाटेवर आणण्याची खटपट करीत असते व त्यासाठीं
तिलाही त्याच्या मार्गोमार्ग आडमार्गानें धांवावें लागतें; पण तिचा प्रयत्न पुनः
आपल्या सरळ वाटेवरच आणण्याचा असतो.

‘आमसंरक्षण’ हें तर जीवनशक्तील मुख्य तत्त्व आहे. जेथें जेथें
सजीवपणा ह्याणन दृष्टीस पडतो, तेथें तेथें हें तत्त्व सदासर्वदा जागृत असते.
ह्या धर्मानें स्त्री व पुरुष दोबेंही बऱ्डू झालेलीं आहेत.—गर्भाला आणि मुलाला
खाऊं जेऊं घालतात—मातापितरें आपल्या मुलांचें संरक्षण करण्यासाठीं व
त्यांचें कोडकौतुक पुरविण्यासाठीं अगदीं पुढे पुढे करीत असतात—आई मोळ्या

धैर्यनिं प्रसववेदना सोसते व दुःखकष्ट काढते—तें कां? तर ही सारी ज्ञाति-
संरक्षक उपजत बुद्धि होय.

पण स्वतःचा जीव बचावण्याची जी उपजत बुद्धि असते, ती ह्याहूनही
कांकणभर प्रबळच असते. “आपल्या स्वतःच्या जीवाकरतां मनुष्य आपले
सर्वस्वही अर्पण करण्यास तयार असते” हें ह्यणें जरी प्रगल्भ बुद्धीच्या
मनुष्यांसंबंधानें व साधुसंतांच्या दृष्टीनें निखालस खरें असे जरी ह्यणांतां
थेणार नाहीं, तरी आत्मसंरक्षणाचें महत्त्व सांगतांना तेवढ्यापुरतें तरी खरें
ह्यणावयास हरकत नाहीं. ही उपजतबुद्धि काही पटिक ज्ञानाची नव्हे तर
ती प्राण्याच्या जन्मस्थापनेच्या पायाच्या दगडापासूनच त्यांत वस्ती करून
असते. ह्या उपजत बुद्धीचा पटिक ज्ञानावर पगडा असलेलाच वारंवार
दृष्टीस पडतो. एखादें अरिष्ट पुढे दिसत असतां मनुष्यानें जर मी येथेच
उभा राहणार ह्यानु निश्चय केला तर त्यावेळीं पायांना “तू या मनुष्या-
बरोवर धांवत जा” ह्यानु हुक्म फर्मावणारी बुद्धि हीच. फुटलेल्या
तारवांतील मनुष्य सुधारकी तच्चे धाव्यावर बसवून आपल्याच ज्ञातिवांधवांचे
गळे कापून त्यांना घशाखालीं घालतो व घटाघट त्यांचे रक्त पितो, हाही
प्रभाव तिचाच. ‘बळक होल’ सारखीं भयंकर कृत्ये करण्यांत हीच बुद्धि
मनुष्याला हिंस पशु बनविते; आणि अनेक प्रकारच्या भिन्न भिन्न स्थिति
आपला अंमल गाजवून आपले वर्चस्व स्थापणारी हीच. ही जीवाकरतां—
जीव जगण्याकरितां—आरोग्याकरितां व आरोग्य वाढण्याकरितां नेहमीं
खटपट करणारी हीच. आमच्या हलगजीपणानें आणि मूर्खपणानें आमच्या
शरीरांत आही जाऊ दिलेलीं घाणेरीं द्रव्ये बाहेर काढण्यासाठीं आहांला
वारंवार रोग उत्पन्न करणारी हीच.

होकायंत्रांतील सुई कशीहि किरविली तरी, तें जसें येंक नेहमीं
उत्तर दिशेकडे लावून ठेवतें, त्याप्रमाणें हें आत्मसंरक्षक तच्च जीवनशक्तीच्या
द्वारें आहांलाही आरोग्याच्या मार्गाला लावतें. त्याची चिकाई सोडवून
आपल्याही बाजूस जातां येईल, नाहीं असे नाहीं; तरीपण मनाचा ओढा
नेहमीं आत्मसंरक्षणाकडे रहावयाचा ही गोष्ट विसरतां कामा नये. ही
आमच्यामध्ये उपजत बुद्धि असते, तीच बुद्धि वनस्पतीच्याही बीजांत

असते; ह्यानन्द तें आपला सूक्ष्म मोड आपल्यापेक्षा हजारों परीनें असलेल्या मृत्तिकेच्या जड ओळ्याला बाजूस सारून त्याला सूर्यप्रकाश मिळण्यासाठी दीर्घ प्रयत्न करते. त्याच शक्तीच्या जोरावर मोडाचा अंकुर जमिनीतून वर येतो. ह्याच तत्त्वावर त्याच्या मुळ्या खालवर पसरतात. ह्या प्रत्येक क्रियेत दिशा जरी भिन्न भिन्न असल्या तरी प्रत्येक क्रियेतील रोख असते तो सरळच असते. आपल्याला जर जखम झाली, तर ही जीवनशक्ति तत्काल ती वरी करण्याच्या खटपटीस लागते; आणि तें काम ती कांहीं विलक्षण हुशारीनें व टापटीनें करीत असते. आपले एखादे हाड मोडले तर आपण सारे किंवा शस्त्रवैद्य जें काय करतो तें हेंच कीं, त्या हाडाचे सारे तुकडे पाहिल्याप्रमाणे नीट जुळवून जेथल्या तेथें सारखे बसवून न हालतील असे चांधून ठेवतो इतकेंच; पण पुढील त्या हाडाचे सांधे जुळवून ते यथावत् एकजीव करणे हें काम महजीवनशक्तीकडे असतें व तें तीच करते. आही पडलों आणि आमचे स्नायु किंवा अस्थिबंधन फाटले गेले तर आपल्याला काय काय करतां येईल? ह्या गोष्टीचा आपण विचार करतो इतकेंच; पण जीवनशक्ति ही लगेच ती जखम वरी करण्याच्या कामाची सुरवातच करते; आणि त्यासाठीं जीं कांहीं द्रव्ये अवश्य लागणारीं असतील तीं शरीरांत घालून ती जखम वरी करते.

सांप्रा वैद्यलोकाना तर ही गोष्ट माहित आहे आणि त्यांच्या सर्व शाळां-तूनही शिकविली जाते कीं, एखाद्या मनुष्यांचे शरीर जर चांगले धडेकडै असून त्याला कसलेही दुखणे आले तरी त्याची जीवनशक्ति त्याला त्यांतून हजार हिंशांनी वरें करते. मात्र त्यांचीं जीविनोंद्रिये शाबूत पाहिजेत. ह्या जडदेहाला जर अधिक अधिक क्षीण होऊं दिले तर खरेखर अगदीं अशक्य नसलें तरी तो वरा ब्हावयाला फार जड जातें; कारण जीवनशक्तींतील इष्ट परिणाम घडवून आणण्याची जी शक्ति तीच मुळीं नष्ट झालेली असते. त्यामुळे तिला नियमाविरुद्ध काम करणे भाग पडते. ती प्रतिज्ञेने सांगत असते कीं, कसेही असलें तरी भी नेहमींच्या नियमाप्रमाणे तुमचे होईल तितके वरेच करीन. आपले तितके वरं ब्हावयास पाहिजे, तितके जरी जीवनशक्ती-च्याने करवले नाहीं, तरी 'भी निराश झाले ह्यानून प्रयत्न सोडते' असे

मात्र ती कधीं ह्याणार नाहीं. तर परिस्थितीप्रमाणे कांहींतरी सोय काढून हेर्ईल तेवढे ती बरें करीलच करील. ह्याकरितां तिला अगदीं मोकळी सोडावी ह्याणजे ती तुहाला पूर्ण आरोग्यस्थितींतच ठेवील. अज्ञानानें किंवा कुनिम वागणकीनें तुही तिच्या नियमाचें जरी उल्लंघन केलें, तरी सुद्धां ती तुहाला पूर्वस्थितींवर ओढून आणण्याची खटपट करील आणि तुही जरी तिच्याशीं कृतव्यपणा केला, व मूर्खपणा दाखविला तरी अखेरपर्यंत आपल्या शक्त्यनुसार ती तुमची सेवाच करीत राहील. तिच्या जिवांत जीव आहे तोपर्यंत ती तुमच्या करितां झगडतच राहील.

आपल्या वागणुकीशीं, परिस्थितीशीं जुळून चालण्याचा जो ह्या जीवनशक्तीचा धर्म आहे, तो आपल्या आयुष्यांतील कोणत्याही स्थितींत आणि केवळही दृष्टीस पडतो. एखादी बी एखाद्या खडकाच्या फटींत पडते; आणि ती उगवू लागली ह्याणजे त्या खडकाच्या आकारांत चेंगरून जाते किंवा जोरकस असेल तर खडकाच्याही चिरकळ्या करून आपल्या ठरीव आकारांने वर येते. त्याचप्रमाणे मनुष्याच्या बाबतींत ही गोष्ट आहे. कोणी एखादा मनुष्य जेन्हां सांग्याच हवेत राहूं लागतो, व वाढतो; पाहिजे तसा वागऱ्युं लागतो; तेन्हां जीवनशक्ती ही आपण होऊन आपले नियम बदलून त्याच्याच मर्जीप्रमाणे काम करूं लागते आणि खडक जर वियाच्या मोडाला दुभंग करवला नाहीं तर तो मोड जसा चेपून वांकड्यातिकड्या आकारानें बाहेर पडतो; तरी तो जीव धरून असतो आणि जोमांतही पण असतो. त्या प्रमाणे तिचें स्वरूप बदललें तरी ती जीव धरून जोमांतही राहते. आरोग्यासाठीं यथायोग्य मर्यादिंत राहिलें तर इंद्रियविशिष्ट रचना रोगग्रस्त अशी कधींच होणे नाहीं. नियमित प्रमाणानें वागणे ह्याचेंच नांव आरोग्य, आणि अचरटपणानें वागणे ह्याचेंच नांव रोग. जे नियम मनुष्याच्या ह्या आरोग्यवृद्धीस कारणभूत होतात यांना शूर व पराक्रमी पुरुषांनाही आरोग्यस्थितींत व बलाढ्यास्थितींत ठेवणे भाग पडते. वागणूक सरळ ठेवली तर जीवनशक्तीही आपलें काम चोख बजावते; पण आपणच अर्येकच्चेपणानें वागऱ्युं लागलों तर जीवनशक्तीही अपुत्या स्वरूपांतच असलेली दृष्टीस पडते; आणि आपण ज्यांना रोग असें ह्याणतों ते कमजास्ती प्रमाणानें उद्भवतात. आपण सुधारकी-

थाटानें—चैनीनें—राहतों, त्यामुळे आपल्यावर कमजास्ती प्रमाणानें तरी अस्वाभाविकफळ्यातीने वागणे भाग पडते; आणि जीवनशक्तीला आपल्या मनाप्रमाणे आमच्याशीं वागवयाला जड जाते. आह्या नेमस्तपणानें खात नाही, नेमस्तपणाने पीत नाहीं, नेमस्तपणानें निजत नाहीं, नेमस्तपणाने श्वासोच्छ्वास करीत नाहीं किंवा नेमस्तपणाने पोषाखही पण करीत नाहीं. “ज्या गोष्ठी करू नयेत त्या गोष्ठी आहीं करतो; आणि ज्या गोष्ठी करणे आहांस इष्ट आहेत त्या गोष्ठी आही सोडून देतो, ह्याणून आमच्यांत आरोग्य नाहीं.” किंवा आणखी असेही ह्याणतां घेईल कीं, आपल्याला जितकी जितकी शक्ती कमी, तितके तितके दुसऱ्यावर उपकार करण्याचे सामर्थ्यही कमी.

जीवनशक्तीच्या मित्रत्वावरच आहीं वांचलों आहेंत; पण ह्याचा ज्यांनी कधीं विचारच केलेला नाही, ते लोक तिच्याकडे ढुकूनसुद्धां पहात नाहींत. योगशास्त्रांतील हटयोगाचा सारा भाग ह्यानेच भरलेला आहे, ह्याणून योगी-लोक आपल्या आचरणांत त्याच्याकडे विशेष लक्ष देत असतात. ते जाणून असतात कीं, आपल्याला एक मित्र आहे; आणि जीवनशक्तीशीं आपला अगदीं निकट संबंध आहे; ह्याणून ते तिला अगदीं पूर्णपणे वावरण्यास मुभा देतात, आणि तिच्या कार्यात होईल तितका कमी हात घालीत असतात. त्यांना माहीत असते कीं, जीवनशक्ती ही सदासर्वदा आपलें वरें करण्यास व आपलें आरोग्य राखण्यास डोळ्यांत तेल घालून जपत असते, ह्याणून ते तिच्यावर परिपूर्ण विश्वास ठेवून खुशाल वसतात.

हटयोगांत यश येणे पुष्कळ अंशीं जीवनशक्तीला वावरावयाला परिपूर्ण मोकळीक देणे, ती आपलें कार्य मोकळेपणे करीत असतां त्यास कधींही आड न येणे आणि तिचे मार्ग व क्रिया अव्याहत चालू देणे ह्या गोष्ठींवर अवलंबून आहे. वाटेंतल्या सर्व धोंडी बाजूस सारून जीवनशक्तीच्या रथाचा मार्ग अगदीं मोकळा, दोरिसुत व गुळगुळीत करून देणे हाच हटयोगाचा उद्देश आहे. त्याच्या नियमाप्रमाणे वागा ह्याणजे तुमचें आणि तुमच्या देहांचेंही बरोबरच कल्याण होईल.

प्रकरण पांचवे.

देहांतील रसायनशाळा.

ह्या लहानशा पुस्तकांत प्राणीविज्ञानशास्त्रावरचे विवेचन करण्याचा उद्देश नाही तरी बऱ्याच लोकांना निसर्ग ह्यांजे काय ह्याची कल्पना थोडी, किंव-हुना मुळींच असल्याचे दिसून येत नसल्यामुळे निरनिराक्या शारीरिक अव-यवांची कार्ये व उपयोग आहांला कळतात, त्याप्रमाणे शरीरांतील अन्यत महत्त्वाच्या इंद्रियांसंबंधाने चार शब्द सांगवेत असे वाटते; आणि त्यावरो-वरच अन्नाचे ज्याने चर्वण व पचन होऊन शरीराचे पोषण होते आणि जिने त्याकरिता ह्या शरीरामध्ये रसायनक्रिया करून त्यांत एक रसायनशाळाच बनवून सोडली आहे. तिच्याबद्दलही चार शब्द सांगण्याचे योजिले आहे.

आमच्या मते मानवदेहाच्या पचनक्रिया यंत्रांतील अगदीं पहिला भाग ह्याटला ह्यांजे दांत हा होय. निसर्गाने आहाला आमचे भक्ष्य वारिक करण्याकारितां आणि त्याचे अगदीं मऊ पीठ करण्याकरितां दांत दिले आहेत; आणि त्यांचा आकार व जुळणी त्याला अनुरूप अशी असून त्यांचा जंग-जोड कसा अगदीं यथायोग्य दिसतो. पकाशयांतील पाचक रस व लाळ ह्याच्या योगाने त्यांना आपली क्रिया अगदीं सहज करतां येऊन अन्नाला पचनपात्र करतां येते. दांतांनी अन्न वारिक केले ह्यांजे त्याला रसात्मक रूप येऊन त्यांत पोषक धर्म उत्पन्न होतो; आणि ते शरीराकडून सहज शोषले जाते; अर्थात् त्याच्याशी एकरूप होते. हे सांगणे ह्यांजे निखालस चर्वितचर्वण होय असे दिसेल; कारण ही गोष्ट ऐकून ऐकून हल्लींच्या काळीं बहुतेकांचे कान किटलेले असतात; परंतु दांत हे कशासाठीं व कोणत्या उपयोगाला दिलेले आहेत हे माहित असूनही त्यांचा यथायोग्य उपयोग आमच्या वाचकापैकी कितीसे वाचक करीत असतील वरे? ते आपले अन्न असे कांहीं गपागप गिळून याकतात की, दांत हे जसे कांहीं फक्त शोभे-करतांच दिलेले आहेत; आणि आपल्याला कोठा दिला आहे तो पांखराचा दिला आहे! तेव्हां कोंबड्या बदकाप्रमाणे किंवा पारऱ्याने वाळूचे खडे खाल्ले असतांही त्याच्या घेटांत जसा त्यांचा तुना होऊन जातो, त्याप्रमाणे आपल्या अन्नाचे वारिक वारिक तुकडे करण्याचे किंवा त्याचे पीठ करण्याचे

काम तो करील असें समजून ते आपलें अन्न गटागट गिळून टाकतात. मित्र हो ! आपल्याला जे दांत दिलेले आहेत ते कांहीं उगाच दिलेले नाहींत, तर ते उपयोगाकरितांच दिलेले आहेत, ही गोष्ट ध्यानांत ठेवा; आणि ह्याचाही विचार करा कीं, निसर्गाचा उद्देश जर असा असता कीं, तुझी आपलें अन्न चावल्याशिवाय जसेच्या तसेच गिळावें, तर त्यानें तुझांस दांत न देतां पक्ष्याचाच कोठा दिला असता. दांतांचा यथायोग्य उपयोग कोणता, ह्याविष्यीं आहांला पुढे पुष्कळच सांगावयाचें आहे; कारण हट्योगांतील जीवनतत्त्वाशीं त्याचा अत्यंत निकटसंबंध आहे, तेव्हां ती गोष्ट आपल्याला पुढेही पहावयास मिळेलच.

आतां दुसऱ्या अवयवाचा विचार करावयाचा ह्याणजे 'लालायंथी' हा होय. ह्या यंथी संख्येने सहा आहेत. त्यापैकीं चार जिब्हा आणि जबडा ह्यांच्या खालीं आहेत; आणि प्रत्येक कानाच्या समोरासमोरीने दोन गालांत दोन अशा आहेत. त्यांचें मुख्य काम ह्यटलें ह्याणजे लाळ उत्पन्न करणे आणि ती सांठवून ठेवणे हें आहे; आणि तोंडाच्या निरनिराळ्या भागांमध्यें ज्या अगणित नलिका आहेत त्यांतून गरज लागेल तेव्हां बाहेर सोडून ती चावलेल्या किंवा कुटलेल्या अन्नाशीं मिश्र करणे हें होय. अन्न चावून त्याचे कण जितके जितके वारीक होतील तितका तितका त्याच्या सर्व भागांवर लाळेचा थर चांगला लपेटला जातो; आणि तिला पचनक्रिया फार चांगल्या रीतीने करतां येते. लाळेच्या योगानें अन्न चांगले भिजले जाऊन त्याचा मालिदा होतो; आणि तो चांगला होऊ दिला ह्याणजे गिळावयाला सोपें पडते. हें कार्य रोजच्या परिपाठांतले असल्यामुळे हेंही एक महत्त्वाचेंच कार्य होय. तथापि त्याचें अत्युत्तम व प्रसिद्ध कार्य ह्यटलें ह्याणजे (आणि जो पाश्रिमात्य शास्त्र शिकविणारा आहे त्याला तर हें फारच महत्त्वाचें आहे.) त्याचे रसायनें तयार करण्याचे कारखाने होत. तेथें पिठूळ अन्नाच्या द्रव्यांचे स्वरूप पालटून तीं शर्करारूप होतात. पचनक्रियेंतील पहिला व्यापार अशा प्रकारे चाललेला असतो.

आतां पुनः चर्वितचर्वाणाची गोष्ट आली. लाळेचे गुणधर्म तर आपण सर्व जाणतच आहां; पण तिची क्रिया नीद चालण्यासाठीं त्यांत जितकी

लाळ घालावी असा निसर्गाचा उद्देश असतो, तितकया प्रमाणांत बरोबर लाळ घालून त्याच्या पञ्चतीप्रमाणे जेवणारे आपल्यामध्यें किती आहेत? तुळी जरा चावलें न चावलेंसे करून भराभर अन्न गिळून टाकता; आणि निसर्गाच्या उद्देशाची माती करून सोडता! आणि त्यामुळे त्यानें इतके सोरीचे व सुंदर केलेले यंत्र चालवावयाला त्याला अतिशय त्रास पडतो; पण तोच त्रास निसर्ग तुमच्याकडे 'परत पाठवून देतो.' कारण, तुळी त्याच्या नियमांचा अवमान व दुर्लक्ष्य केलेले असतें. निसर्गाची स्मरणशक्ति फार तरतरीत आहे. ती नेहमीं तुमचे ऋण केडीत असते.

जिव्हेचा उल्लेख करण्याविषयींही विसरतां कामा नये; कारण, तो एक आमचा विश्वासू मित्रच आहे; आपण रागानें दुसऱ्यावर ताव झाडतांना नाना प्रकारचे हलकट शब्द वापरण्यांत तिनें कितीतरी वेळां आपणांस मदत केलेली असते. गप्पीदासाच्या गप्पा सांगण्यांत, खोटे बोलण्यांत, चिडविण्यांत, शपथ घेण्यांत व अखेर निंदा करण्यांत तरी तिनें कांहीं कमी केलेले नसतें.

हें असो; परंतु अन्नाने शरीरपोषण करण्याच्या कामांतही जिव्हेचे काम अत्यंत महत्त्वाचें आहे. शिवाय खातांना तिच्या कितीतरी यांत्रिक क्रिया होत असतात त्या वेगव्याच. त्यांत ती अन्नाला इकडून तिकडे व तिकडून इकडे फिरविण्याच्या कामांत मदत करीत असते; आणि तें गिळतांनाही तसेच काम करीत असतें. रसनेंद्रियाचा अधिकारही तिच्याकडे असल्यामुळे अन्न गव्याखालीं उतरतांना त्याची चव पाहून पसंती नापसंती ठरवून त्यास अंत जाण्याची परवानगी देणे किंवा न देणे हें तिच्या मर्जीवर असतें.

दांतांचा यथाशोभ्य उपयोग करण्यांत जर तुळी हयगय केली, तर लालांग्रंथी व जिव्हा आपआपलीं कामे करावीं तरीं करणार नाहीत. चुकारतदृपणा करतील; पण तुळी जर त्यांच्यावर विश्वास ठेवला; व पुन्हां शुद्धीवर आला आणि नीट रीतीनें चावून खाऊं लागला, तर तींही मोळ्या आनंदानें व उख्हासानें तुमच्या विश्वासाचे सार्थक करतील; आणि पुन्हां आपल्या उत्तम सेवेचा मासला दाखवितात असें आदकून घेईल, तीं आपलीं जिवलग

व इमानी सेवक आहेत; पण त्यांच्यावर थोडासा विश्वास याकला पाहिजे, त्यांचा भरंवसा धरला पाहिजे व त्यांच्या उत्तम सूचनांना मान दिला पाहिजे.

अन्न चावल्यानंतर किंवा वारीक केल्यानंतर तें लाळेशीं एकरूप होऊन गळ्यांतून खालीं पकाशयांत उतरतें. गळयाच्या खालचा जो भाग असतो त्याला 'अन्नलिका' असें ह्याणतात. तो स्नायूंचे एक प्रकारे चमत्कारिक आकुंचन करीत असतो. त्यामुळे अन्नाचे परमाणु खालीं ओढले जातात. हा गिळण्याच्या क्रियेचाच एक भाग आहे. अन्नांतील पिठुळ असलेल्या भागाचें रूपांतर होऊन त्याचें तोंडामध्येचं लाळेच्या योगानें शर्करारूप बनूं लागतें; व ही क्रिया तें अन्न गळयाखालीं उतरून पकाशयांत जाईपर्यंत चाललेलीच असते; पण अन्न एकदां पकाशयांत जाऊन पडलें कीं, लगेच ही क्रिया बहुतेक किंवा निखालस वंद पडते. ही गोष्ट यथायोग्य रीतीनें खाण्याच्या संवयीचा फायदा कसा घ्यावा ह्याचा अभ्यास करणारांनीं लक्ष्यांत ठेवली पाहिजे; कारण, अन्न जर अर्धेमुर्धे चावून गिळलें तर तें लाळेनें पुरते न भिजतांच कोऱ्यामध्यें जातें; आणि तसल्या अर्धकच्चा स्थितीतत्व निसर्गाच्या पुढच्या कामास लागतें.

कोठा किंवा पकाशय हा नागसुराच्या किंवा निवङ्गाच्या बोंडाच्या आकाराचा असून बहुतेक शेराच्या सांठण्याचा किंवा कधीं कधीं अविक मोठाही असतो. गळ्यांतून पकाशयांत अन्न जातें तें डाव्या हाताच्या वरच्या बाजूनें व हृदयाच्या अगदीं खालच्या भागास लागून जातें. नंतर तें अन्न कोऱ्यांतून निघून उजव्या हाताच्या खालच्या बाजूस उतरतें. तेथें एक विलक्षण दुङ्गडपी दार असते. त्याच्या वाढें धाकट्या आंतङ्यांत उतरतें. ह्या द्वारामध्यें अशी कांहीं अद्भुत कळ साधलेली असते कीं, तें पकाशयांतील पदार्थ खालच्या आंतङ्यांत सहज जाऊं देतें. परंतु धाकट्या आंतङ्यांतील कोणताही पदार्थ परत पकाशयामध्यें येऊं देत नाहीं. ह्या कळीच्या दाराला 'पायलोरिक व्हाल्झ' किंवा 'पायलोरिक आर्किस' असें ह्याणतात. 'पायलोरिक' हा शब्द युक्त भाषेतून आलेला असून त्याचा अर्थ 'द्वारपाल' असा आहे; आणि खरोखरीच हेंदार एखाद्या हुषार पाहरेकन्याप्रमाणेच आपलें काम बजावतें. तें सदासर्वदा खडा पाहारा करीत असतें. कधीं डुलकी ह्याण घ्यावयाचेंच नाहीं.

पक्षाशय ही एक मोठी रसायनशाळाच आहे. हिच्यामध्यें अन्नावरं अनेक प्रकारचे रसायनप्रयोग होऊन त्याचीं अनेक रुपांतरे होतात; आणि मग तें क्रमाक्रमानेंच पालटत पालटत त्याचीं पोषक द्रव्यांचे बनत जातात; आणि शेवटीं त्याचे गोड-उक्तृष्ट लाल रक्त होऊन सर्व शरीरभर फिरत राहतें; आणि शरीराचे निरानिराळे भाग बनविणे, त्यांची दुरुस्ती करणे, त्यांस मजबुती देणे, आणि सर्व अवयवांत भर घालणे इत्यादि कार्ये होत असतात.

पक्षाशयाच्या आंतील बाजू कफात्मक बारीक त्वचेच्या नाजुक जाव्यानें आच्छादलेली असते; आणि तींत सूक्ष्म ग्रंथी भरलेल्या असतात. त्या सर्वांचीं तोंडे पक्षाशयांत असून त्यांच्या सभोवार एक चमत्कारिक पातळ पडळा असतो; आणि त्याच्यावर अतिशय सुंदर अशा रक्तवाहिन्यांचे जाळे पसरलेले असते. त्याच्यापासून जठररस उत्पन्न होऊन तो सांठून राहतो. ह्या रसाच्या अंगीं अन्नांतला नैवोजनमय ह्याणून जो अंश असतो त्याला पातळ करण्याची विलक्षण शक्ति असते. आणखी अन्नाचा जो पिठळ भाग लाळेच्या योगाने पूर्वी सांगितल्याप्रणे शर्करायुक्त बनतो, त्याच्यावरही तीच त्याची किया घडते. हा रस कडू असून त्यांत रसायनकियेने उत्पन्न झालेले 'पेपसिन' नामक द्रव्य भरलेले असते. हें त्याच्या कार्यातील मुख्य अंग असून अन्नाचे पचन करण्याच्या कामांत अत्यंत महत्त्वाचे असते.

नियमितपणे वायणान्या सशक्त मनुष्याचा पक्षाशय चोवीस तासांत सुमरे एक ग्यालन जठररस तयार करतो. अन्न पक्षाशयांत जाऊन पडले कीं, पूर्वी सांगितलेल्या सूक्ष्म ग्रंथी त्याला पुरेसा जठररस त्यांत ओततात; आणि तो पक्षाशयामध्यें अन्नाशीं मिश्र होतो. नंतर त्या पक्षाशयाला घुसळल्याप्रमाणे गति उत्पन्न होते; आणि तो अन्नाचा झालेला लगदा इंकडून तिकडे व तिकडून इकडे, ह्या टोंकापासून तों त्या टोंकापर्यंत व ह्या बाजूपासून तों त्या बाजूपर्यंत वर्तुळाकार फिरत राहतो. ह्याप्रमाणे चोछून, घुसळून, मळून व आपटून लगद्यांतील प्रत्येक परमाणूला जठररस लपटून त्याशीं अगदीं एकजीव होऊन जातो. पक्षाशयाच्या ह्या हालचालींत झानस्वरूपी मन कांहीं अद्भुत कार्य करीत असल्यामुळे उक्तृष्ट ओगण केलेल्या यंत्राप्रमाणे त्याचे कार्य चालते,

आणि तोच पक्काशय नीट राखलेला असेल, उत्तम तयार केलेला असेल, अन्न नीट चावलेले असेल आणि तें लाळेंत चांगलें भिजलें गेलें असेल, तर तें यंत्र अगदीं बिनतोड काम उठवितें; पण तीच जर नेहमीच्या पद्धतीप्रमाणे अन्नाची बनावट मनुष्याच्या पक्काशयाला योग्य अशी नसेल, किंवा तें चांगले चावावयाच्या ऐवजीं अर्धकच्चें चावलेले असेल, किंवा तसेच्या तसेच गिळलेले असेल; किंवा एखाद्या अधारी खादाडानं पक्काशयच जर अगदीं कोंबून भरून बंद केला असेल, तर त्यापासून त्रासच होईल. अशा स्थितीत पचनक्रिया यथायोग्य चालण्याएवजीं पक्काशयाला आपले काम यथायोग्य रीतीने करतां येणार नाहीं; आणि अजीर्ण, ‘आग आग,’ ‘तगमग तगमग’ हाच त्याचा परिणाम होईल. पक्काशय खदखदून जाऊन अन्नाचा मलिदा कुजेल-सडेल; आणि त्याला ‘ताडीचें भांडे’ ह्याणवें लागेल! खातेन्याची डोण ह्याणजे काय, ह्याची कल्पना जर लोक मनांत आणतील तर ते तत्काळ आपल्या पक्काशयांत असली घाण ठेवण्याचें बंद करतील; आणि सयुक्तिक व सावधगिरीच्या ज्या खाण्यापिण्याच्या संवयी सांगितल्या आहेत त्यांच्याकडे लक्ष्य पुरवितील.

ही कुजण्याची व आग होण्याची क्रिया अनियमित खाण्याच्या योगानें उद्भवते. तीच जुनाट झाली ह्याणजे शेवटीं अभिमांद्य असें ज्याला ह्याणतात; त्याचीं लक्षणे होऊं लागतात; किंवा त्याच मासल्याचा त्रास होतो. अर्धवट चावलेले अन्न जेवण झाल्यानंतर फार वेळ कोळ्यांत पडून राहतें; आणि तें तेथें आहे तोंच दुसरें नवे अन्न येऊन त्यावर कोसळतें. पहिल्या अन्नाचें शिजणे आणि रटरणे चालून असतें; यांतच ही भर पडली ह्याणजे मात्र खराखुरा ताडीचा मोगा बनतो! असे झाले ह्याणजे मात्र खरोखर पक्काशयाच्या नियमित कार्यात विवाढ होऊन त्याच्या कडा नाजूक, मऊ, पातळ आणि निःशक्त अशा होतात. ग्रंथी असतात त्यांतील ताठरपणा मोडल्याने त्या लोढण्यासारख्या लोंबूं लागतात; आणि कोळ्यांतील सारी पचन-सामुद्री खराव होऊन तिची फूडतूड होऊन जाते. अशा स्थितीत तें अर्धकच्चे पचलेले अन्नच लहान आंतड्यांतून जाऊं लागतें; आणि त्या तगमगीने अम्लरसासहवर्तमान सारीच विवडाविवड होऊन त्याचा परिणाम असा

होतो कीं, सारेच शरीर हळूहळू विषारी बनून पोसण्याएवजीं क्षीणच होत जाते.

अन्नाचा गोळा त्याच्यावर पडलेल्या जठररसाशीं मिळून तें त्यांत मळले व घुसळले जाते. नंतर तें कोऱ्याच्या उजव्या हातच्या बाजूने द्वारपालांच्या योगाने खालीं जाऊन धाकट्या आंतङ्यांत शिरते. धाकटे आंतडे हें एकाद्या नळीसारखें असून त्याचीं फार चतुराईने एकमेकांत बसतील, अशीं वेटाळीं केलेलीं असतात. तीं कामास लागवींत व थोऱ्या जागेंत त्यांचा समावेश व्हावा अशी त्यांची रचना असते; पण खरोखर तीं वेटाळीं २० पासून ३० फूट लांबीचीं असतात. त्यांच्या आंतल्या बाजू मखमालीसारख्या मऊ द्रव्याच्या केलेल्या आहेत; आणि त्यांच्या मोऱ्या भागांतून हें मखमाली जाळे आडवी फळी घातल्यासारखे बसविलेले आहे. तेणेंकरून त्याच्यामध्ये सर्प वळवळत असल्याप्रमाणे एक प्रकारची गति उत्पन्न होते; आणि आंतङ्यांत असलेले रस इकडे तिकडे हेलकावे खाऊ लागून अन्नाला पुढे जाण्याला मार्ग करून देतात; आणि त्याच्या सांऱ्याला व शोषणाला अधिक वाव करून देतात. ह्या नाजुक भागाला मखमालीसारखा मऊपणा येण्याचे कारण, यांत असलेल्या बारीक बारीक गुठळ्या होत. त्या लांब लांब दशा असलेल्या कापडाच्या तुकड्याप्रमाणे दिसतात. त्यांस ‘आंतङ्याचे अस्तर’ असे ह्याणतात. त्याच्या कार्य करण्याच्या स्थानाचे पुढे विवेचन करण्यांत येईल.

अन्नाचा लद्गा धाकट्या आंतङ्यांत शिरतांच त्याला पित्त नांवाचा एक विचित्र रस येऊन मिळतो. तो त्याला पातळ करून आपणही त्याच्याशीं मिळून जातो. पित्त हें काळजापासून उत्पन्न होऊन एका मजबूत पिशवींत उपयोगासाठीं तयार होऊन राहते. ह्या पिशवीलाच ‘पित्ताशय’ असे ह्याणतात. अन्न धाकट्या आंतङ्यांतून जातांना त्याला पातळ करावयाला दररोज दोन क्वार्टर पित्त लागते. त्याला अन्नांतील चरबीचे भाग शोषण करण्याच्या कामांत पांकियाटिक नामक रसाला मदत व्हावी ह्याणून ह्याची योजना केली आहे. अन्न धाकट्या आंतङ्यांतून जाते, तेव्हां जठररसाशीं संयोग पावते, हें पूर्वी सांगितलेंच आहे. तें अन्न कुजूं नये किंवा त्याचे पृथक्करण होऊ नये ह्याणून ही त्याची योजना आहे. पांकियाटिक रस

पांकियास नांवाच्या अवयवांत उत्तम होऊन तो तेथेच सांठून राहतो. पांकियास हा लांबट अवयव पक्काशयाच्या जवळच लागून असतो. अन्नाच्या चर्वीमय भागावर कार्य करावें; आणि होईल तितकी धाकटचा आंतङ्घांतून जातांना त्याला मदत करावी, अन्नाचे दुसरे पोषक भाग असतात त्यांच्या-बरोबर कार्य करू लागावें हासाठीं ही याची योजना आहे. ह्या सर्व कृत्याला दररोज एक किंवा दीड पाइंट पांकियास रस लागतो.

धाकटचा आंतङ्घाच्या मखमालीभागावर केसासारख्या बारिक बारिक दशा असल्याचें पूर्वी सांगिलेच आहे. ह्या दशांना लक्षावधि बारिक बारिक शेवटें असतात. त्यांना ' लव ' असें ह्याणतात. थोडेसें पातळ व मऊ झालेले अन्न धाकटचा आंतङ्घांतून जातांना यांना सारखी गति चालू असते. ते सारखे हालत असतात; आणि अन्नाच्या लग्यांत भरलेले जे पोषक रस असतात ते चाटून व शोषून घेऊन शरीराकडे पोचते करीत असतात.

अशा प्रकारचे अनेक संस्कार व किया होऊन मग त्या अन्नाचे रक्त बनते व तें शरीराच्या सर्व भागांवर पोंचते होतें. हे संस्कार येणे प्रमाणे:— चावणे, भिजणे, गिळणे, पक्काशयांत पटणे, आंतङ्घांत पचन होणे, शोषण करणे, अभिसरण होणे आणि जिरणे.

चर्वण ही क्रिया दांतांकडून घडते. तरी तिला ओठ, जीभ, आणि गाल ह्यांची त्या कामी मदत लागते. ही अन्नाचे चुरून चुरून बारिक बारिक परमाण करते ह्याणजे तेणेकरून त्यांना चहूंकडून सारखी लाळ पोंचते.

द्रवीकरण ही क्रिया ह्याणजे चावलेले अन्न लाळेने भिजविणे—ओलेने करणे. ही लाळ लालांगर्थींतून ओतली जाते अन्नांत शिजून राहिलेल्या पिष्ट द्रव्यावर लाळेचा संस्कार घडला ह्याणजे त्याचें डेक्स्ट्राईन (Dextrine) बनते; आणि मग त्याला सरसाचे रूप येते. त्यामुळे तें अन्न पातळ होण्याला अविक पात्र होते. लाळेमध्ये पिटालाईन (Pytaline) ह्याणून एक पदार्थ असतो, त्याच्या योगानें ही रासायनिक क्रिया होणे शक्य आहे. पिटालाईन या अन्नाला खदखद आणते आणि; रसायनधर्मप्रमाणे आपल्याशीं सट्टशरूप देते.

पक्काशय आणि धाकटे आंतडे ह्यांच्यामध्ये पचनक्रिया चालू असते. ती अन्नाच्या मलियाला दुसरे रूपांतर प्राप्त झाले तरी त्यांतही ती चालू

राहुन त्याला शोषणाला व पचनाला अधिक योग्य करते. अन्न कोळ्यांत जाऊन पडले कीं, पचनकिया सुरु होते. नंतर तेथे त्यावर जठररस ओतला जातो; आणि मग तो त्यांत मिळून अन्नाचा मलिदा बुसळला जातो व मांसाच्या जाळ्यांत एकरूप होतो. नंतर त्याला फोडून त्यांत गुरफटलेली चरबी बाहेर काढतो व तिचे कांहीं बलकरूप पदार्थ बनवितो. जसें:— तांबडे मांस. गव्हाची चिकी व अंड्यांतील पांढरा बलक ह्यांपासून बलक तयार करतो, ह्याणजे तीं शोषणाला व पचनाला अधिक पात्र होतात. पक्काशयाच्या योगानें वेळोवेळ झालेली हीं अन्नाचीं रूपांतरे संपलीं ह्याणजे पचनकिया पुरी होते. जठररसापासूनही एक विशिष्ट द्रव्य उत्पन्न होत असते; त्याला ‘पेपसिन’ असे ह्याणतात. तेही जठररसाच्या एका आम्लरसाशीं मिळून पक्काशयांत रसायनकियेने रूपांतर करीत असते; ते स्याचेही काम पुरे होते.

पक्काशयाने पचनकिया सुरु केली ह्याणजे अन्नाच्या मलिद्यांतील द्रवांश असतो तो—हे द्रव २ प्रकारचे असतात. प्रत्यक्ष प्राशन केलेले पदार्थ. जसें:—पाणी, दूध, चहा इत्यादि; आणि पचनकिया चालतांना जाड अन्नांतून होणारे पातळ—पाणी वैरे हे दोन्हीही द्रवांश पक्काशय ताबडतोब शोषून घेऊन ते रसाला नेऊन पोचवितो; आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे पक्काशयाच्या स्नायूच्या कियेने बुसळला जातो. अन्नाच्या लग्यांतील घड अंश असतो, तो सुमारे अर्ध्या तासांत हळूहळू पक्काशयांतून करड्या रंगाच्या चिकण पदार्थाच्या—ज्याला ‘चायम’ असे ह्याणतात—रूपाने बाहेर जाऊ लागतो. ह्यांत अन्नांतील कांहीं साखर, रूपांतर झालेल्या पिठुळ पदार्थाचे किंवा सरसाचे, मऊ पिठाचे, मोडलेल्या चरबीचे, जोडलेल्या जाळ्याचे व बलकाचे क्षार ह्याचे मिश्रण असते.

‘चायम’ पक्काशय सोडून निघाला ह्याणजे तो आही पूर्वी सांगितल्याप्रमाणे धाकट्या आंतड्यांत शिरतो; आणि मग तो पांक्रियासांतून निघालेला रस, आंतड्यांतून निघालेले रस ह्यांच्याशीं संयोग पावतो; आणि आंतड्यांतील पचनकिया सुरु होते. हे सारे रस पूर्वी जे अन्न मऊ झालेले नसते, त्याला विरवितात आणि मऊ करतात. आंतड्यांतील पचनकियेने चायमपासून तीन पातळ द्रव्ये तयार होतात, तीं हीं:—

१ बलकाच्या परमाणुंचे पचन झाल्यानें ‘पेपटाईन’ तयार होतें. २ मांद्याच्या मिश्रणानें ‘चायल’ तयार होतें. ३ अन्नाच्या पिठूळ तत्त्वांचे सूपांतर होऊन त्याचा सरस बनतो. हीं द्रव्ये पुष्कळ प्रमाणानें रक्तामध्ये जाऊन तीं त्याचा एक भाग बनतात. पचन झालेले अन्न असते तें लहान आंतड्यांतून कळीच्या दाराप्रमाणे असलेल्या पड्यांतून मोऱ्या आंतड्यांत—ज्याला ‘कोलन’ ह्याणतात—त्यांत जातें. त्याचे विवेचन ओघानुसार आही करणारच आहों.

शोषण हा नांवानें जी क्रिया प्रसिद्ध आहे, तिच्या योगानें अन्नापासून वर दिलेल्या नांवांचीं द्रव्ये उत्पन्न होतात; हा पचनक्रियेचाच परिणाम होय. तीं द्रव्ये धमन्यांतून व दुग्धमय रसांतून जाऊन रक्तार्शीं मिश्र होण्यास पात्र होतात. अन्नाच्या लगद्यापासून निघणारे पाणी व पातळ रस, पक्काशयांतील पाचक क्रिया तत्काल शोषून घेतात; आणि रक्ताकडून पित्ताशयांतील तोंडाशींच असणाऱ्या धमनींत नेऊन सोडतात. लहान आंतड्यांतून निघालेले ‘पेपेन’ आणि ‘ग्लूकोज’ सुद्धां लहान आंतड्यांतील सूक्ष्म दशांतील रक्तवाहिन्यांच्या द्वारे आही पूर्वी सांगितल्याप्रमाणे द्वारस्थ धमनींतून पित्ताशयापर्यंत जातें. हे रक्त पित्ताशयांतून जाऊन हृदयास मिळतें. येथेही एक क्रिया होत असते. तिचे वर्णन पित्ताशयाचा विषय येईल त्यावेळी करू. आंतड्यांत अन्नाच्या मलियाचा राहिलेला गाळ-चायल-पेपटन व सरस काढून घेतल्यानंतर व पित्ताशयांत नेत्यानंतर शोषण करून दुग्धमय रसांतून जाऊन उरस्थ वाहिनींत शिरतें; आणि हळूहळू रक्तार्शीं मिळतें. हे सारे वर्णन पुढे आमच्या रुधिराभिसरण प्रकरणामध्ये सांगू. आमच्या रुधिराभिसरणाच्या प्रकरणांत रक्त हे पचन झालेल्या अन्नापासून मिळालेली पोषकद्रव्ये, शरीरांतील प्रत्येक भागास नेऊन कसें पोंचवितें, प्रत्येक शरीर-रचनेला, कोषाला, अबयवाला आणि जड भागाला कसें देत देत जातें, ज्याच्या योगानें ते अवयव तयार करतें, दुरुस्ती करतें व तेणेकरून शरीर वाढावयाला व पुढीला समर्थ होतें, ह्याचा खुलासा आही करणारच आहों. पित्ताशय हा पित्त उत्पन्न करतो आणि आही पूर्वी सांगितल्या प्रमाणे तें धाकटच्या आंतड्यांत पोंचवितो. ‘ग्लूकोजन’ ह्याणून दुसरे एक द्रव्य आहे;

तेही ह्यांतच सांठलेले असते. तेही पचन झालेल्या द्रव्यांनी पूर्वी सांगितल्या प्रमाणे द्वारस्थ धमनींतून आणलेले असते. 'स्लिकोजन' हें पित्ताशयांत सांठलेले असते आणि मग हळू हळू त्याचें रूपांतर पचनक्रियेमध्ये 'ल कोस' किंवा द्राक्षशरकरसारख्या द्रव्यामध्ये होते. पांक्रियासमध्ये पांक्रियास रस उत्पन्न होतो, आणि तो आंतङ्गांतील अन्नाचें पचन होण्याकरितां लहान आंतङ्गांमध्यें ओततो आणि तेथें तो मुख्यत्वेकरून अन्नाच्या चर्बीच्या भागावर आपले कार्य करतो. मूत्रपिंड हे कमरेच्यामध्ये आंतङ्गाच्या पलीकडेच ठेवलेले आहेत. ते दोन असून न्यांचा आकार कांहिंसा करंजाच्या बीसारखा असतो. ते रक्तांत असणारे विषकारक द्रव्य व इतर गद्ढ-सदृश भाग काढून त्याला शुद्ध करतात. मूत्रपिंडांमध्ये मूत्ररस भरलेला असतो तो दोन नव्यांतून मूत्राशयांत जातो. मूत्राशय हा ओटीपोटाखालीं ठेवला असून तो मूत्राचा सांठा आहे. तो शरीरांतून आंत आलेले घाणेरे रस वैरे बाहेर सोडून देतो.

ह्या विषयाचें हें प्रकरण संपविण्यापूर्वी एका गोटीकडे नीट लक्ष्य पुरविण्याविषयीं वाचकांस विनंती करतो. ती गोष्ट हीच कीं, अन्न पुरतेपणी चावले नाहीं, त्याला लाठेमध्ये पुरते, भिजूं दिले नाहीं, दांतांना व लालांग्रंथींना त्यांचें काम बोबर करू दिले नाहीं, पचनामध्ये अडथळा आणला ह्याणजे पचनेंद्रिये सांगितलेले काम करीत नाहीशी होतात. हें जसें एखाद्या कामकरी माणसांना 'तुझी जें काम करतां आहां, त्यांतच दुसरेही पूर्वी इतरांनीं केलेले आणखीही काम करा' ह्याणन सांगण्यासारखेंच आहे किंवा रेलवेचे रस्ते आंखणाऱ्या इंजिनिअरला सांगवें कीं 'तुं जसें आपले काम करतोस तसेच फायरमनचेही काम कर, खूपसा विस्तव पेटीव, आणि एंजिनला अगदीं भयंकर अडचणीच्या रस्त्यावरून लागलीच्या लागलीच हाक.' तशांतलाच हा प्रकार होय. पकाशयाला आणि आंतङ्गांना शोषक पदार्थ ह्याणा किंवा दुसरे कांहीं ह्याणा, शोषून हें घेतलेंच पाहिजे. कारण तें त्यांचें कामच आहे; पण तुझी त्याला शोषण करण्यासारखी वस्तुच जर दिली नाहीं, तर तीं पकाशयांतील मालिदाच कुजवावयाला व शिजवावयाला लागतील; आणि तो तसाच्या तसाच रक्तामध्ये छक्कलून देतील; आणि रक्त

हें ते सारे घाणेरे पदार्थ मेंदूसुद्धां शरीराच्या सर्व भागांकडे नेईल. अशा रीतीने लोक जर आपला आपणच विषययोग करून वेतात, तर आज काय पित्त भडकले, आज काय कपाळ दुखले हाणून रडगाणीं गात बसले तर त्यांत नवल तें कसले?

प्रकरण सहावे.

जीवनरस.

मागच्या प्रकरणांत आही खालेल्या अन्नाचें हळूहळू रूपांतर कसें हेतें आणि रक्तानें शोषण करण्यासारखीं द्रव्ये त्यांत कशीं उत्पन्न होतात व तीं पोषक द्रव्ये तें शरीराच्या द्रोवस्तभागांकडे कसें पोंचवितें व तेथें तीं शरीरचनेला, त्याच्या दुरुस्तीला आणि स्थूल देहाचे किंयेक अवयव नवे बनविण्याला कशीं उपयोगीं पडतात हें दाखवून दिलें. आतां ह्या प्रकरणांत रक्ताची किया कशी चालते ह्याचें थोडेसें वर्णन देऊ.

अन्नरसाच्या योगानें पचन झालेला अन्नांतील पोषक भाग शोषला जाऊन त्याचें रक्त हेतें. तें रक्त मोठ्या धमनीच्या द्वारे शरीराच्या प्रत्येक खांचखळग्यांत व परमाणूपरमाणूंत जाऊन भिनतें, आणि त्याचींच पुटें वसून शरीरवृद्धीची व दुरुस्तीची क्रिया चालते. नंतर तेंच रक्त धमन्यांच्या द्वारे परत येतें; परंतु तें परत येतांना आपल्या बरोबर शारिरांतील छिन्नभिन्न झालेले परमाणू व इतर खळमळही वाहून आणतें. ही खळमळ व घाण फुफ्फुसांची व इतर इंद्रियांची बाहेर ढकलण्याची किया घडून ती सारी बाहेर पडते. ही हृदयांतून रक्त बाहेर जाण्याची व त्यांत परत येण्याची जी क्रिया घडते, तिलाच 'अभिसरण' किंवा 'रुधिराभिसरण' असें ह्याणतात.

ही शारिरांतील क्रिया करण्याचें यंत्र ह्याणजे अर्थात् हृदय होय हें उघडच आहे. ह्या हृदयाचें वर्णन करीत वसून त्यांतच आपला वेळ खर्ची घालण्याची आमची इच्छा नाहीं; पण त्याच्या ऐवजीं आहीं क्रियेचें मात्र थोडेसें वर्णन करणार आहों.

ह्याकरितां आतां मागच्या प्रकरणामध्यें कोठपर्यंत आपला विचार झाला तें पाहूं; आणि त्याच्या पुढील भाग सुरु करू. अन्नांतील पोषक भाग रक्त

शोषून घेऊन तो रक्ताशीं एकजीव होतो, येथपर्यंत आही सांगितलेच आहे. तेथून तें रक्त हृदयांत जातें आणि तें शरीर मागेल त्या भागाकडे पाठवून देतें.

रक्त वाहतें तें धमन्यांतून वहात असतें. धमन्या ह्या लवचिक त्वचेचाच जुडगा होय. प्रथम एक मोठी थोरली धमनी असते, आणि मग तिला दुसऱ्या धमन्यांच्या तिच्याहून बारीक आकाराच्या शाखा फुटलेल्या असतात आणि प्रधानधमनींतून ह्या शाखांत रक्त जात असतें. त्या शाखांना आणखी दुसऱ्या पाहिल्याहून बारीक शाखा फुटलेल्या असतात त्यांत तें रक्त जातें. त्या बारीक शाखांना आणखी दुसऱ्या अत्यंत सूक्ष्म शाखा फुटलेल्या असतात, त्यांतून तें रक्त जाऊ लागतें; आणि अखेर अगदीं सूक्ष्म केंसा-सारख्या केशवाहिन्या असतात त्यांत शिरतें. ह्या ज्या सूक्ष्म केशवाहिन्या असतात त्या इतक्या बारीक असतात कीं, त्यांची रुंदी एक इंचाच्या ३००० च्या अंशाइतकी भरते! त्या अगदीं हुबेहुब अत्यंत बारीक केंसा-सारख्या असल्यामुळे त्यांना 'केशवाहिन्या' हें तत्सद्श नांव मिळालें आहे. ह्या केशवाहिन्या आपल्या जाळ्यांच्या बारीक बारीक छिद्रावाटे शरीराच्या परमाणूंत घुसतात; आणि वाहून आणलेले रक्त सर्व भागांस पोंचवितात. ह्या केशवाहिन्यांतून रक्तांतील पोषक रसच वाहतो असें नाहीं, तर त्या परत येतांना रक्तसुद्धां बरोबर घेऊन येतात. (हें आपल्याला पुढे लौकरच दिसून येईल.) आणि त्यांच्याबरोबरच पूर्वीच्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे धाकट्या आंतङ्गांतील मखमालीदशांतून आलेला अन्नाचा पोषक रसही शरीराकरिंत शोषून वाहून आणतात.

असो; आतां पुन्हां आपण धमन्यांकडे वळूऱ्या. धमन्या ह्या हृदयांतून आरोग्योत्पादक पाचकरस व जीवनतत्त्व भरलेले मोल्यवान तांबडे रक्त मोळ्या धमनींतून लहान धमनींत, लहान धमनींतून त्यांच्यापेक्षां लहान धमनींत अशा प्रकारे वाहून नेतां नेतां अखेर शेवटच्या केशवाहिन्यांत जाऊन तें त्या शरीराच्या प्रत्येक भागांत, सांदीकोंपऱ्यांत जाऊन पोंचतें व तेथें तो तो शरीराचा भाग, त्यांतील पोषक अंश शोषण करून घेतो, त्याची आपआपल्या ठिकाणीं पाहिजे तेवढी भर घालून तो भाग वाढवितो किंवा जरूर असल्यास नवा भागही तयार करतो. हें काम शरीरांत असलेल्या

सूक्ष्म परमाणुंकडे असते. हे विलक्षण परमाणुं हें काम इतकया चतुराईने करतात कीं, त्याचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे. (ह्या परमाणुंच्या ह्या कार्यासंबंधानेही आहांस वरेच सांगावयाचे आहे; पण तें आही क्रमाक्रमानेच सांग.) आपल्यांत असलेला पाचक अंश जिकडचा तिकडे पोंचता केल्यानंतर रक्त हें परत हृदयांत जाण्याच्या तथारीला लागते; पण तें आपल्यामध्ये पोषक अंशाएवजीं ह्या खेपेस दुसरेच पदार्थ बरोबर घेते. ते पदार्थ कोणते ? तर शरीरांत उत्पन्न झालेले खळमळ, निर्जीव होऊन पडलेले परमाणु, छिन्नविन्छिन्न झालेले रजःकण व इतरही शरीरांतून काढून टाकण्यासारखे असलेले झाडून सारे अंश घेऊन केशवाहिन्यांतून माघारे फिरते; परंतु परत हृदयांत जातांना, तें येतांना आल्याप्रमाणे धमन्यांतून भाव जात नाहीं, तर त्याचा परत जाण्याचा रस्ता शिरांच्या मार्गाने असतो. ह्यालाच शिरांचे जाळे असें ह्याणतात, ह्याणजे आगगाडीला जसे येण्याचे रूळ वेगळे व जाण्याचे रूळ वेगळे घातलेले असतात, तसाच हाही रक्ताचा प्रकार आहे. रक्त आपले पहिले काम करून हृदयाकडे निघाले, ह्याणजे तें प्रथमतः अत्यंत सूक्ष्म केशवाहिन्यांतून निघते. नंतर त्यापेक्षां मोळ्या शिरेत शिरते. त्यांतून त्यापेक्षां मोळ्या शिरेत शिरते; आणि अखेर प्रधान शिरेत येऊन हृदयांत उतरते. हाच त्याचा परत येण्याचा क्रम होय.

अशाप्रकारे रक्त परत हृदयामध्ये आले ह्याणजे फिरून तें तेथून मोळ्या धमनींत शिरते; आणि पुन्हां पूर्ववत् शरीरपोषक अंश घेऊन शरीराच्या भागभागांकडे पोंचविते; परंतु रक्त शिरावाटे शरीरांतील केरकचरा, गाळसाळ घेऊन हृदयांत आले ह्याणजे पुन्हां धमनींतून बाहेर पडण्यापूर्वी तेथें त्यावर एक निराळाच संस्कार घडत असतो. तो संस्कार असा कीं, तें अशुद्ध भाग असलेले रक्त, तो गद्दसदळ व खराब अंश जाळून टांकण्याकरितां फुफ्फुसांत एक शेगडी असते त्यांत शिरते व तेथें तो केरकचरा वौरे शरीरांतून त्याच्या-बरोबर आलेली सर्व घाण जाळून खाक होते. हें विचित्र कार्य फुफ्फुसांकडून कसे घडते त्यावें विवेचन पुढील प्रकरणांत करूं.

परंतु जातां जातां आहांस हें एक सांगून ठेवलें पाहिजे कीं, रक्ताप्रमाणे दुसराही एक पातळ रस शरीरांतून फिरत असतो. त्यास ‘ लस ’ असें

आपण नांव देऊं. रक्ताचें व लशीचें पृथःकरण केलें तर त्या उभयतांचे गुणधर्म अगदीं जवळ जवळच आहेत. ह्या लशीमध्यें रक्तवाहिन्यांच्या बाजूं-तून पाश्चरत असलेला कांहीं रक्ताचा अंश आणि कांहीं शरीरांतील खळमळ भरलेला असतो तो लसवाहिनींच्या किंचेने शुद्ध होऊन तो पुन्हां रक्तांत मिसळतो; आणि फिरुन उपयोगास लागतो. लस वहावयाच्या ज्या लसवाहिन्या असतात त्या शिरांसारख्याच असून त्यांची त्वचा अतिशय पातळ असते. आणखी त्या इतक्या सूक्ष्म असतात कीं, त्यांत पारा घातल्याशिवाय त्या नुसत्या डोळ्यांना दिसतही नाहींत. ह्या लसवाहिन्या मोठमोऱ्या शिरांतून रिकाम्याच असतात व रक्त जेव्हां हृदयांत परत जावयास येते, तेव्हां त्यांतील लस त्यांत भरते. धाकट्या अंतड्यांतून 'चायल' निघून (मागचे प्रकरण पहा.) शरीराच्या खालच्या भागांतून येणाऱ्या लशीशीं मिश्र होतो; आणि त्या मार्गानें रक्ताशीं एकरूप होतो. तसेच पचन झालेल्या अन्नांतील द्रव्यें हींही जातां जातां प्रधानाशिरेमधून व पित्ताशयामधून जातात तीं अशीं जातात कीं, तीं जरीं निरनिराळ्या दिशेने गेलेलीं दिसतात तरी पुन्हां रुधिरामिसरणामध्यें एकत्र मिळतात.

ह्यावरुन आपल्याला दिसून येईलच कीं, रक्त हेंच शरिराचे मूळबीज आहे. तेच प्रत्यक्ष किंवा परंपरया शारिराच्या सर्व भागांना पोषक द्रव्य व प्राण ह्यांचा पुरवठा करते. ह्याकरितां रक्त जर कमजोर असेल, अमिसरण जर मंद होईल, तर अखेर शारिरांतल्या कित्येक भागांतील पोषक अंश अशुद्ध होऊन रोगाचीं लक्षणे दिसू लागतील. मनुज्याच्या एकंदर वजनामध्यें $\frac{1}{2}$ वजन रक्ताचें असते. ह्यापैकी $\frac{1}{2}$ वजनाचे रक्त हृदय, फुफ्फुसे, मोऱ्या धमन्या आणि शिरा ह्यांमध्यें पमरलेले असते आणि $\frac{1}{2}$ वजनाचे रक्त पित्ताशयांत असते, $\frac{1}{2}$ वजनाचे रक्त स्नायूंत असते, व बाकी राहिलेला $\frac{1}{2}$ इतर राहिलेल्या अवयवांत व परमाणूंत विभागलेला असतो, आणि सर्व रक्ताचा सुमारे $\frac{1}{2}$ भाग मेंदूमध्यें भरलेला असतो.

रक्ताविषयीं विचार करताना ही एक गोष्ट नेहमीं लक्ष्यांत ठेविली पाहिजे कीं, तुक्षीं जें अन्न खातां आणि ज्या रीतीने खातां, त्याच्या योगाने रक्त तयार होत असते. हे रक्त यथायोग्य अन्नाची निवड केल्याने आणि निसर्ग

तुक्षी जसें अन्न खावें असें इच्छितो, त्याच प्रकारचे अन्न खाल्याचाने तुक्षांला उत्तम आणि विपुल रक्त तयार करतां येईल. किंवा दुसऱ्या पक्षीं भलत्याच वेळीं भुकेच्या तृप्तीकरितां मूर्खपणाने कसले तरी अभक्ष्यभक्ष्य खाणे (हाचा नामनिर्देश करण्यांत अर्थ नाही.) खाऊन अशुद्ध व अपुरे रक्तही तयार करतां येईल; परंतु रक्त हा प्राण आहे; आणि ते रक्त तुक्षी तयार करतां—हीच काय ती गुलदस्तांतली गोष्ट.

आतां फुफ्फुसांतील दृहनस्थानाकडे वळून तेथें घाणसाण, गदळ वैरे द्रव्ये वेऊन शरिराच्या सर्व भागांतून शिरांच्या द्वारे येणाऱ्या निळ्या व अशुद्ध रक्ताचे काय होते ते पाहूऱ्या. चला तर त्या दृहनस्थानाकडे च चला.

प्रकरण सातवे.

शरिरांतील आगटी.

श्वासोच्छ्वास करणारीं हांद्रिये फुफ्फुसांत असून हवेचे येण्याजाण्याचे मार्गही त्यांच्यामध्येंच असतात. फुफ्फुसे दोन असून तीं श्वासनलिकेलाच लागून असतात. तीं दोहोंबाजूस दोन असून श्वासनलिकाही त्या दोहोंच्या मध्यावर देंठाप्रमाणे असते. दोन फुफ्फुसांच्या मधोमध हृदय, मोठ्या रक्तवाहिन्या व मोठ्या श्वासवाहिन्या ह्या त्यांच्या अगदीं बरोबर मध्यावर असल्यामुळे, तीं दोन्हीं बाजूंस दोन अगदीं वेगवेगळीं झालेलीं असतात.

प्रत्येक फुफ्फुस सर्व बाजूंनीं अगदीं खुले असते. फक्त वर काय तो एक देंठ मात्र असतो. त्यांत मुख्यत्वेकरून फुफ्फुसांच्या नव्या, धमन्या आणि शिरा हीं सारीं फुफ्फुसांना, श्वासमार्गाला व हृदयालाही जुळलेलीं असतात. फुफ्फुसे हीं संजासारखीं मऊ असून साढेद असतात; आणि त्यांचीं त्वचा फारच चिवट असते. शिवाय त्यांच्यावर फारच सुंदर व नाजूक अशी एक पिशवी गुंडाळलेली असते, तिलाच ' प्लेउरल कोश ' असें नांव आहे. तिची प्रत्येक बाजू फुफ्फुसाला अगदीं चिकटलेली असते; आणि तिच्यामध्ये एक प्रकारचा रस भरलेला असतो. त्याच्या योगाने श्वासोच्छ्वास करतांना आच्छादनाच्या आंतील बाजू एकमेकांवर झापाझप हालत राहतात.

नाकाच्या, घशाच्या, श्वासमार्गाच्या आणि फुफ्फुसांच्या आंतील भागामध्ये वायुमार्ग असतात. आपण श्वास घेतांना वायु नाकांतून आंत ओढला, ह्याणजे त्याला आंतील त्वचा व श्लेष्मा ह्याचे धर्षण होऊन तो उष्ण होतो. हा श्लेष्मा रक्ताबरोबरच आलेला असतो; आणि मग तो कंठनाळांतून श्वासनलिकेत जातो व तेथें सूक्ष्म अशा हजारों वायुवाहक नलिका असतात त्यांत शिरतो. त्यांत पुन्हां अन्यंत सूक्ष्म तशांच नव्यांच्या बारीक बारीक शाखा फुटलेल्या असतात, त्यांत जातो. ह्या अत्यंत सूक्ष्म केंसासारख्या वातवाहिन्या फुफ्फुसांमध्ये लक्षावधी भरलेल्या आहेत. एका लेखकानें अर्से ह्याठले आहे कीं, हे फुफ्फुसांत असलेले सूक्ष्म वायूंचे फुगे किंवा वातकोश जर एखाद्या सपाट जमिनीवर सारखे पसरले, तर त्यांनी १४०० चौरस फूट जागा व्यापून जाईल.

फुफ्फुसांमध्ये जी हवा ओढली जाते ती डायफ्रेम नांवाचा एक पडदा असतो त्याच्या योगानें ओढली जाते. डायफ्रेम हा एक मोठा, मजबूत, सपाट एखाद्या पञ्चासारखा स्नायू असून छातीखालीं आडवा असतो. त्याच्याच योगानें छाती व पोट हीं निरनिराळीं झालेलीं दिसतात. हृदय जसें नेहमीं स्वयंसिद्ध उडण्याचे कार्य करते, याप्रमाणेच डायफ्रेम पडदाही नेहमीं स्वयंसिद्ध गतीनेच हालत असतो. (मनोनिश्चाहानें जरी त्याचें कार्य जरी थोडेसे बंद करतां येतें तरी, तो नेहमीं आपल्या स्वयंसिद्ध गतीनेच राहणारा आहे) हा फुगला कीं, छातीचा व फुफ्फुसांचा भागही मोठा होतो व अशा प्रकारे येणारी हवा आंत शिरते आणि हा संकुचित झाला कीं, फुफ्फुसे व छाती हींही संकुचित होऊन फुफ्फुसांतील हवा बाहेर पडते.

आतां फुफ्फुसांमध्ये हवेचें काय होतें, ह्याचा विचार करण्यापूर्वी रुधिराभिसरणाबद्दलही थोडासा विचार करूंया. आपल्याला माहीतच आहे कीं, रक्त हृदयांतून बाहेर पडून तें धमन्यांतून केशवाहिन्यांत शिरतें, आणि मग शरीराच्या दरएक भागभागाकडे जातें; आणि त्याच्या योगानें तेंच आपल्याला जीवन, पोषण व शक्ति देतें. नंतर तें पुनः केशवाहिन्यांतूनच परत फिरतें; पण तें धमन्यांच्या मार्गानें येत नाहीं, तर दुसऱ्याच मार्गानें ह्याणजे शिरांतून परत हृदयांत येतें, आणि मग फुफ्फुसांमध्ये ओढलें जातें.

धमन्यांतून रक्त जात असते तेहां तें तजेलदार, लालभडक असून त्यांत जीवनदातीं गुण व द्रव्ये भरलेलीं असतात; पण शिरांच्या द्वारें तें परत फिरते, तेहां तें निखालस मळकट, निःसच्च, निळे आणि गदळ असे असून त्यांत शरीरांतील सारे खळमळ भरलेले असतात, ह्याणजे तें प्रथम हृदयांतून निवतांना पर्वतावरून येणाऱ्या निर्मळ नदीसारखे निर्मळ असते; आणि परत येतांना पावसाळ्यांतील नद्यांप्रमाणे गढळ होऊन येत असते. हा गढळ रक्तप्रवाह हृदयाच्या उजव्या कोशामध्ये जातो. हा कोश रक्ताने भरला ह्याणजे तो संकुचित होऊन त्यांतील रक्ताचा प्रवाह जोराने एका छिद्रावाटे हृदयाच्या उजव्या कोशांत शिरतो; आणि तो फुफ्फुसांमध्ये पाठविला जातो. तो तेथे केंसासारख्या असणाऱ्या लक्षावधि^५ केशवाहिन्यांतून फुफ्फुसांतील सूक्ष्म वातनलिकांत शिरतो. ह्या वातनलिकांचे वर्णन पूर्वी आही केलेलेच आहे. आतां फुफ्फुसांचे कार्य कोणते तें पाहूया.

ह्यापुढे तो घाणे-या रक्ताचा प्रवाह फुफ्फुसांतील बारीक बारीक असलेल्या सूक्ष्म वायुकोशामध्ये वांटला जातो. आणि श्वासाबरोबर हवा आंत ओढली जाते तेहां तिच्यांत असलेल्या आक्सिजनाचा, फुफ्फुसांतील केंसासारख्या रक्तवाहिन्यांच्या आच्छादनांतून अशुद्ध रक्ताशीं मिलाफ होतो. ह्या रक्तवाहिन्यांचीं आच्छादने रक्त सांठवून ठेवण्याइतकीं जाड असतात; पण त्यांतून आक्सिजन आंत येण्याला त्यांचा पातळपणा पुरे होतो. ह्याप्रमाणे आक्सिजन येऊन रक्तांत मिसळला ह्याणजे तेथे एक दहनकिया सुरु होते. आणि शरिराच्या सर्व भागांतून रक्तांतून वाहून आलेले गदळ व विषारी द्रव्ये जमा झालेलीं सारीं जळून जाऊन त्यांच्या पासून उत्पन्न झालेला कार्बनिक आसिड ग्यास बाहेर जातो. अशा प्रकारे शुद्ध झालेले व आक्सिजनमिश्रित रक्त फिरून परत हृदयांत येते; आणि लाल, सतेज, सत्त्वयुक्त होऊन त्यांत जीवनदाते व पोषक गुणधर्म उत्पन्न होतात. हें रक्त हृदयाच्या डाब्या औरिकल नामक कोशामध्ये जाऊन पोचले ह्याणजे तें जोराने डाब्या व्हेंट्रिकल-मध्ये शिरते. तेथे त्याला पुनः जोर उत्पन्न होऊन तें आपव्या जीवनधर्मप्रमाणे धमन्यांतून वहात जाऊन शरिराच्या सर्व भागाभागाला पोंचते. असा अदमास केलेला आहे की, २४ तासांच्या एका दिवसामध्ये ३५००० पिंद

रक्त फुफ्फुसाच्या केशवाहिन्यांतून फिरून येते. रक्ताचे परमाणू एका हारीनेच जात असतात; आणि ते हवेतील आक्सिजनाशी आपत्या दोन्हीं अंगांनीं संयोग पावतात. ह्या अद्भुत कार्याचा जे कोणी सूक्ष्म दृष्टीनें विचार करतील ते ही निसर्गाची विलक्षण योजना व बुद्धिचातुर्य पाहून आश्रयानें थक्कच होऊन जातील ह्यांत शंका नाहीं.

ह्यावरून ही गोष्ट लक्ष्यांत येईलच कीं, पुरेशी ताजी हवा जर फुफ्फुसांत न पोचेल, तर अशुद्ध रक्ताचा प्रवाह कधीच शुद्ध होणार नाहीं; आणि त्यामुळे शरिराचें पोषण होणार नाहीं; इतकेच न हे तर त्यांतील अमंगळ पदार्थ जे जळून जावयाचे ते न जातां ते तसे अशुद्ध स्थितींतच सूधिरामि-सरणांत जाऊन सारें शरीर विषमय होऊन शेवटीं मृत्युमुखीं पडावें लागेल. हवा अशुद्ध असेल-दूषित असेल तरीही हाच प्रकार; मात्र थोडासा कमी. आणखी हेंही दिसून येईल कीं, जर कोणी एखाद्यानें जितक्या हवेचा श्वासो-च्छवास करावयास पाहिजे तितका श्वासोच्छवास केला नाहीं, तर रक्ताचें कार्य यथायोग्य होणार नाहीं; आणि त्याचा पारिणाम असा होईल कीं, शरिराचें व्हावें तसे पोषणही होणार नाहीं; आणि रोगाचा उद्भव होईल किंवा शरीरप्रकृति बरोबर नसल्याचें जाणवू लागेल. जो बरोबर श्वासोच्छवास करीत नाहीं, त्याचें रक्त धमनींतील रक्तासारखें ताजे, लाल, रक्त न उत्पन्न होतां ते निळसर काळ्या रंगाचें असेंच उत्पन्न होईल. ही गोष्ट निस्तेज अंगकांतीवरून नेहमीं दृष्टोत्पत्तीस येते. श्वासोच्छवास यथायोग्य चालत असला ह्याणजे रुधिरामिसरणही नीठ होऊन त्यापासून अंगकांतीही निर्मळ व सोज्वळ बनते.

ह्यावरून जीवितामध्ये यथायोग्य श्वासोच्छवासाचे किती महत्त्व आहे, हे थोड्या विचारांतीं कळून येणारे आहे. फुफ्फुसांच्या पुनरुज्जीवनकार्यानें रक्त जर व्हावें तसे शुद्ध न होईल तर ते अर्धकच्चा स्थितींतच धमन्यामध्ये परत येईल. व ते जातांना जसें अशुद्ध व मलीन स्वरूपांत गेले तसेंच ते कायम राहील; आणि ती घाण शरिरांत पुनः परत आली तर ती कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपाने बाहेर पडेल. मग ती एखाद्या रक्तदोषानें पडो कीं, त्वचा, अवयव इत्यादिकांचे व्हावें तसे पोषण न झाल्यानें दुसऱ्या कोणत्या तरी रोगानें बाहेर पडो, पण पडल्यावांतून राहृणार नाहीं.

रक्त फुफ्फुसांमध्ये यथायोग्य रीतीनें आविसजनाशीं मिश्र झाले ह्याणजे त्यांत असलेलीं अशुद्ध द्रव्ये सारीं जळून जातात व त्यांच्या बरोबर त्यांतील अपायकारक कारबानिक आसिड्डचे भाग वाहेर टाकतात. इतकेंच नव्हे; तर त्यावरोबरच कांहीं आविसजनाचा विविक्षित अंश घेऊन आपल्यामध्ये मिसळतात; आणि तो शरिराच्या सर्व भागावर घेऊन जातात. कारण, निसर्गाला आपले कार्य यथायोग्य करण्याला त्याची फार आवश्यकता असते. हा आविसजन रक्ताशीं घेऊन मिळाला, ह्याणजे त्यांतील परमाणूंशीं एकरूप होऊन तो शरिरांतील प्रत्येक परमाणूंत, प्रत्येक त्वचेत, प्रत्येक स्नायूंत व प्रत्येक अवयवांतही शिरतो, त्यांना उत्तेजन व पुष्टी देतो; त्यांना ताजेतवाने करतो. आणि त्वचेचे व कोशाचे काढून याकलेले परमाणूं नवे तयार करण्याला निसर्गाच्याही उपयोगी पडतो. धमन्यांत असलेले रक्त यथायोग्य रीतीनें आविसजनाशीं मिळालें तर त्यांत शेंकडा २५ भाग आविसजन असतो.

आविसजनच्या योगानें शरीराचा प्रत्येक भाग प्राणधारणास योग्य होतो. एवढेंच नव्हे, तर पचनकार्यही अन्नाचा बराच भाग आविसजनाशीं मिश्र होण्यावर अवलंबून असते. हें कार्यही आविसजनमिश्रित रक्ताशीं अन्नाचा मिलाफ झाल्यानेच होत असते. तेथेही एक प्रकारची दहनक्रिया घडते. ह्याकरितां फुफ्फुसांमध्ये यथायोग्य आविसजनचा पुरवठा होणे अत्यंत अवश्य आहे. फुफ्फुसें अशक्त झालीं कीं, त्यांच्या बरोबरच पचनक्रियाही ढिली पडल्याचें जे आपल्या वारंवार दृष्टीस पडते त्याचें कारण तरी हेंच. ही गोष्ट नीटपणे ध्यानांत येण्यासाठीं हें लक्षांत ठेवावें कीं, सान्या शरीराला पौष्टिकता मिळते ती अन्नाच्या पचनानेच मिळत असते; आणि तें पचनच अपुरें राहिलें, तर नेहमीं शरीरही अर्धेमुर्धेच पोसले जाणार. फुफ्फुसें स्वतःच्या पोषणासंबंधानेसुद्धां हात तच्चावर अवलंबून असतात. ह्यामुळे आमच्या श्वासोच्छ्वासानें पचन अपुरें राहिलें, तर फुफ्फुसेसुद्धां अशक्तच हेतात. त्यांनाही आपले कार्य करावें तसें करतां येत नाहीं; त्यामुळे शरीर पहिल्याहूनही अशक्त अशक्तच बनत जातें. खाण्याच्या आणि पिण्याच्या प्रत्येक परमाणूवर ते पौष्टिकता देण्याच्या पूर्वी आविसजनची क्रिया ही घडलीच पाहिजें; आणि शरिरांतील अशुद्ध द्रव्ये यथायोग्य

रीतीने बाहेर गेलीचं पाहिजेत. आक्षिसजनच्या पुरवऱ्याची तूट ह्याणजेच पौष्टिकतंचा, अशुद्ध द्रव्यं बाहेर जाण्याचा व आरोग्याचा अभाव होय; ह्याणून “ श्वासोच्छ्वास ह्याणजेच प्राण ” हीच गोष्ट खरी.

अशुद्ध द्रव्यांच्या रूपांतरापासूनच दहनकिया उत्पन्न होते; आणि त्यामुळे उष्णता उत्पन्न होऊन शारिरांतील ऊब समतोल राखते. चांगला श्वासोच्छ्वास करणारे लोक थंडी असें कधींच ह्याणत नाहीत; कारण त्यांच्यांत नेहमीं उत्तम व उष्ण रक्त खेळत असते. त्यामुळे बाहेरची थंडी किंवा उष्णता त्यांना सहन करतां येते.

वर सांगितलेल्या महत्त्वाच्या कार्यामध्ये हेंही एक कार्य सामिल केले पाहिजे कीं, श्वासोच्छ्वासाच्या योगाने आंतील अवयवांना व स्नायूनाही ध्यायाम घडतो. ह्या विषयाची पाश्चात्य लेखकांनीं वरवरच बोल्वण केलेली आहे; पण त्याची योग्यता योगी मात्र पूर्णपणे ओळखून आहेत.

अपुरता किंवा हळ्हळ्ह श्वास सोडण्यामध्ये फुफ्कुसांतील सूक्ष्म फुर्यांची हालचाल फार थोडी होते आणि फुफ्कुसाचा बाकीचा पुष्कळ भाग रिकामा पडून राहतो; व त्यामुळे शरीराला आक्षिसजनचे दारिद्र्य स्वीकारावें लागते. हलक्या जातींचीं जनावरें हीं आपल्या स्वयंसिद्ध धर्माप्रमाणे नैसर्गिक श्वासोच्छ्वास करीत असतात; आणि मूळचा मनुष्याही तसाच करीत असला पाहिजे हें निःसंशय आहे; परंतु सुधारलेल्या—हा केवळ त्यांच्यावर आळ आलेला आहे—तें त्यांचे केवळ योपण नांव आहे—मनुष्यांनी अशी पद्धत स्वीकारली आहे कीं, तिला धर ना बंद! त्यामुळे नैसर्गिक श्वासोच्छ्वासाच्या पद्धतीचा अगदींच लोप होऊन जाऊन त्याचे प्रायश्चित्त सांया जातीला भोगावें लागत आहे. ह्याकरितां पुनः नैसर्गिक रीतीप्रमाणे आपली वागणूक ठेवणे हीच काय ती मनुष्याची मुक्ति-शारिरीक यातनेतून सुटका आहे.

प्रकरण आठवं

पोषण.

मनुष्याच्या शारिराचे नेहमीं रूपांतर होत असते. हाडे, चामडीं, मांस, स्नायु, चरबी आणि रस ह्या सर्वांचे परमाणूं एकसारखे शारिरांतून निघून

जाऊन त्या ठिकाणीं शरिरांतील विलक्षण रसायनधर्माच्या योगानें नवे परमाणुं तयार होऊन ते निघून गेलेल्या परमाणुंच्या ठिकाणीं बसून तो भाग पूर्ववत् तयार होतो.

आतां आपण मनुष्याचा जड देह आणि त्याचे यांत्रिक धर्म ह्याचें वनस्पतींशीं कसें साम्य आहे तें पाहूऱ्या. खरोखर मनुष्याच्या जीविताशीं आणि वनस्पतीच्या जीविताशीं फारच साम्य आहे. बीजांतून मोड उत्पन्न होऊन वर येण्याला काय लागतें? मोडाचें झाड व्हावयाला, झाडाला फुले, फळे व बीज येण्याला काय काय लागतें? ह्याचें उत्तर अगदीं सोपें आहे; तें हेच कीं, ताजी हवा, सूर्यप्रकाश, पाणी आणि पिकाऊ जमीन. ह्या सर्व वस्तु यथाप्रमाण त्यांना मिळाल्या ह्याणजे ती वाढतात, जोमांत येतात व आरोग्यस्थितींत राहतात. मनुष्यदेहालाही ह्याच वस्तूंची गरज असते. त्याच सांग्या यथायोग्य प्रभाणांत मिळाल्या ह्याणजे त्याला आरोग्य, सामर्थ्य व नियमसूदपणाला कारणीभूत होत असतात; ह्याणून स्वच्छ हवा, सूर्यप्रकाश व अन्नपाणी ह्या गोष्टी आवश्यकतेच्या आहेत हें लक्ष्यांत ठेवा. हवा, ऊन आणि पाणी ह्याचा विचार आपण इतर प्रकरणांमध्यें करू. प्रथम पौष्टिक अन्नासंबंधाचाच विचार करूया.

झाडे ज्याप्रमाणे हळ्हळ परंतु एकसारखीं वाढत असतात, तद्वत्च मनुष्यदेहांतील जुने परमाणुं काढून त्या ठिकाणीं त्याच द्रव्याचे नवे परमाणुं वसविण्याचें काम रात्रांदिवस सारखें चाललेलेंच असतें हें अद्भुत कार्य कसें चालतें तें आपल्याला कळत नाहीं; कारण, मनुष्यप्रकृति स्वभावाच्या अंगीं तें ज्ञात होण्याचा धर्म नाहीं. तें काम मनुष्याच्या अंतर्ज्ञानात्मक मनाचें आहे.

सांग्या शरीराचें आणि त्याच्या भागांचें आरोग्य, सामर्थ्य व जोम ह्या नवीन तयार होणाऱ्या परमाणुंवरच अवलंबून असतात. हे निरनिराळे नवे तयार होणारे भाग, जर तयार न हेतील, तर तत्काल मृत्यु प्राप्त होईल. आमच्या प्रत्येक अवयवांतील जुने परमाणुं निघून तेथें नवे नवे परमाणुं वसण्याची अत्यंत आवश्यकता आहे. ह्याणून सशक्त मनुष्याविषयीं विचार करतांना त्याबद्दल विचार करणे ही अगदीं पहिली गोष्ट आहे.

हट्योगशास्त्रमध्यें हा ‘अन्न’ विषयाच्या संबंधानें जो संस्कृत शब्द आहे तो “पौष्टिक-आहार” अशा अर्थाचा आहे. हा शब्द आही जाड्या अक्षरांनी खातला आहे, ह्याचें कारण आपल्या मनांत तो नीट बिंबावा ह्याणुन आही आमच्या अनुयायांना अन्नाच्या किंवा आहाराच्या विचाराभरोवरच पौष्टिकतेचाही विचार सांगण्याचा संकल्प केला आहे.

योग्याला अन्न लागतें तें ऐशआरामाचेंही लागत नाहीं व अभक्ष्यभक्ष्यही लागत नाहीं; तर त्याच्या ऐवजीं त्यांत मुख्य पौष्टिकता पाहिजे. आदि पौष्टिकता, मध्यें पौष्टिकता व शेवटीसुद्धां पौष्टिकताच पाहिजे. अथपासून इतिपर्यंत त्यांत पौष्टिकताच भरलेली पाहिजे.

पाश्चात्य लोकांपैकीं पुष्कळ लोक योगी ह्याणजे जरत्कारू, पाष्याचे पितर, रोडगे, हातापायांतून वारें गेलेला व अर्ध उपाशी असा एक प्राणी समजतात. त्यांना असें वाटतें कीं, योगी फारच थोडे अन्न खातो, इतकेच नव्हे तर तो दिवसाचे दिवस उपोषणांतच घालवितो. कारण, अध्यात्मिक दृष्टीनें अन्न हें अतिशय जड अशी त्यांची समजूत असते; पण तेही त्यांचे ह्याणें सत्याला फारसे सोडून नाहीं. योगी लोक, निदान हट्योगांत जे पारंगत आहेत ते तरी आपली शरीराच्या संबंधानें पौष्टिकता राखणें हें आपले आद्यकर्त्तव्य आहे असें समजतात; आणि ते नेहमीं नीट रीतीनें त्यास पौष्टिकता आणण्याविषयीं जपत असतात. ते प्रत्यहीं आपल्या शारीरांतून निघून जाणाऱ्या परमाणूंच्या मोबदला त्यांच्या ठिकाणीं नवे व ताजे परमाणूं येऊन बसण्याइतके तरी अन्नभक्षण करतातच.

आतां हें अगदीं खरें आहे कीं, योगी कांहीं जडान्न खात नाहींत, किंवा उंची उंचीं पकानें किंवा चैनीचे पदार्थही ते खात नाहींत. उलट अशा प्रकारचे पदार्थ खाऊन लोक खुळेपणाच्या गोष्टी करतात हें पाहून तो हांसतो मात्र. तो स्वतः साधेंच पण पौष्टिक जेवण जेवतो; कारण, त्याला माहित असतें कीं, त्यांत आहाराचा खरा अर्थ न समजणारे आपले अज्ञान जातिबांधव, जे मोऱ्या मेहनतीनें केलेलीं पकानें खातात, त्यांतल्यापेक्षां ह्यांत निकामी व अपायकारक भागापेक्षां ह्यांत पौष्टिक भाग मुबलक आहे.

हट्योगाचे ह्याणें हें कीं, “मनुष्य जितके खातो तितकी कांहीं पौष्टिकता न व्हे, तर तो तें पचवितो तितकी त्याला पौष्टिकता येते,”

पुढे आही आपल्याला असें दाखवून देऊ कीं, अन्न हें थोड्या प्रमाणांत खाऊनही वर सांगितलेल्या ह्याणीप्रमाणे पौष्टिकतेपुरता भाग त्यांतून ते कसा काढून घेतात, पश्चात्य देशांतील शाळांमध्ये चापून जेवावयाचें हा एक मार्ग आणि उपोषणे काढावयाची हा एक मार्ग. असे जे दोन राजमार्ग मानले जातात, त्या दोहोच्याही दरम्यान योग्याचें आचरण असते. हे जे पश्चात्य देशांतील दोन मार्ग सांगितले, ते प्रत्येक आपआपल्या पक्षाचें मंडन करीत असतात; आणि विरुद्ध पक्षाला नांवे ठेवतात ! एका पक्षाचें असें ह्याणणे आहे कीं, उपोषणे करणे हेंच शरीरपौष्टिकतेला अवश्य आहे. दुसरा पक्ष ह्याच्या उलट आहे. तो असें ह्याणतो कीं, उपोषणे केल्यानें किंवा अधीक खाल्यानें दोन्ही बाजूनीं तोटेच आहेत; ह्याकरितां अर्ध पोटीं उपाशी राहावें येवढाच कायतो त्याला उपाय आहे, दुसरा उपायच नाहीं; आणि त्याप्रमाणेंच ते नेहमीं आपलें आचरण ठेवीत असतात; पण त्यामुळेंच त्यांचीं शरीरे क्षीण व निर्जिव होतात, नव्हे मृत्युमुखींसुद्धां पडतात. ह्या दोघांचा हा विवाद पाहून साधेपणानें राहणाऱ्या योग्याला त्या दोघांचें हांसू येते व कीव उत्पन्न हेते.

एका बाजूने अन्न न भक्षण केल्यापासून होणाऱ्या यातना व दुसऱ्याबाजूने अधीक अन्न खाल्यापासून होणारे क्लेश हे योग्याला मुळींच माहीत नसतात. हे प्रथं योग्यांच्या मूळ पुरुषांनी शेंकडों वर्षापूर्वीच सोडविलेले आहेत. त्या सोडविणारांचीं नांवेसुद्धां आजमितीला त्यांचे वंशज विसरून पार झाले.

ह्याकरितां कृपा करून आतां ही एक गोष्ट लक्षांत ठेवा कीं, ती मी एकदांच सर्वाना सांगून ठेवतों. ती गोष्ट ही कीं, योग हा कोणालाच उपाशी रहावयास सांगत नाहीं, तर उलट योगाला हें माहीत असते व तो हेंच सांगतो कीं, यथायोग्य पुष्टि देणारें पुरेसे अन्न खाल्यावांचून व तें पचविल्यावांचून मानवी देह सशक्त व आरोग्यसंपन्न कधींच राहणार नाहीं.

कित्येक सुंदर, नाजूक व अशक्त लोक जे अगदीं क्षीण, गळाठलेले व रोगानें पछाडलेले दृष्टीस पडतात, त्यांना स्वरोखर मिळावा तसा आहार मिळत नाहीं हेंच ह्याय,

ह्याकरितां हेही ध्यानांत ठेवले पाहिजे कीं, उपासाने, आकंठ भोजन केल्यानें किंवा मनमुराद खाण्यावर ताव मारल्यानें पौष्टिकता येते, हें हट्योगयाला कधीच मान्य नाहीं. तेही त्याला हास्यास्पदच वाटते. जे लोके अधाशासारखे भराभर खात सुट्टात, त्याचें त्याला आश्रव्य वाटते व कींवही पण येते; इतकेंच नव्हे तर डुकराच्या मांसासारखें अभक्ष्य भक्षण करणे हे निखालस गैरशिस्त असून मनुष्याच्या उन्नतीला तें सर्वस्वी कर्मीपणा आणणारे आहे असेंच त्याचें मत आहे.

“ मनुष्यानें जगण्याकरितां खावें; पण खाण्याकरितां जगू नये. ”
असाच योगयाचा समज असतो.

योगी हा खाण्याच्या कामांत अधाशी ह्यणण्यापेक्षां तो थोडासा गोड-घाशा आहे असे ह्यट्टले तर चालेल; कारण तो अगदीं साध्यांतले साधें खातांनासुद्धां त्यानें आपली स्वाभाविक व नियमित असणारी सचि अशी तयार व चलाख केलेली. असते कीं, तीच त्याच्या त्या जाड्याभरड्या अन्नाला षड्स पकाचांची चव आणते. ती इतकी कीं, जे लोक मोळ्या स्वारीची तयारी करून महत्प्रयासानें जी शिकार पैदा करतात तिलासुद्धां यावयाची नाहीं! पौष्टिकतेकरितां तो खात असतांना आपल्या प्रधानहेतू-प्रमाणे तो आपलेच बांधव ज्या पदार्थाना तुच्छ मानतात व त्यांना त्यांत जी गोडी येत नाहीं, तीच गोडी त्यांत आणण्याची तो तजवीज करतो.

या पुढील प्रकरणांत क्षुधा आणि तृष्णा हाच विषय आही सांग-णार आहों. हे शरिरांत देन निरनिराळे विकार आहेत; पण पुळकळ लोकांना हे दोन्ही धर्म एकच आहेत असे वाटतात.

प्रकरण नव्हें.

क्षुधा आणि तृष्णा.

पूर्वीच्या प्रकरणामध्ये आही शेवटीं सांगितले कीं, मनुष्यदेहामध्ये क्षुधा व तृष्णा हे दोन धर्म अगदीं भिन्न आहेत. क्षुधा ह्याणजे नियमितपणानें अन्नाची आवश्यकता आणि तृष्णा ही अनियमित उठणारी वखवख. क्षुधा ही गुबगुबीत मुलाच्या गालावरच्या गुलाबी छेसारखी आहे व तृष्णा ही नदरंग्या

चटकचांदणीच्या मुद्रेवरील नखन्यासारखी आहे. असें असतांही बहुतेक लोक त्यांचा अर्थ एकच समजतात. तेव्हां आतां त्यांत कांहीं फरक आहे किंवा नाहीं हें पाहूं या.

भर ज्वानींत असलेल्या बहुतेक लोकांना खरोखर क्षुधा आणि तृष्णा ह्यांचें बरोबर जाणीव किंवा लक्षण सांगतां येणे फारच कठीण आहे. कारण अशा वयांतील बहुतेक लोकांची चव व क्षुधेचें खरें स्वरूप त्यांच्या तृष्णेच्या फैलाव्यानें इतके लुप्त होऊन गेलेले असते कीं, वर्षानुवर्ष त्यांना खरी भूक झाणजे काय ह्यांचे मुळीं ज्ञानच वांट्यास येत नाहीं आणि भूक कशी लागते हें ते अगदीं विसरूनच जातात. आणखी कोणत्याही ऐकणाराने पूर्वी एखाद्या गोष्ठीचा अनुभव घेतलेला असल्यावांचून त्याच्या मनांत एखाद्या नव्याच गोष्ठीचे ज्ञान भरवून देणे परम दुर्घट आहे. एकाद्या मनुष्यानें पूर्वी जर एखादा सूर ऐकलेला असला तर अमक्या अमक्याचा नाद अमक्या अमक्या सारखा असतो, असें एखाद्या बहिन्याला समजून देतां येईल; पण जो जन्मादारभ्यच बहिरट असेल त्याच्या मनांत एखाद्याच्या स्वराची कल्पना भरवून देणे दुरापासत आहे किंवा जन्मांधाला रंगाची कल्पना आणून देणे, किंवा जन्मापासून ज्याला वासच कळत नाहीं, त्याला निरनिराळ्या अत्तरांचा सुवास सांगणार तरी कसा ?

जो कोणी ह्या तान्हेच्या किंवा तलफेच्या गुलामागिरीतून मोकळा राहतो, त्याला खन्या भुकेचा व खन्या तान्हेचा अनुभव असतो; आणि त्या एक-मेकांपासून भिन्न आहेत असें त्यात्ता स्पष्ट कळते. त्याच्या मनाला प्रत्येक विकाराचा भिन्न भिन्न अर्थ कळत असतो; परंतु जो साधारण “सुधारलेला” मनुष्य आहे, त्याचा अर्थ भूक झाणजे तान्हेचा कडाका ! आणि तहान ह्याणजे भुकेचा परिणाम ! परंतु हे दोन्ही अर्थ अगदीं चुकीचे आहेत हें आपल्याला आतां अगदीं प्रचारांतील उदाहरणे देऊन ध्यक्त केले पाहिजेत.

उदाहरणाकरितां आपण प्रथम तहानच घेऊं या. हें तर सर्वाना माहीतच आहे कीं, खरी व चांगली तहान लागली ह्याणजे घेटभर थंडगार पाणी आपण मागतों; आणि तें तोंडांत व घशांत उतरलें ह्याणजे आपलें समाधान होतें. फक्त गार पाणी असलें कीं बस्स, ही जी तहान लागते ती क्षुधेसारखीची असते,

ही खरी तहान तलफेहून किती भिन्न आहे? पण तें पाणी ज्याला त्याला गोड केलेले पाहिजे, स्वादिष्ट पाहिजे. लज्जतवार सोडावॉटर, आइसक्रीम, लेमोनेड, जिंजिर इत्यादि इष्की त्यांत लागतात! खऱ्या तहानेत व ह्यांत अंतर! ह्यामुळे कोणा कोणाला तर बीर, अलकोहोल, मद्यही पिण्याची चटक लागलेली आहे. ह्यावरून आमचे ह्याणणे काय आहे त्याचे प्रत्यंतर दिसून येईल.

लोक असें ह्याणतांना नेहेमीं आपल्या ऐकण्यांत येतें कीं, “ काय बुवा ! अतिशय तहान लागली आहे. ” किंवा दुसरे कित्येक हरीचे लाल असतात ते स्पष्टच ह्याणतात कीं, “ विहस्कीची तलफ आली आहे बुवा ! ” आतां खरोखरच जर ह्या लोकांना तहान लागली असती, किंवा निसर्गाने खरोखरच कांहीं पेय मागितलें असतें असें ह्याणा, तर ते पहिल्या प्रथम गर पाण्याचाच शोध करते. ते गर पाणीच मागते व गर पाण्यानेच त्यांची तहान भागली असती; परंतु छे ! ही सोडावॉटरची किंवा विहस्कीची तहान कांहीं गर पाण्याच्यानें भागवणार नाहीं. कां? कारण एवढेच कीं, ही तहानेची तलफ आहे. ती कांहीं खरी तहान नव्हे; पण उलट ती अगांतुक तहान आहे ! ही रुचिभ्रष्टा आहे. ही तहान संवर्थीने उत्पन्न केलेली असते आणि तीच पुढे डोईजड होऊन बसते. आपल्याला हेही दिसून येतें कीं, ह्या कृत्रिम तान्हेला जे बळी पडतात, त्यांनाही कधीं कधीं खरी तहान लागतेच. त्या वेळेला ते पाणीच पितात आणि त्या वेळीं त्या कृत्रिम तहानेची त्यांना आठवणही होत नाहीं. ह्याचा क्षणभर विचार करा; आपल्याला सुद्धां ह्या गोष्टीचा अनुभव येत नाहीं काय ? इष्कीबाज पेयांच्या संबंधाचें हें कांहीं प्रत्यक्ष व्याख्यान नव्हे कीं, नेमस्तपणाचें पुराणही नव्हे. तर नैसर्गिक विकार आणि लावून घेतलेली संवय किंवा कृत्रिम तहान ह्या दोहोंमध्ये किती भेद आहे, ह्याचें हें केवळ दिग्दर्शन आहे. तलफ ही मुद्दाम लावून घेतलेली खाण्यापिण्याची संवय होय. तिचा खऱ्या भुकेशीं व खऱ्या तहानेशीं थोडाच संबंध आहे ?

मनुष्याला कोणत्या ना कोणत्या रूपानें तरी तलफ ही येतेच, कोणी

तंबाकूचा शोकी असतो; कोणाला मय पाहिजे असतें; कोणाला पानसुपारी; तर कोणाला अफू, मारफिया, कोकेन किंवा असेच दुसरे कांहीं अंमली पदार्थ लागतात! आणि एकदां ही तलफेची संवय लागली आणि ती जर बळावली तर ती खरोखरीच्या खाण्यापिण्याहूनही अधिक शिरजोर होऊन वसते. व्यसनांत आणि दारू पिण्यांतच आपला सारा पैसा उधळून याकून उपासमारीनें मेलेले लोकही पुष्कळ प्रसिद्ध आहेत. दारू पिण्याकरितां लोकांनी मुलांचीं आंगडीयोपटीं सुद्धां विकलेलीं आहेत! इतकेंच नव्हे; तर आपली तलफ भागविण्याकरितां चो-न्या केल्याचींच नव्हेत, तर खून केल्याचीं सुद्धां उदाहरणे आहेत! अशा भयंकर तलफेला भूक किंवा तहान कोण ह्यणार? आहीं किती जरी बोलत राहिलों, किंवा विचार करीत राहिलों, तरी, भूक ह्यानून तलफेनें जें जें कांहीं पोटां घालतों, त्यापैकीं पुष्कळ तलफा अशा तान्हेच्या किंवा इच्छेच्या लक्षणाच्या असतात कीं, त्यांना दारू किंवा गांजा असले अंमली पदार्थच पाहिजेत!

जनावरांनासुद्धां माणसांनीं दाणा, कळणाकोंडा अशा गोड घासाची संवय लावीपर्यंत व त्यांना अग्निमांद्य जडेपर्यंत खरी भूक व खरी तहान लागत असे; कारण अशा गोड पदार्थानाच मनुष्ये अन्न असें ह्यणतात. अशाच रीतीने क्षुधामांद्य येईपर्यंत लहान मुलांनाही खरी तहान व खरी भूक लागत असते. अशाच प्रकारच्या तलफेने मुलांतली ही खरी भूक व खरी तहान कमी जास्ती होत असते. त्याचें प्रमाण आळ्वापांच्या संपत्तीवर अवलंबून असतें. जितकी जितकी त्यांची श्रीमंती अधिक, तितकी तितकी त्यांची शुष्क तलफ अधिक व खरी भूक कमी! खरोखर भुकेविषयीं बोलतांना त्यांच्यामध्ये खन्या विकारांपेक्षां कृत्रिमतेचाच भाग विशेष असतो. कधीं कधीं कांहीं मनुष्यें वाहेरच्या प्रवासाला निघतात आणि त्यांत त्यांना मोकळी हवा, व्यायाम इत्यादिकांनीं त्यांच्या जिवाला हुषारी येऊन खन्यागुन्या भुकेचा बोध होतो; आणि मग ते अगदीं एखाद्या शाळेतल्या पोराप्रमाणे क्रित्येक वर्षात चव लागली नाहीं, असें मोठे रुचकर जेवण जेवतात. ह्या वेळीं त्यांना खरी भूक लागलेली असते, ह्यानून ते यथेच्छ खातात; कारण अशा वेळीं त्यांची ती केवळ संवय नसते ह्यानून ते भरभर जेवीत सुटतात.

एकदां असें वाचण्यांत आलें कीं, कांहीं श्रीमानु मंडळी एका गलवतांत बसून प्रवासास गेली असतां, तें गलवत मध्येच फुट्ले; तेव्हां फळयांच्या तराफ्यावर बसून त्या मंडळींना दहा दिवस कंठावे लागले! पण त्या प्रसंगां-तून ते बचावून परत आले तेव्हां ते सारेच दिसण्यांत चांगले धृष्टपुष्ट, गुब-गुवीत व पाणीदार असेच ज्ञाले असून त्यांना पहिल्याप्रमाणे भृकही उत्तम लागू लागली! त्यापैकीं किंवेकांना कित्येक दर्षपासून डर्मांद्य व अन्नद्वेष जडलेला होता; परंतु त्यांच्या त्या संकटाच्या दिवसांत त्यांना अन्नपाणी अगदीं वांटणीप्रमाणे मिळाल्यामुळे त्यांचे अभिमांद्य वैरे ज्ञाडून सारी कुर-कुर नाहींशी ज्ञाली. त्यामुळे त्यांना यथायोग्य पोषण मिळाले आणि शरी-रांत असलेली सारी विषारी घाण बाहेर जाण्यास वाव मिळाला. ते आपण “ ह्यानेच बरे ज्ञालो खचित ” असें ह्याणून्यात किंवा न ह्याणून्यात; परंतु त्यांच्या चटींचे रूपांतर खन्या भुकेवर अवलंबून होतें ह्यांत शंका नाहीं.

खरी भूक ही खन्या तहानेप्रमाणेच तोंडाच्या आणि गळयाच्या ज्ञान-तंतूना कांहीं विकृति करीत असते. मनुष्याला जेव्हां भूक लागते, तेव्हां त्याला क्षेधेची बाधा जाणवते; किंवा अन्न पाहिजे असें तोंडाला, गळयाला व लालांग्रथींना तर विशेष प्रकारे जाणवते. ह्या भागांतील ज्ञानतंतू कांहीं चमत्कारिक भावना उत्पन्न करतात. लाठ गळू लागण्याला सुरवात होते आणि सर्व भाग आपल्याला कांहीं तरी काम मिळावें अशी इच्छा प्रदर्शित करतात. पोटांत मात्र कोणतीच लक्षणे दृष्टीस पडत नाहींत. निदान अशा वेळीं तरी दिसण्याला कांहीं प्रत्यंतर नाहीं. त्याला वाटतें कीं, चांगल्या स्वादिष्ट अन्नाची चव अतिशय मिष्ट लागते. ग्लानि, रिकामपणा, बेचव हे प्रकार कोळ्यामध्ये मुळींच नसतात. हीं जीं शेवटचीं लक्षणे सांगितलीं, तीं कृत्रिम तहानेचीं लक्षणे होत. संवय कायम असली कीं, हीं लक्षणेही कायमच असतात. हींच लक्षणे नेहमीं पेय पिणाऱ्या लोकांकडून आपण कधीं ऐकत नाहीं काय? तलफ आणि बेचव उत्पन्न होणें हीं दोन्हीं लक्षणे अनियमित तृष्णेचीं होत. जे लोक तंबाकू ओढण्याचे किंवा खाण्याचे तलफे आहेत, त्यांची “ काय करावें हो ! तोंडाला चव ह्याणून नाहीं ! ” ही रड नेहमींचीच असते.

कितीएक मनुष्यांना तर मोठे आश्रव्य वाटें कीं, आपली आई करीत असे, तसा आतां कोणाचाच स्वयंपाक गोड लागत नाहीं. तो त्यांना कां गोड लागत नाहीं हें आपणांस माहीत आहे काय ? त्याचें कारण एवढेच कीं, खन्या भुकेच्या ठिकाणीं त्यांच्यामध्येच त्यांची कृत्रिम तृष्णा येऊन बसलेली असते; ह्याणून त्यांची ती तलफ भागल्याशिवाय त्यांचें समाधानच होत नाहीं; आणि तसली तलफ घरामध्यें भागणे कधीच शक्य नसते. मनुष्य जर मूळच्या रीतीभातीप्रमाणे वागून खरी भूक उत्पन्न करूं लागेल, तर त्याला त्याचे जेवणही लहानपणाप्रमाणेच गोड लागूं लागेल; आणि आई जसा स्वयंपाक करीत होती, त्याप्रमाणेच स्वयंपाक करणारेही पुष्कळ आहेत असें त्याच्याही अनुभवास येईल; कारण तो फिरून लहान होणार !

पण आपल्याला ह्यांत एक मोठा चमत्कार वाटेल कीं, ह्या सान्यांचा हट्योगाशीं संबंध काय ? ठीक आहे. तो संबंध असा—योगी हा अशा प्रकारच्या तलफांपासून निखालस मुक्त असतो; आणि तो आपल्याला खरी खरी क्षुधा लागूं देतो. शिळ्या भाकरीचे तुकडे असले तरी तो ते खुशाल खातो; पण त्यांच्यापासून न्याला पौष्टिकता व आनंद हीं दोन्हींही प्राप्त होत असतात. तेच तुकडे तो अशा रीतीने खातो कीं, आपल्यापैकीं पुष्कळांना माहितही असण्याचा संभव नाहीं. ती पद्धत तुझाला पुढे लौकरच सांगण्यांत येईल. ती येथर्पर्यंत कीं, तो जरी अर्धपेटीं असला तरी सुन्द्रां तो चांगला पोसला जातो, त्याच्या आहाराचें चांगलें पचन होतें; कारण त्याच्या रुचीमध्ये सर्व प्रकारचा स्वादिष्टपणा व रुचकरपणा आलेला असतो; ह्याचें कारण एक खरी भुक ! दुसरें कांहीं नाहीं.



प्रकरण दहांवं.

प्राणसेवन.

अन्नापासून प्राण आकर्षण करून घेण्याचा
योग्याचा कल्पना व अभ्यास.

एकाच कार्यात अनेक कार्ये गुरफटून ठेवण्याचे निसर्गाचे चातुर्थ आणि आवश्यक कार्ये चालतांना मनास होणारा आनंद (आणि त्यामुळे तीं कार्ये करण्याला चढणारा हुस्त) हीं दृष्टेत्पत्तीस येण्याला हजारों मार्ग आहेत. अशा उदाहरणापैकीच अतिशय अद्भुत असे एक उदाहरण ह्या प्रकरणात दाखवावयाचे आहे; ह्याणजे निसर्ग हा एकाचवेळीं अनेक कार्ये तडीस नेण्याची योजना करी करतो आणि स्थूल शरीरांतील अत्यावश्यक कार्ये करतांना मनाला किंती आनंद होतो होंही आपल्यास कळून येईल.

ह्याकरितां आपण अन्नापासून प्राण आकर्षण करून घेण्याच्या योगी लोकांच्या कल्पना काय आहेत तेथपासून प्रारंभ करूं या. त्यांच्या मतानें मनुष्यांच्या किंवा पशुंच्या आहारामध्ये कांहीं एका विविक्षित स्वरूपानें प्राण भरलेला असतो आणि तो प्राण मनुष्याची शक्ति व उल्हास हीं कायम राखण्याला अवश्य लागतो. हेंच प्राणाचे स्वरूप जिव्हेच्या, तोंडाच्या व दांतांच्या ज्ञानतंतूकडून अन्नांतून यग्हण केलें जातें. चर्वणक्रिया ही अन्नाच्या बारीक बारीक सूक्ष्म कणांतून तो प्राण मोकळा करीत असते; आणि त्याच प्राणाचे अंश जिव्हा, तोंड व दांत ह्यांच्या पुढे येत असतात. अन्नाच्या प्रत्येक परमाणूंत अन्नात्मक प्राणाचे असंख्य परमाणूं भरलेले असतात. हे परमाणूं चर्वणक्रियेने बारीक बारीक होत होत अखेर मोकळे मोकळे होत जातात; आणि लाळेतील कांहीं विशिष्ट रासायनिक द्रव्यांच्या योगानें त्यांच्यावर एक प्रकारची रसायनक्रिया चालूं होते. अर्वाचीन शास्त्रवेत्त्यांना ह्या क्रियेचा अद्याप शोध लागलेला नाहीं व अर्वाचीन रसायनशास्त्राला त्याचा अनुभवही अद्याप दाखवितां आला नाहीं, तरी पुढे होणारे शास्त्रशोधक तो शोध खनित लावतील. हा अन्नमय प्राण एकदां अन्नांतून बाहेर पडला, ह्याणजे तो जिहा, तोंड व दांत ह्यांच्यांतील ज्ञानतंतूकडे धांब वेऊन तकाल त्यांच्याद्वारे मांस व अस्थि ह्यांच्यांत

शिरतो. ह्या ज्ञानतंत्रमध्ये हजारों संग्रहस्थाने असतात. त्यांत सांटून तेथून तो शरीराच्या दरोबस्त भागावर पसरतो; आणि तोच सर्व परमाणुंना उत्साह व चैतन्य देतो. हीच ह्या कल्पनेतील मुख्य उपपत्ति आहे. तिची तपशीलवार हकीगत पुढच्या प्रकरणांत सांगणारच आहोत.

परंतु समंजस लोकांनाही ही गोष्ट चमत्कारिक वाटण्याचा संभव आहे की, हवेमध्ये इतका मनमुराद प्राण भरला असतां आणखी अन्नापासून अन्नात्मक प्राण आकर्षण करून घेण्याची आवश्यकता काय? तेव्हां अन्नांतून प्राण काढून घेण्याच्या यातायातींत पडणे हा खटाटोप निसर्गाच्या दृष्टीने व्यर्थ दिसतो; पण त्याचे कारण असें:-ज्याप्रमाणे 'वीज' ह्यटली की, ती येथून तेथून एकच; त्याचप्रमाणे प्राण हा कोठचाही असला व तो कोठूनही घेतला तरी तो प्राणच; परंतु विजेचे प्रवाह जसे निरनिराळ्या क्रियेच्या योगाने मनुष्याच्या देहावर निरनिराळ्या प्रकारांनी उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे प्राणाचीही निरनिराळ्या क्रियेने निरनिराळी स्वरूपे उत्पन्न होत असतात आणि त्यांतील प्रत्येकाकडून शरीरावर कांहींना कांहीं तरी कार्य होत असते. हीं सारीं स्वरूपे निरनिराळ्या कार्याना अन्यावश्यक आहेत. हवेत असलेल्या प्राणांचीं कार्यकारक स्थळे निराळीं असतात व अन्नापासून उत्पन्न होणाऱ्या प्राणाचीं कार्यकारक स्थळे निराळीं असतात. आणखी अन्नापासून जें पाणी उत्पन्न होत असते त्याच्या कार्याचा तिसराच संचय असतो. ही योगशास्त्रांतील सिद्धांताची हकीगत अगदीं खडानुखडा देत बसलों तरी ती ह्या कार्यप्रतिपादनांत फारच विलक्षण वाटेल. ह्याकरितां त्यांतील मुख्य मुख्य सिद्धांतांचा येथे उल्लेख करू. आपल्यापुढे प्रस्तुत जो मुख्य विषय आहे तो हा कीं, अन्नामध्ये अन्नात्मक प्राण असून तो मनुष्याला अत्यंत अवश्य असतो. वर सांगितलेल्या रीतीने ह्याणजे अन्नचर्वण केल्याच्या योगाने आणि जिब्हा, तोंड व दांत ह्यांच्यांतील ज्ञानतंत्रंच्या साधनाने ज्ञानतंत्र तो आकर्षण करून घेतात.

आतां चर्वण व लालामिश्रण ह्या दोन महन्वाच्या मिश्रकार्यासंबंधाने निसर्गाच्या धर्माचा विचार करूनया. प्रथमतः अन्न हें गिळण्यापूर्वी तें नीट रीतीने चावले जावें व त्यांत लाळ मिश्र ब्हावी हा निसर्गाचा उद्देश

आहे. त्यांत कोणत्याही सबवीने हयगय झाल्यास त्यापासून पचनक्रियाही अर्धवट राहते. नीट चर्वण करणे हीच मनुष्याची नैसर्गिक प्रवृत्ति आहे; परंतु आपल्या सभोंवार बोकाळत असलेल्या सुधारणेच्या लागलेल्या कृत्रिम संवयीमुळे तिच्याकडे मनुष्यांचे दुर्लक्ष्य होते. अन्नाचे सूक्ष्म अंश होण्याला चर्वण हें अत्यंत अवश्य आहे; कारण अन्न चांगले चावले गेले तर तें गिळण्यालाही सोपे जाते आणि तें लाळेशीं व लहान अंतङ्गांतील व पक्काशयांतील पाचक रसांशीं चांगले मिश्र होते. अन्नाशीं लाळेचे मिश्रण होणे हाही एक पचनक्रियेचाच भाग आहे. जें कार्य इतर पाचक रसांनीसुद्धा होऊं शकत नाहीं, तें कार्य लाळेने होत असते. शरीरशास्त्रवेते तर निक्षुन सांगतात कीं, अन्नाचे परिपूर्ण चर्वण आणि लाळेशीं योग्य मिश्रण हीच पचनक्रियेला सर्वांगीक अधिक अवश्य आहेत. पचनक्रियेतील अत्यंत महत्वाचा भाग हाच; पण दुसरे किंती एक तेवढ्याच विषयावर परिश्रम करणारे व त्याच विषयांत प्राविण्य मिळविणारे ह्याच्याहूनही पुष्कळ पुढे गेलेले आहेत. त्यांनी तर ह्या 'चर्वण' विषयाची मजल पुष्कळच पुढे मारलेली आहे. मिस्टर होरेस फ्लेचर नांवाच्या एका अमेरिकन लेखकानें ह्या विषयाचे प्रतिपादन अतिशय जोराने केलेले आहे; आणि ह्या स्थूलदेहाच्या हालचालीचे कार्य चालावयाला चर्वण व लालामिश्रण हीं दोन किंती अवश्य आहेत, ह्यावद्दल जीं प्रमाणे दिलीं आहेत तीं अगदीं थक्क होण्यासारखीं आहेत आणि खरोखरच मि० फ्लेचरने ह्या चर्वणाला जें एक विशेष प्रकारचे स्वरूप दिले आहे, तें योगपद्धतीला अगदीं तंतोतंत बरोबर आहे. त्याने ह्या क्रियेचा पचनावर कांहीं विलक्षण परिणाम घडतो असें झटले आहे; आणि योगी हे अन्नात्मक प्राण ग्रहण करण्याच्या कल्पनेने तीच पद्धत स्वीकारून तिचा अभ्यास करतात, एवढेच काय तें अंतर; पण दोहोंनीही कार्य हें होतेच. फ्लेचरच्या मताप्रमाणे अन्न चावून त्याचे बारीक बारीक परमाणूं करणे हा निसर्गाच्या चातुर्थीचा भाग होईल आणि पचनक्रिया ही लाळेशीं मिश्र होऊन अन्नात्मक प्राण शोषून घेते झटले तर ती योग्याची पद्धत ह्याणतां येईल. कांहींही झटले तरी त्या कार्याचे सामर्थ्य केवळ अलौकिक आहे, एवढी गोष्ट खरी.

मनुष्य जर नैसर्गिक स्थितीने चालत असला, तर चावणे ही क्रिया मोठी करमणूक करणारी व मनास आनंद देणारी आहे. हलक्या जनावरां-मध्ये व मनुष्यजातीच्या मुलांमध्येसुद्धां आजमितीस ती तशीच असल्याने दिसून येते. जनावरांना आपले अन्न चावतांना व रवंथ करतांना अतिशय आनंद वाटत असतो. तशीच मुलेही थोर मनुष्यांपेक्षां आपला आहार अधिक वेळ तोंडामध्ये धरून तो चघळीत व चोखीत बसतात; व तीं कोठ-पर्यंत ? तर आपलीं आईबापे व भोवतालची मंडळी आपआपले अन्न गपागप गिळलेले पाहीपर्यंत ! ह्याच विषयावर मिस्टर फ्लेचरने लिहिलेल्या पुस्तकांत त्याने असें ठरविले आहे कीं, ह्या चावण्याच्या व चोखण्याच्या क्रियेपासून जी तोंडाला एक प्रकारची रुचि येते, तिच्यामुळेच हा मनाला आनंद होत असतो; परंतु योग्याच्या मते इतकी ज्याअर्थी त्यांत चव येते, त्याअर्थी तेथें तिच्याशिवाय दुसरें कांहीं तरीं विशेष असले पाहिजे; कारण तोंडांत भक्ष्य धरले असतां, जिमेने तें घोळीत असतां, दांतांनीं चावीत असतां व तें हळूहळू पातळ होऊन घशाखालीं उतरत असतां मनाला जो एक प्रकारचा आल्हाद प्राप्त होतो आणि त्याचा जीं अंतःकरणाला अनुभव येतो, तो अगदीं अवर्णनीय असतो. फ्लेचर ह्याणतो कीं, अन्नामध्येच रुचीचे परमाणू असतात; आणि तेच पौष्टिकता शोषण करीत असतात. हें त्याचें ह्याणांने आहांला अगदीं अक्षरशः मान्य आहे; पण आहीं ह्याणांनी कीं, अन्न गिळ-ण्याच्या पूर्वीच आपल्याला जो कांहीं आनंदानुभव घडतो, तो आहांला कांहीं एक प्रकारचा विलक्षण आल्हाद देत असतो; आणि हा आल्हाद अन्नांतूनच अन्नात्मक प्राण सारा किंवा अगदीं जवळ जवळ काढून घेईपर्यंत चालून असतो. योगी ज्या पद्धतीप्रमाणे आहार भक्षण करतात, त्या पद्धतीप्रमाणे थोडेसे जरी तुळी चालाल, तरी तुळांस दिसून येईल कीं, अन्नाचे तुकडे करतांना तुमचा जीवही त्यांत तन्मय होऊन जातो; आणि तें एकदम गिळून यकण्याएवजीं तुळी हळूहळू तोंडांतच चघळीत बसाल तर तें सारें एकाएकीं केव्हां खालीं निघून जाईल हें तुळांस समजापार-सुद्धां नाहीं; आणि असें करण्यांत तुळांला आपलीं आवडतीं पकान्ने करून व खाऊन त्यांत जी रुचि येते, त्याच रुचीचा अनुभव अगदीं साध्या अन्नांत-सुद्धां उत्पन्न होईल; यांकिंचित् कमी पडणार नाहीं.

आतां हा अनुभव कसा, हें सांगतां येणे मात्र बहुतेक अशक्यच आहे; कारण तो व्यक्त करून दाखविण्यासारखे भाषेमध्ये शब्दच नाहीत. हाचें कारण, त्यांच्या अनुभवांतील भेदभाव व्यक्त करून दाखविण्याचें लोकांत मुळीं ज्ञानच नाहीं. कृत्रिम संवयीं व व्यसनें जडलयामुळे बहुतेक ज्ञान नष्टच झालेले दृष्टीस पडते. ह्याकरितां त्या ज्ञानाचा अनुभव तसल्याच कोणत्या तरी आनंदाच्या अनुभवानें आहीं तुलना करून दाखवावी हाच उत्तम पक्ष होय; पण अशीं प्रत्यक्ष उदाहरणे देतांना तीं दूषणास्पद व हास्यास्पद वाटलीं तर त्यांचें जोखम आमचें आहांलाच पतकरावै लागणार. आमचें ह्याणणे हें कीं, अशा प्रकारचा आनंद एखाद्याला तरी होत असल्याचै आपल्या दृष्टेत्पत्तीस आलेच असेल कीं, आपले ज्याच्यावर अतिशय चित्त जडलेले असते, तें मनुष्य आपणांस भेटले असतां आपणांस केवढा उत्साह वाटतो व आपल्या अंगांत किती जोम चढतो त्याचें वर्णन करणे अशक्य आहे. एखाद्याच्या शरीरांत हा प्राण इतका कांहीं ओतप्रेत भरलेला असतो कीं, तो नेहमीं त्याच्या शरीरांतून सारखा बाहेर पडत राहून तो इतरांच्या उपयोगीं पडत असतो. असा मनुष्य जवळच्या मनुष्यांना सोडून जाऊ लागला तर, त्यांना इतके कांहीं रडूं कोसळते कीं, तें त्यांना आवरतां आवरत नाहीं. हें एक उदाहरण झाले. आतां दुसरे उदाहरण ह्याणजे आपल्या प्रेमाचें एखादें मनुष्य आपल्या जवळ आले असतां त्याला जो अनुभव घटतो त्यांतसुद्धां परस्पर आनंदाचीच अदलावदल होत असते. एखाद्या आवडत्या मुलाचे किंवा माणसाचे चुंबन घेतले तर एखाद्याच्या अंगावर नखशिखांत प्रेमरोमांच उमे राहतात. आही ज्या सुखाचे वर्णन करतो आहों, त्याला हीं उदाहरणेसुद्धां अपुरींच आहेत. यथायोग्य व चांगले चावलेल्या अन्नापासून जो आनंद होतो तो केवळ रुचीनेच उत्पन्न होतो असें नाहीं, तर त्यांतील प्राण किंवा प्रेम यांच्या आकर्षणाच्या विशिष्ट अनुभवानेच प्राप झालेला असतो आणि तो ह्या दिलेल्या उदाहरणांशीं अगदीं सदृश असतो. असें असतां वरच्या सारखीं उदाहरणे दिलीं ह्याणून आहांला कोणी हांसतील तर हांसोत.

एखाया माणसाला जर कृत्रिम तहान लागली, (भूक लागली असतां लोक चुकीनें तिलाच तहान क्षणतात ही गेष्ट लक्षांत ठेवावी) आणि तो जर एखाया शिळ्या भाकरीचा पापुद्रा चावू लागला, तर त्यांत असलेल्या पौष्टिक भागाच्या चवीचेंच समाधान वाढून राहत नाहीं, तर आहीं ज्या अनुभवावदल इतक्या वारकाईने प्रतिपादन केले आहे त्या आनंदाचाही न्याला अनुभव मिळेल. कृत्रिम तान्हेची संवय जावयाला आणि पुनः नैसर्गिक बेतावर यावयाला थोडासा अभ्यास लागतो. आतां अन्न जितके जितके पौष्टिक असेल, तितका तितका त्याच्या रुचीपासून आनंद हा वाढतच जातो. ह्यांतही एक गेष्ट लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे कीं, पौष्टिक भाग जितक्या प्रमाणांत असतो, तितक्याच प्रमाणांत त्यांत अन्नात्मक प्राणही मिश्र झालेला असतो, हें निसर्गाच्या चातुर्याचें आणखी एक उदाहरण आहे.

योगी हा कोणतेही अन्न खाणे तें अगदीं हळूहळू चावून खात असतो. प्रत्येक घास तो इतक्या वेळपर्यंत चावतो कीं, तो आपल्याला आवडू लागेल, क्षणजे त्याच्या मनाची बरोबर तुमि झाल्यावांचून त्याचें चावणे संपततच नाहीं. कित्येक लोक तर ह्या सुखाचा अनुभव इतका वेळपर्यंत घेत वसतात कीं, शेवटीं त्यांच्या तोंडांत राहिलेले अन्न असतें तें नैसर्गिक क्रियेनेच हळूहळू पातळ होऊन गिळले जाते. योगी आपलें तोंड अगदीं हळूहळू हालवीत असतो आणि तें जिभेकडून इकडे तिकडे ढकलू देतो. दांतांना मोळ्या आवडीने आंत रोवतो; कारण त्याला माहित असतें कीं, तोंड, जीभ व दांतही आपल्या ज्ञानतंतूच्या द्वारे प्राण काढून घेत असतात, आपल्याला उत्तेजन व जोर हा त्यांच्याचपासून मिळतो. इतकेंच नव्हे, तर तीं आपल्या सामर्थ्याचा संग्रह वाढविणारीं आहेत. आणखी त्याला हेंही माहीत असतें कीं, आपण जें यथायोग्य मार्गानें अन्न तयार करतों आहों तें पक्काशयाच्या व लहान अंतड्यांच्या पचनक्रियेकरितां तयार करीत आहों आणि आपले स्थूल शरीराचे नादुरुस्त झालेले भाग तयार करण्याला ज्या ज्या द्रव्यांची आवश्यकता आहे तीं तीं द्रव्यं झांच्यांतून आपल्या शरीराला मिळणारीं आहेत.

जे जे कोणी खाण्याच्या कामांत ही योग्याची पद्धत स्वीकारतील, त्यांना त्याच अन्नापासून इतर सामान्य लोकांपेक्षां पौष्टिकतेचा भाग पुण्यकळच

अधिक मिळेल; कारण प्रत्येक तुकड्यांतला पौष्टिक भाग, ह्या पद्धतीने अगदीं झाडून पुसून काढून घेतला जातो. जे लोक अर्धेमुर्दे चावलेलें व पुरतें लाळेशीं न मिसळलेलेंच अन्न गिळण्याचा सपाटा चालवितात, त्यांच्या अन्नांतील पुष्कळ भाग कुकट जातो आणि तो शैचाच्या द्वारानें बाहेर पडून मलाच्या रूपानें पाची रास पडते; पण योगपद्धतींत आपल्या शरीरांतून अन्नाचा जेवढा खराखरा निरुपयोगी अंश असतो तवढाच शरीरांतून बाहेर पडत असतो; कारण त्या पद्धतींत अन्नाच्या प्रत्येक अंशांशांतून पौष्टिकतेचा भाग काढून घेतलेला असतो; आणि त्यांच्या परमाणून अन्नात्मक प्राणाचा पुष्कळच भाग शोषून घेतला जातो. चावल्याच्या योगानें अन्नाचे बारीक बारीक तुकडे होतात आणि त्यांत लाळ मिसळली जाते; आणि लाळेंतील पाचक रस आपआपलीं आवश्यक कार्ये करतात आणि बाकीचे (वर सांगितलेले) इतर रस अन्नात्मक प्राण बाहेर पडला असतांना तोड, जीभ व गाल ह्यांच्या हालण्यानें अन्नाला ही गति उत्पन्न होऊन तें ज्ञानतंतूंच्या जाळ्यांना ग्रहण करण्यास मोकळीक देतात. चर्वणकिंवा चालूं असतांना तोड, जीभ व गाल ह्यांच्या हालण्यानें अन्नाला ही गति उत्पन्न होऊन तें ज्ञानतंतूंना अन्नात्मक प्राण काढून घेतां येण्याजोगे नवे परमाणूं तयार करून पुढे ठेवते. योगी आपल्या तोंडांत आपलें भक्ष्य धरून तें हळू-हळू व पूर्णपणे चाचीत असतो.

पूर्वी सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक क्रियेने न कळतां हळूहळूच गिळावयाला लावतो. यामुळे याला प्राणाकर्षणाच्या सुखाचा आनंद अगदीं पूर्णपणे भोगावयास सांपडतो. ह्याचा अनुभव आपल्यालासुद्धां (अनुभव पहात बसण्याइतका यथास्थित वेळ असेल तेव्हां) पाहतां येईल. अन्नाचे कांहीं तुकडे आपल्या तोंडांत धरून ते हळूहळू चवळीत बसावे. ते येथर्पर्यंत कीं, अखेर ते हळू-हळू वितळून आपोआप घशाखालीं उतरतील; तर तेच तुकडे तुझांला इतके गोड व रुचकर लागूं लागतील कीं, जणे काय तुझीं खडीसाखेरेचा खडाच खातां अहां आणि तुझांला हाही नम कार वाटेल कीं, मेंच अन्न हळूहळू आपोआपच गिळलें जाते. हें कसें काय? तर यांत फारसें आश्वर्य वायवयास नको; कारण अन्न हें हळूहळू आपला अन्नात्मक प्राण बाहेर

टाकतें व मग हळूहळू वितळून जाऊन कोळ्यांत उतरतें. उदाहरणार्थ आपण एक भाकरीचा पापुद्रा ध्यावा आणि तो स्वूप चावावा; व तो आपोआप गिळल्या-शिवायच कसा नाहींसा होतो तें पहावें; क्षणजे आपल्याला आढळून येईल कीं, आपल्याला नेहमींप्रमाणें तो मुद्दाम असा गिळावाच लागत नाहीं तर तो आतांच आहीं सांगितल्याप्रमाणें आपोआपच नाहींसा होऊन जातो; क्षणजे त्यांतील लापशीसारखा व साईसारखा भाग क्रमाक्रमानें कमी होत होत अखेर जाग्यावर कांहींच रहात नाहीं; असें झालें तर तोच भाकरीच्या तुकड्याचा लहानसा घास, संबंध तुकड्यापासून नेहमींच्या पद्धतीनें खाऊन उत्पन्न होणाऱ्या पौष्टिकतेपेक्षां दुष्पट पौष्टिकता देईल आणि अन्नात्मक प्राण तर तिष्पट पौष्टिकता देईल.

दुधाच्या बावतींत तर ह्याहूनही मौजेचें उदाहरण आहे. दूध हा मूळचाच पातळ पदार्थ असल्यामुळे घन पदार्थीप्रमाणे त्याला चावण्याची गरज नाहीं हें तर उघडच आहे; पण त्यांतसुद्धां एक मरखी आहेच. (आणि ती काळजीपूर्वक केलेल्या प्रयोगांवरून खरीही पण ठरलेली आहे.) ती मरखी हीच कीं, पावशेर दूध घेऊन तें जर नुसतें घाघट पिऊन टाकले, तर त्याच्यापासून त्यांतील पौष्टिकतेचा—अन्नात्मक प्राणाचा अर्धा भागसुद्धां शरीराला मिळत नाहीं; पण तितकेंच दूध जर हळूहळू व चाखत चाखत प्यालें आणि तें जर आपोआप वितळून जाईपर्यंत क्षणभर तोंडांतच धरून ठेवलें व त्यांतून थोडीशी जीभ किरविली, तर त्याच दुधापासून पहिल्याच्या दुष्पट पौष्टिकता व अन्नात्मक प्राणही मिळतो. लहान मुळें दूध हें स्तनाच्या अग्रभागांतून किंवा दुधाच्या बाटलीच्या तोंडांतून ओढीत असतात; तीं तें चोखण्याच्या क्रियेनेच ओढीत असतात. ही क्रिया गाल व जीभ द्यांच्याकडून घडते. त्यामुळे गंथींतून रसाचा झरा वाहूं लागतो; आणि तो त्यांतील अन्नात्मक प्राण बाहेर काढीत असतो. रासायनिक पचनक्रियेचा परिणाम त्या दुधावर घडतो तो त्यामुळेंच घडतो. लहान मुळांच्या लालांगंथींत खरी लाळ मुळींव सांठलेली नसते व ती दांत येईपर्यंत दृष्टीसही पडत नाहीं.

सवड सांपडेल तेव्हां पुढे दिलेल्या रीतीप्रमाणे आमच्या वाचकांनीही प्रयोग करून अनुभव पहावा अशी आमची त्यांस शिफारस आहे. आतां आपल्याला बराच रिकामा वेळ आहे अशी संधि पहावी आणि कांहीं तरी खाण्याचा पदार्थ घेऊन तो हळूहळू चावीत बसावें; आणि तो पदार्थ आपोआप वितळून नाहींसा होऊ यावा. मुद्दाम गिळण्याचा मुळींच प्रयत्न करू नये; ह्याणजे तो पदार्थ चावतांच त्याची साईसारखी लापशी बनून ती लाळेशीं पूर्णपणे मिसळेल आणि त्यामुळे त्यांतील बारीक बारीक परमाणूना अर्धपचनाचे स्वरूप येईल; तेव्हांच त्यांतून अन्नात्मक प्राण ग्रहण केला जाईल व तें अन्न आपोआप वितळून घशाखालीं उतरेल. अशाच रीतीनें एखादा आंबा किंवा नारिंग खाऊन पहा; ह्याणजे आपल्या जेवणा-इतके समाधान झाल्याचा अनुभव येऊन तुक्की अगदीं बुचकळ्यांत पडाल. इतकेंच नव्हे, तर आपल्या अंगांत चांगलाच तकवा आला आहे असे तुक्कांस वाटल्यावांचून राहणार नाहीं.

परंतु पाश्चिमात्य लोकांसारखे जे लोक नेहमीं कामकाजांतच गटून गेलेले असतात, ज्यांच्या पाठीमाणे कामाची नेहमीं छक्कड असून एका क्षणाची ज्यांना फुरसत ह्याणून ठाऊकच नसते किंवा ज्या सरकारी कामदारांना सकाळच्या दहाच्या ठोक्यावरोवर आपल्या व्यासपीठावर जाऊन आसनमांडी ठोकून बसावे लागतें, त्यांच्यामार्गे घाई ही सदाची लागलेलीच असते. दोन घास कसेबसे भराभर पोटांत भरावेत आणि डोक्यावर टोपी ठेवून धांवत धांवत सुटावें, हाच त्यांचा नित्यक्रम. त्यांना जर योग्याप्रमाणे एक एक घास तीन तीन तास चघळीत बसा ह्याटलें तर तें कसें साधणार? कारण योग्याला हवा तितका वेळ असतो; ह्याणून तो खुशाल एक एक घास तासू तास चघळीत बसतो. तसें करून वरच्यासारख्या मंडळीचे कसें चालेल ? चालावयाचे नाहीं; कारण त्यांची गोष्ट आणि योग्याची गोष्ट अगदीं भिन्न आहे, हेंहि आहीं पक्केपणीं जाणून आहोत; ह्याणून आक्षीं आमच्या वाचकांना असेही ह्याणत नाहीं की, त्यांनी आपली नेहमींची चालू असलेली जेवण्याची रीत सोडून देऊन ही योग्याची चाल एकदम चालू करावी; परंतु आक्षांला खांबीपूर्वक एवढे वाटतें कीं, अशा रीतीनें जेवण-

जेवण्याचा अभ्यास जर थोडथोडा करीत घेलें, तर त्यांची पद्धत निखालस निराळी होईल आणि आह्याला हेही माहीत आहे कीं, असा प्रसंगोपापा जरी जेवणाचा अभ्यास केला तरी तेवढ्यानें दररोजच्या जेवणांत चाव-प्याच्या कामांत थोडथोडी तरी सुधारणा होत जाईल; आणखी हेसुद्धां आहीं जाणून आहों कीं, वाचकांना त्यापासून एक प्रकारचा नवाच आनंद वाटेल आणि जेवतांना एक नवेंच समाधान उत्पन्न होत जाईल. अशा रीतीनें जेवावयास सुरवात केली ह्याणजे तोंडांतील भाकर आपोआपच पातळ पातळ होऊन गिळली जाईल. अशा पद्धतीनें जो भोजन करू लागेल, त्याला असे वाटू लागेल कीं, आपल्याला एक नव्या नव्या रुचीचेंच भांडार सांपडलें आहे ! आणि त्यापासून असा कांहीं आनंद उत्पन्न होत जाईल कीं, पूर्वीच्या जेवणापासून असा आनंद कधीं शालेलाच नहता; शिवाय अन्नाचें पचन तर उत्कृष्ट रीतीनें होत जाऊन शक्ति व सामर्थ्य हीं कल्पनेच्या बाहेर वाढू लागतील; कारण अशा रीतीनें जेवणाराची पौष्टिकता व अन्नात्मक प्राण हीं कितीतरी पटीनें वाटत असतात.

ह्याकरितां ज्याला वेळ व सवड असेल त्यानें जर अशा प्रकारे जेवण करण्याची पद्धत स्वीकारली, तर त्याला ती पूर्णपणेसुद्धां साध्य होण्यासारखी आहे आणि तसें केलें असतां दिसण्यांत अगदीं थोड्या वाटणाऱ्या अन्नापासूनसुद्धां इतकी पौष्टिकता व शक्ति येईल कीं, ती कोणास खरीसुद्धां वाण्यार नाहीं. ह्याचें कारण ऐवढेंच कीं, तसें केल्यानें अन्नांतील भाग अगदीं फुकट असा मुळींच जात नाहीं. त्या अन्नांत असलेला सर्व पौष्टिक भाग व अन्नात्मक प्राण झाडून सारा ओढून घेतलेला असतो. ही गोष्ट त्याच्या शरीरांतून बाहेर पडणाऱ्या मलापासूनसुद्धां समजण्यासारखी आहे. अपचनाच्या विकारानें जे जिजत चाललेले असतात, किंवा ज्यांची शक्ति दिवसें-दिवस क्षीण होत चाललेली असते, ते जर ह्या भोजनाच्या पद्धतीचा प्रवात सुरू करतील तर त्यांस पुकळ फायदा होईल. निदान थोडाबहुत तरी गुण आल्यावांचून राहणार नाहीं. थोडाबहुत गुण पदरीं पडेलच पडेल.

चांगल्या पौष्टिकतेची किती आवश्यकता आहे व तिचें मोल काय हें योग्यांना कळत असून आणि ते आपलें शरीर चांगले पेणित असून व

त्यांतील नवे नवे भाग तयार होण्याकरितां लागणारीं द्रव्ये त्याला देत असु-
नही ते नेहमीं अल्पाहार करीत असल्याचें सर्वत्र महशूरच आहे. ह्यांतलें
इंगित काय तें तेहांच तुमच्या लक्षांत येईल. तें हेंच कीं, अन्नांतील पोषक
अंश भरलेला असतो तितका सारा झाडून पुसून ते ग्रहण करीत असतात.
पौष्टिकता ग्रहण न करतां तसाच अन्नाच्या मलाचा भार ते शरीरा-
वर कधींच लादीत नाहीत. तसें केल्यानें शारिरिक यंत्राची विघडाविघड
होते; हें एक आणि तसलें अर्धकचें अन्न फुकटच्याफाकट आंत सांठवावयाचें
आणि बाहेर टाकावयाचें ह्या कामांतच त्याचा वेळ व शक्ति खर्च होत रहाते.
तसें होऊं नये ह्याणूनच योगी लोक थोड्याशा अन्नापासूनसुद्धां यथास्थित
पौष्टिकता काढून घेतात आणि त्यांतील थोड्याशा द्रव्यापासूनच त्यांना
अन्नात्मक प्राणही हवा तितका प्राप्त होतो.

असें आहे तरी ही गोष्ट तुक्ष्यांला सावावी तशी सावावयाची नाहीं. ह्या-
करितां वर सांगितलेल्या पद्धतीचा थोड्योडा अभ्यास करून तींत हवी तितकी
सुधारणा करतां येण्यासारखी आहे. आहीं आपल्याला जे सांगितले आहेत
ते मुख्य मुख्य मुद्देच सांगितले आहेत. वाकीचें काम तुपचें तुक्ष्यांच केलें पाहिजे.
अनुभव पहाणें तो तुमचा तुक्ष्यांच पाहिला पाहिजे, कोणतीही गोष्ट कोणत्याही
मार्गानें शिकण्याची पद्धत हीच.

ह्या पुस्तकांत आही वारंवार सांगत आलों आहेंत कीं, प्राण ग्रहण कर-
ण्याच्या कामांत मानसिक स्थितीचीही पुष्कळ मदत होत असते. आपण
हवेतून प्राण ग्रहण करतों हें तर खरेंच आहे; पण त्याशिवाय अन्नापासून
सुद्धां आपण अन्नात्मक प्राण ग्रहण करतों. आपल्या तोंडांतील घासांत भरून
राहिलेला सर्व अन्नात्मक प्राणही आपण काढून घेतों, हा विचार मनांत ठेवा
आणि न्यावरोबरच आपण त्यांतील पौष्टिकताही काढून घेतों, हाही विचार
मनांत बाळगा. हे ऐवढे विचार मनांत वागविण्याचें काम जरी तुक्ष्यां केलेंत
तरी कांहीं एक कृति केल्याशिवाय सुद्धां तुमच्याकडून पुष्कळ काम होईल.

प्रकरण अकरावै.

अन्नाविषयीं.

अन्नाच्या पसंतीचा प्रश्न आही आमच्या वाचकांवरच विशेषेकरून ठेवतो; कारण आहीं स्वतः कांहीं विशिष्ट प्रकारचे अन्न खावें असें सांगितलें, तरी तें उपयोगांत आणून आपल्याला तें हितावह होईलच अशी खात्री पद्यावयालाही बराच कालावधि पाहिजे; कारण आज कितीएक वर्ष-नव्हे कितीएक पिढ्या—जडलेली जी संवय आहे ती लागलीच्या लागलीच सुटणे परम दुरापस्त ओह. हाकारिं दुसऱ्याच्या क्षणण्याकडे लक्ष न देतां स्वतःच्याच अनुभवानें व विचारानें आपल्या प्रकृतीस मानवेल तेंच अन्न खाण्याचा आपण परिपाठ ठेवावा हाच उत्तम मार्ग होय. योगी लोक मांसाहाराला कधीं शिवतही नाहींत. धर्मशास्त्रदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या, पावित्र्यदृष्ट्या व व्यवहारदृष्ट्याही त्यांना तोच मार्ग उक्त दिसतो. योग्यांचा मुख्य आहार क्षणजे फळफळावळ, कठीण कवचीचीं फळे, तेल-तूप-गव्हाची साधी चपाती हाच असतो; परंतु आपल्यापेक्षां निराळें अन्न खाणाऱ्या लोकांबरोबर प्रवास करण्याचा जर प्रसंग आला तर ते त्यांस आपलें अन्न बदलण्याचा आग्रह करीत नाहींत, किंवा आपल्या अन्नाप्रमाणेच अन्न करून मला या असा त्यांजवर आपला भारही घालीत नाहींत. त्यांच्याच अन्नांतलें आपल्यास योग्य दिसेल तें अन्न घेऊन ते आपला निर्वाह करतात व त्यांच्या नेमस्त खाण्यामुळे त्यांनीं दुसरेही कांहीं खाणे खाल्ले तरी तें त्यांस उत्तम प्रकारे पचतें; क्षणून परक्या ठिकाणीं ते आपल्या जेवणाची मिजास वाढवून दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाहींत. त्यांचें जें काय तयार अन्न असेल त्यांतच ते निर्वाह करतात; कारण योग्याला पक्के माहीत असतें कीं, आपल्या खाण्याची आपण नीट काळजी ठेवली. तर याच्या पचनाला मुळींच उशीर लागावयाचा नाहीं. तात्पर्य, हल्लींच्या काळांतील कितीही न पचणारे पदार्थ असले तरीसुद्धां वर सांगितलेल्या पञ्चतीप्रमाणे नीट चावून सावकाशपणे खाल्ले व त्यांत बेतबात ठेवला तर ते सुद्धां पचावयाला प्रयास पडावयाचे नाहींत.

ह्या भागांत आहीं देशपर्यटन करणाऱ्या योग्यांचाच आहार सांगणार आहों. आपला नेहमीचा आहार सोडून दुसराच आहार करावा असा वाचकांवर जुलूम करण्याची आमची मुळीच इच्छा नाहीं. मनुष्याच्या आहारांत एकदम बदल करावयास लावण्यापेक्षां ज्यानें त्यानें आपआपल्या अनुभवाप्रमाणे उक्त दिसेल तो फेरफार करावा हें अधिक इष्ट आहे. जन्मापासून ज्याला मांसाहाराचीच संवय आहे, त्याला एकदम तो वर्ज करणे फार जड जाईल. तसेच ज्याला नेहमी शिजलेलेच अन्न खाण्याची संवय आहे, त्यानें आज कच्च्या अन्नावर निर्वाह करावा ह्यटले तर तितकेच जड जाईल. ह्या विषयाच्या संबंधानें आपल्याला आक्षांस जें काय सांगावयाचें तें एवढेच कीं, आपण आपल्याच सारासार विचारानें आपला उक्त आहार कोणता त्याची निवड करावी आणि आहारामध्ये शक्य तेवढी विविधता ठेवावी. आपल्याच सारासार विचारावर आपला विश्वास ठेवून आपल्याला योग्य व अवश्य आहार कोणता त्याची निवड करावी; ह्यानु आहींही एकच निश्चित व कायमचा आहार न सांगतां आपल्या सारासार विचारानें ठरविलेल्या आहारालाच अधिक मान देतों. आपल्याला आवडतील ते ते पदार्थ निवडून काढून खुशाल हवे तितके खावेत. मात्र ते हळूहळू पण पूर्णपणे चावून खात जावेत. आहीं ह्या भागांत सांगितलेल्या गोष्टीपैकीं कांहीं गोष्टी विचारी लोक-सुन्द्रां करणार नाहींत; तथापि त्या सर्व गोष्टी साधारणपणे सर्वांच्याच हिताच्या व सर्वांनीच करण्यासारख्या असल्यावरूनच येथें सांगितल्या आहेत. मांसाहार वर्ज करण्याच्या संबंधानें तर आमचें असें ठाम मत आहे कीं, सांया मनुष्यजातीलाच हळूहळू असें वाटू लागेल कीं, मांसाहार करणे हा कांहीं आपला उक्त आहार न व्है; इतकेच न व्है, तर मांसाच्च हें पुढे पुढे तर कोणी डोक्यांपुढेसुन्द्रां येऊ देणार नाहीं. इजिस देशांत मांसाहार हा प्राचीनकालापासून चालू आहे; तरी सार्वजनिक भोजनसमारंभांत तो निंद्य समजला जातो. तीच अवस्था सर्वत्र व्हावयाची. मनुष्यमात्राची मांसाहारावरील इच्छा आपोआपच कमी होईल; तथापि तो काल येईपर्यंतसुन्द्रां आपण त्याच्यावर बलात्कारानें तसें करावयास लावणे हांत फारसा फायदा नाहीं; पण हे विचार ऐकून आमचे पुक्कळ वाचक आक्षांस धर्मभोक्यांच्या वर्गात घालतील;

पण त्यास कांहीं इलाज नाहीं; कारण आमचा प्रत्येक सिद्धांत अनुभवाच्या पायावर उभारलेला आहे.

आतां आमच्या वाचकांना विशिष्ट अन्ने कोणतीं व तीं भक्षण केल्यापासून हिताहित कसें काय होतें, हेंच पाहणे असेल व त्यापासूनच त्यांच्या मनाचें रंजन करणे असेल तर पुरातन कालच्या लोकांनी ह्याच विषयावर जे जे ग्रंथ लिहिले आहेत तेच त्यांनीं वाचावेत, ह्याणजे झालें. मात्र ते वाचतांना त्यांनीं त्यांच्या संबंधाच्या सर्व बाजूंचा विचार केला पाहिजे. ज्याचा ग्रंथ तुमच्या पुढे असेल त्याच्यांतला एककल्पीपणा असेल तो वर्ज केला पाहिजे. प्रत्येक ग्रंथकर्त्त्याचा कल बहुधा एका एका विशिष्ट गोटीकडे असतो. आपल्यांत जे अन्नाचे निरनिराळे प्रकार आहेत, त्यांतील अधिक उत्तमोत्तम प्रकार कोणते हें वाचून पाहणे व त्या परस्परांची तुलना करणे ह्यांतही मनाचें रंजनच होण्यासारखें आहे आणि तेवढच्या ज्ञानानेही आपल्यास कोणते अन्न सुखावह होईल हें आपल्याला ठरवितां घेईल; परंतु अन्नाची ही अदलावदल सुद्धां विचारानें व अनुभवानेच झाली पाहिजे. ‘तो अमका अमका तसें ह्याणतो आणि तो अमका अमका तसें लिहितो’ एवढचावरच भिस्त ठेवण्यांत कांहीं अर्थ नाहीं. आमची आमच्या वाचकांस इतकाच विचार करण्याविषयीं विनंति आहे कीं, ते लोक यथेच्छ मांसाहार करीत होते कीं काय? ते ‘बृतकुल्या’ ‘मधुकूल्या’ खाऊनच निर्वाह करीत कीं काय? कां ते पोट-भर वनफळेंच खाऊन रहात? त्यांच्या तीर्थाटनांत त्यांना गव्हाची चपातीच हितावह होती किंवा नाही? त्यांना वारंवार गोड गोड पकान्ने करून खाण्याचीच चटक होती कीं काय? ह्या सर्वांचा विचार करून खाण्याच्या संबंधानें विशेष नियम काय, असें विचाराल तर इतके सांगां घेण्यासारखें आहे कीं, परोपरीचे अन्न खावें; पण उंची उंची पकान्ने करण्याच्या भरीस पडूं नये. अधिक पौष्टिक अन्न खाऊं नये. तुपाचे आणि लोण्याचे गोळे फस्त करण्यांत अर्थ नाहीं. भजीं, चिवडा असल्या तळलेल्या पदार्थांची मात्र चट लावून घेऊं नका. सागुती गोड लागली ह्याणन तिच्यावरच ताव मारूं नका. डुकराच्या मांसाकडे तर ढुळूनही पाहूं नका. जेवणामध्यें मोळ्या थारमाटाचें, खमंग, सुगरीणपणाचें असें फारसें कांहीं नसावें. जेवण अगदीं

साधें नेहमींच्या प्रचारांतले असावें. त्यांत साक्षेपाने केलेले पदार्थ किंवा पकान्ने कांहीं असू नयेत. ऊन्ह ऊन्ह रसरशीत तव्यावरच्या पोळ्या कधीं घेऊं नका. आहीं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पदार्थ सावकाश नीट चावून खा. प्रत्येक पदार्थ नीट चावलात तर बाघेल ही शंकासुद्धां मनांत आणू नका व तो मानवेल किंवा नाहीं ह्यानद्दल तिळमात्र भीति बाळगृ नका.

आमच्या मताने सकाळच्या प्रहरीं अगदीं प्रथम अन्न खाणे ते अगदीं हलके असावें; कारण शरीर हें रात्रभर स्वस्थ पडलेले असल्यामुळे त्याची फारशी झीज होत नाहीं; व तेवढ्याच दुरुस्तीला हलके अन्न पुरें होते. शक्य असल्यास प्रातःकाळच्या उपाहारापूर्वी थोडासा व्यायाम केलेला बरा.

यथोचित चर्वण करण्याची संवय एक वेळ तुमच्या अंगवळणी पडली, यथायोग्य खाण्याचा तुहांला अनुभव कळूं लागला. आणि खन्या भुकेची ओळख पटली, ह्याणजे तुमचे अनिमांद पार नाहींसे होऊन तुहांलाही खरी खरी भूक लागत जाईल. ही खरी खरी भूक तुहांला लागलेली असली, ह्याणजे तुमची वासनाच तुहांला पौष्टिकता देणाऱ्या पदार्थवर जाईल आणि तोच पदार्थ खाल्याने तुमच्या मनाचे समाधान होऊन तुमच्या शरीर-पुष्टीसही कारण होईल. मनुष्याच्या वासनेसारखा किंवा उपजतबुद्धिसारखा दुसरा मार्गदर्शक कोणी नाहीं; परंतु भलभलते पदार्थ खाऊन आजकाल हा गोष्टीवर इतके पाणी पडत आहे कीं, त्यामुळे खरी भूक ह्याणून कधीं लागतच नाहींसे झालें आहे.

आपल्या प्रकृतींत थोडेसे कांहीं कमजास्ती वाटले कीं, आधीं लंघन करावें, तिळमात्र भिऊं नये. ह्याणजे पकाशयाच्या हातून जेवढे काम होण्यासारखे असते तेवढे तो करतो. खाण्यावांचून मनुष्याला पुष्टक दिवस राहतां येते. त्यापासून कोणताही अपाय होत नाहीं ह्याणून उपास काढूनच दिवस कंठावेत असे आमचे मुळींच ह्याणणे नाहीं; तथापि दुखण्याचाण्यामध्ये कोठा होईल तितका रिकामा असावा असें आक्षांस वाटतें; कारण पोटामध्ये मलाचा साठा राहिल्याने मनुष्याला अतिशय यातना भेगाऱ्या लागतात व त्या कोठा रिकामा ढेवल्याने पुष्टक कमी होतात. गुरेंदोरे आजारीं असलीं ह्याणजे तीं कधीं

चान्याला शिवत नाहींत ही गोष्ट आपल्या अनुभवांतली असेलच. आजार असेल तेथर्पर्यंत तीं तशींच उपाशीं पडून राहतात व प्रकृति पहिल्याप्रमाणे बरी झाली झणजे मग चारा खाऊ लागतात. हा त्यांचा आपण किंता गिरविणे हें अत्यंत हितावह आहे.

प्रत्येक घासाचे मोजमाप, वजन, गुणदोष इत्यादि चर्चा करीत बसून आमच्या वाचकांनी 'अन्नचिकित्सक' बनावें अशी आमची मुळींच इच्छा नाहीं. आहीं तर अशाला आडमार्ग समजतों. त्याच्या योगानें मनामध्ये रिकार्मी शंका मात्र उत्पन्न होते आणि उपजत बुद्धीमध्ये नानाप्रकारच्या भलभलत्या कल्पना भरून राहतात. आहांला तर असें वाटतें की, आपल्या अन्नाच्या पसंतीला सामान्य बुद्धि आणि सारासार विचार एवढा बस्स होतो. आणि तेवढा असला झणजे त्यापासून विशेष त्रास होत नाहीं. शरीरास बळकटी यावी व त्याला पुढी यावी हें धोरण मनांत ठेवून आहीं सांगितल्या माणे त्याचें नीट चर्वण करून आणि प्रकृतिही आपलें काम बरोबर करील हें लक्षांत ठेवून कोणत्याही अन्नाची निवड केली तरी ती योग्यच होईल. होतां होईल तितके प्रकृतीच्या सांचिध्यानें असावें आणि तिलाही आपल्या धोरणानेंच चालूं यावें. जो मनुष्य सशक्त असतो, बलिष्ठ असतो, तो कोणतेही अन्न पुढे येवो त्याला त्याची पर्वा नसते आणि ज्याला आरोग्य पाहिजे त्यानेही त्याची पर्वा वाळगतां उपयोगी नाहीं. समाधानवृत्ति ठेवावी, यथायोग्य ज्वासोच्छ्वास करावा व नीट रीतीनें खावें; योग्य रीतीनें वागावें; झणजे प्रत्येक घासाघासाची चिकित्सा करीत बसण्याचा कधीं प्रसंगच येणार नाहीं. आपल्या स्वभावसिद्ध बुद्धीवर विश्वास ठेवावयाला विलकूल कचरं नका; कारण मनुष्याचा सर्वांपेक्षां हिताचा मार्गदर्शक तोच आहे.



प्रकरण बारावै.

देहस्थ पाटबंधारा.

आत्मसामर्थ्ययोगाची किंवा निसर्गशास्त्राचीं जीं आरोग्यासंबंधाचीं तच्चे आहेत त्यांतील हें एक मुख्य तच्च आहे कीं, विधात्यानें सर्व प्राणिमात्रास दिलेली देणगी जी जीवनसत्त्व ह्याणजे जीवन—पाणी—त्याचा यथायोग्य उपयोग करणे. मनुष्याच्या आरोग्यवृद्धीला पाणी हें एक मुख्य साधन आहे ही गोष्ट आज सांगितली पाहिजे अशांतला अर्थ नाहीं. असे असतां आतांच्या मनुष्यांना नाहीं नाहीं त्या कृत्रिम संवयी, चोचले व हंग लागून गेले आहेत कीं, त्यामुळे प्रकृतीचे किंवा निसर्गाचे नियम काय ह्याचाच विसर पडला आहे. त्यांची आशा एवढीच आहे कीं, आपण फिरून पूर्व-स्थितीवर यावे. पाण्याचा उपयोग कसा करावा हें अगदीं लहान मुलाला बरोबर माहीत असते आणि त्याप्रमाणे ते करीतही असते; पण ते जसजसे मोठे होते जाते तसतशी त्याची मूळची संवय सुटते आणि सभोवार असणाऱ्या मोठमोळ्या लोकांच्या कृत्रिम संवयी त्याला जडतात. विशेषे करून जे लोक मोठमोळ्या शहरांमध्ये राहतात, त्यांच्यामध्ये हा प्रकार स्पष्ट दिसून येतो. तेथें उन्ह पाणी खालून वर चढवावें लागते आणि ते चढेपर्यंत त्याची रुचीच नाहींशी होते आणि हळूहळू ते इतके निरुपयोगी होते कीं, पुढे त्याचा पातळपणासुद्धां शिल्क राहत नाहीं. [या पाश्वात्य देशांतील थंड हवेच्या गोष्टी आहेत व अमेरिकेतील ३६.३६ मजली वाड्यांत राहणारांच्या गोष्टी आहेत हें ध्यानांत ठेवावे. अशा लोकांना हळूहळू दुसरेच काहीं तरी पेय पिण्याची संवय लागते; किंवा ते मुळींच पाणी पिण्याचे सोडून देतात !] आणि प्रकृतीची आज्ञा धाव्यावर बसवून अखेर तिची त्यांना दादही नाहींशी होते. वारंवार लोक असें बोलतांना आहीं ऐकतों कीं, “ पण आहीं पाणी काय ह्याणन प्यावे ? आक्षांला कांहीं तहान लागलेली नाहीं. ” पण ते तर आपल्या मूळप्रकृतीच्या मार्गानें जातील तर त्यांना तहानही लागेल.

प्रकृती ‘ पाणी पाणी ’ ह्याणन ओरडत असली तरी ते त्यांच्या काना-

पर्यंत जात नाहीं; याचें कारण एवढेंच कीं, तिच्या हांकेला त्यांचे कान इतके बधिर हेतात कीं, ती अगदीं थकून भागून तिच्यानें यापुढे अधिक ओरडवतच नाहीं आणि शिवाय इतर नानाप्रकारच्या संवर्धनीं त्यांच्या कानास इतके दडे बसतात कीं, ती काय ह्याणत आहे त्याचा प्रतिध्वनी त्यांना ओळखतच नाहीं. आपत्या आयुष्यांतील ह्या एवढच्या महत्वाच्या गोष्टीविषयीं लोक किती हलगर्जिपणा करतात हें पाहिले ह्याणजे मनाला राहून राहून आश्रव्य वाटतें. पुष्कळ लोक पाणी किंवा पातळ पदार्थ मुळीं पीतच नाहींत, इतकेंच नव्हे तर त्यापासून आपले कांहीं हित आहे अमें सुद्धां त्यांस वाटत नाहीं. ह्यांची मजल इतकी पुढे जाते कीं, 'आरोग्य-शिक्षक' ह्याणन एक नवाच अवतार होऊन त्यानें एक सिद्धांतच ठोकून दिला कीं "तृष्ण हा एक रोग आहे!" त्यामुळे कित्येक लोकांनीं तर पाणी पिण्याचेंच याकून दिलें आणि ह्याणूळे लागले कीं, पाणी पिणे हें एक व्यसन आहे! अशा प्रकारच्या शिक्षकांना आहीं प्रमाणे देत बसून खंडण-मंडण करण्याची मुळींच आवश्यकता नाहीं; कारण मनुष्याची वागणूक आणि जनावरासारख्या हलक्या प्राण्याची वागणूक ही नैसर्गिकरीत्या कशी असते हें पहावें ह्याणजे त्याचा पोकळपणा तत्काळ दिसून येतो. मनुष्याला फिरून निसर्गाकडे येऊं या, ह्याणजे त्याच्या सभोंवार असलेल्या यःकाश्चित् वनस्पतीपासून तों हत्तीघोड्यासारख्या उच्च प्राण्यांपर्यंत असलेल्या दरोबस्त सजीव वस्तु पाणी पिण्याच दृष्टीस पडतील.

इतकी ही महत्वाची गोष्ट असल्यामुळे योगी हा योग्य रीतीनें पाणी पीत असतो; कारण, पाणी पिणे हें एक आरोग्याचें मुख्य साधन आहे हें त्याला पक्के माहित असतें. आजारी पडणारे जितके लोक असतात त्यापैकीं पुष्कळ लोक देहामध्यें जितके पाणी अवश्य लागतें तितके न मिळाल्यामुळे पाण्याच्या अभावींच आजारी पडत असतात. झाडांझुडपांना जशी पाण्याची जरूर असते व आपली प्रकृति निकोप राखण्याकरितां जमीनींतून व पाण्यां-तून जसें आपले भक्ष्य काढून व्यावें लागतें, त्याप्रमाणेंच मनुष्यांनींही आपली शरीरप्रकृति चांगली रहावयास पाण्याचेही प्रमाण यथायोग्य राखावें

लागतें; किंवा तें प्रमाण कमी झाले असल्यास त्यांत भर घालून तें प्रमाण वरोबर करून ठेवावें लागतें. झाडाला पाणी घालावेंसे कोणाला वाटणार नाहीं? आपल्या आवडत्या घोळ्याला दररोज पोटभर पाणी पाजणार नाहीं इतका निष्टुर कोण आहे? असें असतां झाडाझुडपाला व गायीझशींना पाणी लागतें हें त्याला कळतें आणि तो त्यांस वेळेवर देतो आणि स्वतःच्या शरीराला अत्यवश्य लागणारे पाणी मात्र तो पोटभर पीत नाहीं आणि पाण्यावांचून वनस्पती जशा सुकून जातात किंवा गाईझशी ज्याप्रमाणे तडफडतात, त्याप्रमाणेच तो आपली हालअपेष्टा करून घेतो ही किती आश्रयाची गोष्ट आहे? ह्याकरितां जेव्हां जेव्हां पाणी पिण्याचा प्रश्न उत्पन्न होईल तेव्हां तेव्हां हें झाडाझुडपांचे व गुराढोरांचे उदाहरण आपल्या डोळ्यापुढे ठेवावें.

आतां शरीरामध्ये पाण्याचा उपयोग काय, ह्याचा विचार करू आणि मग आपण आपले वर्तन यथायोग्य असतें किंवा कसे तें पाहूं.

प्रथमतः पाहिलें तर आपल्या शरीरामध्ये शेंकडा ७० भाग नुसतें पाणी आहे! ह्या पाण्यापैकीं बरेच पाणी शरीर साफ करण्याच्या कामास लागून तें शरीरांतून बाहेर पडत असते. ह्याकरितां आपले शरीर पूर्ववत् ताजें ठेवणे असेल तर त्या पाण्याच्या कमी होणाऱ्या भागाला आपण पुनः पुन्हां भर घातली पाहिजे हें अगदीं उघड आहे.

घामाच्या रूपानें आणि श्वासोच्छ्वासाच्या रूपानें प्रत्येक रोमरंधांतून शरीरांतील पाणी बाहेर पडत असते. हें पाणी जेव्हां फार झपाव्यानें बाहेर पडून विंदुरूपानें बाहेर आलेले दृष्टीस पडतें तेव्हां त्यास 'घास' असें ह्यणतात आणि त्याच रोमरंधांतून कळतां किंवा न कळतां वाफेच्या रूपानें बाहेर पडते त्याला 'श्वासोच्छ्वास' असें ह्यणतात. उच्छ्वास हा अहोरात्र सारखा चालूंच असतो व त्याच्या योगानें आंतील पाणी वाफेच्या रूपानें त्वचेच्या बाहेर येत असते आणि ह्याचा प्रत्यक्ष अनुभवच पाहणे असेल तर रोमरंध्रे बंद करून याकावीत ह्यणजे तो प्राणी तत्काळ मरण पावतो. प्राचीनकालीं रोमशहरांतील एका उत्सवांत सोंग घेतांना एका मुलाच्या साऱ्या अंगास सोनरी बेगड डोळ्यापासून पायापर्यंत चिकट-

विली होती. अशाकरितां कीं तो एक देव आहे असें लोकांस वाटावें; पण तो मुलगा त्यामुळे तळमळूळ लागला व ती सारी बेगड धुवून काढीपर्यंत तो मरणही पावला ! शरीरांतील क्रियेला प्रतिबंध झाल्याकारणाने शरीर आपल्या क्रिया करण्यास असमर्थ झाले आणि त्यामुळे आत्म्यास आपले मांसमय मंदिर सोडावें लागले !

घाम आणि उच्छ्रवास ह्यांचे रसायनशास्त्रदृष्ट्या पृथक्करण केले तर त्यांत शरीरांतील सारा खळमळच भरलेला दृष्टीस पडतो. तो बाहेर पडण्यापुरतें याला जर पाणी मिळाले नाहीं, तर तो तसाच शरीरामध्ये सांठून राहतो आणि सारें शरीर विषारी करून रोग उत्पन्न करतो किंवा कधीं कधीं मृत्युपर्यंतही पाळी आणतो. शरीराच्या दुरुस्तीचे काम एकसारखे चालूच असते. त्यांत निरुपयोगी झालेला खळमळ काढून टाकून त्या ठिकाणी नवीन द्रव्य वसवावयाचे असते. हीं नवीं व ताजीं द्रव्ये रक्तांतून येत असतात. आणि तीं अन्नांतून घेतलेलीं असतात. निरुपयोगी झालेलीं द्रव्ये शरीराच्या बाहेर टाकावीं लागतात. तें कार्य करावयास स्वयंशाक्ति सदासर्वदा तत्पर असते. तें गदळ शरीरांत सांलेले तिळा मुळींच खपत नाहीं, ह्याणन तें ती नेहमीं बाहेर टाकण्याच्या खटपटींत असते. हें गदळ शरीरामध्ये तसेंच सांठून राहिले तर तें विषारी बऱ्बून रोगेत्पत्तीस कारण हेतें ह्याणजे त्या द्रव्यापासून प्लेगजंतु, ज्वरजंतु, महामारीचे जंतु इत्यादि सूक्ष्म जंतु उत्पन्न होऊन त्यांचें कोठार बनतें आणि ते त्यावर चांगलेच पोसले जातात; परंतु शरीर चांगले निर्मल व निरोगी असेल तर ह्या जंतूचे त्यावर कांहीं चालत नाहीं; पण हेंच ज्या शरीरांत पाण्याचा सांठा बरोबर होत नाहीं, आंतील खळमळ सांठून राहतो, त्या शरीरांत ह्या रोगजंतूचे थव्याचेथवे माजून राहतात आणि ते आपले कार्य सुरुं करतात. ह्यासंबंधाने आक्षांस अणाखीही बरेच सांगावयाचे आहे; पण तें 'स्नाना' च्या प्रकरणांतच सांगू.

ह्या आत्मसामर्थयोगामध्ये प्रत्येक दिवशीं पाण्याचा उपयोग हा असतोच असतो आणि तोही अत्यंत महत्त्वाचा असतो. योगी देहाच्या आंतून व बाहेरूनही पाण्याचाच मारा करीत असतो. शरीर सुदृढ राखणे तेही तो

पाण्यानेंच राखतो आणि त्याच्यायोगाने शरीर निरोगी कसें राहते ह्याचाही घडा देतो आणि जेथें पाण्याचा मारा अधिक असतो तेथें रोगजंतूचे कांहीं चालत नाहीं हेही स्पष्ट दाखवून देतो. ह्याणून प्रस्तुत पुस्तकांतील अनेक प्रकरणांत आहीं पाण्याचाच पुष्कळ प्रकारे उपयोग दाखवून दिला आहे आणि ह्या विषयाचे महत्त्व किती मोठे आहे हें दाखविलें आहे; त्याच्याकडे तें दिसण्यांत अगदीं साधें दिसतें, ह्याणून वाचकांनी दुर्लक्ष करू नये. आमच्या वाचकांतील द्वाहापैकीं सात असामींनी तरी हें अगत्यपूर्वक मान्य केले पाहिजे. त्याच्याकडे दुर्लक्ष हें करतांच कामाचे नाहीं आणि असे सात असामी कोण? तर “तुझी!”

त्याचप्रमाणे घाम व उच्छ्वासरूपाने शरीरांतील गदळ झालेल्या पातळ द्रवाची वाफ होऊन ती बाहेर पडणे अवश्य असतें; कारण त्यामुळेंच शरीरांत वाढलेली उष्णता कमी होऊन तें पुनः पूर्ववत् होतें; शिवाय ह्या घामापासून-बाष्णीभवनापासून शरीरांतील विषारी भागही बाहेर पडण्यास साधन होतें, हें पूर्वी सांगितलेंच आहे. ह्याणजे त्वचा हाही एक मूत्राशयाचा भाग आहे ह्यावरे तरी चालेल; कारण प्रत्येक रोमरंध्रांतून थोडथोडे मूत्राचेंच कार्य घडत असतें. ह्यामुळे त्या त्वचेला जर पाण्याचा पुरवठा न मिळेल तर तिलाही आपले कार्य करतां येत नाहीं.

तरुण मनुष्याच्या अंगांतून २४ तासांमध्यें १॥ पासून २ पाइंट पाणी घामाच्या व वाफेच्या रूपाने बाहेर पडत असतें; पण जे लोक गिरणीमध्ये वैगैरे काम करणारे आहेत त्यांच्या अंगांतून तर हा घाम व वाफ मिळून ह्यापेक्षांही अधिक पाणी बाहेर पडतें. कोणालाही दमट हवेपेक्षां रुक्ष हवेत अधिक उष्णता सहन करावी लागते; कारण उष्ण हवेत घाम व वाफ कार जलदीने बाहेर पडून तितक्याच वेगाने उष्णताही बाहेर निघत असते.

पाण्याच्या वाफेचा कांहीं भाग फुफ्फुसांतूनही बाहेर पडत असतो. मूत्र-रूपाने त्याचा पुष्कळ भाग बाहेर येतो; तो व रोमरंध्रांतून बाहेर येणारा भाग मिळून कोणत्याही तरुण मनुष्याच्या शरीरांतून ३ पाइंट पाणी बाहेर येत असतें. तेब्हां ज्याला आपले शरीर पूर्ववत् स्थितीत राहावें अशी

इच्छा असेल त्यानें २४ तासांत ह्या खर्चे होणाऱ्या पाण्याची शरीरांत भर घालणे अन्यावश्यक आहे.

ह्याशिवाय शरीरामध्ये इतर कार्यानाही पाण्याची आवश्यकता असते. घाम आणि वाफ ह्या दोहोंविषयीं पूर्वी सांगितलेंच आहे; पण ह्यांशिवाय प्रत्येक श्वासाबरोबर हवेंतील ऑक्सिजन वायु फुफ्फुसांच्या द्वारे आंत शिरून अन्नापासून उत्पन्न होणारा कार्बन जाळण्याची क्रिया सारखी चालूं असते. ह्या दोहोंचा फुफ्फुसांत संयोग होतांच रासायनिक क्रियेने तेथें लक्षावधी उष्णतोत्पादक परमाणूं उत्पन्न होतात. त्यांचे शमन करून शरीराची उष्णता पूर्ववत् कायम टेवण्यास त्यांवरही पाण्याचे वारंवार सिंचन ब्हावें लागते. ह्यासाठी शरीरांत पाण्याचा यथायोग्य सांगा असला ह्याणजे ह्या आंतील दहनक्रियेवर वारंवार पाण्याचे सिंचन होऊन तिची क्रिया वाढत नाहीं व अधिक उष्णता उत्पन्न होत नाहीं; परंतु पाण्याचा सांगा कमी पडला तर तीच उष्णता भडकते.

ह्याशिवाय सर्व शरीरांतून खेळणे हाही एक पाण्याचा उपयोग आहेच. तें शिरांतून व धमन्यांतूनही वाहून रक्तांतील परमाणूंतील पौष्टिक द्रव्ये शरीराच्या भागावर त्याला पोंचवावीं लागतात. हीं द्रव्ये शरीराच्या अवयवांची रचना करण्यास उपयोगीं पडतात, हें पूर्वी सांगितलेंच आहे. शरीरांत पाण्याचा तुटवडा पडला तर रक्तही कमी होत जाईल, हें उघड आहे. शरीरांतून रक्त परत येतांना तें शरीरांतील गद्दलेला भागही बरोबर घेऊन येत असते; कारण तसला गाळ शरीरांतच राहिला तर तो विषारी बनून रोगोत्पात्ति करणारा असतो. तो सारा खळमळ रक्त हें मूत्राशयांत नेऊन सोडते व तो मूत्रसूपानें बाहेर पडतो. ह्याशिवाय त्वचेचीं छिद्रें, फुफ्फुसांचीं रंगें ह्यांच्या द्वारानेंहि हा खळमळ बाहेर पडतच असतो. ह्या इतक्या कृत्याला पुरेसे पाणी शरीरांत न गेल्यास शरीरप्रकृति नीट राहणे शक्यच नाहीं आणि ह्या अवश्य असणाऱ्या बाबीलाच जर मुळीं पुरेसे पाणी नसेल तर अन्नाचा त्याज्य भाग, शरीरांतील रक्षा ह्यांना पाहिजे तितका ओलावा न राहिल्यामुळे अंतङ्गांतून मल बाहेर पडण्याला व इतर खळमळही

शरीरांतून बाहेर जाण्याला जड जाईल आणि मलावरोध, मूत्रावरोध उत्पन्न होणें हा त्याचा परिणाम होईल.

योगी लोक तर असें समजतात कीं, लोकांमध्यें जो जुनाट बद्धकोष्ठाचा विकार दृष्टीस पडतो, त्यापैकीं शेंकडा नव्वद लोकांना तरी तो ह्याच कारणाने उद्भवलेला असतो आणि त्यांना हेही पण माहीत असतें कीं, त्यांनी जर पुनः पूर्ववत् पाणी पिण्याची संवय ठेवली तर त्यांचा रोगही शेंकडा नव्वद प्रमाणानेंच नष्ट होईल, यांत संशय नाहीं. ह्या विषयासाठीं आहीं एक निराळेंच प्रकरण ठेवले आहे; तरीसुद्धां ह्या विषयाचें महत्त्व होईल तितके आहीं पुनः पुनः वाचकांच्या कानावर हें घालतोंच.

रक्तालां उत्तेजित करण्याला, अभिसरण करण्याला, शरीरांत उत्पन्न होणारी घाण काढावयाला व शरीराला शरीराकडून पौष्टिक होण्यासारखें अन्न पचविण्याला पुरेसें पाणी त्यांत असणे अन्यंत अवश्य आहे.

जे लोक पुरेसें पाणी पीत नाहींत, त्यांच्या रक्ताचा सांठा कमी पडून तें निःसत्त्व होऊन त्याची वाहतूक कमी होते. त्यामुळे तें पिकुट, निस्तेज आणि क्षयी असलेल्या प्राण्यासारखे दिसतात; कारण त्यांच्या देहांतील रक्ताचा सांठाच मुळी कमी होतो. त्यांची त्वचा नेहमीं रुक्ष व हाताला गरम लागते. त्यांना घाम येतो तोही फारच थोडा येतो. दिसण्यांतच ते अशक्त व सुकलेले दिसतात. जणां काय खारका व सुके अंजीर ! जणां काय काळाच्या दाढीतून ओढून काढलेले ! सदान् कदा कोष्ठबद्धाची रड ! आणि त्या मलावरोधाने आणखी नाहीं नाहीं त्या व्याधी मागें ! त्या आहीं निराळ्या प्रकरणांत दाखविणारच आहोंत. त्यांचे मेठे आंतडे नेहमीं ओंगळ असतें आणि त्यांतच सांचलेल्या खळमळाची शरीरांतून भर पडतच असते आणि तो बाहेर टाकण्यासाठीं घाणेरे उच्छ्रवास, दुर्गंथयुक्त घाम आणि रंग पालटलेले मूत्र इत्यादिकांच्या योगानें प्रयत्न चाललेलाच असतो. ही किळसवाणी गोष्ट वाचावयालासुद्धां बरें वाटत नाहीं; पण अशा गोष्टीकडे आपलें मन वळविण्यासाठीं तसल्या गोष्टींही स्पष्टपणे सांगें भाग आहे आणि हें इतके होण्याचें कारण काय तर थोऱ्याशा पाण्याची कमतरता.

तेव्हां तिचा विचार करा. आतां आपणापैकीं जे लोक शरीराला बाहेरून स्वच्छ ठेवीत असतील त्यांनीं तसेच शरीर आंतूनही स्वच्छ ठेवण्याची खबरदारी घ्यावी.

मनुष्याच्या शरीरांतील अंतस्थ भागावर सर्वत्र पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांत नेहमीं पाटवणाचें पाणी खेळते राहणे अवश्य आहे. हें पाटवण रिकामें पडेल तर जमिनीवरचें पाणी आटलें तर ती जशी सुकून कोरडी पडते, त्याप्रमाणेच शरीरही कोरडे पडून सुकून जाईल. शरीरांतील प्रत्येक परमाणू, त्वचा, अवयव ह्या प्रत्येकांना सुटृपणा राखण्यासाठीं पाणी हें एक अत्यावश्यक आहे. पाणी हा एक जीवनरस आहे; त्याच्या योगानें शरीराकडून अन्नापासून मिळणारा पौष्टिक अंश सर्व भागावर० पोंचतो व व त्याचें पचन होतें आणि त्यांतील राहिलेला गाळ बाहेर जाण्यास मदत होते. “रक्त हाच प्राण आहे” असें सर्व लोक ह्यणतांना आपण ऐकतों, तेंच जर खरें असेल तर मग पाण्याला तरी दुसरें काय नांव घावे?—कारण रक्तांत मुळीं पाणीच नसेल तर बाकी काय? कोरडी पूड!

मूत्राशयाला मूत्र बाहेर टाकण्याची क्रिया करण्यासाठीं सुद्धां पाण्याची आवश्यकता फार आहे. तसेच थुंकी, लाळ, कफ, पित्त इ.यादि जे शरीरांतील उत्पन्न होणारे रस आहेत, त्यांनाही पाण्याची निरंतर जरूर असते; कारण त्यांच्याशिवाय अन्नाचें पचन होणेच शक्य नाहीं. पाण्याचा पुरवठा बंद पडूं या कीं, हीं जीं तुमच्या शरीरास लागणारीं अवश्य साधने तींही नष्ट होऊन जातील. मग असें कृत्य आपण कराल काय?

हा सांगितलेल्या गोष्टीबद्दल जर कांहीं संशय वाटत असेल व योगशास्त्रांतील ओग्याच्या हा कल्पनांहीं तुझांला मान्य नसतील तर अर्वाचीन कालांतील पाश्चिमात्य विद्वानांनीं लिहिलेला शरीरशास्त्रावरील कोणताही ग्रंथ वाचून पहा; ह्यांजे आहीं सांगितलेल्याचीच त्यांत पुनरावृत्ति केलेली आपणांस आढळून येईल. एका सप्रसिद्ध पाश्चिमात्य शारीरशास्त्रवेच्यानें असें ह्याठले आहे कीं, “प्रत्येक शरीरांत इतके पाणी भरलेले आहे व मी खात्रीपूर्वक सांगतो कीं, शरीरांतील दरोबस्त अवयव पाण्यामध्येच तरंगत

आहेत.” आणि तें पाणीच जर नसेल तर आरोग्य तरी कसले व प्राण तरी कसला?

आपल्याला हें पूर्वी दाखवून दिलेंच आहे कीं, मूत्राशयामध्यें २४ तासांत ३ पाइंट मूत्र सांठून राहते आणि तें शरीरांतून बाहेर पडते आणि त्याच्या बरोबरच दूषित झालेले द्रव, रासायनिकरीत्या द्रवरूप झालेले विषारी पदार्थ, मूत्राशयांत मूत्राबरोबरच येऊन सांचलेले असतात, तेही त्यांच्यांतच मिश्रित होऊन बाहेर जातात. ह्याच्याचबरोबर आहीं आपल्याला हेंही सांगितले आहे कीं, १॥ पासून २ पाइंटपर्यंत पाणी त्याचवेळीं त्वचेंतून घासाच्या रूपानें आणि उच्छ्वासांच्या रूपानें बाहेर पडत असते. ह्याच्याच बरोबर बरेंच पाणी—साधारण १० पासून १२ औंस—फुफकुसांतून उच्छ्वासांच्या रूपानें बाहेर पडत असते. तसेंच थोरल्या आंतङ्गांतूनही कांहीं पाणी बाष्परूपानें बाहेर पडते. तसेंच अश्रूंच्या रूपानेही थोडेसें पाणी शरीरांतून बाहेर पडते आणि कांहीं थोडेसे शरीरांतील इतरही कांहीं अंतस्थ व्यापारानें पाणी बाहेर जात असते. आतां एवढी पाण्याची तूट भरून काढावयाला दररोज नवा पाण्याचा सांठा शरीरांत किती झाला पाहिजे याचा विचार करूनया. पाण्याचा कांहीं अंश कित्येक विविक्षित अन्न खालें असतां त्याच्या बरोबर देहांत जात असतो; परंतु देहाच्या स्वच्छतेच्या कार्याला जेवढे पाणी लागतें त्या मानानें विचार केला, तर तो अंश कांहींच नाहीं ह्याटलें तरी चालेल. साधारण कोणत्याही स्त्रीपुरुषाच्या देहांतील नीटि साफसकाई व्हावयाला दररोज निदान १ शेरापासून ५ पाइंट पाणी तरी पोटांत गेलेंच पाहिजे, हें उक्त प्रमाण आहे. इतके पाणी जर देहामध्यें न जाईल तर शरीरांत असलेलें पाणी बाहेर निघून आहीं पूर्वी सांगितल्याप्रमाणें मनु॒॒य सुकून जाईल. ह्याकरितां शारीरिक क्रिया जर थांबून राहिल्या, तर त्याचें शरीर जसें बाहेरून पाण्याशीवाय कोरडे पडते, त्याप्रमाणें आंतूनही तें कोरडे पडेल. शरीरांतील यंत्रांना साफसुफ करण्याची सामुद्री न मिळाल्यानें त्यांची साफसकाई होणार नाहीं व दुरुस्तीहि होणें शक्य नाहीं.

प्रत्येक दिवशीं दोन शेर! ह्याचा विचार करा आणि तुहीं लोक तर

दूररोज फार तर एक पाइंद देखील पुरते पाणी पीत नसाल ! तेव्हां तुझांला शारीरिक यातना भोगाव्या लागतात ह्यांत आश्रव्य नाहीं. तुझांला अग्रिमांद्य, बद्धकोष्ठ, अपचन, पिकुटपणा, अशक्तता इत्यादि व्याधि असल्या तर नवल तें कशाचें ? तुमच्या शरीरात सांच्या प्रकारचे विषारी पदार्थ भरलेले असतात आणि ते अंतःशक्तीला मूत्रद्वारावाटें किंवा त्वचेच्या द्वारें बाहेर याकतां येत नाहीत; कारण, तिचा पाण्याचा पुरवठाच मुळीं बंद करून ठेवतां. मग सांच्या शरीरास द्रूषित करणारे विषारी पदार्थ तुमच्या आंतङ्गांत सांदून राहिले तर त्यांत नवल असे कांदींच नाहीं, कारण अंतःशक्तीला ते जेव्हांच्या तेहां धुवून बाहेर घालवतच नाहींत; कारण तिला तुझीं लागेल एवढे पाणीच मुळीं देत नाहीं व पचनरस आटूं लागला तर त्यांत तरी विशेष तें काय ? तुमची अशी कल्पना आहे काय ? कीं, पाण्याच्या पुरवऱ्याशिवायच या गोष्ठी अंतःशक्तीला करतां येतील ? तुमचे झपाठ्यानें चालणारे ज्ञानंततु शिथिल पडले तर त्यांतही आश्रव्य नाहीं. तुझी कितीही मूर्खपणानें वागा; पण अंतःशक्ति ही तुमचे होईल तितके चांगलेच करीत असते. शरीर अगदींच बंद पडण्याची वेळ येऊन ठेपली, तर ती शरीरापासून सुद्धां तात्पुर्ते पाणी काढून घेते; पण तें अधिक काढून घेण्याला तिला धीर होत नाहीं, ह्याणून ती आपला हात आखडते. ज्ञानंतील पाण्याचा अगदींच खडखडाट होत आला ह्याणजे तुझी जसें करतां तसेंच तीही करते. तुझीं काय करतां ? तर पुष्कळ करावयाचें काम असते; पण तें थोडेंच करून थांबतां आणि मग विश्रांति घेतां तसाच प्रकार तिचाही आहे. तीही होईल तेवढेच अर्धेमुर्धे काम करते आणि स्वस्थ बसते.

योगी लोक प्रत्यहीं पुरेसें पाणी पिण्याला कधींही भति नाहींत किंव्येक लोक जसे रक्काच्या अभावामुळे सुकलेले दिसतात, त्याप्रमाणे आपले रक्क कमी होईल ही त्यांना तिळमात्रही भीति नसते. अधिक अंश पोटांत गेलाच असेल तर त्यांची अंतःशक्ति तो तळ्काल झपाठ्यानें बाहेर याकून देते. सुधारलेल्या (?) लोकांच्या कृत्रिम ‘ बर्फाच्या पाण्या ’ सारख्या पेयावर त्यांची कधींच इच्छा जात नाहीं. त्यांची आवडती उण्णता ह्याणजे ६० अंशांचीच होय. त्यांना तुषा लागली कीं, ते पाणी पितात; त्यांची

तृष्णा नेहमीं नेमस्त असते. सुकलेल्या लोकांप्रमाणे त्यांना पाण्याचा शोष असा कधींच पडत नाहीं. ते घटकेघटकेला पाणी पितात; पण ही गोष्ट लक्षांत ठेवा कीं ‘ते एकाच वेळीं हवें तितके पाणी कधींच ढोशीत नाहींत.’ ते कधीही पाणी खालीं सांडीत नाहींत; कारण ही संवय अगदींगैरव त्रासदायक आहे हें ते जाणून असतात. ते दिवसांतून पुष्कळ वेळां पाणी पितात; पण थोडथोडे पितात. ते कामांत गुंतलेले असले ह्याणजे पाण्यानें भरलेले भांडे आपल्या जवळ ठेवतात आणि त्यांतील पाणी वरचेवर घेऊन चाखतात.

पाणी पिण्याची ज्यांची संवय आज कितीएक वर्षे विसरूनच गेली आहे, त्यांना स्वाभाविक तहान अशी कधीं लागतच नाहीं. ती पुनः ताळ्यावर आणण्याला पुष्कळच अभ्यास केला पाहिजे. तो केला तर पाहिल्याप्रमाणेंच तुझांलाही तहान लागू लागेल. थोडासा अभ्यास ठेवा; ह्याणजे पाणी पिण्याची वासना होईल व पुढे पुढे ती अगदीं उक्कृष्ट तळेने संवय लागेल. ह्याला उत्तम मार्ग ह्याणजे हा कीं, एक पाण्यानें भरलेले भांडे आपल्या-जवळ ठेवावे आणि वेळोवेळीं त्याचा एक एक घोट चाखीत जावा आणि तो आपण कशाकरितां वेत आहों ह्याचें मनांतल्या मनांत चिंतन करावे. त्यासाठीं आपल्याशींच ह्याणावे कीं, “‘माझ्या शरीरानें आपले कार्य नीट रीतीनें करावे; ह्याणून मी हें त्यास पाणी देत आहें आणि तें पूर्वीप्रमाणे माझी प्रकृति ताळ्यावर आणून मला उत्तम आरोग्य, भरपूर सामर्थ्य देऊन मला सशक्त, सुदृढ असा पुरुष (किंवा स्त्री) करील.’”

रात्रीं निजावयास जाण्यापूर्वी एक पेलाभर पाणी पिणे हेंच योग्याचें सांन्या दिवसांतील शेवटचे कृत्य असते. हें पाणी तो नियमानें पितो; त्यामुळे तें रात्रभर सर्व शरीर धुण्यास उपयोगीं पडतें आणि सकाळींच मूत्राबरोबर तो सारा धुतलेला खळमळ बाहेर पडतो. ते सकाळीं उजाडतांच एक पेलाभर पाणी पितात. ते अशाकरितां कीं, जेवावयाच्या पूर्वी पाणी प्याले असतां त्यानें कोठा धुवून साफ होतो आणि रात्रभर त्यांत साठलेला खळ-मळ पार बाहेर पडतो. प्रत्येक जेवणाच्या पूर्वीही एक तास एक पेलाभर पाणी पिण्याचा सांप्रदाय असतो आणि जेवण झाल्यानंतरही ते थोडासा व्यायाम-शतपावली-वगैरे करतात. अशा करितां कीं, पचनेंद्रियें चांगलीं

तयार व्हावींत व खरी भूक लागावी. जेवतांनाही थोडेंबहुत पाणी प्यावयास ते कचरत नाहींत. (अलीकडचे आरोग्यशास्त्रवेत्ते तर हें वाचून ' हा केवढा अनर्थपात ! ') असेंच ह्यणतील) कारण आपलें अन्न धुवून टाकण्या-विषयीं ते जपत असतात. अन्न धुतलें गेलें ह्यणजे लाळच पातळ होते असें नाहीं, तर अर्धवट चावलेलें, नीट लाळेनें मिजलेलें नाहीं असें किंवा नीटिसें चावलें गेलें नाहीं असें अन्न नसेल तें गिळण्यास मदत करतात. योगी लोक अन्नाचें चर्वण कसें करतात तें त्याच विषयाच्या प्रकरणांत वाचून पहा. अशा रीतीनें जेवणाच्या पूर्वीं पाणी प्यालें तरी तें बाधक होत नाहीं, असें योग्यांचें मत आहे आणि ह्याच कारणाकरितां तें कोऱ्यांतील अन्न थोडेसें मृदु व्हावें, ह्यणून जेवतांनाही थोडेसें पाणी पितात आणि तें पाणी थोडेंच असल्यानें पाचकरसाची तीव्रताही मोडत नाहीं.

कोठा रिकामा असला तर तो ऊन्ह पाण्यानें साफ करतां येतो, ही गोष्ट आमच्या वाचकांस माहीत असेलच. त्याची आवश्यकता वाटेल तेव्हां तसें करण्यास हरकत नाहीं; पण आमच्या मतें या पुस्तकांत योगी लोकांचा जो सांप्रदाय दिला आहे, त्याप्रमाणे वागल्यास अशा प्रकारें कोठा साफ करण्याचें कारजच राहात नाहीं. त्यांचा कोठा सदासर्वदा साफच निकोप असतो. कोणतेही खाणें खाण्यापूर्वी प्रथम अशा रीतीने थोडेसें ऊन्ह पाणी पोटांत घेतलें तर तें हितावह आहे. सर्वांत उत्तम पक्ष ह्यटला ह्यणजे हा कीं, प्रातःकाळच्या उपहारापूर्वी किंवा कोणत्याही जेवणापूर्वी सुमारे १ तास १ पाइंटभर पाणी हळूहळू चाखत राहावें; ह्यणजे तेणेंकरून पचनें-द्रियांतील स्नायूंच्या क्रियेला उत्तेजन येतें आणि ती त्यांत असलेला पूर्वीचा खळमळ धुऊन बाहेर घालविते. त्यावेळीं ऊन्ह पाण्यानें तीं द्रव्ये चांगलीं विरतात व पातळ होऊन बाहेर पडतात; पण हा उपाय एकाद्याच वेळेचा आहे. 'मला ऊन्ह पाणी पाहिजे' असें निसर्ग केव्हांच ह्यणत नाहीं. नेहमींच्या सुदृढ प्रकृतीला पाणी पाहिजे तें नित्याप्रमाणेंच गार पाहिजे आणि चांगली प्रकृति राहावयाला तें तसेंच पाहिजे; परंतु हे नैसर्गिक नियम मोडल्यामुळे प्रकृति नादुरुस्त असेल तेव्हां ती प्रकृति पूर्ववत् बरी होईपर्यंत ऊन्ह पाण्याचाच उपयोग करणे बरें.

आतां शरीराच्या वाहेरून पाण्याचा उपयोग कसा करावा, हेही आहीं सांगणार आहो; पण तें हाच पुस्तकांतील 'स्नान' ह्या प्रकरणांत सांगू. ह्या प्रकरणांत फक्त शरीराच्या अंतस्थ भागांचाच विचार केला आहे.

पाण्याचा उपयोग काय, तो कसा करावा, हें पूर्वी सांगितलेच आहे. आतां त्यांत आणखीही एक गोष्ट सांगावयाची आहे. ती ही कीं, पाण्यामध्ये प्राणाचा अंश पुष्कळ भरलेला असतो आणि त्यांतील बराच अंश शरीरांत राहिलेला असतो. कोणालाही थकवा आलासा वाटला ह्याणजे पुनः ताजेतवाने घ्वावयाला एक पेलाभर पाणी प्यावेसें वाटते. ह्याचें कारण कांहीं तरी निमित्तानें त्याच्यांतील प्राण कमी झालेला असतो आणि अंतस्थ शक्तीला माहीत असतें कीं, तो प्राण पाण्यापासून तत्काल व सहज मिळेल; ह्याणून ती पाणी मागते. आपणां सर्वांस माहीतच आहे कीं, एक पेलाभर थंड पाणी प्यालें असतां आपण किती ताजेतवाने होतें व आपल्याला किती जोम चढतो आणि आपल्याला पुनः आपलें काम करावयाला कसा नवा दम व नवी उमेद येते. तहान लागली असें वाटलें कीं, तें पिण्याला कधींही टाळाटाळ करूं नका. आणखी तें पाणी पितांना योग्याप्रमाणे श्वासोच्छ्वास सोडून प्याल तर तुझांला इतर साधनांपेक्षां त्यानें अधिकच समाधान वाटेल व अधिकच तरतरी येईल.

तेंडांत पाणी घेऊन तें चोखतांना पोटांत घोट घेण्यापूर्वी कांहीं वेळ तें तेंडांत असू या. जिभेतील आणि तेंडांतील ज्ञानतंतु अगदीं प्रथम (आणि ज्ञापास्त्यानें) प्राण शोषून घेत असतात. ह्यामुळे असें केल्यानें फार फायदा होतो आणि विशेषेंकरून थकून भागून आले असतां तो विशेष होतो ही गोष्ट विशेष ध्यानांत ठेवली पाहिजे.



प्रकरण तेरावें

शरीरांतील रक्षा

शरीरांतील किंवा त्याच्या कोणत्याही भागांतील गलिच्छपणासंबंधाने ज्यांच्या समजुती जुन्या पद्धतीलाच चिकटलेल्या आहेत, असे जर कांहीं लोक आमच्या वाचकांत असतील, तर त्यांना हा भाग तितकासा पसंत पडणार नाहीं. आपल्यापैकीं ज्या कोणाला ह्या जड शरीरांतील महत्त्वाच्या कार्यांचा कधीं कांहीं विचारच करावयाचा नसेल, किंवा त्यांतील कांहीं विशिष्ट कार्यांचा किंवा त्यांच्या थोड्याबहुत अंशांचा उच्चार करण्यास संकोच वाटत असेल, त्यांना हा भाग आवडणार नाहीं आणि कदाचित् ते हें पुस्तक मिट्टनसुद्धां ठेवतील आणि त्यामुळे आहांलाही कदाचित तो घालावा लागेल व त्याच्याकडे दुर्लक्ष करावें लागेल; पण आहीं त्यांना एवढेच ह्याणतों कीं, त्यांनीही शहामृगाची जुनीपुराणी कथा सांगतात त्याप्रमाणे, त्याबदल डोळेशांक करणे बरें नव्हे. पारधी पाठीस लागले ह्याणजे शहामृग घावरतो आणि आपले मस्तक वाळून खुपसतो आणि आपल्यावर आलेल्या दुर्घर प्रसंगाची डोळेशांक करतो आणि तो धरीपर्यंत व प्राणांतापर्यंत त्याची ती डोळेशांक कायमची कायमच असते. आमच्या साऱ्या शरीराच्या संबंधाने, त्याच्यांतील साऱ्या भागांसंबंधाने आणि त्यांच्या कार्यांसंबंधाने, तीं कितीही गलिच्छ असलीं, वाईट असलीं तरी आहीं त्यांची डोळेशांकच करतो. त्या कार्यांचा किंवा इतर दुसऱ्या कार्यांचा कधीं विचारच करावयाचा नाहीं, कधीं चौकशीच करावयाची नाहीं, ह्यांत कांहीं मोठी चुकी आहे किंवा अपराध आहे असेही पण आपल्याला वाटत नाहीं. ह्या रुक्ष विषयांत कोणीच मन न घातल्यामुळे असे होतें कीं, मनुष्यजातीपैकीं पुष्कळ लोक नाना प्रकारच्या व्याधींनीं कणहत कुंथत वसतात आणि प्रकृतीच्या अस्वास्थ्याने जर्जर होऊन जातात. हा त्यांच्याच एका चुकीचा परिणाम होय. हा भाग वाचणाऱ्यापैकीं पुष्कळांना ह्यांत नवाच भाग आढळेल; पण ज्यांना हा विषय आहीं सांगण्यापूर्वीच कळलेला असेल, त्यांची आहीं सांगतों हें अगदीं सत्य आहे अशीच खात्री

होईल आणि जे कोणी तो लक्षपूर्वक श्रवण करतील त्यांचाही फायदा होईल असेही त्यांस वाटेल; ह्याणुन आहीं शरीरांतील 'रक्षा' ह्याणजे अन्नांतील पौष्टिक अंश ग्रहण केल्यानंतर राहिलेला जो मळ--त्याज्य भाग--त्याच्याविषयींच सांगण्याचे योजिले आहे.

येथें हें सांगणे अवश्य आहे आणि प्रत्यक्ष प्रमाणानेही तें सिद्ध आहे कीं, अर्वाचीन कालच्या लोकांपैकीं कमीत कमी निदान तीन चतुर्थीश लोक तरी कमजास्त प्रमाणानें मलावरोधाच्या आजारानें पीडलेले असतात आणि त्याचा परिणाम भयंकर होतो. हें निसर्गशास्त्राच्या अगदीं विरुद्ध आहे; आणखी तें दूर करण्याचा उपाय इतका सोपा आहे कीं, तें ऐकून तुही ह्याणाल कीं, 'तर मग हे लोक आजपर्यंत असेच कुचमत कां राहिले?' ह्याला उत्तर एकच. तें हें कीं, वागणुकीकडे आणि उपायाकडे दुर्लक्ष; पण ह्या पुस्तकानेंच जर ह्या मानवजातीच्या दुःखांचा परिहार होईल आणि ह्या उपायानेंच लोक जर जडलेल्या संवर्धी सोडून पूर्ववत् वागू लागतील आणि त्यांची प्रकृति दुरुस्त होईल, तर ह्या भागाला नाके मुरडून ह्यापेक्षां अधिक मनोरंजक विषय काढा ह्याणुन जे कुरकुर करतील, अशा लोकांशीं वादविवाद करण्याचे कारणच नाहीं. असे लोक ह्याणजे आमच्या वाचकांपैकीं ज्यांना आमचे ह्याणणे पटत असेल व ज्यांना त्याची आवश्यकता वाटत असेल ते होत.

ह्या पुस्तकांतील पचनेंद्रियाचा भाग ज्यांनीं वाचला असेल, त्यांना हें स्मरतच असेल कीं, अन्न हें लहान आंतज्यांत गेल्यावर त्यांतील पौष्टिक रस तें शोषून वेतें. इतक्यावरच तें प्रकरण सोडलें होतें. त्याच्या पुढचें आमचे प्रकरण ह्याणजे हें कीं, अन्नापासून घेववेल तेवढा पौष्टिक भाग शरीरानें शोषून घेतल्यानंतर त्या अन्नाचा जो निरुपयोगी भाग असतो, त्याचें पुढे काय होतें ह्यासंबंधींचा विचार करणे हें आहे. योगी लोक जेवतात कसे हें इतर प्रकरणांत सांगितलेंच आहे; तसाच ज्यांचा कम असेल त्यांचा अन्नाचा निरुपयोगी भाग जे लोक केवळ पचनाचा वगैरे विचार न करतांच जेवणारे आहेत, त्यांच्यापेक्षां फार कमी असतो. साधारण लोकांचा रोजच्या अन्नांतून राहिलेला निरुपयोगी भाग ते भक्षण करतात, त्याच्या अधर्या

हिंशानें तरी असतो आणि योग्यांच्या मताप्रमाणें जे जेवणारे आहेत, त्यांचा तो भाग फारच कमी असल्यानें त्याच्यापासून इतरांसारखा त्यांना त्रासही पण होत नाहीं.

हा आमच्या विषयाची नीट समजूत पटावी, तर त्याला लागणारे जे शरीरांतील अवयव आहेत, त्यांचाच आपण विचार करू या क्षणजे झालें. ‘लहान आंतडे’ आणि ‘मोठें आंतडे’ हेही भाग शरीराचेच आहेत. त्यांपैकीं मोठ्या आंतड्याचाच प्रथम विचार करू. मोठें आंतडे हा एक सुमारे पांच 'फूट लांबीचा मोठा थोरला नळ आहे. हा उजव्या हाताच्या खालच्या कोपन्यापासून निघून तो पोटाकडे वर चढतो आणि पुनः डाव्या हाताच्या बाजूनें त्याच टोंकापर्यंत खालीं उतरतो आणि तेथें त्याला एका तहेची दुमड किंवा घडी पडते आणि तेथून पुढे त्याचा आकार थोडासा लहान होतो आणि त्याच्या शेवटाला मळ बाहेर पडण्याचे मलद्वार असते.

लहान आंतड्यांत पचून राहिलेला अन्नाचा भाग थोरल्या आंतड्यांत जाण्यासाठीं चापासारखी योजना केलेली असते. ही उजव्या हाताच्या बाजूस खालच्या अंगाच्या शेवटास असते. हा जो चाप असतो, त्यामध्यें विशेष गुण हा असतो कीं, त्यातील पदार्थ पुढे थोरल्या आंतड्यांत जावा; पण तो पुनः माधारा येऊ नये. हा द्वाराच्या खालच्याच बाजूला लागून ह्याचें स्थान आहे. मोठें आंतडे उजव्या हाताच्या खालच्या कोपन्यांतून थेट वर चढतें व छातीपासून आडवें वळून डाव्या हाताकडे वळून डाव्या बाजूच्या वरच्या अंगापर्यंत जाऊन तेथून सरळ खालीं डाव्या हाताच्या कोपन्यापर्यंत येते. तेथेही एक विशेष प्रकारची त्याला एक दुमड पडते. तेथून याचा आकार लहान होऊन त्यांतून मल बाहेर पडत असतो.

मोठें आंतडे ही एक मोठी थोरली रबराच्या नळीसारखी नळी असते. तिच्यांतून शरीरांतील अन्न हळूहळू बाहेर जात असते. अन्नांतील पौष्टिक रस शरीरानें शोषून घेऊन तें निरुपयोगी झालें क्षणजे तें शरीरांतून होईल तितके लैकर जावे असें अंतःशक्तीला-निसर्गला वाटत असते आणि जनावरे जशी मुलांप्रमाणें कायम आहेत, त्याप्रमाणेच मनुष्याची स्थिति

कायम असती, त्यालाही भलभलत्या कृत्रिम संवयी लागल्या नसत्या, तर त्याच्या शरीरांतील मलोत्सर्गास उशीर लागतां ना; पण तो जसजसा मोठा होऊन अधिकाधिक सुधारणेच्या जाव्यांत गुरफटतो आणि तो त्याच्याकडे दुर्लक्ष करून निसर्गाच्या हांकेला 'ओ' च देत नाहीं, त्यामुळे ती इच्छा अगदी कंटाळून जाऊन त्याला हांका मारण्याचा नाढच सोडून देते आणि आपल्या दुसऱ्याच कामास लागते. अशा रीतीने पोटाला पाहिजे तितके पाणीच मिळेनासे झाले ह्याणजे आंतङ्गांतील अन्न बाहेर घालविण्याला पाणी मिळत नाहीं; तें अन्न भिजवून ओले ठेवण्यासही सांपडत नाहीं आणि त्यामुळे शरीरांतील मार्गातून त्याला बाहेर टाकतां येत नाहीं. हें तर काय पण शरीराच्या इतर कार्यानाच जेव्हां पाण्याची तूट पडते, तेव्हां खुद आंतङ्गाच्याच पडव्यांत असलेले थोडेंबहुत पाणी त्यांना काढून घ्यावें लागतें! झाऱ्याचें पाणी मिळाले नाहीं, तर डबक्याचें! अशांतलाच प्रकार होतो; ह्याणजे आंतङ्गाच्या कामाकरितांच ह्याणून जे त्याला पाणी दिलेले असतें, तेंच परत घेऊन दुसरीकडे खर्ची घालावयाचें असा प्रसंग येतो! किती भयंकर परिणाम हा! ह्याचा विचार करा. आंतङ्गांतून हा अन्नाचा निरुपयोगी भाग निघावयाला घावा तसा मार्ग दिला नाहीं, ह्याणजे 'मलावरोध' हाच त्याचा परिणाम. त्यापासून नाना प्रकारच्या आधीव्याधी उत्पन्न व्हावयाच्या, त्या चुकावयाच्या नाहींत आणि साध्या रीतीने वागणे मनुष्याकडून घडावयाचें नाहीं. प्रत्येक दिवशी ज्याच्या आंतङ्गाची हालचाल होतेव शौचासही साफ होतें असे वाटते, त्यांनासुद्धां मलावरोधाचा विकार हा असतोच. मात्र त्यांना तो समजत नाहीं इतकेच. अशा वेळीं आंतङ्गाच्या भोवतालचा भाग मलाच्या थरानें अगदीं लिडविडलेला असतो. त्यापैकी कांहीं तर कित्येक दिवस तेथें त्या आंतङ्गाला चिकटून राहिलेला असतो. ह्या वाळून कोळ शालेल्या मलांतूनच छिद्र पडून अगदीं आवश्यक तेवढाच मलाचा भाग मेटाकुटीने बाहेर जात असतो. मलावरोध ह्याचा अर्थ हाच कीं, अन्नाचा. निरुपयोगी भाग बाहेर न जातां आंतङ्गांतच सांठून राहणे, आंतडे कधींच साफ न होणे आणि यांत मळ किती एक दिवसांचा सांचून राहणे.

सांच्या आंतङ्गांत किंवा त्याच्या कांहीं भागांत जरी फार दिवसांचा मळ सांडून राहिला, तरी तो सर्व शरीरास विषयुक्त करतो. दैदलेक ह्यणतात कीं, कोणताही रस पिचकारीने आंतङ्गांत भरला तर तो शरीरांतील सर्व रक्तास पोंचतो; कारण आंतडे हें तो तत्काल शोषून घेऊन रक्तास पोंचवितें. औषधही अशाच प्रकारे पिचकारीने आंतङ्गांत भरतात; ह्यणजे तें शरीराच्या सर्व भागांस पोंचतें. अशाच रीतीने पूर्वी सांगितल्या-प्रमाणे निरुपयोगी झालेल्या अन्नांतील पाणी निरुपायाने शरीराला शोषण करून ध्यावें लागतें आणि तसल्या धाणेच्या पाण्यानेच शरीरांतील सारीं कार्ये करणे त्यास भाग पडतें; कारण शरीरामध्ये स्वच्छ पाण्याचा तुटवडा! असा किती तरी दिवस सांचलेला मळ आंतङ्गांमध्ये तसाच पडूं देणे हें अगदीं गैर आहे. किंत्येक ठिकाणी तर असे प्रकार घडलेले आहेत कीं, कितीएक लोकांचीं आंतडीं साफ करतांना त्यांच्या सांचून वाळून कोळ झालेल्या मळांत बारीक बारीक दगडसुख्दा निघालेले सांपडले! हे किती तरी महिन्यांपूर्वीच खालेले होते! कितीएक जातींतील लोक, हा सांचलेला मळ कधीं साफ करीतच नाहीत. ते फक्त कोळ्यामध्ये आणि लहान आंतङ्गामध्ये जेवढा मळ असेल तेवढा साफ करतात; यामुळे त्यांच्या वाळलेल्या मळाला भोंक पाडून त्यांतूनच दररोजचा कांहीं जस्तीपुरता मळ जात असतो; त्यामुळे त्या आंतङ्गाला सुकलेल्या मळाच्या वळ्या वळ्या पडतात! किंत्येक लोकांच्या आंतङ्गाला तर हा कठीण झालेल्या मळाचा थर कायमचाच चिकटून राहिलेला असतो. किंत्येकांच्या आंतङ्गांतील तर हा मळाचा थर दगडी कोळशाइतका कठीण झालेला असतो; तो इतका कीं, त्याच्यामुळे सारें पोटच दगडासारखे कठीण होऊन राहतें. हा जो किंत्येक दिवसांचा मळ सांडलेला असतो, तो नासून त्यामध्ये कधीं कधीं जीवही उत्पन्न होतात आणि त्यांच्या अंड्यांनी तें सारें आंतडे भरून जातें. हा जो निरुपयोगी मळ असतो तो लहान आंतङ्गांतून मोळ्या आंतङ्गांत आलेला असतो. तो खच्चीसारखा असतो आणि मोठें आंतडे जर साफ व स्वच्छ असलें आणि तें पूर्ववत् कार्य करीत असलें, तर तें शरीरांतून जातांना तें अधिक दाट असून पांढऱ्या रंगाचें असतें आणि

आंतङ्ग्यामध्ये फार दिवस मळ सांचून राहिलेला असला, तर तो मळ अधिकच सुकून अधिकच कठीण होतो आणि त्याचा रंगही काळसर बनतो. पुरेसे पाणी पोटांत न जाईल तर आणि उत्सर्गाची इच्छा झाली असून ती इष्ट कार्यपर्यात दाबून ठेवून मागून त्याची विस्मृति झाली, तर तो मळ अधिकाधिकच काळा व कठीण होत जातो. इतक्यांतूनही स्मृति राहिलीच तर अर्धामुर्धा मळ बाहेर पडतो व बाकीचा आंतङ्ग्यालाच चिकटून राहतो. दुसऱ्या दिवशी आणखी थोडीशी त्यांत भर पडते. अशा रीतीने वाढत वाढत अखेर कायमचाच मलावरोध होऊन बसतो. इतकेच नव्हे, तर तो आपल्याखरोबर अभिमांद्य, आम्लपित्त, यकृताचे विकार, मधुमेह इत्यादि नाना प्रकारच्या आधिब्याधीहि घेऊन येतो आणि खरोखरच त्यामुळे नाना प्रकारचे रोग बळावतात व पुष्कळ रोग तर त्याच्याचमुळे प्रत्यक्ष उत्पन्न होतात. बायकांमधील अर्धेअधिक रोग तर ह्या मलावरोधापासूनच असतात.

शरीरांत असलेला विषारी द्रव रक्त शोषण करून घेतें, तें दोन प्रसंगी घेतें. एक प्रसंग हा कीं, शरीरांतच पाण्याचा तुटवटा असून त्याची इच्छा होते तेव्हां आणि दुसरे, अंतःशक्तीला हा निरुपयोगी द्रव त्वचेंतून, मूत्राशयांतून व फुफ्फुसांतून बाहेर टाकतां येत नाहीं तेव्हां. आंतङ्ग्यांतील घाण लौकर बाहेर जाण्याला कांहीं मार्ग दिसत नाहीं, असें वाटले ह्याणजे निसर्ग हा आपोआपच आगंतुक घाम, आगंतुक श्वास उत्पन्न करून आंतङ्ग्यांतून जो बाधक भाग बाहेर जात नाहीं, तो अशा निराळ्या मार्गाने बाहेर काढून टाकण्याचा यश्न करीत असतो. हे निरुपयोगी पदार्थ शरीरांत राहिल्याने काय काय अनर्थ ओढवतील हें निसर्ग पूर्णपणे जाणून असतो; ह्याणनच ते काढून टाकावयाला तो निराळाच मार्ग व निराळीच युक्ति काढतो आणि असें करतांना शरीर व रक्त हीही अर्धवट विषारी होतील हें माहीत असतांनाही तें काम पतकरतो. ह्याचें कारण इतक्या थरावर गोष्ट आल्यानंतर हेंहि कार्य केले नाहीं तर त्याचा परिणाम ह्याहूनही विकोपास जाणार हें ठरलेलेच असतें. शारीरिक व्याधि उत्पन्न होण्याला हा मलावरोधच पुष्कळ अंशीं कारणीभूत होतो. ह्याला ह्याहून हवे तितके बलवत्तर पुरावे आहेत.

ते हेच कीं, हे आंतङ्गचांत सांठलेले पदार्थ भुवून साफ करा कीं, शरीरांतील जटसाठा आधिक्याधि न घेऊन प्रकृति पूर्ववत् होते. शिवाय होंहि येथे सांगितलें पाहिजे कीं, आंतङ्गचांत अशी घाण सांठल्यानें रोगोत्पत्ति होते; एवढेच नाहीं तर विषमज्वरासारखे दूषित ताप, प्लेग इत्यादि जे सांसर्गिक रोग असतात, त्यांच्या उत्पादक जंतूना असलें दूषित आंतङ्गे हें वस्ती करावयाला चांगलेंच ठाणे सांपडते.

खरोखर जो मनुष्य आपले आंतङ्गे साफ व निर्दोष ठेवतो, त्याला अशा प्रकारचे रोग फारच काचित् जडतील. अशीच घाण आहीं जर शरीराच्या आंतील बाजूस साठूं दिली तर त्याचा परिणाम काय वरें होईल? याची कल्पना करा. बाहेरच्या बाजूला कितीही स्वच्छता राखली आणि शरीरांतच असा उकिरडा सांठविला आणि त्यापासून रोगोत्पत्ति झाली, तर त्यांत आश्रय तें काय वरें? मित्रहो! ह्याचा थोडा तरी विचार करा.

ह्या कंटाळवाण्या विषयावर आणखीही शेंकडों पानें भरून काढतां येतील; पण त्यांचे आतां कारण नाहीं. आपणांस ह्या विषयावर सांगितलें इतके पुरें झालें; पण ह्यावर आपण असें विचाराल कीं, “टीक आहे. आपण सांगतां तें आहांला मान्य आहे; परंतु आहीं हा आंतङ्गांतला खल्मळ दूर करावा कसा? आणि पहिल्यासारखी निकोप प्रकृति ठेवावी कशी?” ह्याचे उत्तर हें:-“प्रथम कोठा साफ करून आंत सांचलेला खल्मळ काढून टाकावा आणि मग आपण खुशाल, निर्मळ आणि सुदृढ राहावें आणि खालीं दिलेले निसर्गशास्त्राचे नियम पाढावेत.” ह्या दोन्हीही गोष्टी कशा साधाव्यात तें आतां सांगतों.

आंतङ्गामध्यें थोडा जरी मळ सांचला गेला, तरी तो अधिक पाणी घेऊन साफ हा केलाच पाहिजे व त्याला यथायोग्य चालन हें दिलेंच पाहिजे आणि पक्काशयांत ज्या पेशी आहेत त्यांना उत्तेजित केल्या पाहिजेत; (ह्या उत्तेजित कशा त्रुक्करावयाच्या तें पुढे सांगितलें आहे.) परंतु अर्धे-अधिक लोक आहांस सहजीं असा प्रश्न करतील कीं, “आंतङ्गामध्यें कम-जास्त प्रमाणानें फार दिवसांचा कठीण, बाळलेला, नासका मळ (ज्याला

बहुतेक हिरवा रंग आलेला असतो तो) तेथें महिन्यांच्या महिने किंवृना अधिकच काल पडून राहिलेला असतो; तेव्हां निघून जाण्यासाठीं त्याला चांगलासा उपाय तरी केलाच पाहिजे. नैसर्जिक पद्धति वरेच दिवस सुटली गेल्यामुळे हे लोक यातना भोगीत असतात; तेव्हां त्यांची प्रकृति पूर्ववत् ताळ्यावर येण्याला कांहीं तरी उपाय हा योजलाच पाहिजे. तो असा कीं, तेणेकरून ते आंतडे साफ होऊन त्याची क्रिया पूर्ववत् चालावी. ह्याकरितां आपण आतां अशा वेळी इतर प्राणी काय करतात ते पाहूं या. कित्येक शतकांपूर्वी हिंदुस्थानांतील लोकांस असें आढळून आले कीं, बगव्यांच्या जातीपैकीं एक पक्षी- हा पक्षी एक वेळ लांबचा प्रवास करून आला होता तो—मलावरोधानेच अगदीं जर्जर झालेला होता. त्याला कोडे दाणे वैरे यथेच्छ खावयास मिळाले होते; पण ते फार कठीण असल्यानें ब्हावे तसे पचन झाले नसावेत, किंवा त्यावर पाणी प्यावयास पाहिजे होतें तितके पाणीहि त्यास कोडे प्यावयास मिळाले नाहीं, किंवा दोहोंचाही योग एकदमच आला असावा. हा पक्षी नदीवर येऊन पोंचला, तेव्हां तो फार बेजार झालेला होता. तो इतका कीं, त्याला उडण्याचीसुद्धां ताकद नव्हती. तो नदीवर येऊन बसल्यानंतर त्यांने आपली चोंच व तोंड यांमध्ये नदीचे पाणी भरून घेतले आणि मागे वळून त्याने ती चोंच आपल्या मलद्वारांत घातली आणि तें चोरीतील व तोंडांतील पाणी आंतङ्गांत भरले. थोड्याच वेळाने तें पाणी आप्पेआप बाहेर आले क त्याच्याच बरोबर पोटांतील मळही पण सारा बाहेर आला. ह्याप्रमाणे त्या पक्ष्याने बन्धाच वेळां केले आणि आंतडीं अगदीं साफ झाल्यावर त्या नदींतील यथेच्छ पाणी पिऊन तो आकाशांत भरारी मारून गेला; असा कीं, जणे काय त्याला कांहींच झाले नव्हते.

कांहीं मोठमोळ्या लोकांनीं व भट्टाभिक्षुकांनीं हा प्रकार पाहिला व तो पक्षी निखालस पूर्ववत् ताजातवाना झालेला पाहिला. तेव्हांते त्याबद्दल विचार करू लागले. त्यांत एकानें अशी कल्पना काढली कीं, किंत्येक ह्यातारे लोक, मलावरोधानें फार बेजार झालेले दृष्टीस पडतात; ह्याकरितां

त्यांच्या मलद्वारांतून असें पिचकारीने पाणी आंतङ्गांत घालून त्यांचा कोठा साफ होऊन त्यांना बरें वाटतें कां तें पाहूं या. असें ह्याणून त्यांनी एक पिचकारीसारखा उपयोग होईल असा एक पोकळ बोरुं काढून आणला आणि त्यांत नदीचे ताजे पाणी भरून तें मलावरोध झालेल्या ह्यातान्याच्या मलद्वारांतून आंतङ्गांत भरलें; व त्याचा परिणाम फार विलक्षण झाला! कांत जाऊन सापाचा जसा पुनर्जन्म हेतो, त्याप्रमाणेच त्या ह्यातान्याची अवस्था झाली. तो निखालस तरणा जवान बनला! त्यानें नवीन नवीन कितीतरी बायका केल्या आणि तो आपल्या जातीचे काम पहिल्याहूनही चलाखीने करूं लागला आणि थोड्याच दिवसांत तो आपल्या जातीचा प्रमुख बनला. हां हां ह्याणतां ही गोष्ट सर्वत्र पसरली. तेव्हां पुष्कळ तरुण लोक आपआपले थकलेले ह्यातरे तेथें आणून तो उपचार करूं लागले. तरुण जवानांनी आपला ह्यातारा खायांवरून उचलून आणावा आणि जातांना पहावें, तें तो खुशाल त्या मुलावरोबर चालत जाई. ह्या प्रयोगाच्या संबंधानें प्राचीन कालचे जे जे लेख सांपडतात त्यावरून हे प्रयोग फारच मोठमोठे होत असत असें दिसतें; कारण त्यांत ग्यालनच्या ग्यालन पाणी सोडीत असें वर्णन आहे! पण त्यामुळे त्या जातींतील हा मलावरोधाचा रोग नष्ट होऊन त्या सर्वांची आंतङ्गीं अगदीं साफ झालीं आणि त्यापुढे त्यांच्या शरीरांत विषारी अंश मुळींच साठेनासा झाला; परंतु असा असुरी उपाय सांगण्याच्या आहीं कांहीं भरीस पडत नाहीं; कारण आहीं कांहीं जातीचे पुढारी नव्हे हें लक्षांत ठेवावें.

होय. आकस्मिक स्थिति प्राप झाली ह्याणजे ती आंतङ्गांत सांठलेली घाण करी तरी वाहेर पडावी, ह्याणून निसर्गाला हांका मारते, ही गोष्ट खरी आहे आणि ती घाण काढून टाकण्याचा राजमान्य रस्ता ह्याणजे हाच. त्या वगळ्याचा किंवा करकोचा पक्ष्याचा पूर्वी सांगितलेला प्रयोग हा होय आणि त्याच जुन्या हिंदूच्या उपकरणांना आतांच्या विसाव्या शतकांत परिपूर्ण स्वरूप आले आहे. ह्यांत एक मुख्य काय ती रबराची स्वस्त दराची पिचकारी असते आणि तुमच्यापाशीं रंग उडविण्याची पिचकारी असेल, तर ती त्याहूनही उत्तम; पण बाजारांत दुसऱ्या स्वस्त दराच्या पिचकार्य

मिळतात; त्या घ्याव्यात ह्यणजे झालें. हा 'बस्ति' किंवा 'एनिमा' ह्या नांवानें प्रसिद्ध आहे, तोच घ्यावा. एक पाइंट चांगले ऊन पाणी घ्यावें, त्यांत हात घातला तर तो त्यांत सहज घरतां यावा, इतक्या वेताचें तें असावें. नंतर तें पाणी पिंचकारीने मलद्वाराकडून आंतङ्गांत भरावें. तें पाणी कांहीं वेळ आंतङ्गांत राहूं यावें. नंतर तें बाहेर सोडावें. ह्याची संवय करावयाला रात्रीची वेळ बरी, दुसऱ्या दिवशीं रात्रीं एक शर पाणी घेऊन पूर्वीप्रिमाणेंच तें सारें आंतङ्गांत भरावें आणि तोच प्रयोग करावा. नंतर मध्यंतरीं एक रात्र जाऊं यावी आणि पुनः दोन रात्री जाऊं याव्यात आणि मग दोन शेर पाणी आंत घालण्याचा प्रयत्न करावा, पुनः मध्यें दोन रात्री जाऊं याव्यात आणि मग दोन शेर पाणी आंतङ्गांत जाऊं शकेल आणि पाणी जितके अधिक जाईल तितका आंतील खळमळ अधिक स्वच्छ होऊन बाहेर पडेल. पाणी कमी झालें तर तर सांचलेला मल धुवून निघतो खरा; पण कठीण झालेला असतो तो मऊ मात्र होतो, बाहेर पडत नाहीं.

ह्याकरितां दोन शेर पाणी आंतङ्गांत घालावयास भिण्याचें कारण नाहीं. आपल्या आंतङ्गांमध्यें ह्यापेक्षांही पुष्कळ अधिक पाणी राहातें आणि कोणी कोणी एक एक ग्यालन पाण्याचाही प्रयोग करतात; पण इतके पाणी ह्यणजे फार होतें असें आमचें मत आहे. आंतङ्गांत पाणी भरावयाच्या पूर्वी व नंतर पोट थोडेसें चोळावें आणि पाणी आंत गेलें ह्यणजे आपला मलावरोध नाहींसा ब्हावा आणि शरीरांतील अभिसरण नीट चालावें; ह्यानून योग्यांचा परिपूर्ण प्राणाश्राम करीत जावा. ह्या प्रयोगाबद्दल इतर लोक काय ह्याणतील ह्याच्याकडे लक्ष यावयाचें नाहीं, तर आपण व्याधीपासून मुक्त होणें हा मुख्य मुद्दा आहे.

आंतङ्गांत पाणी घालून वारंवार खळमळ बाहेर काढणें हें कांहीं मोठें आनंदाचें कृत्य आहे असें नाहीं, तेंही त्रासदायकच आहे; परंतु नासकाकुसका खळमळ महिनोगणती आंत कुजून त्रास करून घेत वसण्यापेक्षां हा एवढा त्रास पतकरला. किंवेक उदाहरणें आहीं तर अशीं पाहिलेलीं आहेत कीं, त्यांच्या आंतङ्गांत मलाच्या गोळाचा गोळा सांडलेला होता

आणि त्याचा रंग इतका हिरवाहिरवाचार होता कीं, जणों काय गंज चढलेला तांच्याचा पत्राच ! त्यावरुनच तो शरीरांत राहिल्याने मनुष्याची काय दशा होत असेल ह्याची कल्पना होईल. हें वाचावयालासुद्धां वरें वाटत नाहीं हें खरें आहे; परंतु आपण दुःखमुक्त होण्यासाठीं आणि शरीराचा अंतर्भाग निर्मल होण्याचे महत्त्व किती आहे, हें समजण्यासाठीं तें वाचणे भाग आहे. अशा प्रकारें तुझी आपले आंतडे धुऊन निर्मळ करू लागलांत, ह्याणजे तुमचे आंतडे एक आठवड्यांतच आपले कार्य आपोआप करू लागेल. ह्याबदल आपल्याला अधिक त्रास घेण्याचे कारणच नाहीं; . कारण त्याला पाण्याने धुऊन काढण्याचीच आवश्यकता असते; तेवढी झाली असली ह्याणजे तुझी केंहांही बहिर्दिशेला जाऊन बसा कीं, नित्याच्या क्रमाप्रमाणे सर्व कांहीं होईल. हा आंतडीं धुण्याचा यथासांग प्रयोग होऊन २ दिवस पुरे झाले कीं, तुमचीं आंतडीं हळूहळू ताळ्यावर येऊन पूर्ववत् काम करू लागतील.

आतां ही एक गोष्ट आपणांस येथें सांगणे इष्ट आहे कीं, हा पिचकारीचा प्रयोग आपण नेहमीं चालू ठेवावा असे आमचे मुळींच ह्याणणे नाहीं; तें कांहीं नित्यकृत्यांतले कृत्य नव्हे, ह्याणून त्याची आवश्यकताही नाहीं हें उघड आहे. इतकेंच नव्हे, तर त्याला स्वेच्छेनेंच निसर्गप्रमाणे राहतां येईल, त्याचीं आंतडींही आपोआपच साफ होतील, त्याला ह्या पिचकारीसारख्या कृत्रिम उपायाची मुळींच गरज लागणार नाहीं; हीहीं पण आमची खात्री आहे. आहीं हा एनिमाचा किंवा पिचकारीचा जो प्रयोग सांगितला आहे तो फक्त पृष्ठकळ दिवस सांचलेल्या मठापासून होणाऱ्या यातना होतील तितक्या लैकर ठळाब्या ह्याणून तो एक सोपासा उपाय सांगितला आहे इतकेंच. तरी पण त्यापासून कोणताही अपाय नाहीं. पाहिल्या पद्धतीप्रमाणेच रहाटी असेल तर महिन्यांतून एक वेळ एनिमा येण्यास हरकत नाहीं.

अमेरिकेमध्ये शिक्षक लोकांच्या अनेक शाळा आहेत. त्यांत प्रत्येक दिवशीं एनिमाचा उपयोग करीत असतात; परंतु आहांला ती गोष्ट पसंत नाहीं; कारण आमचे प्रमेय तर असे आहे कीं, “ पूर्व स्थितीवर या. निसर्गकडे वळा.” आमची खात्री आहे कीं, निसर्ग कांहीं दररोज

पिचकारी मारावयास सांगणार नाहीं. योग्याची अशी खाची असते कीं, मुबलक स्वच्छ व ताजे पाणी आणि नियमित बहिर्दिरेस जाण्याची संवय आणि ‘आंतङ्गांशीं थोडेसे बोलणे’ एवढे असणे अवश्य आहे. तेवढे असले कीं, पुनः मलावरोधाची कधीं तकार राहणार नाहीं.

तुक्कीं प्रत्येक आठवड्यांतून एकदां किंवा त्याच्यार्हा पूर्वी पिचकारीचा प्रयोग करीत असलां तरी नेहमीप्रमाणे पाणी प्यावयाचे तितके पीत जा आणि पाणी पिण्याच्या भागांत ज्याप्रमाणे सांगितले आहे, त्याप्रमाणे सर्व कांहीं करा. दररोज दोन शेर पाणी पोटांत गेले पाहिजे, ह्याणजे तुमची प्रकृति अगदीं ताळ्यावर आल्याचे दिसून येईल. प्रत्येक दिवशीं एका नियमित वेळीं शौचाला जाण्याची संवय ठेवा. त्यावेळेस तुमची इच्छा असो वा नसो; नियमांत व्यत्यय येऊ देऊ नका; ह्याणजे तुमची ती संवय हव्याहव्य तुमच्या अंगवळणीं पडेल आणि त्याच नियमानें मलशुद्धीही होत जाईल. नंतर पुनः एकवार एनिमाचा प्रयोग करावा. भिण्याचे कारण नाहीं. ह्याचे कारण इतकेंच कीं, ज्ञानतंतू हे रोजच्या संवयीने कधीं कधीं दुर्लक्ष केलेले आढळून येतात. ह्याकरितां त्यांनाही एकवार पुनः जागृति दिलेली वरी. ह्यामध्ये कधीं अंतर करू नका. हे प्रयोग जरी दिसण्यांत अगदीं साधे आहेत तरी ते अत्यंत गुणावह आहेत.

पेलाभर पाणी घेऊन ते चाखताना कसे काय चाखावे याबदलचीही थोडीव्हुत माहिती आपल्याला सांगितली, तर तीही फार हितावह होईल. आपल्याच मनाशीं आपण ह्याणवे “मी पाणी पितों, ह्याचे कारण माझ्या शरीरामध्ये पाण्याची फार आवश्यकता आहे. त्याच्या योगानें मला वैळच्या वेळीं व शौचास साफ ह्याणजे नेहमींप्रमाणे होईल;” आणि तोंडानें जें काय तुक्कीं ह्याणतां त्याप्रमाणेच पुढे होणार असा मनाचाही निश्चय असू या, ह्याणजे तुक्कांला फार त्वरित गुण येत जाईल.

आतां मी जें काय आपल्याला सांगणार आहें, त्यांतील खरें तच्च काय आहे, ह्याचा तुमच्या मनाला उलगडा होईपर्यंत तुक्की त्याला ‘कांहीं तरी झूट’ असेच ह्याणाल. (पण तें कसे करावे हेच ह्या भागांत सांगतों आणि त्याचे कारण दुसऱ्या एखाद्या भागांत सांगू.) हें सांगणे ह्याणजे आपल्या

आंतङ्गांशीं बोलणे हें होय. पोटावर आंतङ्गाच्या ठिकाणावरून हात फिरवून हळूहळू त्यावर हातानें इचकया मारून त्याला सांगा. काय सांगावयाचे? होय; सांगावयाचे, त्याच्याशीं बोलावयाचे. “हे आंतङ्गा! ऐक. मी तुला आतां अगदीं धुऊन टाकून साफ करतो; ह्याणजे तूं ताजेतवानें होशील. तुझे काम यथायोग्य चालावयास पुरेसे पाणी मी तुला देत आहे. आतां तुला तुझे काम वेळच्या वेळीं व यथायोग्य करतां येण्यासारखे आहे आणि तेंच तूं कर.” पुन्हांही आंतङ्गाच्या वरच्या बाजूने हात फिरवून व पुनः इचकया मारून त्यास ह्याणावें कीं, “आतां तुला तें करावयाला कांहीं हरकत राहिली नाहीं, तर जालूं दे.” ह्याणजे तुमचे आंतडेंही यथायोग्य कार्य करतांना तुझांला दिसून येईल. असे करीत वसणे ह्याणजे निवळ पोरखेळ आहे असे आपल्यास वाटेल; पण बहुधा ह्यांतील मर्म काय तें आपण ‘अनिच्छित ज्ञानतंत्रवर आपला अंमल कसा चालतो’ हा भाग वाचल्यावर आपल्यास कळेल. हा तरी एक शास्त्र-पद्धतीचाच प्रयोग आहे. ह्याच्या योगानें हांक मारणाराचे बळाबल व्यक्त होतें. आतां मित्र हो! आपण जर मलावरोधानें कुचमत असाल, अथवा कोणी कुचमत नसलां तरी तुझांला वर सांगितलेल्या गोष्टी हितावहच होतील. तुमचे गुलाबी गाल पुन्हां गुलगुलीत दिसावयास लागतील, तुमच्या तोंडावरच्या सुरकुत्या नष्ट होतील, तुमची पांढरी झालेली जीभ पुन्हां लालबुंद होईल, तुमचा श्वासोच्छ्वास चांगला चालेल, यकृताची कुरकुर आणि अशींच सारीं लक्षणे फक्त एका घाणेया आंतङ्गापासूनच उद्भवत असतात आणि तें तसेंच राहिलें तर सांयाच शरीरांत तें विष भिनून जातें. ह्या आहीं सांगितलेल्या प्रयोगाला सुरवात करा कीं, तुझांला समाधान वाढू लागेल आणि तुझी पूर्वत् निर्मल, निरोगी व आनंदी असे व्हाल. आतां सरतेशेवटीं एका पेल्यांत स्वच्छ, निर्मल, निवळ शंखपाणी भरून घ्या आणि तें पितांना असे ह्याणा “ह्यांतच काय तें योग्य व सुखसर्वस्व आहे.” आणि तें पाणी हळूहळू पितांना आपल्याशींच ह्याणा कीं, “हें पाणीच मला आरोग्य व पुष्टि देणारें आहे. हें खुद विधात्याकडून पौष्टिक औषध आलेले आहे.”

प्रकरण चौदावै
योगप्राणायाम

मनुष्याचें जीवित हें सर्वस्वीं श्वासोच्छ्वासाच्याच क्रियेवर अवलंबून आहे. ह्याणजे “ श्वासोच्छ्वास हेंच काय तें जीवन.” प्राचीन मतांत व अर्वाचीन मतांत त्यांच्या उपपत्तीच्या संबंधानें व कार्याच्या संबंधानें कितीही मतभेद असले तरी त्यांतील मुख्य मुख्य तत्त्वे आहेत तीं एकच आहेत.

श्वासोच्छ्वास ह्याणजेच प्राण, श्वासोच्छ्वास नाहीं तर प्राण नाहीं. श्वासोच्छ्वासावर केवळ उच्च प्रतीच्या प्राण्याचेंच जीवन व आरोग्य अवलंबून आहे असें नाहीं, तर अगदीं हलक्या प्रतीच्या प्राण्याचेंच नव्हे तर साया वनस्पतीचें जीवन व आरोग्यही ह्याच श्वासोच्छ्वासावर अवलंबून आहे.

तान्हें मूल उपजतांच एक लांबचलांब व खोल श्वास आंत ओढून घेतें आणि क्षणभर थांबून त्यांत असणारीं जीवनोत्पादक द्रव्यें आकर्षून घेऊन मग एक दीर्घ उच्छ्वास टाकतें आणि चमत्कार पहा ! त्याच्या इहलोक-च्यां जन्माला सुरवात होते. मरणोन्मुख झालेला ह्यातारा एक दीर्घ उच्छ्वास सोडतो आणि श्वास पुनः आंत ओढून घेतच नाहीं; कीं, संपले त्याचें आयुष्य ! तान्हा मुलानें श्वास आंत ओढल्यापासून तों ह्यातान्यानें शेवटचा उच्छ्वास सोडीपर्यंतही एक श्वासोच्छ्वासांची लांबलचक कथाच आहे. जन्म ह्याणजे तरी काय ? श्वासोच्छ्वासांची एक लांबचलांब श्रृंखळाच आहे दुसरें काय ?

शरीराच्या सर्व कार्यामध्यें श्वासोच्छ्वासांची क्रिया हीच काय ती महत्त्वाची मानली जाते; कारण खरोखरच शरीरांतील सारीं कार्ये ह्या एकावरच अवलंबून असतात. अन्नावाचूनही मनुष्य कांहीं दिवस जगूं शकेल, पाण्यावांचूनही कांहीं काल कंठील; पण श्वासोच्छ्वासाशीवाय मात्र त्याची दहा पांच मिनिटेसुद्धां जाणार नाहींत !

आणखी मनुष्याला श्वासोच्छ्वासावर केवळ जीविताकरतांच अवलंबून राहिले पाहिजे असें नाहीं, तर जीवनशक्ती सारखी चालावी व रोगोत्पात्ति होऊं नये; ह्याणन त्यानें श्वासोच्छ्वास सोडावयाचा, तोसुद्धां शुद्ध रीतीनें सोडला पाहिजे. बुद्धिचातुर्यांनें प्राणायाम करीत राहिले तर आमचें जीवन-

सामर्थ्य वाढून आहींही जगावर कांहीं अधिक दिवस काढू; अथवा निष्काळजीपणाने कसा तरी प्राणायाम केला, तर आमच्या जीवनतत्त्वाचाही ह्वास होऊन आमचें आयुष्यही कमी होईल.

मनुष्य आहे तसाच राहील तर त्याला श्वासोच्छ्वास करावयास शिक-विण्याची ह्वणजे प्राणायामाची मुळींच गरज लागणार नाहीं. खालच्या प्रतीचे प्राणी आणि लहान लहान मुळे यथायोग्य श्वासोच्छ्वास करीत असतात; ह्वणजे नैसर्गिकरीत्या जसा श्वासोच्छ्वास करावयास पाहिजे, तसाच तीं करतात; पण अलीकडच्या सुधारकांनी इतर बाबतींत जसा खेळ-खंडोबा करून सोडला आहे, तसाच ह्या श्वासोच्छ्वासाचाही पण केला आहे. त्यांनी चालण्याच्या, बसण्याच्या व उभ्या राहण्याच्या पहिल्या नैसर्गिक पद्धति व संवयी सोडून देऊन भलभलत्याच उसनवार पद्धति लावून वेतल्या आहेत; त्यामुळे त्यांना जन्मादारभ्य असलेला शुद्ध श्वासोच्छ्वासमुद्धां धड करतां येत नाहीं. आजकाल श्वासोच्छ्वास जर कोणी वरोबर करीत असतील तर ते शुद्ध रानटी लोक करतात; कारण त्यांनी अद्याप सुधारकांचे चोचले उचलले नाहीत !

सुधारलेल्या लोकांत यथायोग्य श्वासोच्छ्वास करण्याची संख्या फारच थोडी निवेल आणि त्याचा परिणाम काय तर छाती आवळलेली, खांदे जुळलेले आणि दम्यासारखे भयंकर रोग आणि त्यांतच कफक्षयासारखा राक्षशी अवतार ह्यांचा सुव्हसुळाट ! मोठमोठ्या ग्रंथकारांनी ह्यटलेले आहे कीं, शुद्ध प्राणायाम करणारांची एक पेढी, प्राणायाम करणारांची पृक जातच उत्पन्न करू शकते आणि त्या जातींत रोगराई व दुखणींबाणीं इतकीं तुरळक आढळतात कीं, तें पाढून मोठें आश्रव्य वाटतें. जुन्या दृष्टीने पहा कीं, नव्या दृष्टीने पहा. कोणत्याही कां दृष्टीने पहाना; यथोक्त प्राणायाम आणि आरोग्य ह्यांचा जो निकट संबंध आहे तो तत्काळ दृष्टीस पडतो आणि खुलासेवार सांगताही पण येतो.

शारीरिक आरोग्य हें पुष्कळ अंशीं शुद्ध रीतीने श्वासोच्छ्वास सोड-ण्यावर अवलंबून आहे असें अर्वाचनि शास्त्रवेत्त्यांचे ह्वणणे आहे. जुने-

मतवादी एवद्वेच कबूल करून राहात नाहीत, तर त्यांचे ह्यणजे अर्वाचीन विद्वानांचे ह्यणें तर बरोबर आहेच; पण त्याच्याहीपेक्षां त्याचा फायदा विशेष आहे, तो हा कीं, शुद्ध प्राणायामाच्या योगानें मनुष्याची मानसिक शक्ति, समाधान, आत्मविश्वास, निर्मल दृष्टि, नीति, इतकेच नव्हे, तर प्राणायामशास्त्राच्या अभ्यासानें अध्यात्माचीसुद्धां वृद्धि होते. जुन्या पद्धतीचीं जितकीं ह्यानून विद्यालयें आहेत, तितकीं ह्याच शास्त्राच्या पायावर उभारलेलीं आहेत. प्राचीन तत्त्वज्ञानाच्या जितक्या शाळा आहेत, तितक्यांना ह्याच शास्त्राचा पाया आहे. हेच ज्ञान जेव्हां पाश्चिमात्य लोक ग्रहण करून त्याचा प्रत्यक्ष उपयोग करतील, तर तेच त्यांचे दैवत होऊन वसेल; तेव्हां त्यांच्यामध्येही नाना प्रकारचे चमत्कार झालेले दृष्टीस पडतील. पौर्वत्यांचे ज्ञान आणि पाश्चिमात्यांचा उपयोग ह्यांचा जर लग्नसंबंध जुळला तर त्याच्यापासून जें अपत्य निर्माण होईल तेही दिव्यच निपजेल.

ह्या पुस्तकांत आही योग्याचा प्राणायाम कसा असतो ते सांगणार आहों. त्यांत पाश्चिमात्य शारीरशास्त्र व आरोग्यशास्त्र एवढ्यांचाच अंतर्भव होतो असें नाहीं, तर त्या विषयाच्या संबंधाने येणाऱ्या इतर बाजूंचाही पण अंतर्भव होतो. त्यामध्यें पाश्चिमात्य शास्त्रवेत्तेज्याला 'दीर्घश्वासोच्छ्वास' इत्यादि नावे देतात, त्याच्याच अनुरोधाने प्राप्त होणारेच शरीरसामर्थ्य दाखविलें जाणार नाहीं, तर त्या विषयांतील अज्ञात असणाऱ्या किरकोळ बाबीसुद्धां आही दाखवून देणार आहों.

योगी हा अभ्यासाच्या योगानें आपल्या शरीरांतील प्राणावरही सत्ता चालवू शकतो. तो आपल्या प्राणाचा जोराचा प्रवाह शरीरांतील कोणत्याही अवयवावर किंवा त्याच्या भागावर पाठवितो आणि तेणेकरून त्या भागाला मजबूती आणतो व निरोगी करतो. पाश्चिमात्य शास्त्रवेत्तेबंधु जितकें जाणतात तितकेच तोही जाणतो कीं, शुद्ध प्राणायामाच्या योगानें शरीरावर फार हितावह परिणाम होतो; पण ह्याहीपेक्षां त्याला आणखी एक गोष्ट अधिक माहीत असते; ती ही कीं, हवेमध्ये औक्सिजन, हायड्रोजन व नैट्रोजन भरलेला आहे, इतकेच नव्हे, तर त्यांत त्यांच्याहूनही आणखी एक अधिक तत्त्व भरलेले आहे आणि त्याचा रक्ताला औक्सिजनपेक्षांही

अधिक उपयोग होतो. हें तच्च कोणते ? तर प्राण. ह्या प्राणाविषयीं त्याला अधिक माहिती असते. ती पाश्चिमात्य लोकांना मुळींच समजत नाहीं. ह्या जीवनकलेच्या मुख्य तत्त्वाचा धर्म काय, तें हस्तगत कसे करावें, ह्याचीही त्याला परिपूर्ण माहिती असते. त्याला हेंही माहित असते की, कोणीही नियंत्रित प्राणायामाचा अभ्यास करून निसर्गशास्त्राच्या नियमांशी आपल्या कृति अगदीं जुळत्या आणं शकेल आणि क्षीण झालेल्या शक्तीही त्याला पुनः प्राप्त करून वेतां येतील. त्याला हेंही माहित असते की, प्राणायामाच्या अभ्यासानें आपले व दुसऱ्याचे रोगच दूर करतां येतात असे नाहीं, तर त्याच्या भलभलत्या संवयी, इच्छा, र्भाति, थकवा हीही सर्व नाहींशीं करतां येतात.

श्वासोच्छ्वासाच्या प्रश्नाचा विचार करतांना ज्याच्या योगानें श्वासोच्छ्वास चालतो, त्या यांत्रिक योजनेपासून आहीं आरंभ केला होता. जिच्यापासून श्वासोच्छ्वास बाहेर पडतो ती यंत्र सामुद्रीः—(१) 'फुफुसांची हालचाल. (२) फुफुसाचा भाग ज्यामध्ये राहतो तो त्या छातीच्या पोकळ भागाचा तळ आणि त्याच्या बाजू. छाती हा एक पोट आणि मान ह्यांच्यामध्ये असणारा धडाचा भाग आहे. ह्याच्या पोकळीमध्ये [हिला छातीची पोकळी असेंच ह्याणतात.] मुख्यत्वेकरून फुफुसें आणि हृदय हीच असतात. ही छाती पाठीच्या कण्याला जोडलेली असते. फासळ्यांचे तिच्यावर आच्छादन असून तेथेच छातीचे हाड असते आणि खालच्या बाजूला 'डायाफेम' नांवाचा पडवा असतो. ह्या सर्वांना मिळून साधारण-पणे छाती किंवा वक्षस्थळ असें ह्याणतात. एखादी पेटी बंद करून ठेवावी, त्याप्रमाणे हीही बंद केलेली पेटीच आहे. ह्या पेटीचे बारीक टोंक वरच्या बाजूस वळलेले आहे आणि त्या पेटीच्या पाठीला पाठीच्या कण्याचा आकार दिलेला आहे. पुढच्या बाजूला छातीचे हाड आणि बाजूला फासळ्या असा ह्या पेटीचा आकार आहे.

फासळ्यांची संख्या प्रत्येक बाजूस बारा ह्याप्रमाणे एकंदर चोवीस आहे आणि त्यांची एक एक बाजू पाठीच्या कण्यास जोडलेली आहे. फासळ्यांच्या, वरच्या बाजूच्या ज्या सात जोड्या असतात त्यांना असल

फासळ्या असे ह्याणतात. ह्या थेट छातीच्या हाडाला जाऊन मिळालेल्या असतात आणि खालच्या फासळ्यांच्या पांच जोड्या असतात त्यांना 'उपफासळ्या' किंवा 'लोंबर्त या फासळ्या' असें ह्याणतात; कारण त्या तितक्या कोणाशी संलग्न झालेल्या नसतात. त्यांपैकीं सर्वांत वरच्या, त्या इतर फासळ्यांच्या टोंकांना जोडलेल्या असतात; पण बाकीचं पांना कशाचाच आधार नसतो. त्यांचीं टोंकें पुढच्या बाजूला मोकळींच असतात.

१०४ श्वासोच्छ्वास करतांना ह्या छातीच्या फासळ्या, दोन विशेष प्रकारचे स्नायूंचे थर असतात, त्यांच्या योगानें हालत असतात. ह्यांना 'अंतर्वचा' असे ह्याणतात. 'डायाफेम' ह्याणून ज्या पडद्याचा उल्लेख केला, तोही एक स्नायूंचाच थर असून त्याच्या योगानें छातीची पोकळी व पोटाची पोकळी हे दोन्ही भाग अगदीं वेगवेगळे केलेले असतात.

१०५ श्वास आंत घेतांना स्नायू हे कुप्फुसें फुगवितात; अशीं कीं, त्यांत रिकामी जागा होऊन तींत शारीरशास्त्राच्या सुप्रसिद्ध नियमानुसार हवा भरते. श्वासोच्छ्वासाच्या क्रियेमध्ये प्रत्येक गौष्ठ स्नायूंच्या हालचालीवर अवलंबून असते. तिलाच आहीं आमच्या सोयीसाठीं 'श्वासस्नायू' असे नांव देतों. ह्या स्नायूंची मदत असल्याशिवाय कुप्फुसाला फुगतां येणेच शक्य नाहीं. ह्याणून प्राणायामशास्त्र ह्याच स्नायूंना यथायोग्य चालूं ठेव-एग्यावर व त्यांच्यावर हुक्मत चालविण्यावरच विशेषेकरून अवलंबून आहे. हे स्नायू जर नीट आपल्या इच्छेप्रमाणे वागूं लागले, तर कुप्फुसांची हवीतशी हालचाल करून प्राणायामाचें हवें तें कार्य करून घेतां येईल आणि त्यामुळे आपणांस जीवनतत्त्व पुरविणारीं द्रव्ये हवेतून पाहिजे तितकीं खुशाल शरीरास काढून घेतां येतील.

योगी लोक प्राणायामाचे साधारणपणे चार वर्ग करतात. ते असे:—

(१) उच्च प्राणायाम. (२) मध्यम प्राणायाम.

(३) कनिष्ठ प्राणायाम. (४) योग्याचा परिपूर्ण प्राणायाम.

आहीं प्रथमतः पहिल्या तीन प्राणायामांच्या तीन पद्धतींची माहिती सांगतों. चवथ्या प्रकारच्या माहितीचा विचार थोडासा अधिक विस्ताराने

करावयाचा आहे; कारण योग्यांचे परिपूर्ण प्राणायामशास्त्र त्याच पायावर विशेषेकरून उभारलेले आहे.

१ उच्च प्राणायाम

हा प्राणायाम किंवा श्वासोच्छ्वास घेण्याची तळ्हा पाश्चिमात्य देशांत सुद्धां ‘वक्षास्थिप्राणायाम’ किंवा ‘स्कंधास्थिप्राणायाम’ ह्या नांवांनी प्रसिद्ध आहे. ह्या पद्धतीने जो कोणी श्वासोच्छ्वास करावयास लागेल, त्याच्या ढातीच्या फासळ्या उंच होतात आणि वक्षास्थि व स्कंधास्थि वर येतात आणि त्याच वेळीं पेठ आंत ओढलें जाऊन त्याच्या आंतील भाग डायाफ्रेमच्या पडव्यावर येतो आणि तो आळीपाळीने खालवर होतो.

द्याती आणि फुफ्फुस ह्यांचा वरचा भाग अतिशय लहान असतो; तरी-सुद्धां तो हालत असतो आणि त्यामुळेंही फुफ्फुसांमध्ये थोडीशी हवा अधिक भरते आणि डायाफ्रेमच्या पडव्याचीही त्यांत आणखी मदत होते; कारण तोहि उचलतो. अशा रीतीने त्या बाजूला दुसरें कांहींच उचलत नाहीं. या रीतीने द्याती वाढविण्याचा अभ्यास करताना विद्याशर्यांची खात्री होईल कीं, आपण ‘डोंगर पोखरला आणि उंदीर काढला’ ह्याणजे ह्यांत यातायात पडते फार आणि त्या मानाने कायदा असा कांहींच होत नाहीं.

उच्चप्रतीचा प्राणायाम ह्याणजे बहुतेक खष्टांत खष्ट असेच सर्व लोक समजतात. ह्याचे कारण तो साध्य करावयाला श्रम करावे लागतात, ते मनस्वी लागतात आणि कायदा होतो तो त्या मानाने कारच कमी होतो. ह्यामध्ये कष्ट कार आणि इष्ट थोडे. पाश्चिमात्य देशांतील लोकांमध्ये तर ही गोष्ट सर्वत्र आढळते कीं, पुण्याळ बायकासुद्धां ह्याचा अभ्यास करतात. गवई, धर्माध्यक्ष, वर्काल लोक आणि इतर लोकसुद्धां, ज्यांना खरोखर चांगले समजते, तेसुद्धां हा प्राणायाम अगदीं अडाण्यासारखा करतात.

अशा ह्या हेंगाडचा रानटी प्राणायामाच्या पद्धतीमुळे श्वासोच्छ्वासांच्या इंद्रियांमध्ये आणि वायुस्तंभक इंद्रियांमध्ये तत्काळ रोगोत्पत्ति मात्र होते. ह्या असल्या पद्धतीने सुंदर व धडधाकट अवयवांचे मातेरे उडून जाते आणि जिकडे तिकडे कर्कश आवाजांची आरडाओरड मात्र ऐकू येते. ह्याच

पद्धतीनें जे श्वासोच्छ्वास करणारे आहेत, त्यांची दशा काय होते हें पुढे दिलेल्या 'मुखश्वास' ह्या नांवाच्या प्रकरणांत सांगू.

ह्या प्राणायामपद्धतीच्या संबंधाने आहीं जें काय सांगितलें, त्याबद्दल कोणाला कांहीं संशय वाटत असल्यास त्यानें आपल्या फुफ्फुसांतील हवा उच्छ्वासानें सारी बाहेर सोडावी आणि हात दोहों बाजूस धरून ताठ उमें राहवें; खांदे आणि छातीचें हाड उंच करून श्वास आंत ओढावा, ह्याणजे नेहमीपेक्षां ह्या श्वासावरोवर कितीतरी हवा अधिक आली, हें प्रत्यक्ष मनाला भासूं लागेल. नंतर पुनः चांगला भरपूर श्वास आंत घ्यावा आणि छातीचें हाड व खांदे खालीं करून उच्छ्वास सोडावा; ह्याणजे त्याच्या अंगीं एक प्रकारची विलक्षण शक्ति प्राप्त होईल. ती ही कीं, त्याची स्मरणशक्ति वाढेल. लिहिलेले किंवा छापलेलेसुद्धां नाहीं, इतके बोलणे त्याच्या ध्यानांत राहील.

२ मध्यम प्राणायाम

ही पद्धत पाश्चिमात्य देशांमध्ये 'फासळी प्राणायाम' या नांवाने प्रसिद्ध आहे. ही पद्धत उच्च प्राणायामाइतकी जरी वाईट नाहीं, तरी 'कनिष्ठ प्राणायाम' व 'योग्यांचा परिपूर्ण प्राणायाम' ह्याहून फार भिन्न आहे. ह्या मध्यम प्राणायामामध्ये डायाफ्रेमचा पडदा वर उचलतो आणि पोट खालीं दबवलें जातें. फासळ्या थोड्याशा उचलतात व छातीही थोडीशी पसरते. ज्या लोकांनी मुद्दाम होऊन ह्या प्राणायामाचा अभ्यास ह्याणन केलेला नाहीं, अशा सामान्य मनुष्यांनासुद्धां हें करतां येते. त्याच्या दोन पद्धति सर्वत्र प्रसिद्ध आहेत. त्या आपल्या पुढे ओघानुसार दाखवून देऊ व त्यांतील विशेष मुद्देही थोडक्यांत सांगू.

३ कनिष्ठ प्राणायाम

प्राणायामाचे जे दोन प्रकार पूर्वी सांगितले, त्यांच्यापेक्षां हा तिसरा प्रकार पुष्कळच चांगला आहे आणि अर्वाचीन कालांतील पुष्कळ पाश्चिमात्य लेखकांनी 'त्याचे गुणही पण घेतले आहेत आणि त्याला 'उदर प्राणायाम,' 'दीर्घ प्राणायाम,' 'अंतस्थ प्राणायाम' इत्यादि नांवें दिलीं आहेत. हा विषय चर्चेस निधाल्यामुळे लोकांचे लक्ष तिकडे वेधून राहिलें

आहे; किंत्येक त्याच्या अभ्यासास लागल्यामुळे त्यांचें हितही होत आहे; पण किंत्येकांना ती साधते, किंत्येकांना ती साधत नाहीं. ह्यामुळे किंत्येकांना सुखावह होते, तर किंत्येकांना ती त्रासदायक होते. कनिष्ठ प्राणायामाच्या नांवाखालीं प्राणायामाचे शेंकडो प्रकार निवालेले आहेत आणि ही नवी (?) पद्धत शिकण्यासाठी जिज्ञासू लोक पैसाही पाण्यासारखा ओततात ! तरी सुद्धां आहीं पूर्वी सांगितल्याप्रमाणे अखेर त्यांचें हितच होतें; कारण जे जे कोणी पाण्यासारखा पैसा खर्ची घालून नवी प्राणायामाची पद्धत ह्याणून शिकतात, ती तरी जुन्या पद्धतीचेच एक रूपांतर असल्यानें तेवढ्यानेसुद्धां त्यांच्या पैशाची किंमत ही भरून येतेच हांत शंका नाहीं; कारण कोणतीही प्राणायामाची पद्धत असू द्या, त्यांत उच्च प्रतीच्या आणि कनिष्ठ प्रतीच्या प्राणायामाचा कांहींना कांहीं तरी भाग हा असावयाचाच. तेवढा जरी पदरांत पडला तरी त्याची किंमत भरून निवालीच.

पाश्चिमात्य देशांतील पुण्यकळ लेखक जरी उच्चमोत्तम प्राणायामासंबंधानें बोलतात व लिहितात तरी, योग्याची खात्री आहे कीं, तो एक त्या प्राणायाम-पद्धतीचा प्रकार आहे, अंश आहे. हीच पद्धति प्राचीनकालीं पूर्णपणे प्रचारांत होती व तिलाच “परिपूर्ण प्राणायाम” असें ह्याणत; तथापि हेही कबूल केले पाहिजे कीं, ह्या ‘परिपूर्ण प्राणायाम’ पद्धतीचा यथायोग्य अभ्यास घडेपर्यंत कनिष्ठ प्राणायामाच्या तत्त्वांची ओळख असणे अत्यंत अवश्य आहे.

आतां पुनः डायाफ्रेमीसंबंधानें थोडासा विचार करू शा. तो कसा काय करावयाचा ? आपल्याला हें दिसून आलेंच आहे कीं, डायाफ्रेम हा एक स्नायूचा पडदा असून त्याच्या योगानें पोट व छाती याचे दोन निरनिराळे विभाग होतात आणि त्याच्या आंतील अवयवही निरनिराळे होतात. हा पडदा हालत चालत नसला, तर तो पोटावर टोपीसारखा अर्धवर्तुलाकृति असलेला दिसतो. ह्यांजे पृथ्वीवरून पाहाणाराला ज्याप्रमाणे आकाशकटाह दिसतो, त्याप्रमाणेच डायाफ्रेमचा पडदाहीं पोटावर असाच घुमटाच्या आकाराचा दिसतो. ह्यामुळे छातीकडील बाजूला ज्या डायाफ्रेमच्या पडद्याच्या कडा

असतात, त्या कांहींशा खालीं होऊन त्याला झांकतात आणि त्या एखाद्या टेकडीसारख्या किंवा टणु आल्यासारख्या दिसतात. डायाफ्रेमचा पडदा हालु लागला ह्याजे ही त्याची टणुसारखी दिसत असलेली बाजू खाली दवते आणि डायाफ्रेमच्या पडव्याचा पोटावर दाब बसतो आणि पोटाचा भाग वर येतो.

कनिष्ठ प्राणायामामध्यें पूर्वी सांगितलेल्या प्राणायामाच्या पद्धतीपेक्षां फुफ्फुसें अधिक खेळतीं राहतात आणि त्यामुळे त्यांत हवा भरते तीही अधिक भरते. ही गोष्ट पाश्चिमात्य लेखकांपैकीं पुष्कळांना कठत नाहीं आणि कनिष्ठ प्राणायामपद्धतीलाच [त्यांनी तिलाच उदरप्राणायाम असें नांव दिले आहे] उच्च प्रतीची व सर्वात श्रेष्ठ शास्त्रपद्धति असें ह्याणतात; परंतु सर्वात प्राणायामाची उत्कृष्ट पद्धति कोणती तें पौरस्य योग्यांसच कठतें व पाश्चिमात्य लोकांपैकींही कित्येकांस आतां ती माहीत झाली आहे. योग्याच्या परिपूर्ण प्राणायामपद्धतीपेक्षां इतर प्राणायामांच्या पद्धतीत अधिक त्रास पडतो, ह्याचें कारण इतर पद्धतीमध्यें फुफ्फुसें हवेनें भरावीं तशीं भरतच नाहीत. कनिष्ठ प्राणायामपद्धतीतसुद्धां फुफ्फुसांच्या पोकळीचा एक विविक्षित अंशच काय तो परिपूर्ण भरतो हीच काय ती विशेष गोष्ट आहे. उच्च प्राणायामामध्येंसुद्धां फुफ्फुसांचा वरचाच भाग हवेनें भरतो. मध्यम प्राणायामामध्यें तरी फुफ्फुसांचा मधला भाग व थेंडासा वरचा भाग एवढाच काय तो हवेनें भरतो. कनिष्ठ प्रतीच्या प्राणायामामध्यें फुफ्फुसांचा फक्त खालचा भाग आणि मधला भाग एवढाच काय तो भरतो. जे जे भाग हवेनें परिपूर्ण भरतात, ती ती प्राणायामाची पद्धत त्या त्या भागांना उपयोगी आहे, हें तर उघडच आहे. पद्धत कोणतीही असो, जी फुफ्फुसांची सारी पोकळी हवेनें भरील, तीच पद्धत मनुष्याला अत्यंत मोल्यवान होय; कारण तिच्याच योगानें हवेतील ऑक्सिजन अधिक प्रमाणानें शोषण केला जातो आणि प्राणाचा सांगाही पुष्कळ अधिक होतो. प्राणायामशास्त्रामध्यें परिपूर्ण प्राणायाम हीच काय ती सर्वात श्रेष्ठ पद्धति असल्याचें योग्यास माहीत असते.

योग्यांचा परिपूर्ण प्राणायाम

योग्यांच्या परिपूर्ण प्राणायामामध्यें उच्च प्राणायामांतील, मध्यम प्राणा-

ह्या प्राणायामपद्धतींतील अन्यंत महत्त्वाचा गुण हा कीं, श्वासोच्चवास
करणारे स्नायु मोकळेपणानें वावरत असतात आणि इतर प्राणायामपद्धतींत
त्यांचा कांहीं विवक्षित भाग मात्र काम करीत असतो. परिपूर्ण प्राणायामा-
मध्ये इतर स्नायूबरोबर फासळ्यावर अंमल खालविणारे स्नायूही झपाळ्यानें
कार्य करीत असतात. त्यामुळे ज्या जागेत फुफ्फुसें राहतात, ती जागाही
विस्तृत होते आणि अवयवांना लागेल तेव्हां मदतही करते. ह्या प्रयोगामध्ये
अंतःशक्तीला ह्या कार्यामध्ये जेवढी जेवढी क्षणून स्वतंत्रता हवी असते,
तिची ती पूर्तता करून घेते. कांहीं स्नायु खालच्या फासळ्या एका
कक्षेत घड धरून राहतात; तर दुसरे कांहीं स्नायु त्यांना बाहेरच्या
बाजूस वांकवितात.

तसेच ह्या पद्धतीमध्ये डायाफ्रेमच्या पड्यावर आपला परिपूर्ण अंमल
चालत असल्यामुळे तो आपले कार्य अगदीं मनःपूर्वक करतो आणि त्यामुळे
त्या कार्याचे प्रमाणही वाढते.

फासळ्यांच्या हालचालीमध्ये पूर्वी सांगितल्याप्रमाणे खालच्या फासळ्या
डायाफ्रेमीच्या अनुरोधानें हालत असतात व ती त्यांना थोड्योडी खालच्या
बाजूस ओढीत असते. दुसरे स्नायु असतात ते त्यांना मूळ ठिकाणावर
ठेवीत असतात आणि अंतस्थ स्नायु असतात, ते त्यांना बाहेर ढकलीत
असतात आणि ह्या मिश्र कृतीमुळे छातीच्या मधील पोकळी अन्यंत विस्तृत
होते. आणखी ह्याच स्नायूच्या कृतीला दुसरीही एक भर पडत असते;
ती ही कीं, वरच्या अंगच्या फासळ्यासुद्धां आंतील स्नायूवर उचलतात व

जोरानें बाहेरच्या बाजूस दावतात, त्यासुळें छातीच्या वरच्या बाजूची पोकळीही बेसुमार वाढते.

हा ज्या प्राणायामाच्या चार पद्धति दिल्या आहेत, त्यांचा आपण जर लक्षपूर्वक अभ्यास कराल, तर आपल्याला तत्काल दिसून येईल कीं, ह्या परिपूर्ण प्राणायामाच्या पद्धतींत इतर तिन्हीही पद्धतींतील सर्व किया व सर्व फायदे एकत्र रीतीने प्राप्त होतातच; पण त्यांशिवाय इतर फायदे ह्याणजे इतर स्नायुंच्या मिश्रक्रियेमुळें छाती भरदार होणें, तिची पोकळी विस्तृत होणें, डायाफेमची किया सुरळीत चालणे इत्यादि अनेक लाभ होतात.

योग्यांचा परिपूर्ण प्राणायाम हा योगशास्त्रांतील प्राणायामाचा मूळ आधार आहे. ह्याकरितां जिज्ञासूनीं त्याचाच परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे; ह्याणजे तो ह्याच पुस्तकांत जे प्राणायामाचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत त्यांचा अभ्यास करून त्यांतील फायदा मिळण्याची आशा करण्यापूर्वीच प्राणायामशास्त्राचा श्रेष्ठ गुरुच होऊन राहील. मात्र त्यानें अर्धमुर्धी अभ्यास करून सोडतां उपयोगी नाहीं, तर आपला श्वासोच्छ्वास बरोबर ताळ्यावर येईपर्यंत त्याचा पिंच्छा पुरविला पाहिजे. ह्याला अभ्यास केला पाहिजे, दम धरला पाहिजे आणि अंगांत धैर्य पाहिजे. ह्या गोष्टींशिवाय त्यांत कधींच सिद्धि येणे नाहीं. प्राणायामशास्त्राची सिद्धि तात्कालिक होण्यासारखा मार्ग असा कांहींच नाहीं. त्याला जिज्ञासूने अभ्यासच केला पाहिजे, तरच सिद्धि प्राप्त होईल. ह्या प्राणायामाचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर जें फल प्राप्त होतें तें फार मोठें असतें आणि ज्याला तो साध्य झाला, तो मनुष्य फिरून आपण होऊन जुनी व अशुद्ध पद्धत कधींच स्वकारणार नाहीं. इतकेंच नव्हे, तर तो आपल्या मित्रमंडळीनांही सांगेल कीं, ‘मीं जितके कष सोसले तितक्यांचे यथायोग्य फळ मिळालें.’ आतां पुढील विषय न सांगतां व ह्या पुस्तकांत येणारा मनोरंजक भाग व नाना प्रकार ह्यांच्या ऐवजीं आपल्याला आतां ह्याच गोष्टी सांगतों. ह्याचें कारण ह्या योग्याच्या प्राणायामशास्त्राची आवश्यकता, महत्त्व हीं आपल्याला पूर्णपणे कठून चुकलीं आहेत; ह्यास्तव आपल्याला पुनः पुनः हेच सांगतों कीं, “चला; अगदीं दोरीसूत चला कीं, फळ हेच तुमच्या मागोमाग चालत्

येर्इल; पण हा पायाच डळमळीत कराल, तर वरची सारी इमारत आज हाणा किंवा उद्यां हाणा दासकून पडणारच ! ”

योग्याच्या परिपूर्ण प्राणायामाचा अभ्यास कसा वाढवावा हें सुद्धां कदाचित् हापेक्षांही सोप्या मार्गानें सांगतां येण्यासारखें आहे, नाहीं असें नाहीं. प्रत्यक्ष श्वासोच्छ्वास करून दाखवून मग त्याची माहिती सांगितली तरी चालण्यासारखें आहे व त्याच्या मागून तुमच्या जन्मापासून अपुन्या श्वासोच्छ्वासानें झालेले नुकसान भरून येण्याकरितां छाती विस्तृत होण्याचा, स्नायूंस दृढ बनण्याचा, फुफ्फुसें कार्यक्षम होण्याचा व्यायाम करावा हेही सांगितलें तरी चालेल; पण हेही येथे सांगणे आहांस इष्ट दिसतें कीं, परिपूर्ण प्राणायाम ही कांहीं जबरदस्तीची वस्तु नाहीं किंवा ती लोकविलक्षण आहे अशांतला भाग नाहीं; इतकेंच नव्हे, तर तो उलट एक मूळप्रायावर—नैसर्गिक वागणुकीवर येण्याचा मार्ग आहे. सशक्त रानटी तरुण मनुष्य आणि सुधारलेल्या लोकांचे सशक्त मूल आणून पहा; तर तीं दोघेही सारख्याच रीतीने श्वासोच्छ्वास करतांना आढळतील; पण सुधारलेल्या मनुष्याला कृत्रिम रहाणीची, कपड्यालच्यांची वैगेरे संवय लागते; त्यामुळे त्याची जन्मादारभ्य संवय सुटते आणि जन्मसिद्ध हक्क नष्ट होतो. आझीं आमच्या वाचकांस पुन्हां आठवण देतें कीं, परिपूर्ण प्राणायामामध्ये प्रत्येक श्वासावरोवर हवेनें सारें फुफ्फुस भरलेंच पाहिजे अशी कांहीं आवश्यकता नाहीं. परिपूर्ण प्राणायामाच्या पद्धतीला जेवढी हवा लागते, तेवढी हवा सरासरी कोणालाही श्वासावरोवर आंत घेऊन ती फुफ्फुसांच्या सर्व भागांवर आंतल्या बाजूने खेळवितां येते. मग ती हवा थोडी असो कीं फार असो; परंतु प्रत्येकाला प्रत्येक दिवशीं पुनः पुनः परिपूर्ण प्राणायामासाठीं हवा ओढून ध्यावी लागते. आपले शरीर चांगल्या स्थितींत व निरेगी रहावे असें वाटेल, तेव्हां जसजशीं संधि सांपडेल, तसेतसा हा प्राणायाम करावा व त्यासाठींच तो अभ्यास करणे जरूर आहे.

खालीं दिलेल्या साध्या व सोप्या व्यायामावरून सुद्धां परिपूर्ण प्राणायाम क्षणजे काय ह्याची कृत्यना आपल्या मनांत उतरेल,

(१) ताठ बसा किंवा उभे रहा. नाकानेचं श्वासोच्छ्वास करा. सारखा श्वास आंत ओढून घ्या. प्रथम फुफकुसांच्या खालचा भाग भरा. डायाफ्रेमचा पडदा हालूं लागला, ह्यणजे तो पुरे करा, ह्यणजे तो हळूहळू खालीं जाऊन उदररथ अवयवांना दाबून धरील आणि पोटाच्या भोंवतालची चामडी पुढे रेटील. नंतर खालच्या फासव्या, छातीचे हाड आणि छाती फुगवून फुफकुसांचा मध्यभाग हवेने भरावा. त्यानंतर छातीचा वरचा भाग पुढे रेटून, वरच्या बाजूच्या फासव्यांच्या सहा सात जोड्यांसुद्धां छाती उंच करून फुफकुसांचा मोठा भाग हवेने भरावा. ह्या शेवटच्या कृतीमध्ये पोटाच्या खालचा भाग थोडासा आंत ओढला. जाऊन तो फुफकुसांना टेका देतो व फुफकुसांचा अगदीं वरचा भाग भरून काढण्यालाही मदत करतो.

वाचकांना सकृदर्शनींच असें आढळून येईल कीं, ह्या श्वासोच्छ्वासामध्यें तीन प्रकारच्या भिन्न भिन्न हालचाली होतात; परंतु ही कल्पना कांहीं खरी नाही. श्वास ओढणे सारखे चालूं राहते आणि खालच्या डायाफ्रेमच्या पडव्यापासून तों कंठास्थीच्या प्रदेशांतील छातीच्या अन्युच्च भागापर्यंत असलेली छातीची सारी पोकळी सर्वांची सारखी हालचाल झाल्यामुळे विस्तृत होते. आंत श्वास ओढतांना हिसडे देऊ नका. एकसारखी श्वासाची क्रिया बिनधोक चालेल असें करा. अभ्यासास लागले ह्यणजे आपोआपच श्वास घेतांना त्याचे तीन प्रकार होऊन तिन्ही हालचाली होऊं लागतात आणि त्यामुळे श्वासोच्छ्वासही बिनहरकत एकसारखा सुरुं होतो. तुझी थोडासा अभ्यास करा कीं, एक दोन सेकंदांतच तुझांला उत्तम श्वास घेतां येऊ लागेल.

(२) हा श्वास थोडेसे सेकंद (क्षणभर) थांबवून ठेवा.

(३) नंतर अगदीं हळूहळू सोडा. छाती अगदीं हालूं देऊ नका आणि फुफकुसांतून हवा जसजशी बाहेर पडेल त्याप्रमाणे पोट थोडयोडे ओढून व थोडेंसे उंच करीत जा. हवा सारी बाहेर पडली, ह्यणजे पोट व छाती सैल सोडा. थोडीशी संवय झाली, ह्यणजे हाही व्यायाम अंगवळणीं पडेल आणि ह्या कृतीची प्रवृत्ति एकदां सुरुं झाली कीं, मग आपोआपच सारे होऊं लागेल.

ह्या प्राणायामाच्या पद्धतीने ही गेष समजून येईल कीं, श्वासोच्छ्वासाची जेवढीं जेवढीं ह्याने इंद्रियें आहेत तीं तीं सारीं कार्ये करीत असतात आणि अतिशय दूर दूर असलेल्या वातपेशीसुद्धां फुफ्फुसांच्या दरोबरत भागांना व्यायाम घडतो. छातीची पोकळी तर सान्या बाजूनीं विस्तृत होते. शिवाय आपल्याला हेही कळून येईल कीं, परिपूर्ण प्राणायाम हा खरोखर कनिष्ठ, मध्यम व उच्च प्राणायामांचेच एक मिश्रण आहे. त्याच्या योगाने प्रत्येकाला त्यामध्यें हवे तितके लौकर प्राविष्ट्य मिळवितां येते आणि तेंसुद्धां अशा रीतीने कीं, सारखा परिपूर्ण आणि सर्वांगपरिपूर्ण अशा प्राणायामाचें.

हाच प्राणायाम आपण एखादा मोठा आरसा पुढे ठेवून कराल, तर तुळांला पुष्कळ प्रकारे सोपे जाईल. आपण आपल्या पोटावर हलकेच हात ठेवावेत, ह्यांजे त्याची हालचाल कसकशी होते हेही आपल्याला कळून येईल. श्वास आंत घेतांना अखेरीस थोडेसे खांदे वर उचललेले वरे. तसेच कंठास्थीही थोडासा उचलून उजव्या हाताच्या फुफ्फुसाच्या वरच्या लहान भागांत मोकळेपणे हवा जाऊ यावी; कारण ह्या ठिकाणीं कधीं कधीं सुक्ष्म जीव पोसले जातात.

अभ्यासास लागावयाच्या पूर्वी परिपूर्ण प्राणायामाच्या योगाने आपल्याला थोडाबहुत त्रास सोसावा लागेल; पण थोडा अभ्यास झाला कीं, आपण त्यांत प्रवीण ब्हाल आणि एकदां तुळांला त्याचा अभ्यास घडला कीं, फिरून तुळी आपण होऊन पहिल्या जुन्या पद्धतीचा कधींही स्वीकार करणार नाहीं.

प्रकरण पंधरावें.

शुद्ध प्राणायामाचें फल.

परिपूर्ण प्राणायामाच्या अभ्यासाने जो लाभ होतो तो साद्यंत सांगतां येणे कठीणच आहे. आणखी ज्या जिज्ञासू लोकांना ह्या पुस्तकाचा पुढचा भाग लक्षपूर्वक वाचावयाचा असेल त्यांना तर तें सांगण्याची ताढश आवश्यकताही नाहीं.

परिपूर्ण प्राणायामाच्या अभ्यासानें कोणताही पुरुष अथवा स्त्री क्षय-रोगांतून मुक्त होईल. फुफ्फुसांपासून होणाऱ्या कोणत्याही व्यथा त्यांस होणार नाहीत आणि थंडीच्या कोणत्याही विकाराची बाधा होणार नाहीं. श्वासनलिकेसंबंधानें कोणत्याही प्रकाराची अशक्तता जाणवणार नाहीं. क्षय-रोग होतो तो बहुतकरून श्वासामध्ये जावा तितका ऑक्सिजन न गेल्यामुळे प्राणतच्य कमी होऊनच होत असतो. प्राणतच्य कमी पडलें कीं, शरीराचा भाग पोकळ होतो, निःसत्त्व होतो, ह्याणून त्यावर रोगजंतु हळा करतात. अपुऱ्या श्वासोच्छ्वासाच्या योगानें फुफ्फुसांचा पुष्कळ भाग उपयोगांत येत नाहीं. तो तसाच पडून राहतो आणि तो रोगजंतूना आमंत्रण देतो. ते येऊन तो भाग पोकळ करतात आणि रोगोन्पत्ति होते. फुफ्फुसांची त्वचा चांगली सुट्ट असली, तर ती रोगजंतूच्या उत्पत्तीला प्रतिवंध करते. ह्या-करतां फुफ्फुसांची त्वचा (आवरण) नेहमीं घडमुड ठेवली पाहिजे आणि ती ठेवण्याला फुफ्फुसांचे कार्य नेहमीं यथायोग्यच घडलें पाहिजे.

कोणताही क्षयरोगी पहा. त्याची छाती ही जुळलेलीच असावयाची ! ती अशी कां होते ? ह्याचें कारण एवढेंच कीं, हे लोक श्वासोच्छ्वास करतात तो यथायोग्य रीतीने करीत नाहीत. त्यामुळे त्यांची छाती वाढतही नाहीं आणि पसरतही नाहीं. जो कोणी परिपूर्ण प्राणायामाचा अभ्यास करील त्याची छाती उक्कट रीतीने भरदार व पुष्ट होईल. ज्यांची छाती जुळलेली असते, ते जर प्राणायामाचा अभ्यास करतील, तर त्यांची छातीही पूर्ववत् होईल. अशा प्रकारच्या लोकांना जर आपल्या आयुष्याचें कांहीं मोल वाढत असेल, तर त्यांनी आपल्या छातीची पोकळी विस्तृत केली पाहिजे. आपण उघड्या हवेवर पडलो हें बरें नाहीं असें तुक्षांस वाढेल; तेव्हां तुक्षीं थोडासा जोरानें परिपूर्ण प्राणायामाचा अभ्यास करा कीं, थंडी ह्याणून तुक्षाला जाणवणार नाहीं. अंगांत हुड्हुडी भरली, तर थोडा वेळ जोरानें श्वासोच्छ्वास करा कीं, तुमच्या साऱ्या शरीरांत ऊब येईल. पुष्कळ थंडीचे विकार परिपूर्ण प्राणायामानें बरे होतात आणि कांहीं एक दिवस लळंघन केल्यानें साफ नाहीसे होतात.

रक्ताचा वरेवाइटपणा नेहमीं त्याच्या ऑक्सिजनच्या संयोगावर अवलंबून असतो. त्यामुळे त्याला जितका ऑक्सिजन पोंचावयाचा तितका न पोंचला तर रक्ताचा पोषक गुण कमी होऊन त्यांत अपायकारक द्रव्ये मिश्रित होतात आणि शरिराला पौष्टिक पदार्थाची वाण पडते आणि रक्तामध्ये ती घाण तशीच राहिली, तर शरीरही हटकून विषारी होतें.

सारे शरीर व त्याच्या प्रत्येक भागांतील प्रत्येक अवयव ज्या अर्थी पौष्टिकतेसाठीं रक्तावरच अवलंबून असतो, त्या अर्थी अशुद्ध रक्ताचा परिणाम सान्या शरीरावर भयंकरच होत असला पाहिजे. त्याला अगदीं उघडा उपाय क्षणजे हा कीं, ' परिपूर्ण प्राणायामाचा ' अभ्यास हा होय.

यथायोग्य श्वासोच्छ्वास केला नाहीं, तर पक्काशयाला आणि इतर पोषक इंद्रियांना फार यातना भेगाव्या लागतात. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेच त्यांच्या पोषणाची हयगय होते असें नाहीं, तर अन्नाला रक्तांतून ऑक्सिजन शोषून घ्यावा लागतो तो तें पचन होण्यापूर्वी व रक्ताशीं एकरूप होण्यापूर्वी मिळावा लागतो. तो न मिळाल्यामुळे तो पाचक रस व रक्तस्वरूप किती अशुद्ध होत असेल ह्याची कल्पना करावी आणि ह्या सर्वांचे मूळ कारण काय? तर अडमुठा श्वासोच्छ्वास! रक्ताचें स्वरूपच जर बरोबर नाहीं, तर त्यानें पोसले जाणारे शरीरही दिवसेंदिवस क्षीणत्र होत जाणार. भूक लागावयाची नाहीं, शारीरिक थकवा वाढावयाचा व ताकद नष्ट ब्हाव्याची. ह्या सर्वांचे कारण बरोबर श्वासोच्छ्वास करतां न येणे हें होय.

श्वासोच्छ्वास नीट केला नाहीं, तर ज्ञानतंतूनासुद्धां विकृति जडते. त्याचप्रमाणे मेंदू, पाठीचा कणा, मजाचक्र आणि प्रत्येक ज्ञानतंतु हेही रक्ताच्या अभावामुळे पोषण होत नाहीत; तेव्हां त्यांच्यापासून नवें ज्ञान उत्पन्न होणार कसें? ते नवें ज्ञान उत्पन्न करण्याला, सांठविण्याला किंवा इतर लोकांस देण्यालाही असमर्थ होतात. त्यांना फुफ्फुसांतून हवा तेवढा ऑक्सिजन घ्यावयास न निळाल्यामुळे ते फार अयोग्य रीतीनें पोसले जातात. हांत आणखी एक असें आहे कीं, श्वास करणे तो अयोग्य मार्गानें केल्यास ज्ञानतंतू वा प्रत्यक्ष प्रवाह किंवा जेयून त्या प्रवाहाचा उगम होतो तो झाराच शुष्क होतो; पण ही गोष्ट प्रस्तुत विषयाला थोडीशी सोडून

आहे. ह्याकरितां ती हा पुस्तकाच्या इतर प्रकरणांतच सार्गः कारण तूर्त आहाला सांगावयाचें तें एवढेंच कीं, ज्ञानतंतूच्या कार्यातही त्यांचा प्रवाह क्षीण झाल्यामुळे व्यत्यय येतो आणि त्यालाही अप्रत्यक्ष रीतीने अज्ञानजन्य श्वासोच्छ्वासकियेचा परिणाम भेगावा लागतो.

परिपूर्ण प्राणायामाच्या अभ्यासामध्यें श्वास घेतांना डायाफ्रेमच्या पड्याचा थोडासा संकोच व विकास होऊन त्याचा थोडासा तरी यकृतावर, पक्काशयावर व इतर अवयवांवरही दाब पडतो. तो यकृताच्या गतीशीं एक-रूप होऊन हा सान्या अवयवांचे मर्दन करतो, त्यांचे कार्य करण्यास उत्तेजन देतो व रोजच्या कामाला धैर्य देतो. प्रत्येक श्वास घेतांना त्यालाही अंतस्थ व्यायाम घडतो. तेणेकरून रक्ताच्या अमिसरणाला, पौष्टिक क्रियेला व पचनेंद्रियालाही मदत होते. उच्च प्राणायामामध्यें किंवा मध्यम प्राणायामामध्यें हें अंतस्थ मर्दन होत नसल्यामुळे त्यांना हा फायदा मिळत नाहीं.

पाश्चिमात्य देशांतील लोकांचे आतांशाच कोठे शरीरजोपासनेकडे लक्ष वेधले आहे, ही मोठी संतोषाची गोष्ट होय; पण त्यांच्या हा वावटळींत बाह्य स्नायूंचा व्यायाम केला ह्याणजे सारें ओटोपले असें मात्र नव्हें, ही गोष्ट विसरतां कामा नये. अंतरावयवांनाही अवश्य व्यायाम झाला पाहिजे. त्यांचा नैसर्गिक व्यायाम ह्याणजे प्राणायाम. डायाफ्रेम हें निसर्गाचे अंतरावयवांच्या व्यायामाचे मुख्य साधन आहे. त्याच्या हालचालीने पचनेंद्रियें आणि पोषकोंद्रियें ह्या महत्त्वाच्या इंद्रियांची हालचाल होते. प्रत्येक श्वासाबरोबर व उच्छ्वासाबरोबर तीं त्यांचे मर्दन करतात, त्यांना उत्तेजित करतात, त्यांत जोराने रक्त भरतात; आणि पुन्हां दाबून तें बाहेर काढतात आणि प्रत्येक अवयवावर ही किया चालूं ठेवतात. शरिराचा कोणताही भाग किंवा अवयव यथायोग्य व्यायाम न घडल्यामुळे यथायोग्य कार्य करीत नाहीं आणि अंतस्थ व्यायामाच्या अभावामुळे डायाफ्रेमची किया सुरु होऊन ती त्याला दुखन्या भागाकडे नेते. परिपूर्ण प्राणायाम डायाफ्रेमीसुद्धां सर्वांसाच गति देतो; त्यामुळे छातीच्या खालच्या व वरच्या भागालाही व्यायाम होतो. हा कृतीमध्यें खरो-खरच 'परिपूर्ण' खरा.

ही परिपूर्ण योगिक प्राणायामपद्धति पाञ्चिमात्यं शारीरशास्त्रापासून तें पौर्वात्यं तच्चज्ञान व तच्चशास्त्रापर्यंतं ज्याला ह्यणून आरोग्य मिळविण्याची व तें कायम राखण्याची इच्छा असेल, त्या प्रत्येक स्त्रीपुरुषाला व मुलाला केवळ प्राणदाती आहे. तिचा साधेपणा हाच, पाण्यासारखा पैसा ओतून आरोग्यासाठीं धावाधाव करीत बसण्यापेक्षां तिचा आधीं विचार करावयास सांगतों. आरोग्य हेच प्रत्येकाच्या दाराशीं आपण होऊन टोठावीत असतें; पण त्याला कोणी जबाबच देत नाहीं. मालक जो दगड फेंकून देतात, तोच दगड खरोखर ह्या आरोग्यमंदिराच्या पायाची कोणशिळा आहे !

प्रकरण सोऽत्त्वावेः

प्राणायामाचा अभ्यास

योगीलोकांमध्यें सर्वत्र प्रसिद्ध असलेले प्राणायामाचे तीन प्रकार आहीं खालीं देत आहों. पहिला योगीलोकांचा ‘पवित्रीकरण प्राणायाम’ ह्यणून प्रसिद्ध आहे. ह्या प्राणायामाच्या योगानें फुफ्फुसांमध्यें कोणताही विकार असला तरी योगीलोक दूर करतात. कोणताही प्राणायाम करोत, तो संपवितांना हा ‘पवित्रीकरण प्राणायाम’ करून ती किया पुरी करतात. ह्या पुस्तकांतही आही हाच प्राणायाम देणार आहों. तसेच ‘ज्ञानमय’ प्राणायामही आही ह्यांत देणार आहों. हा कितीएक वर्षापासून त्यांच्या प्रचारांत आहे; परंतु शरीरसामर्थ्यशास्त्रज्ञानीं त्यामध्यें आजपर्यंत कोणत्याही प्रकारची सुधारणा केलेली नाहीं. किंवेकांनीं गुरुपासून तो शिकून मात्र घेतला आहे. तसेच आही ह्यामध्यें ‘वाङ्मय प्राणायाम’ ही देणार आहों. ज्यांच्या मनाला उदासीनता प्राप्त होईल, ज्यांचा स्वरभंग होत असेल, अशालोकांना पौर्वात्य योगी, हा प्राणायाम सांगत असतात. आहांला वाटते, ह्या पुस्तकांत ह्या तीन प्राणायामपेक्षां जरी अधिक कांहीं नाहीं, त्या अर्थी पाञ्चिमात्यं विद्रानांना त्यांत कांहीं अर्थ वाटणार नाहीं, तरी पण ही प्राणायामांची देणगी तुक्कांस तुमच्या पौर्वात्यं बंधूकडून आलेली आहे असें समजून तरी तिचा आपण अभ्यास करा.

योगिक पवित्रीकरण प्राणायाम.

योगिलोकांचा हा एक मेठा आवडता प्राणायाम आहे. त्यांना जेव्हांना जेव्हांना फुफ्फुसें साफ करावींशीं वाटतील किंवा त्यांस जरा चालन वावेसे वाटेल, तेव्हां ते हा प्राणायाम करतात. हा प्राणायामावरोवर इतर प्राणायामांचासुद्धां ते ह्याच्यावरोवर अभ्यास करतात. तोही अभ्यास हा पुस्तकांत आही सांगणारच आहोत. हा पवित्रीकरण प्राणायामाच्या योगानें फुफ्फुसें साफ होऊन त्यांना चालन मिळते, वातपेशींना उत्तेजन मिळते आणि श्वासोच्छ्वासइंद्रियांना अखंड गति प्राप्त होते आणि त्या सर्वांस सुट्ट स्थितींत राहतां येते. शिवाय ह्याच्या योगानें सांया शरीरालाच नवी हुषारी येते तें वेगळेच. वक्ते, गवयी वैरे लोकांचा गळा दुखूळ लागला असतां त्यांनी हा प्राणायाम अवश्य करावा, ह्याणजे त्यांचें मन अगदीं प्रसन्न होईल.

(१) पूर्णपणे श्वास आंत ध्या.

(२) ती हवा थोडा वैल तशीच थांबवून धरा.

(३) ओंठ जरा जुळवून चिंचोळे करा, जणें काय तुही शीळच धालणार आहां. [परंतु गाल फुगवून नका.] नंतर थोडथोडी हवा त्या भोंकातून सोडा; पण चांगली जोरानें सोडा. नंतर एक क्षणमर थांबा, आंतील श्वासही कोंडून धरा. नंतर थोडीशी अधिक हवा बाहेर सोडा. ह्याप्रमाणे आंतील हवा सारी बाहेर पडेपर्यंत असेंच पुनः पुनः करा. ओंगाच्या भोंकातून श्वास बाहेर सोडावयाचा तो खूप जोरानें सोडावयाचा हें लक्षांत ठेवा.

फार थकवा आला असेल तर असा श्वासोच्छ्वास वारंवार करीत जावा, ह्याणजे मनुष्याला अगदीं ताजा दम येतो. जे ह्याचा अभ्यास करतील त्यांची त्यावदल खात्री होईलच. हा प्राणायामांतील कृति अगदीं सहज व आपोआप साध्य होईपर्यंत त्याचा अभ्यास करावा, ह्याणजे ह्याच पुस्तकांत जे कितीएक व्यायाम दिलेले आहेत त्यांचेंही साहजिक ज्ञान प्राप्त होईल.

योग्यांचा ज्ञानमय प्राणायाम.

हा प्राणायाम योग्यांच्या अगदीं नित्याभ्यासांतीलच आहे. ह्याच्यायोगानें ज्ञानतंतूना मनस्वी उत्तेजन येते आणि मनुष्याची ताकद वाढते. ज्ञानतंतुज्ञालाला उत्तेजित करणे, ज्ञानतंतूची शक्ति वाढविणे, त्यांचा उत्साह कायम्

राखणे आणि त्यांना प्राणाचा पुरवठा करणे हेच स्थाचे गुण आहेत. ज्ञान-
तंतूचे जे मोठमोठे कंद आहेत त्यांच्यावर उत्तेजक भार टाकणे, हाच त्याच्या
अंगाचा प्रधान गुण आहे. त्यामुळे ज्ञानतंतूचे सारे जाळे उत्तेजित होऊन
त्याला जोर येतो आणि तें सर्व शरीराच्या भागावर ज्ञानाचा प्रवाह
फार वेगाने सोडते.

- (१) ताठ उभे रहा.
- (२) पूर्णपणे श्वास आंत घ्या आणि तसाच कोऱ्डून धरा.
- (३) आपले हात दोन्हीं आपल्या समोर ताठ धरा; पण ते थोडेसे सैलच
असूयात. पुरेसा ज्ञानतंतूचा प्रवाह त्यांतून चालूया.
- (४) स्नायू हळूहळू अंकुचित करीत करोत, त्यांच्यामध्यें जोर ठेवून हळूहळू
ते हात मागे खांद्याकडे आणा. असे कीं, ते खांद्यापर्यंत येऊन पोंचतील
तेव्हां अशा घट्ट मुठी मिटा कीं, त्याबरोवर थोडासा धक्का वसलासा वाटेल.

(५) नंतर स्नायू ताठ धरून, ती मूठ हळूच बाहेर करा आणि
लागलीच जोराने मागे ओढून घ्या [इतकी कीं तिला चांगला तणावा
बसेल] ह्याप्रमाणे पुष्कळ वेळ करा.

(६) तोंडांतून जोराने उच्छ्वास बाहेर सोडा.

(७) पवित्रीकरण प्राणायामाचा अभ्यास करा.

ह्या प्राणायामाचा गुण आपल्या मुठी जोराने परत घेण्यावर आणि
स्नायूला तणावे देण्यावर फार अवलंबून आहे आणि फुफ्फुसें फुगविण्यावर
आहे हें तर सांगावयाला नकोच. हा प्राणायाम वारंवार केला पाहिजे.
आमची पाश्चिमात्य मंडळी हा प्राणायाम करतांना “ पट्टा ”च घालून
करतात! तसा “ कंबरपट्टा ” मात्र घालीत जाऊन नये.

योग्यांचा वाङ्मयप्राणायाम.

हा एक वाणी शुद्ध करण्याचा एक योगिक प्राणायाम आहे. ह्या
प्राणायामाच्या योगाने योग्याच्या स्वराला कांहीं अद्भुत माधुर्य येतें. त्याचा
आवाज खण्खणीत होतो, मुळु होतो, अगदीं स्पष्ट निघू लागतो
आणि त्याच्या अंगीं एखाद्या मृदंगाप्रमाणे घुमू लागतो. ह्या प्राणायामाचीही
ते विशेष रीतीने अभ्यास करीत असतात; त्यामुळे त्यांचा कंद मधुर, गोड,

हवा तसा, पाहिजे त्या रागरागिण्या काढतां येण्यासारखा, केवळ अलौकिक होऊन त्याच्या ताना अशा कांहीं मजेदार निघतात आणि त्यांमध्ये अनेक स्वरांचा असा कांहीं मिलाफ होतो कीं, तो ऐकून ऐकणाराचे मन प्रसन्नच ब्हावें. खालीं दिलेल्या पद्धतीचा थोडे द्रिवस अभ्यास केला, तर हे वर सांगितलेले गुण अनुभवास येतील व तोच अभ्यास झटून केल्यास ते योग्याच्या ह्या दिव्य वाणीच्या उपभोगास पात्र होतील. आतां हें तर उघडच आहे कीं, हा प्राणायाम प्रसंगोपात करावयाचा आहे; हा कांहीं प्रत्येक दिवशीं करावयाचा अभ्यास नव्हे.

- (१) फार हळूहळू पण एकसारखा नाकाने भरपूर श्वास आंत ओढून ध्या. जितका अधिक वेळ घेववेल तितका अधिक वेळ ध्या.
- (२) थोडा वेळ तसाच थांबवून धरा
- (३) आणि तोंड एकदम पसरून एकाच उच्छ्वासाबरोबर सारी हवा जोराने बाहेर सोडून द्या.
- (४) पवित्रीकरण प्राणायामाने फुफ्फुसांना विश्रांति द्या.

गायनामध्ये आणि भाषणामध्ये स्वरोत्पन्नि कशी होते. ह्याच्या खोल विचारांत न शिरतां, आही एवढेच सांगतों कीं, अनुभवावरून हें कळण्यासारखे आहे कीं, स्वराची शक्ति, गुण व कमावणी ही कंठांतील वागिंद्रियावरच सर्वस्वीं अवलंबून असते असें नाहीं, तर ती गोष्ट मुखांतील वर्णोच्चारांच्या स्नायू वैगरेंचीही त्याला पुष्कळ मदत लागते. पुष्कळ लोकांची छाती विस्तृत असूनही स्वर निघतो तो अगदीं किरटा निघतो आणि दुसऱ्या कितीएकांची छाती अगदीं चिंचोळी असूनही त्यांच्या आवाजांत जोर व खणखणीतपणा विशेष असतो. येथें आहीं एक मौजेचा प्रयोग देतों, तोही करून पहा.

एका आरशासमोर उभे रहा; तुमचे तोंड सुरकूतून शीळ घाला आणि मग तुमच्या त्या तोंडाचा आकार आणि एकंदर चर्या पहा आणि मग आपण बोलतां तसे साहजिक बोला किंवा गाणे गा आणि त्यांतील फरक लक्षांत आणा. फिरून कांहीं वेळ शीळ घालीत रहा आणि मग आपले ओंठ व चेहरा जशाच्या तसा कायम ठेवून थोडेसें गाणे ह्याणा आणि ह्यापासून स्वर, माधुर्य, स्पष्टपणा व गोडी किती उत्पन्न होते ती पहा.

खालीं दिलेले सात प्राणायाम योगीलोकांना फार प्रिय आहेत. त्यांपासून फुफ्फुसें, स्नायू, संधिवंध, वातपेशी इत्यादिकांची फार वाढ होते. हे प्राणायाम दिसण्यांत जरी अगदीं साधे व सोपे आहेत, तरी त्यांचा गुण फार चिनमोल आहे. त्यांच्या साधेपणावरून त्यांत कांहीं अर्थ नाहीं असे मात्र वाढूं देऊं नका; कारण त्यांच्यामध्यें गुण येतात, ते योग्याच्या लक्षपूर्वक अभ्यासानें येत असतात. असे किती तरी प्रयोग त्यांच्या हातून वारंवार घडत असल्यामुळे त्या सर्वांचा हा सारभूत प्राणायाम आहे. यांत अननुभूत असे कांहींच नाहीं.

१ श्वास कोँडून धरणे.

हाही प्राणायाम अन्यंत महन्वाचा आहे. ह्याच्या अंगांत श्वासोच्छ्वासाचे स्नायु मजबूत करण्याचा गुण असून त्याच्यापासून फुफ्फुसेंही सुट्ट होतात. ह्याचा वारंवार अभ्यास केल्यास छातीही भरदार होते. योग्यांना असेही आढळून आले आहे कीं, परिपूर्ण प्राणायामाने फुफ्फुसें भरल्यानंतर प्रसंगोपात तो श्वास जर कोँडून धरला, तर तो फार फायदेशीर होतो. तो केवळ श्वासोच्छ्वासेंद्रियांनाच नव्हे, तर पोषक इंद्रियांना, ज्ञानतंतूना व प्रत्यक्ष रक्तालासुद्धां त्याचा फायदा मिळतो. त्यांना हेही आढळून आले आहे कीं, प्रसंगोपात हा श्वास कोँडून धरला, तर पूर्वी घेतलेल्या श्वासाने फुफ्फुसांतील हवा जी शिळ्क राहते, ती ह्याच्या योगानें स्वच्छ होते आणि रक्ताला पुनः ऑक्सिजन मिळतो. त्यांना हेही माहीत आहे कीं, अशा प्रकारे श्वासाचा अवरोध केला, तर तो सारी खराब झालेली हवा एकत्र जमवितो आणि उच्छ्वास टाकतांना ती तो बाहेर घेऊन जातो आणि तिच्यावरोवर शरीरांतील दुसरीही घाण बाहेर काढतो आणि रेचकानें ज्या प्रमाणे आंतर्डीं साफ होतात, त्याप्रमाणे त्याच्या योगाने फुफ्फुसेंही साफ होतात. कोळ्यामध्यें, यकृतामध्यें, रक्तामध्यें आणि श्वासामध्ये कांहीं बिघडा-बिघड झाली क्षणजे योगीलोक ह्याच प्राणायामाची शिफारस करतात; कारण हीं बहुधा फुफ्फुसांमध्यें वारा खेळावा तसा न खेळल्याने उत्पन्न होत असतात. असे ह्या प्राणायामाच्या अंगीं अद्भुत गुण असल्यामुळे आमच्या वाचकांसही आही याच प्राणायामाची शिफारस करीत आहों.

खालीं दिलेल्या पद्धतीवरून ह्या प्राणायामाची कृति समष्टपणे समजून येईल.

(१) ताठ उभे रहा.

(२) पुरता श्वास आंत ओढा.

(३) धरवेल तेथपर्यंत आंत कोंडून धरा.

(४) आणि मग उघड्या तोंडांतून जोरानें बाहेर सोडा.

(५) पवित्रीकरण प्राणायामाचा अभ्यास करा.

प्रथम प्रथम हा श्वास फार वेळ कोंडून धरतां येणार नाही; परंतु थोड्याशा अभ्यासानें त्यांत पुष्कळ सुधारणा झाल्याचें दिसून येईल. आपला अभ्यास वाढविण्याचीच तुमची इच्छा असेल, तर तुम्ही बरोबर खिंशांतील घड्याळ घेऊन वेळ पहात जा.

२ फुफ्फुसांतील वातपेशीला उत्तेजन.

हा प्राणायाम फुफ्फुसांतील वातपेशींना उत्तेजित करण्यासाठीं योजलेला आहे, तरी नवीन अभ्यास करणारांनीं तो अधिक करू नये व त्यांतील कोणतीही क्रिया जोरानें करू नये. प्रथम प्रथम कित्येक लोकांना ह्यापासून भौवळ येते. तसें वाटल्यास थोडेंसे वाटोळें फिरावें आणि प्राणायाम करावयाचा बंद करावा.

(१) हात बाजूला धरून ताठ उभे रहा.

(२) श्वास अगदीं हळू परंतु सारखा सोडा.

(३) श्वास घेतांना बोटांच्या शेवटांच्या छातीवर टिचक्या वाजवा.

(४) फुफ्फुसे भरलीं ह्याणजे श्वास कोंडून धरा आणि पंजांनीं छातीला चापटचा मारा.

(५) पवित्रीकरण प्राणायाम करा.

हा व्यायाम सांन्या शारिरिला फार उत्तेजक व पुष्टिदायक आहे. योगी-लोक ह्याचा अभ्यास फार करतात. अपुंया श्वासोच्छ्वासाच्या योगानें फुफ्फुसांतील पुष्कळ वातपेशी कांहींच काम करीनाशा होतात आणि बहुधा त्या झिजणीसच लागतात. कसा तरी श्वासोच्छ्वास करण्याची ज्यांना वर्षानुवर्ष संवय लागलेली असते, त्यांना हें सोपें वाटणार नाहींच कीं, अशा ह्या निकामी झालेल्या वातपेशी परिपूर्ण प्राणायामानें एकदम काम करावयास लागताली;

परंतु हा प्राणायामाच्या योगानें हें इच्छित कार्य जाल्यावांचून राहणार नाहीं. मात्र त्याला अभ्यास झटून केला पाहिजे.

३ फासळ्यांचा विस्तार.

आही आपल्याला हें समजून सांगितलेच आहे कीं, फासळ्या हा कूर्चानीं आंवळलेल्या असतात आणि त्या पाहिजे तितक्या विस्तार पावतात. यथायोग्य श्वासोच्छ्वास केला, तर फासळ्या हा एक मोठा महत्त्वाचा भाग उचलतात; तेव्हां प्रसंगेपात त्यांचा लवचिकपणा कायम ठेवण्यासाठीं त्यांनाही थोडासा व्यायाम द्यावा तो बरा. पाश्चिमात्य देशांतील लोकां-पैकीं पुण्कळ लोक नीट बसत नाहींत व नीट उमे राहत नाहींत त्यामुळे त्यांच्या छातीच्या फासळ्या थोड्याबहुत कठीणही होतात आणि थोड्याबहुत ताठही होतात; परंतु हा प्राणायामानें त्या सर्व नीट होतील.

(१) ताठ उमे रहा.

(२) शरीराच्या प्रत्येक बाजूस एक एक हात ठेवा. काखा धरवतील तितक्या उंच धरा. आंगठे पाठीपर्यंत पोंचतील असे, हाताचे दोन्ही तळवे छातीच्या दोन्हीं बाजूला आणि बोटे अगदीं वक्षस्थळाच्या समोर.

(३) परिपूर्ण श्वास आंत ओढून घ्या.

(४) थोडावेळ श्वास कोऱ्हून धरा.

(५) नंतर हळूहळू दोन्ही बाजू दाबा आणि हळूहळू उच्छ्वास सोऱ्हून घ्या.

(६) पवित्रीकरण प्राणायामाचा अभ्यास करा.

हा प्राणायामाचा अभ्यास बेताबातानेच करावा, फार करू नये.

४ छातीचा विस्तार.

कोणताही मनुष्य काम करू लागला तर त्याच्या छातीला कधीं बांक येतां कामा नये. आपलें प्रकृतिमान पूर्वस्थितीवर येण्याला आणि छाती विस्तृत होण्याला हा प्राणायामाचा अभ्यास फार उपयोगी आहे.

(१) ताठ उमे रहा,

(२) परिपूर्ण श्वास आंत घ्या.

- (३) तो कोंडून धरा.
- (४) दोन्ही हात पुढे पसरा आणि दोन्ही गच्छा आवळलेल्या मुठी खांयांशीं एका रेषेत येतील अशा एकत्र करा.
- (५) नंतर त्या मुठी जोरानें मागें घ्या त्या अशा कीं, खांयापासून हात अगदीं सरळ दोहों बाजूस दोन रहावेत.
- (६) नंतर पुनः नं० ४ प्रमाणे रहा आणि पुन्हां नं० ५ प्रमाणे करा. असा क्रम बराच वेळ चालूं या.
- (७) तोंड उघडून जोरानें उच्छ्वास सोडा.
- (८) पवित्रिकरण प्राणायाम करा. हा प्राणायामही बेतावातानेंच करा, फार करूं नका.

५. चलत्प्राणायामः

- (१) मस्तक थोडेसें उंच, हनुवटी थोडीशी खालीं आणि खांदे मागें करून चाला आणि पावलें मोजा.
- (२) परिपूर्ण श्वास आंत घ्या, (आणि मनांतल्या मनांत) १,२,३, ४,५,६,७,८, ह्याप्रमाणे प्रत्येक पावलाला एक एक अंक मोजा आणि आठ अंक मोजीपर्यंत श्वास घेण्याचा काल वाढवा.
- (३) नाकांतून हळूहळू उच्छ्वास सोडा आणि १,२,३,४,५,६,७,८, असे प्रत्येक पावलास एक एक अंक मोजा.
- (४) हा श्वासोच्छ्वास घेताना मध्येच विसावा घ्या; परंतु १, २, ३, ४, ५, ६, ७, ८ असे प्रत्येक पावलाला अंक मोजून चालत रहा.
- (५) अगदीं पुरेसें वाटेपर्यंत असाच क्रम चालूं या. नंतर थोडासा विसावा घ्या आणि पुनः करावेसें वाटेल तेब्हां करा. ह्याप्रमाणे दिवसांतून बराच वेळ करा.

कांही योगीलोक हा प्राणायाम करताना १, २, ३, ४ असे अंक मोजताना मध्येच श्वास कोंडून धरतात आणि ८ अंक मोजीपर्यंत उच्छ्वास सोडतात. ह्यापैकीं आपल्याला जो बग वाटेल त्याचाच अभ्यास करावा.

६. प्रातःप्राणायामः

- (१) मस्तक उंच, नजर समेर, खांदे मागें, गुडवे ताठ, दोन्ही बाजूला दोन हात असे देवून लण्करी बाण्यानें ताठ उमे रहा.

- (२) नंतर पायांच्या बोटावर भार देऊन शरीर हळूहळू उंच करा, परिपूर्ण श्वास ध्या; पण तो अगदीं हळू व सारखा ध्या.
- (३) तसेच उभे राहून श्वास कोऱ्डून धरा.
- (४) हळूहळू शरीर खाली करून पहिल्याप्रमाणे व्हा आणि असे करतांना हळूहळू नाकाने उच्छ्वास सोडून द्या.
- (५) पवित्रीकरण प्राणायाम करा.
- (६) नंतर एकदां उजवा पाय वर करून व एकदां डावाचं पाय वर करून हीच कृति पुनः पुनः करा.

७ रुधिराभिसरणाला उत्तेजक.

- (१) ताठ उभे रहा.
- (२) परिपूर्ण श्वास आंत घेऊन तो कोऱ्डून धरा.
- (३) थोडेसे पुढे वांका आणि एक वेताची काठीसारखी घडू धरा आणि हळूहळू आपला सारा भार त्या छडीवर घातलासा करा.
- (४) धरलेली काठी सोडून द्या आणि पहिल्याप्रमाणे व्हा आणि हळूहळू उच्छ्वास सोडून द्या.
- (५) असे बराच वेळ करा.
- (६) पवित्रीकरण प्राणायाम करून पुरे करा.

हा प्राणायाम हातामध्ये काठी किंवा वेताची छडी घेतल्याशिवायसुद्धा करतां येतो. हातांत काठी किंवा छडी घेतली आहे असे समजूनच तसा भार देत जावा. हाही योग्यांचा एक आवडता प्राणायाम आहे. ह्याच्या योगाने धमन्यांतून जें रक्त शरीराच्या टोंकाटोंकापर्यंत वाहत जात असते, त्याला उत्तेजन मिळते आणि फुफ्फुसे श्वास आंत घेतांना हवेबरोवर जें ऑक्सिजन ग्रहण करते त्या फुफ्फुसांत व हृदयांत तेंच अशुद्ध रक्त शिरांच्या द्वारे परत आणण्याला मदत करतो. रक्ताचे अभिसरण कमी पडले झणजे हवेतून ऑक्सिजन घेण्यापुरते फुफ्फुसांमध्ये रक्तच राहात नाहीं आणि त्यामुळे प्राणायामाचासुद्धां व्हावा तितका फायदा होत नाहीं. विशेषेकरून अशा वेळीं हा प्राणायाम करणे उत्तम. प्रसंगानुसार परिपूर्ण प्राणायामही नियमित-पणे करीत जावा.

प्रकरण सतरावें.

नासिकद्वारे आणि मुखद्वारे श्वासोच्छ्वास करणे.

यैगिकप्राणायामशास्त्रांतला अगदीं पहिला धडा शिकावयाचा ह्याणजे नाकानें श्वासोच्छ्वास कसा करावा आणि आपल्याला जी तोंडानें श्वासोच्छ्वास करण्याची संवय आहे ती कमी करावयाची.

मनुष्याच्या श्वासोच्छ्वासक्रियेची यंत्ररचना अशी केलेली आहे की, त्याला तोंडानेही श्वासोच्छ्वास करतां यावा व नाकानेही करतां यावा; परंतु त्यांपैकीं चांगली पद्धत कोणती व वाईट पद्धत कोणती हा एक मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे; कारण एकीच्या योगानें आरोग्य आणि सामर्थ्य ह्यांची वृद्धि होते आणि दुसरीच्या योगानें रोग व अशक्तपणा हीं घरात येतात ! परंतु नाकानें श्वासोच्छ्वास करणे हेच पद्धतशीर होय. हें कांहीं वाचकांस सांगण्याची आवश्यकता आहे असें आस्थांस वाटत नाहीं; पण अरेरे ! ह्या क्षुलक गोष्ठीत सुद्धां ह्या सुशिक्षित ह्याणविणान्या लोकांचा इतका अडाणीपणा आहे कीं, तो याहून मोठे नवल वाटतें ! पण आहांला तर जिकडे पहावे तिकडे लोक तोंडानेचे श्वासोच्छ्वास करणारे आढळतात. इतकेंच नव्हे, तर आपल्या मुलाबाळांनासुद्धां ते तीच संवय लावून ठेवतात !

सुशिक्षित मनुष्यांना जे जे रोग होतात, त्यांपैकीं पुष्कळ रोग तोंडानें श्वासोच्छ्वास करण्यापासूनच होतात. अशा स्थितीतिच मुले लहानाचीं मोठी झालीं आणि त्यांच्या जीवनशक्तीतच बिघडाबिघड झाली, ह्याणजे तीं झिजणीला लागतात आणि त्यामुळेच स्त्रीपुरुषांना मलावरोध इत्यादि रोग उद्भवतात. ह्यापेक्षां रानटी जातींतील आया पुष्कळ बऱ्या; कारण त्या ह्या गोष्ठीबद्दल नेहमीं सावध असतात. नाक हेच श्वासोच्छ्वासाचे मुख्य इंद्रिय आहे. त्याच्याच योगाने फुफ्फुसांत हवा जाते. त्याचा योग्य मार्ग तोच, ह्याणन ती त्याचें तोंड बंद करून त्याला नाकानेचे श्वासोच्छ्वास करावयास शिकविते. मूळ निजलें असतां ती कांहीं तरी त्याच्या उशाखालीं देऊन त्याचें मस्तक जरा वांकविते. तें असें कीं, तेणेंकरून त्याचें उघडें अस-लेले तोंड बंद करावे, ह्याणजे तें आपोआपच नाकाने श्वासोच्छ्वास

करावयास लागते. हाच त्यांचा कित्ता जर आमच्या सुशिक्षित व सुधारलेल्या आया उचलतील तर आपल्या लोकांचे किती बरे कल्याण होईल ?

सांसर्गिक रोगापैकी पुष्कळ रोग उघडऱ्या तोंडांतून श्वासोच्छ्वासाच्या संवयीमुळेंच होतात, आणि सर्दी, दमा वैगरे विकार होतात, ते सुद्धां हाच कारणाने होतात. पुष्कळ लोक आपले उघडे तोंड लोकांस दिसून नये क्षणून सारा दिवस आपले तोंड झांकून ठेवतात आणि रात्री मात्र उघडे टाकून त्याने श्वासोच्छ्वास करतात आणि त्यामुळे सांसर्गिक रोग जडतात.

शास्त्रीय प्रयोगावरून असें आढळून आले आहे कीं, उघडे तोंड टाकून जे खलाशी व सोल्जर लोक निजतात, त्यांच्यापेक्षां जे नाकाने श्वासोच्छ्वास करतात, त्यांना सांसर्गिक रोग फार कमी होतात. परदेशांतील एका लळकरांत असें एक उदाहरण लिहिलेले आहे कीं, तेथें एकदां देवीची सांथ येऊन बरेच लोक प्राणास मुक्ले; पण त्यांपैकीं कांहीं सोल्जर होते व कांहीं खलाशी होते; पण ते सारे तोंडानेंच श्वासोच्छ्वास सोडणारे होते. त्यांत नाकाने श्वासोच्छ्वास करणारा एकही प्राणी नव्हता !

श्वासोच्छ्वासांच्या इंद्रियामध्ये हवा स्वच्छ करण्याचे गाळण्यासारखे किंवा कुंचल्यासारखे एकच इंद्रिय आहे. ते फक्त नाकपुळ्यांतच असते. तोंडाने श्वासोच्छ्वास करून लागले तर तोंडांतून फुफ्फुसांत हवा जातांना ती स्वच्छ करण्याला, तिच्यांतील रेती, माती, गदळ वैगरे काढून टाकून शुद्ध करण्याला कांहींच साधन नसते. तोंडापासून तोंड फुफ्फुसांपर्यंत सारा मार्ग घाण, केरकचरा, मळ हांनींच भरलेला असतो. व तो काढून टाकावयाला तेथें कांहींच साधन नसते; शिवाय ह्या अशुद्ध पद्धतीच्या श्वासोच्छ्वासाच्या योगाने त्या इंद्रियांत गार हवा जाऊन तेथें ठणका लागते. तोंडावांते थंड हवा आंत घेतली तर नेहमीं श्वासोच्छ्वासेंद्रियांची आग होऊन लागते. जो मनुष्य रात्री तोंडाने श्वासोच्छ्वास करतो, तो नेहमीं सकाळीं उठला कीं, त्याच्या तोंडांत खवखवते आणि घसा कोरडा पडतो. तो सृष्टीचे नियम झुगारून देऊन रोगाचे बीज पेरणारा क्षणून समजावा.

आणखी एक असेंही ध्यानांत ठेवले पाहिजे कीं, थंड हवा, धूळ, मळ व जीवजंतु जे तत्काळ आंत शिरतात व तोंडामध्ये त्यापासून शुद्ध करण्याचे

निराळें इंद्रिय किंवा अवयव नसतो, उलटपक्षीं नाक व नाकपुऱ्या ह्यांच्या रचनाचातुर्यावरूनच तें इंद्रिय त्यांत असल्याचें स्पष्ट दिसते. नाकपुऱ्या ह्या देन चिंचोळ्या व वाटोळ्या नव्या असून त्यांच्यांमध्ये बारीक बारीक केंसाच्या गुंडाळ्या असतात. त्या हवेंतील मळ, केरकचरा वैगेरे अडवून धरतात आणि तो खळमळ उच्छ्वासावरोबर बाहेर निघून जातो. नाकपुऱ्या ह्या येवढे एकच हें महत्त्वाचें कार्य कारतात असें नाहीं; तर त्यापेक्षांही एक महत्त्वाचें कार्य करित असतात. तें कोणतें? तर श्वास घेतांना आंत जी थंड हवा जाते, तिला त्या ऊब देतात. ह्या वाटोळ्या व लांबोळ्या नाकपुऱ्या एका गरम श्लेष्ममय वेणुनांने भरलेल्या असतात. ह्या थराचा श्वासांतून आंत येणाऱ्या हवेशीं संयोग झाला कीं, तीही उष्ण होते. अशी कीं, तिच्यायोगाने फुफ्फुसांतील किंवा गळ्यांतील नाजूक अवयवांना कोणत्याही प्रकारे अपाय होऊं नये.

रात्रीं तोंड वर करून निजणारा व तोंडाने श्वासोच्छ्वास करणारा मनुष्याशिवाय दुसरा कोणताच प्राणी नाहीं आणि खरोखरच तशी खात्रीहि होते कीं, असा हा नेहमींची संवय सोडून वागणारा व शारीरिक कार्यास विरोध करणारा एकच मनुष्य. तो कोण? तर सुधारक किंवा सुशिक्षित. जंगली किंवा रानटी ह्याणून जेवढ्या जाती आहेत, तेवढ्या सांन्या बऱोबर श्वासोच्छ्वास करणाऱ्या आहेत. ही जी सुधारलेल्या किंवा सुशिक्षित लोकांमध्ये कृत्रिम संवय लागली आहे, ती बहुतकरून ऐषआराम वाढल्यामुळे व अधिक उंबें राहावयाचे कृत्रिम चांचले वाढल्यामुळे कृत्रिम पद्धति जडूनच लागली आहे.

हीं हवा शुद्ध करण्याचीं व गळण्याचीं साधने जीं नाकपुऱ्यांतून आहेत, तींच त्या हवेला फुफ्फुसांसारख्या व गळ्यासारख्या नाजूक अवयवांना पोंचण्यास योग्य करतात. हीं हवा ह्या परमेश्वरकृत गळण्यांतूनच प्रत्यक्ष गेल्याशिवाय त्या अवयवांना पोंचावयासारखी कधीच योग्य होत नाहीं. नाकपुऱ्यांतील श्लेष्ममय पदार्थाने व केंसांच्या प्रतिबंधाने जो गदळ साठतो किंवा थांबून राहतो तो उच्छ्वासाच्या योगाने पुनः बाहेर पडतो. तो जर लौकर सांडला किंवा त्या चाढणींतच अधिक वेळ राहिला गेला

आणि जेथे जाऊं नये त्या भागांत शिरुं लागला, तर लगेंच शिंक उत्पन्न होऊन तो जोराने बाहेर पडतो. हौदांत भरलेल्या पाण्यापेक्षां वाफेचे केलेले पाणी जसें भिन्न असते, त्याप्रमाणे हवा फुफुसांमध्ये शिरते; तेव्हां ती बाहेरच्या हवेहून फार भिन्न असते. तोंडामध्ये घास चावतांना एखादा लहानसा खडा सांपडला. किंवा केंस निघाला तर घास चावतां चावतां दम खाऊन तो खडा अथवा केंस काढून टाकणे व त्यास पोटांत जाऊंन देणे जितके अवश्य आहे, तितकेंच नाकपुऱ्यांतील चाळून स्वच्छ करणाऱ्या अवयवांनींसुद्धां हवेंतील मळ तेथेच थांबवून धरणे अन्यावश्यक आहे. नाकाने जेवावयाचा प्रयत्न करणे जितके मूर्खपणाचे आहे, तितकेंच तोंडाने श्वासोच्छ्वास करण्याचा प्रयत्न करणे हेही मूर्खपणाचे आहे.

तोंडाने श्वासोच्छ्वास करण्यांत आणखीही एक दोष आहे. तो हा की, नाकांतील नळ्यांतून कधींच श्वासोच्छ्वास घेतला नाहीं, तर त्या निकामी होतात; क्षणजे त्या कधीं निर्मळ व स्वच्छ राहतातच नाहींत. त्यामुळे त्या घाणेऱ्या व खडबडीत होतात आणि त्यामुळे अनेक प्रकारचे रोग उद्भवतात. ज्याप्रमाणे शेंकडो रस्ते रहदारी नसली क्षणजे तेथें रान माजते, गवत उगवते आणि ते नादुरुस्त होतात, त्याप्रमाणेच रिकाम्या पडलेल्या नाकपुऱ्यांतीही खळमळ व केरकचरा भरून राहतो. दररोज नाकांतूनच श्वासोच्छ्वास करणारे आहेत त्यांना नाकांत सांचलेल्या मठापासून किंवा घाणीपासून त्रास होतातच नाहीं. तथापि कमजास्ती प्रमाणाने तोंडावाटे श्वासोच्छ्वास करणारे जे लोक आहेत त्यांच्या फायद्याकरतां आणि ज्यांना राजमान्य व स्वाभाविक पद्धति समजून घेण्याची अपेक्षा आहे त्यांच्याकरितां त्यांच्या नाकपुऱ्या नेहेमीं निर्मळ राहण्यात, त्यांत खळमळ राहूं नये याबद्दल थोडे बहुत उपाय येथें सांगितले तर तेही बरेच.

पौराण्य देशांतील अगदीं प्रचारांतील पन्द्रत हळली क्षणजे थोडेंसे पाणी घेऊन तें नाकांतून श्वासाने आंत ओढून घेऊन कंठनाळांतून तोंडांत आणावे आणि तोंडांतून बाहेर सोडावें ही एक आहे. हिंदुस्थानांतील कांहीं योगी लोक आपले सारेच तोंड मोठ्या जलाशयांत बुडवूनही असे पाणी नाकांतून

घेत असतात; पण तसें करावयाला फार अभ्यास करावा लागतो. याकरितां पूर्वी सांगितलेली पहिली रीतीच अधिक सोयिस्कर आहे आणि तीच लौकर साध्य होते.

ह्याहूनही दुसरी एक उत्तम रीत आहे, ती अशी कीं, एखाद्या उघड्या खिडकीपाशीं उमें राहून संपूर्ण श्वास आंत ओढून घ्यावा आणि मग एका बोटानें किंवा आंगठ्यानें एक नाकपुडी दाबून धरावी. नंतर उघड्या नाक-पुडीतून उच्छ्रवास सोडून यावा. नंतर दुसरी नाकपुडी दाबून धरून तसेच करावे. असा बराच वेळ कम चालवावा आणि प्रत्येक खेपेस नाकपुडी बदलीत जावी. ह्या कृतीनेही नाकांतील खळमळ जाऊत तें स्वच्छ राहतें.

ही श्वासोच्छ्रवासाची पद्धत आमच्या वाचकांस माहीत नसेल तर ती ग्रहण करण्याविषयी आही त्यांस आयहपूर्वक सुचवितों. ह्या विषयांत कांहीं अर्थ नाहीं व तितकासा तो महत्त्वाचा नाहीं, असा मात्र मनाचा ग्रह न करून घेण्याविषयीं सावध असावें.

प्रकरण अठरावें

देहांतील सजीव परमाणू

आत्मसामर्थ्ययोगामध्यें ही गोष्ट कळून येते कीं, आपलें जड शरीर आहे तें अत्यंत सूक्ष्म पेशीचें किंवा परमाणूचें बनलेलें आहे. त्या प्रत्येक परमाणूमध्यें बारीक बारीक सूक्ष्म जीव असून ते आपआपलें काम आप-आपल्या बुद्धीनें करीत असतात. हा प्रत्येक सूक्ष्म जीव किंवा सजीव परमाणू ह्याणजे आपल्या जाणीवैपैकीच एका विशिष्ट मर्यादिपर्यंत उन्नतीस पोंचलेला अंश होय. तोच त्या परमाणूना त्यांचें कार्य यथायोग्य करण्यास सामर्थ्य देतो. हे जे सजीव परमाणू किंवा जीव आहेत, तेच मनुष्याच्या अंतस्थ मनाचेहि ताबेदार असल्यामुळे तेहि मूळ ठिकाणाहून जे जे हुक्म सुटतात, तेहि तत्काल मान्य करतात. मग ते हुक्म जाणून येवोत कीं न जाणून येवोत, ह्या प्रत्येक परमाणूकडे एक एक विशिष्ट कार्य नेमलेले असतें आणि तें करताना त्यांत त्यांचें बुद्धिचातुर्य स्पष्टपणे दिसून येतें. ह्या

परमाणुंचे मुख्य काम ह्यणजे आपल्याला जो पौष्टिक भाग पाहिजे असेल, तो रक्तांतून शोषून घ्यावयाचा आणि ज्याची आवश्यकता नसेल तो भाग बाहेर टाकावयाचा, त्यांच्या बुद्धिमत्तेच्या कामांतील एका कामाचें हें उदाहरण आहे. पचन, मिलाफ आणि त्याची क्रिया ह्यांमध्येहि ह्या परमाणुंची बुद्धिमत्ता दिसून येते. मग ती क्रिया एकेका परमाणुंची असो, कीं परमाणुंच्या संघांची मिळून असो, जखम वरी होतांना ज्या टोंकाला त्यांची विशेष जरूर असते तेथें ते भराभर धांवत जातात. शोधूंच लागलें तर अशीं उदाहरणे शेंकडॉ आढळतील आणि त्यांवरून योगाभ्यास करणारांची खात्री होईल कीं, त्यांतील प्रत्येक परमाणू सजीव आहे. प्रत्येक परमाणू सजीव असून तो एक स्वतंत्र विहार करणारा जीवच आहे, अशी योग्याची परिपूर्ण खात्री असते. किंत्येक टोंकांना हे परमाणुं संघ करून असलेले आढळतात आणि तो संघ तेथें असेपर्यंत त्या संघाच्या शक्तीचें बुद्धिचातुर्य दृष्टीस पडत असते. ह्या संघाचें आणखीहि एक रूपांतर होतें आणि त्यांचाहि एक विशिष्ट आकार तयार होऊन तो पहिल्याहूनहि अधिक कार्य करीत असतो.

ह्या जडदेहाला मृत्यु आला ह्यणजे हे परमाणू वेगवेगळे होतात व ते इतस्ततः पसरले ह्यणजे आपण त्यांचा नाश झाला असें ह्यणतों. हे परमाणू एकत्र राहण्याचें जें सामर्थ्य असतें तें नष्ट होऊन जातें आणि मग ते आपआपल्या मागानं पाहिजे तिकडे जाण्यास व पाहिजे ते मिश्र आकार (देह) घेण्यास मोकळे होतात. कांहीं परमाणूं जवळपास असलेल्या वनस्पतींच्या शारिरांत शिरतात; किंवा कोणी एखादें जनावर आढळलें तर त्याच्या शारिरांत जातात. बाकीचे वनस्पतींच्या अवयवांत किंवा किंत्येक कांहीं कालपर्यंत जमिनींतही राहतात; पण ह्या सगळ्या परमाणुंचा धर्म हाच कीं, त्यांची एकसारखी अदलावदल वाढतच असावयाची. एका प्रसिद्ध लेखकानें ह्याटलें आहे कीं, “मृत्यु हें एक जन्माचेंच स्वरूप आहे. एखाद्या जड वस्तूचा नाश होणें ह्यणजे दुसरी इमारत बांधण्याचा तो पाया होय.” ह्या परमाणुंच्या जीवनक्रमाची थोडीशी माहिती आहीही आज आमच्या वाचकांस देतों. परमाणुंचा जीवनक्रम ह्यणजे ह्या शरीरांतील सूक्ष्म जीवांचें जीवन होय.

शरिरांतिल परमाणूना तीन साधने असतात. (१) मृणमय पदार्थ-हे त्यांना अन्नपासून प्राप्त होतात. (२) प्राण किंवा जीवनशक्ति जी त्यांना कार्य करण्याला सामर्थ्य देते ती आपण जे अन्न खातो, त्यापासून त्यांना मिळते. (३) बुद्धि किंवा जाणीव ही त्याला सर्व व्यापक मनःशक्तीपासून प्राप्त होते.

आपण प्रथम जडाचा किंवा मृणमय बाजूचाच विचार करूया. प्रत्येक सजीव शरीर हे सूक्ष्म परमाणूमय आहे, हे पूर्वी सांगितलेंच आहे. तें इतके कीं, प्रत्येक शरीराच्या भागांत अगदीं कठीण हाडापासून तों अतिशय नाजुक व कोमल अवयवांपर्यंत ते अगदीं सारखे भरले आहेत. ह्या परमाणूचे किंवा सूक्ष्म जीवाचे आकारही निरनिराळे असतात. हे आकार एखाद्या स्थानाप्रमाणे किंवा विशिष्टकार्यानुरोधाने त्यास प्राप्त झालेले असतात. प्रत्येक परमाणू किंवा पेशी प्रत्येक कार्यासाठींच उत्पन्न केलेली असते. तो प्रत्येक एक एक जीव आहे तसेच तो प्रत्येक जीव कमजास्त प्रमाणाने स्वसत्तात्मक आहे. तरी तो परमाणूसंघाच्या मनःसामर्थ्याच्या ताब्धांत असतो. मोठा समुदाय असतो, तो त्याला हुकूम करतो आणि अखेर मनुष्याच्या मुख्य मनाचा हुकूम पालतो, किंवा त्याच्या एखाद्या मोक्षा भागाला मिळून उपज-तबुद्धीच्या हुकमतीखालीं चालत असतात.

हे परमाणू एकसारखे काम करीत असतात आणि शरीराचीं कार्ये पार पाडतात. त्या प्रत्येकाला एक एक विशिष्ट काम सांगितलेले असते व ते तें काम अगदीं आपल्या मगदुराप्रमाणे उत्तम बजावित असतात. कांहीं परमाणू आहेत ते राखून ठेवलेले असतात. एखादें काम घाईघाईने करावयाचे असल्यास ते त्या हुकमाची वाट पाहत राहतात व त्याच कामाकडे त्यांचा उपयोग होतो. ह्याच जातीपैकीं कांहीं परमाणू मोक्षा शौर्याने झुंज खेळणारे असतात. दुसरे कितीएक त्यांचे काम लागेपर्यंत खोलंबून राहतात; आणि तें लागले कीं, ते आपल्या कामाला झपाढ्याने सुरवात करतात. कांहीं असतात ते सारखे चलवळच करीत राहतात, कांहीं परमाणू सारख्या खेपाच घालीत असतात, कांहीं प्रबक्षणाच घालीत असतात. ह्या हालचाल करणाऱ्या परमाणूमध्ये कांहीं इकडून तिकडे व तिकडून इकडे नेवाण करीत

असतात् कित्येक असतात् ते ज्ञादूचें किंवा भग्नाचें काम करतात् दुसःन्या एकां जातीचे परमाणुं आहेत ते पोलीस किंवा लष्करी शिपायाप्रमाणें परमाणुंच्या संघांचीं झुंजाचीं किंवा बळाचीं कामें करतात्; ह्याणजे एकंदरीत ह्या परमाणुंचा जीवनक्रम एखाद्या मोठ्या शहरांतील वसाहतीप्रमाणेंच हुबेहुब चाललेला असतो. त्यांचीं कामेही हुबेहुब शहरांतील कामदाराप्रमाणेंच असतात्. प्रत्येक परमाणुं सार्वजनिक हिताचें काम करीत असतो. प्रत्येक परमाणुंचे कार्य बाकीच्या सर्वाकरितां असतें आणि सारे मिळून सर्वचेंच हित साधीत असतात्. ज्ञानतंतूंतील परमाणुं असतात् ते शरीराच्या प्रत्येक भागांतील बातमी नेऊन मेंदूला पोंचवितात आणि मेंदून ती दुसरीकडे नेतात्. हेंच देहांतील सजीव तारायंत्र होय; कारण, ज्ञानतंतुसुद्धां अगदीं सूक्ष्म परमाणुं एकास एक जोडून अगदीं साखळीप्रमाणेंच ज्ञालेले असतात्. त्या प्रत्येक परमाणुला एक एक बारीक टोंक असून तें परस्परांस सांधलेलें असतें आणि हातांत हात धरल्याप्रमाणेंच सांखळीसारखी तयार हेते. त्यांतून प्राण खेळत असतो.

अशा प्रकारे ने आण करणारे, हिंदून फिरून काम करणारे, पोलिस शिपाई वैरे सारे मिळून प्रत्येक शरीरांत ह्यांची संख्या लक्षावधि असते. असा एक अदमास काढलेला आहे की, एका चौरस इंच रक्तामध्यें हे परमाणुं कर्मीतकर्मी ७५,०००,०००,००० (पंचाहत्तर दशलक्षांश) इतके फक्त रक्तपरमाणुं असतात्. मग इतरांविषयीं तर बोलणेंच नको. अशी ह्यांची संख्या अपरिमित आहे.

रक्तांतील आरक्त परमाणुं हेच शरीरांतील सर्वसाधारण नेआण करणारे आहेत. ते धमन्यांमधून व शिरांमधून तरंगत असतात्. ते फुफ्फुसांतून औक्सिजनाचें ओझें घेऊन तें शरीरांतील निरनिराळ्या मांसल भागांकडे नेतात आणि त्या भागाला ताजेपणा व मजबुती देतात. ते शीरांमधून परत येतांना निरनिराळ्या मांसल भागाकडे नेऊन त्या भागाला ताजेपणा आणि मजबुती देतात. ते शिरांमधून परत येतांना शरीरांतील त्याज्य भाग जो फुफ्फुसांना वैरे बाहेर टाकावा लागतो, तो परत घेऊन येतात. व्यापायाच्या गलवताप्रमाणे ह्या पेशी जातांना एक तहेचा मात्र घेऊन जातात व येतांना

दुसऱ्या तःहेचा माल घेऊन येतात; असाच ह्यांचा क्रम असतो. दुसऱ्या पेशी असतात त्या धमन्यांच्या व शिरांच्या वेष्टनांतून जोरानें बाहेर पडून त्यांना ज्या कामावर पाठविलेले असतें, त्या मांसल भागाची दुरुस्ती करीत असतात.

रक्तामध्यें ह्या आरक्त परमाणूंशिवाय व ने आण करणाऱ्या परमाणूंशिवाय दुसरेही अन्य जातीचे कितीएक परमाणूं असतातच. ह्यांतील अत्यंत चित्त-वेधक असे झटले ह्याणजे ह्या परमाणूंच्या जातींतील पोलिस व संत्री ह्यांचे काम करणारे होत. ह्यांच्याकडे रोगजंतु, अपायकारक पदार्थ इत्यादिका-पासून शरीराचें संरक्षण करण्याचें काम असतें; कारण तसें केलें नाहीं, तर त्यांच्यापासून त्रास होतो किंवा रोगेत्पत्ति होते. शरीरांत शिरलेला असा एखादा रोगजंतु ह्या पोलिस परमाणूंच्या तावडींत सांपडला आणि तो फारसा मोठा नसला, तर तो त्याला चिरडून टाकतो, फाडतो किंवा गिळून पार करतो. तो फारच मोठा असला, आपल्या एकव्याला झेपण्या-सारखा नसला, तर तो आपल्या मदतीला इतर परमाणूंना बोलावतो आणि ते सारे मिळून त्याला खेंचून शरीरांतून बाहेर पडण्याजोगी वाट असेल तेथर्थत त्याला ढकलीत नेतात. अशा प्रकारचे शत्रु आंत आले असतां हे पोलिसचे लोक त्याला शरीराबाहेर कसे घालवितात, ह्याचीं प्रत्यक्ष उदाहरणे ह्याणजे गळवें व पुटकुळ्या हीं होत.

रक्तांतील आरक्त परमाणूंनी करावयाचें काम पुळकळच असतें. ते शरीराच्या निरनिराळ्या भागावर आँकिसजन नेऊन पोंचवितात. ते अन्ना-पासून मिळेल तो पौष्टिक भाग काढून घेऊन शरीराच्या ज्या ज्या भागावर दुरुस्ती करण्याची आवश्यकता असेल तेथें तेथें तो नेऊन पोंचवितात. जठररस, लाळ, पाचकरस, पित्त, दूध इत्यादिकांत जे जे पौष्टिक अंश असतील, ते ते वेगळे वेगळे काढून ते त्या कामाला यथायोग्य उपयोगी पडतील असें त्यांचें प्रमाणवद्ध मिश्रण करतात. अशीं एक ना दोन! त्यांचीं हजारों कामें सारखीं चालूं असतात! वारुळाच्या आंतबाहेर ज्याप्रमाणे मुळ्या वावरत असतात, त्याप्रमाणेंच हे सजीव जंतुही वावरत असतात. पौर्वान्त्र ऋषींना हे परमाणूं असलेले व त्यांचें कार्य चाललेले प्राचीन काळां

पासूनच माहीत आहे व त्यांनी तें पढविलेही आहे. आतां तें उकरून काढून त्यांतील बारीक सारीक गोटी सांगत बसाव्यात एवढेच काम त्यांनी पाश्रिमात्य लोकांकडे ठेवले आहे.

हे सजीव परमाणुं प्रतिक्षणीं जन्मास येतात व प्रतिक्षणीं मरण पावतात. आपलें शरीर फुगवून त्याचे तुकडे करून त्यांना नवे आपल्याचसारखे परमाणुं उत्पन्न करतां येतात. मनुष्यदेहाचा प्रत्येक भाग हा एकसारखा बदलतच असतो. तेथें नवीं नवीं त्वचा पुनः पुनः येतच असते. आमची त्वचा, अस्थि, केस, स्नायु वैगरे हीं सारीं सारखीं नवीं होत असतात व सारखीं नाशही पावत असतात. आपल्याला नवीं नरखें यावयाला सुमारे ४ महिने लागतात, त्वचा नवीं यावयाला ४ आठवडे लागतात. आपल्या शरीराचा प्रत्येक भाग नाहींसा होत असतो आणि तेथें दुरुस्त केलेला नवा भाग येत असतो, असें हें सारखें चालू आहे. हे छोटे कामकरी ह्याणजे परमाणुं, ह्यांचा ह्या अद्भुत कार्याचा एक मोठा कारखानाच असतो. हे लक्षावधि, कोव्यावधि चिमुकले मजूर नेहमीं इकडे तिकडे वावरत असतात किंवा शरीराच्या नेमलेल्या भागांतील आपआपलीं कार्ये करीत असतात, काढून टाकावयानी त्वचा असेल ती काढून टाकून तेथें नवीन तयार करतात, तिची नव्या द्रव्यानें दुरुस्ती करतात आणि ज्याच्यापासून कांहीं अपाय होण्यासारखा असेल ते ते मांसाचे परमाणुं बाहेर काढून टाकतात.

हलक्या जातींच्या प्राण्यामध्यें निसगर्निंच ही उपजतबुद्धि मोठ्या प्रमाणावर आणि विस्तृत दिलेली असते आणि तिचें प्रमाण अधिक अधिक वाढत जातें; पण विचारशाक्ति जसजशी वाढते तसतशी ही उपजतबुद्धि किंवा धर्म कॅमी कमी होत जातो. उदाहरणार्थ, खेकडे व कोळ्यांच्या कांहीं जाती. या नवे आकडे, नवे पाय, नवे पंजे हे उत्पन्न करूं शकतात. गोगलगायींना तर त्यांच्या मस्तकाचा भाग नष्ट झाल्यास त्यांना तो डोळ्यांसुद्धां नवा तयार करतां येतो ! कांहीं माशांना शेपटें नवीं फुटतात. पाली आणि सरडे ह्यांना तर हाडें, मांस व पाठीच्या कण्याच्या भागासुद्धां नवीन शेपटे फुटतात ! जे अगदींच हलक्या प्रतीचे जीव आहेत त्यांच्यामध्यें तर हे आपले नष्ट झालेले अवयव पुनः उत्पन्न करण्याचें सामर्थ्य फारच विलक्षण असतें.

ते लहान लहानच भाग नष्ट झालेला पुनः उत्पन्न करतात असें नाहीं, तर ते साराच्या साराच भाग नवा करतात; परंतु उच्च जातींतील प्राण्यांचें हें सामर्थ्य पुष्कळ अंशीं नष्ट होऊन गेले आहे. मनुष्याच्या "हळींच्या वागणुकीच्या पद्धतीमुळे तर तें इतरांपेक्षांही अधिक नष्ट झाले आहे; तथापि ह्या आत्मसामर्थ्ययोगांत जे थोडेसे पुढे गेलेले आहेत, ते मात्र या बाबतींत पुष्कळच चमत्कार करून दाखवितात. जो कोणी शांतपणानें याचा अभ्यास करील त्यालाही आपल्या ह्या उपजत्बुद्धीच्या मनावर इच्छाशक्तीवर—अंमल चालवितां येईल आणि त्याच्या तांशांत असणाऱ्या ह्या सजीव परमाणुकडून तो शरीरांतील क्षीण झालले भाग किंवा द्रूषित झालेले भाग नवे करताना पाहून मोठा अद्भुत चमत्कार दृष्टीस पडेल.

साधारण मनुष्यालासुद्धां आपलें आपण बरें होण्याचें सामर्थ्य पुष्कळ प्रकारानें वाढवितां येतें; पण त्याच्याकडे बहुतेक लोक लक्ष्य देत नाहींत, तरीसुद्धां ती गोष्ट अनभवाला आल्यावांचून राहात नाहीं. उदाहरणार्थ, एखादी जखम बरी करावयाची आहे असें समजा. ह्याचा विचार करणें व अभ्यास करणेही महत्त्वाचें आहे. ही गोष्ट इतकी साधी आहे कीं, कदाचित् तिच्याकडे आपण पाहणारही नाहीं; तरी पण ती इतकी अद्भुत आहे कीं, अभ्यास करणारे लोक जर तो प्रयोग करतील, तर त्याचा मोठेपणा व बुद्धिचातुर्य हें त्याच्या कल्पनेच्या गुणावस्तुनच दृष्टीस पडेल.

समजा कीं, एसाद्या मनुष्याला जखम झालेली आहे. बाहेरचे कांहीं तरी लागून चामडे फाटलें आहे किंवा कापलें आहे. त्वचा, पाचकरस, रक्तवाहिन्या, गांठी, स्नायु, ज्ञानतंतूं आणि केव्हां केव्हां हाडसुद्धां दुखवतें किंवा मोडतें आणि नेहमींच्या क्रियेत अडथळा येतो. जखमेतून रक्तस्राव सुरू होतो, ती उकलते आणि त्यामुळे वेदना होऊ लागतात. ज्ञानतंतूं ती बातमी मेंदूला कळवितात आणि ताबडतोब मोळ्या मदतीसाठीं कळोळ करतात. उपजतज्ञान शरीरभर इकडे तिकडे बातम्या पोंचवूं लागतें आणि दुरुस्ती करण्यासाठीं मजुरांना बोलावतें, तेही भयमीं होऊन पळत सुयतात. तोंपर्यंत दुखवलेल्या भागांतून रक्तवाहिन्यांच्या द्वारें रक्त निघून जाऊन ती

जागा धुवून काढते. वाहेरना धुरळा, जंतु वैगेरे आंत जाऊं नये ह्याणून ही तजवीज असते; कारण असले पदार्थ आंत गेले तर त्यांपासून सर्व शरीरांत विष उत्पन्न होते. रक्काला वाहेरची हवा लागली ह्याणजे ते गोठते आणि त्याचा एक चिकट पदार्थ तयार होतो. तो कांहींसा डिंकासारखा किंवा चिकीसारखा असतो. हेंच नव्या उत्पन्न होणाऱ्या त्वचेचे पूर्वरूप होय. दुरुस्ती करण्याचेंचे ज्यांचे काम असते, असे लक्षावधि परमाणूं हे दुप्पट वेगानें धांवत असलेले दृष्टीस पडतात आणि ते पुन: ते मांस व चामडे सांधावयास सुरुवात करतात. हें काम करतांना त्यांचे बुद्धिचातुर्य व चपलता हीं फारच अद्भुत असलेलीं दिसून येतात. तसेच जखमेच्या दोन्हीही बाजूस असणारे मांसांतील, ज्ञानतंतूंतील, रक्कवाहिन्यांतील परमाणूंही वाढावयाला व वेगळे वेगळे व्हावयाला लागतात आणि लक्षावधि नवे नवे परमाणूं आणतात. ते दोन्हीही बाजूंनीं पुढे येतात आणि ते जखमेच्या मध्यावर येऊन भेटतात.

ह्या परमाणूंचे आकार दिसण्यामध्यें अगदीं भिन्न भिन्न असतात. ते कांहीं तरी करीत असतात; परंतु लैकरच त्यांचा बुद्धिप्रवाहाचा व हुक्मतीचा हात व काम करण्याची शैलीही दिसूं लागते. हे परमाणूं जखमेच्या उलट बाजूंनें ह्याच जातीचे परमाणूं घेऊन येतात व रक्कवाहिन्यांतीलही नवे परमाणूं येऊन ह्यांस मिळतात. हे परमाणूं नव्या नव्या तयार करतात, त्यांतून रक्क वाढूं लागते. त्वचा नीट करणारे ह्याणून जे प्रसिद्ध परमाणूं आहेत, ते आपल्या जातीच्या दुसऱ्या परमाणूंशीं मिळून ते सारे ती जखम ओढून धरतात, दुखवलेल्या भागाचें एक शेवट घेऊन तेथील ज्ञानतंतूं नवे तयार करतात, त्याचे तंतूं बाहेर पाठवितात व तुटलेल्या तारा हळ्हळ्हळ्ह सांधून याकतात. अशा कीं, त्यांतून पूर्ववत् प्रत्येक बातभी बिनहरकत जेथल्या तेथें जाऊन पोंचावी. हें आंतील काम अगदीं पुरें झालें, रक्कवाहिन्या, ज्ञानतंतूं आणि जोडलेली त्वचा हीं सर्व चांगलीं दुरुस्त झालीं ह्याणजे त्वचेचे परमाणूं आपलें काम पुरें करावयास लागतात आणि नवे बाह्य त्वचेचे परमाणूं तेथें उत्पन्न होऊन ते त्या जखमेवर नवी त्वचा बांधतात. त्या वेळेस आपण ती 'जखम बरी झाली' असे ह्याणतों, ह्या सर्व क्रियेमध्यें अगदीं व्यवस्थित-

पणा, क्रम व बुद्धिचातुर्य हीं स्पष्ट दिसून येतात. कोणतीही जखम वरी होतांना हा उपाय अगदीं साधा असून लक्षपूर्वक पाहिले तर प्रत्येकाला ह्यांत बुद्धिचातुर्य दिसून येण्यासारख्ये आहे आणि तें सर्व निसर्गाकडूनच प्राप्त होत असतें. ह्यावरून त्या परमेश्वराचीच त्या कामीं किंती तत्परता आहे ती पहा.

निसर्ग हा आपला पडदा बाजूस सारून आपल्या पवित्र स्थलांतून आपल्या प्रत्यक्ष स्वरूपाची थोडी तरी झांक दाखवितोच आणि आपल्या सान्निध्यास येण्याविषयीं तो आपल्यास खुणवीत असतो; पण आही पामर अज्ञानी लोक, त्याच्या बोलण्याकडे लक्ष्यात देत नाहीं आणि पाहूं नये त्या निरर्थक गोष्टीकडेच आही पहात असतों आणि क्षुद्र गोष्टी पहात बसून दुःखप्रद साधनांची खटपट करीत बसतों.

परमाणूंचे कार्य हें असें अद्भुत आहे. सर्वव्यापक ज्ञान हेंच काय तें जाणिवेचें भांडार. त्याच्याचपासून मन व इच्छा. त्याचा जाणिवेचा अंश ह्या परमाणूंसही प्राप्त झालेला असतो. तोच त्यांच्यांत राहून त्यांना प्रेरणा करतो. हीच अंतस्थ उपजतबुद्धि त्यांस प्रेरणा करीत असते. ती प्रेरणा त्यांच्यापेक्षां उच्च समुदायांतून येत असते.

अशा रीतीने ती अखेरीस मूळ मनाला पोंचते; तथापि परमाणूंचे मन त्याला दुसऱ्या दोन प्रेरणा असल्याशिवाय तें स्वतः कांहींच करूं शकत नाहीं. ह्या दोन प्रेरणा कोणत्या? तर जड आणि चैतन्य किंवा प्राण ह्या होत. ही सर्व सामुग्री त्यांना नीट पचन झालेल्या अन्नापासून मिळणे अवश्य असते. ती मिळेल तरच त्यांना आपले काम नीट करतां येतें. तशीच त्यांना प्राण किंवा जीवनशक्ति मिळण्याचीही अत्यंत आवश्यकता असते. ती मिळेल तरच त्यांना हालचाल करून आपले कार्य नीटपणे तडीस नेतां येतें. मन, जड द्रव्य आणि शक्ति ह्या तीन गोष्टी जशा मनुष्याला आवश्यक आहेत, त्याप्रमाणेच त्या सूक्ष्म परमाणूंनाही अवश्य आहेत. मनालासुद्धां जडाच्या आधारे आपले काम करावयाला शक्ति—चैतन्य किंवा प्राण हीं अवश्य असतात. हें जसें मोळ्याला तसेच लहानाला. श्रेष्ठाला आणि कनिष्ठाला ह्या त्रयीची आवश्यकता सारखीच असते.

पूर्वीच्या प्रकरणांत आही सांगितलेंच आहे कीं, रक्ताला पौष्टिक अंश देण्यामध्ये पचनाचें महत्त्व फार आहे. तें ज्ञालें असेल तरच शरीराच्या प्रत्येक भागांतील दुरुस्तीचें काम नीट रीतीनें चालतें. ह्या प्रकरणामध्ये शरीराची घटना करतांना ते आपल्या द्रव्यांचा कसा उपयोग करतात हें दाखवून दिलें. तसेंचे ते आपल्या स्वतःच्या शरीरांचीही घटना कशी करतात, आपलीं शरीरें आपणच ते कशीं उत्पन्न करतात हेही दाखवून दिलें आहे. आतां हें एक ध्यानांत ठेवा कीं, हे परमाणूं शरीराची रचना करतांना ज्या विद्या कामास लावतात, त्या अन्नापासून मिळालेल्या द्रव्याच्या त्यांच्याच सभोवार असतात आणि त्याच द्रव्यांचे ते परमाणूंही बनतात. मग ते आपल्याला पाहिजे तेवढा प्राण किंवा जीवनशक्ति आर्कषण करून घेऊन ज्या ठिकाणीं जाणे अवश्य असतें, त्या ठिकाणीं जातात आणि तेथें आपल्यालाही तयार करतात. अवयव, त्वचा, हाडे, स्नायु वगैरेही तयार करतात. त्यांचीं स्वतःचीं शरीरें बनण्याइतकीं बरोबर यथायोग्य द्रव्यं नसर्तील, तर त्यांचे कार्य त्यांना सुरु करतां येत नाहीं, क्षणजे त्यांना उत्पन्नच होतां येत नाहीं; त्यांचे अस्तित्वच नसते. जे लोक आपल्या प्रकृतीला दासळूं देतात, ज्यांना मिळावी तशी पुष्टी मिळत नाहीं, त्यांच्या रक्तामध्ये असावे तितके परमाणूं असत नाहींत; त्यामुळे शरीररचनेची क्रिया चालावी तशी चालत नाहीं. परमाणूंचीं शरीरें ज्या द्रव्यांचीं बनतात, तीं द्रव्यं परमाणूंजवळ असावीं लागतात. तीं मिळण्याचा मार्ग एकच आहे. तो कोणता? तर अन्नांतील पौष्टिक भागाकडून, शरीरांत पुरेसा प्राण नसेल, तर त्या परमाणूंना आपले काम पुरुं करण्याइतका तकवा राहात नाहीं आणि सांया शरीरामध्येही प्राणाचा अभावच ज्ञालेला दिसतो.

कधीं कधीं मनुष्याच्या क्रांत्रिम बुद्धिमत्तेनें हें उपजतबुद्धीचे ज्ञानही मठ बनतें, लोपून जातें, तें बेपर्वा होऊन भलत्याच रीतीनें वागूं लागतें, आपले काम करावें तसें करीत नाहीं आणि परमाणूंही व्हावे तसे उत्पन्न होत नाहींत. असें ज्ञालें तर त्या बुद्धीमध्ये खरा प्रकार आहे तो आधीं ग्राह्य करावा; त्याची पहिली ज्ञालेली चूक सुधारावी आणि उपजतबुद्धीचा मार्ग

धरावा. असा कीं, तेणेकरून ती आपलै कर्तव्य बरोबर रीतीनें करील आणि त्यापुढे ती आपल्या राज्यांत आपला अमल बरोबर सुरू ठेवील. ह्यासाठीं तिच्याशीं उत्तेजक शब्द बोलून तिला हुस्प आणावा, तिची स्तुति करावी, तिला धीर यावा. असा कीं, तेणेकरून ती उपजतबुद्धि पुनः पूर्ववत् ताळ्यावर येईल आणि आपल्या गृहकृत्याची नीट व्यवस्था लावील. कधीं कधीं ही उपजतबुद्धि तिच्या मालकाच्या किंवा इतर पूर्वीच्या उलट कृत्यांनी इतकी बहकलेली असते कीं, तिचें सर्व कृत्य पूर्ववत् ताळ्यावर येण्याला कितीतरी काल लागतां. असें झालें तर बहुधा त्या परमाणुसंघांतील हुकूम त्याच्या हाताखालचे परमाणु मुळीच मानीत नाहीत. ह्या दोन्ही प्रकारांमध्ये आपल्या इच्छाशक्तीनें त्यांना हुकूम करून आपल्या हुक्मतीत आणले पाहिजेत आणि शरीराच्या प्रत्येक भागांतील कार्य योग्य रीतीनें करावयास त्यांस लावले पाहिजे. ह्यांत ही एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, बुद्धीचा असा एक धर्म आहे कीं, प्रत्येक अवयवांत व त्याच्या भागांतही इच्छाशक्तीनें जर तशी आज्ञा केली, तर हें सर्व कार्य बरोबर होतें; कारण ती आज्ञा त्या प्रत्येक परमाणुला पाढावी लागते.

प्रकरण एकोणीसावें.

ज्या अवयवांवर सत्ता चालत नाहीं

त्यांवर सत्ता चालविणे.

ह्या पुस्तकाच्या मागच्या प्रकरणांत मनुष्याचा देह हा लक्षावधि सुक्ष्म परमाणुंनीं बनलेला आहे याचें विविरण केलें. त्या प्रत्येकाजवळ त्याच्या कार्याला लागणारी पुरेशी जड तच्चाची सामुद्रीही असते, आणखी तें कार्य करावयास लागण्यापुरता प्राणही पण त्याला दिलेला असतो. त्याला त्याच्या कार्यापुरती बुद्धीही पण दिलेली असते. ती त्याचें कार्य उत्तम रीतीनें त्यास करतां येण्याइतकीं पुरेशी असते. प्रत्येक सुक्ष्म जीव हा त्याच जातीच्या परमाणुसंघापैकीं एक असतो. त्या संघांतील बुद्धि एकत्र होऊन दरएक परमाणुसंघाचें मन बनलेले असतें. ह्या परमाणुंचा प्रत्येक पुंज दुसऱ्या मोठ-मोठाल्या पुंजांचाच अंश असून तो आणखी एखाद्या मोठ्या पुंजाचा विभाग

असतो अशा रीतीनें हें एक परमाणुंच्या बुद्धीचें किंवा इच्छाक्तीचें मोठें राष्ट्रं असते. हें सर्व राष्ट्र उपजतबुद्धीच्या सत्तेखालीं चालत असते. ह्या परमाणुपुंजांचें मुख्य कर्तव्य ह्याणजे हें कीं, त्यांनीं उपजतबुद्धीच्या हुकमानें चालावयाचें आणि आपलें काम उत्तम रीतीनें करावयाचें; पण त्यांत कधीं कधीं विचार आडवे येतात आणि त्यांचें मन भेदरून जाते.

ह्या व अशाच इतर कारणांनीं उपजतबुद्धीचेही कांहीं चालत नाहीं. त्यामुळें त्यांच्या नित्यकार्यातही कधीं कधीं अडथळा येतो; कारण ही मनुष्यबुद्धि केहां केहां भलत्याच नव्या नव्या संवयी लावून घेते. त्यामुळें ह्या परमाणुसंधांच्या कार्यातील नियमितपणांतही विघडाविघड होते. उदाहरणार्थ, बद्धकोष. एखाद्या वेळीं मनुष्याची बुद्धि दुसऱ्याच कांहीं कामांत गुंतलेली असते आणि उपजतबुद्धि त्या देहाला देहर्थं करण्यासाठीं हांक मारीत असतांही ती त्याला जाऊं देत नाहीं. आंतङ्गांतील परमाणुं त्याला सारख्या सूचना देत असतात, तरी तिकडे ती लक्ष देत नाहीं किंवा पाणी मागितले तरी त्यांच्याकडे ती दुर्लक्ष करते. त्यामुळें कित्येक परमाणु-संधांतील परमाणुं घोटाळ्यांत पडतीत. त्यांचे काम त्यांना सुचत नाहीं. अशा वेळीं नेहमींची संवय मोडते आणि भलताच संवय जडते. कित्येक परमाणुपुंजांमध्ये दांडगाई व लष्टालष्टी सुरुं होते. ते हां अर्थात् त्यांच्या नित्याच्या राज्यामध्ये बंडाळी उज्ज्वते आणि नवे नवे रिवाज उत्पन्न होऊन साराच ब्रह्मवेदाठा उडतो. एखादे वेळीं सर्वांत लहान पुंज असतो त्याला [किंवा कधीं कधीं मोठचा पुंजालासुद्धां] जे जे परमाणुं आपआपले काम बोवर करीत नाहींत, भलभलत्या मार्गात शिरतात, त्यांना सरळ मार्गावर आणण्याकरितं त्यांच्याशीं झगडत बसावें लागतें; त्यामुळे त्यांच्यावर कामाचा बोजा फार पडतो. इत्यादि कारणांनीं देहाला जशी पौष्टिकता मिळावी तशी मिळत नाहीं. अशा प्रसंगीं मनुष्याची जी स्थिति होते, तशीच स्थिति त्या सूक्ष्म जीवांची झालेली असते, ह्याणजे पाहणाऱ्याला तो मनुष्य जसा अडचणींत असलेला दिसतो, त्याप्रमाणेंच हे सूक्ष्म जीवही अडचणींतच सांपडतात. ते पाहिजे तसा बंडावा करूं लागतात, त्यांना आधीं काम करावयाला पाहिजेत, तीं द्रव्येंच त्यांच्या जवळ नसतात,

तीं थोडींबहुत मिळालींच, तर ते कधीं काम करतात, कधीं धड करीतच नाहींत! अशी त्यांची टोलवायेलवी चाललेली असते. कांहीं परमाणु आपलें काम घाईघाईने कसें तरी करतात. तेसुद्धां मनास वाढेल तेवढेच, केले न केलेसें करतात. तें तरी लहर लागली तर करतात, नाहीं तर करीतच नाहींत! ही स्थिति पूर्ववत् होण्याला, पौष्टिकता वाढावयाला, सर्व कार्ये नीट रीतीने चालावयालाही हळूहळू सुरवात होईल, नाहीं असें नाहीं; पण त्याला एक गोष्ठ करावी लागते. ती ही कीं, आपलपा इच्छेने त्यांना नीट कडक रीतीने नीट चालण्याविषयीं हुक्म केला पाहिजे, त्यांस ताकीद दिली पाहिजे. असा हुक्म केल्याने तीं सर्व कार्ये ते सूक्ष्म जीव करीं बिनचूक करूं लागतात, हा चमत्कार फार पाहण्यासारखा असते. मोठमोठे योगी आपल्या शरीरांतील कोणत्याही भागांवर जी हुक्मत चालवितात, ती केवळ अपूर्व असते. ते शरीरांतील प्रत्येक परमाणुवरही हुक्मत चालवितात. हिंदूस्थानामध्ये योगी ह्यणवून घेणारेही कांहीं लोक आहेत, त्यांनासुद्धां ही सत्ता चालविण्याची बरीच कृति साधलेली असते. ते लोक नेहमी असल्या कृति लोकांपुढे दाखवून चांगले पैसे मिळवितात. त्यांच्या त्या कृति पाहून प्रवासी लोकांसही मोठे आश्रय वाटते. अशा कृति पुष्कळांस आवडतात व त्यामुळे लोकांचे मनोरंजनही होतें हें खरें; पण अशा योगसाधनाच्या कृतीला तमाशाचे रूप दिलेले पाहून खन्या योग्यांना अशा कृतींचा दुरुपयोग केल्याबद्दल वाईट वाटते.

इच्छाशक्ति नीट कमावलेली असली, तर ती ह्या परमाणुवर ताबडतोव आपली सत्ता चालविते किंवा परमाणुसमुदायावर नुसती एकाग्रता करूनही त्यांस ताळ्यावर आणतां येते; परंतु त्या कृतीचा जिज्ञासूला चांगलाच अभ्यास करावा लागतो; पण ह्याशिवाय दुसऱ्याही अनेक रीति आहेत. त्यांमध्ये आपल्या इच्छेवर एकाग्रचित्त ठेवून त्याला अवयवांतील त्या त्या सूक्ष्म जीवांना हुक्म करून त्यांच्याकडूनही कार्य करून घेतां येते. इच्छाशक्ति आणि आत्मविश्वास ह्यांच्या प्रयोगाने पाश्चिमात्य लोकसुद्धां हें करूं शकतात. शब्दोच्चार करणे तो एकाग्रचित्ताने करून जेथें आपल्याला दुःख होत असेल, तेथे असणाऱ्या परमाणुना त्याची दुरुस्ती करावयास सांगावे,

तेथें प्राणाचाही अधिक सांडा करावयास सांगावें, ह्याणजे त्यांना काम करावयाला तितके सामर्थ्यर्ही प्राप्त होतें; असे केल्यानें नादुरुस्त भागांतील रुधिराभिसरणही वाढून त्या परमाणुना पौष्टिकताही मिळते आणि शरीर-घटनेचीं द्रव्येही अधिक प्राप्त होतात.

इच्छाशाकि नीट ताव्यांत येईपर्यंत जेथें आपल्याला वेदना होतात, त्या ठिकाणावर मन लावणे आणि तो भाग दुरुस्त करावयाला त्या परमाणुना निक्षून आज्ञा करणे, ह्याची आत्मसामर्थ्याची योगी एक अगदीं सोपी रीत आपल्या शिष्यांना पढवीत असतात. ही रीत अगदीं सोपी व साधी आहे. ती हीच कीं, ज्या भागाची विघडाबिघड झालेली असते किंवा जो अवयव नीट काम करीत नाहीं, त्याच्याशीं ‘बोलणे’ ही होय. शाळेंतील मुलांना किंवा पलटणींतील लोकांना ज्याप्रमाणे हुक्म फर्मावितात, त्याप्रमाणेच त्या अवयवाला किंवा त्याच्यांतील परमाणुसंधाना हुक्म करणे. तोंडानें आज्ञा करावयाची ती अगदीं निक्षून व सक्त करावी. आपल्याला जें कार्य त्या अवयवाकडून करून ध्यावयाचे असेल, तें त्यास करावयास सांगावें. तीच गोष्ट त्याला पुनः पुनः बजावून सांगावी. आपण सांगतों त्याच्याकडे एखादा मनुष्य दुर्लक्ष करीत असला किंवा आपण काय झाणतों तें ऐकत नसला, तर आपण जसें त्याच्या अंगाला डिंवचतों, खांदा हालवितों, त्याप्रमाणेच आपण जो भाग दुखत असेल किंवा ज्या भागांत कांहीं नादुरुस्ती झाली असेल, त्या भागावर थोड्याशा हळूहळू इचिक्या माराव्यात, हळूहळू चापव्या माराव्यात, जणों काय, आपण त्याला जागृत करीत आहेंत. ह्यांत तुझी असे मात्र तर्कवितर्क काढीत बसू नका कीं, त्याला कान कोठे आहेत? त्याला भाषा कोणती समजते? इंग्रजी कीं मराठी? कीं दुसरी कोणती? कारण त्यावर कार्य करणारे मन असते, भाषेशीं कांहीं संबंध नाहीं. तुझी कोणत्याही भाषेत बोलला तरी तें त्यांना कळते. तुमच्या मनाला जी भाषा कळते, तीच त्यालाही कळते. आपण जोरानें शब्द उच्चारले कीं, मनांतील अभिप्राय सहज त्याच्या पुढे उभा राहतो आणि त्याची प्रतिक्रिया सहज त्या नादुरुस्त स्थळीं जाऊन पोंचते; कारण उपजतबुद्धीला ज्ञानतंतूच्या प्रवाहाने

ती सर्व बातमी तेथील परमाणुंस पोंचत असते. ती तेथील परमाणुंसंघांना व प्रत्येक सजीव परमाणुलाही पोंचते.

आही पूर्वी सांगितलेच आहे की, असें केळ्याच्या योगानें तेथें प्राणाचाही पुरवठा होतो आणि त्या नादुरुक्त भागावर रक्ताचाही सांटा अधिक होऊन त्यामुळे आपली आज्ञाही पण एकत्रित होऊन तेथें जाऊन धडकते. प्रकृति दुरुस्त करणारानें आपले हुक्म असेच केले पाहिजेत, ह्याणजे अस्वस्थ प्रकृतीच्या मनुष्याची उपजतवृद्धि त्या आज्ञा नेऊन बंडखोर परमाणुना पोंचविते. अलीकडच्या लोकांना हे केवळ ‘पोरखेळ’ आहेत असें वाटेल; परंतु तें तसें नसून त्यांत सारें शास्त्रीय तत्त्वच भरलेले आहे. ह्याणनंच योग्याची खात्री असते की, ह्या आज्ञा मानसिक शक्तीनें त्या त्या परमाणुना जाऊन पोंचतात. ह्याकरितां त्याचे प्रत्यक्ष प्रयोग करून पाहिल्याशीवायच ‘त्यांत कांहीं अर्थ नाहीं’ असें ह्याणन क्षुगारून देऊ नका. ह्याचा अनुभव आज कितीएक शतके लोक घेत आले आहेत आणि इतके शीघ्र कार्य करणारा ह्याहून दुसरा सोपा उपायच नाहीं.

ह्याचा तुह्याला आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर उपयोग करावाचा असेल, अथवा दुसऱ्या कोणावर हा प्रयोग करणें तर, ज्या भागांतील कार्य बरोबर चालत नसेल, त्या भागावर हळूच हात फिरवावा, थोड्याशा त्याच्यावर टिचक्या माराव्यात, त्यावर तळ हात चोळावा. आणि मोळ्यानें सांगवेः— [उदाहरणार्थ] “ ऐक ! हे यकृता ! तूं आपलें कार्य नीट कर. तूं फार आढळसावले आहेस; पण मी तुला पुन्हां सांगतों कीं, आतां असा हलगजीर्पणा कामाचा नाहीं. मी सांगतों, चल, कामाला लाग. लाग कामाला ! हा तुझा मूर्खपणा आतां पुरे कर. ” हे शब्द निखालस असेच पाहिजेत, अशांतला अर्थ नाहीं; तरी पण तो अवयव आपलें काम यथायोग्य करीपर्यंत तुह्याला वाटतील ते अशा प्रकारचे कडक व सक्तीचे शब्द योजावायास हरकत नाहीं. हृदयाची क्रियासुद्धां अशाच रीतीनें ताळ्यावर येईल; पण त्याला जे शब्द वापरावयाचे ते मात्र ह्यांपेक्षां फार सौभ्य व हळू वापरले पाहिजेत.

उदाहरणार्थ, यकृतांतील परमाणुपुंजांपेक्षां हृदयांतील परमाणुपुंजांचे ज्ञान अधिक उच्च दर्जाचें असते. याकरितां त्यांच्याशीं बोलणे तें त्यांची अदब राखूनच बोलावें लागते. हृदयाला सांगणे तें हळू, विनयानेंच सांगावें कीं, “ तू आपलें काम जरा विशेष दक्षतेनें करीत जा. ” एखाद्या रेड्ड्याला किंवा बैलाला बोलतात; तसें उच्छ्रृटपणानें मात्र हृदयाशीं कधीं बोलूळू नये. यकृतापेक्षां ह्याच्याशीं अधिक नम्रतेनें बोलावें. प्रत्येक अवयवावर हुक्मत चालविणारे जे परमाणुसंघ आहेत, त्यांत हृदयांतील ह्या परमाणुंचे ज्ञान फार श्रेष्ठ असते. ते अत्यंत बुद्धिमान् असतात आणि त्यांची सत्ता हाताखालच्या परमाणुवर अधिक चालते. यकृतांतील परमाणुसंघ निखालस मद्द असतो. त्याची बुद्धिही फार कमी असते आणि ते गाढवासारखे किंवा खेचरासारखे मठ असतात; परंतु हृदयांतील परमाणुपुंज अरबी घोड्यासारखे उमदे, बुद्धिमान् व कर्तृत्वशक्तीचे असतात. यकृतांतील परमाणूं कांहीं दंगाधोपा करतील, तर त्यांना तुझी हुक्म फर्मावयाचा तो कडकच फर्माविला पाहिजे; कारण त्यांची योग्यता गाढवाच्याच तोडीची आहे; पण कोळ्यांतील परमाणूं हृदयांतील परमाणूंइतके नसले तरी ते फार बुद्धिमान् असतात. आंतङ्गांतील परमाणूं जरी थोडेसे दुःखदायक व वेदना करणारे असतात, तरी ते फार आज्ञाधारक असतात. ह्याकरितां प्रत्येक दिवशीं सकाळीं (नेम-लेल्या वेळेला) त्यांसही वारंवार सूचना यावी लागते. आपण नेमलेल्या वेळींच शौचास जाण्याचा परिपाठ ठेवला आणि त्याचा वेळ ठरलेला असला—अमव्याच वेळीं जावयाचें असा नेम ठेवला—तर तुहांला अनुभव येईल कीं, तो अगदीं तुमच्या इच्छेप्रमाणे पोट साफ करील.

पण ही एक गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे कीं, बिचारे आंतडे नेहमीं तकार करते. त्याला ताळ्यावर आणावयाला थोडा उशीर लागते; पण थोड्याच महिन्यांत पाहिजे तेब्हां शौचास होतें व तें नियमितपणानें होऊळ लागते. मात्र त्याला रोज शौचास जाणे तें नियमित वेळींच जाण्याचा परिपाठ ठेवला पाहिजे आणि तोंपर्यंत वर सांगिल्याप्रमाणे त्याला तुझी हुक्मही पण करीत गेलें पाहिजे. मात्र ते शब्द जरा सौम्य रीतनिंच

वापरावेत. त्याला सौम्य शब्दांनीच सांगावें कीं, “ बाबारे ! आज वरेच दिवस ज्ञाले. अद्याप तुझें कार्य ताळ्यावर येत नाहीं, तर असें उपयोगाचें नाहीं. तूं रोजचें कार्य नियमित वेळच्या वेळीं करीत जा. ” असें केलें ह्याणजे झाडा अगदीं पूर्ववत् वेळच्या वेळीं हेत जाईल. शौचाची रोजची वेळ हेत आली, ह्याणजे त्यांतील परमाणुसंधाना सूचना द्यावी कीं, “ हं ! आतां वेळ जवळ आली बरें. याकरितां तूं आपलें कार्य करावयास तयार हो. ” आपण हुकूम करावयाचा तो केवळ थड्हा किंवा विनोद अशा अर्थाचा मात्र दिसूं नये, तर त्यांत खरेपणा व अवसान दाखवावें. त्यांला आपला अंमल दिसावा, ह्याणजे ते बरोवर आपला हुकूम पाठतील. शौचास साफ न होणाऱ्या पुष्कळ कुरकुरी एक महिन्यापासून तीन महिन्यांच्या अंत ह्या उपायानें बऱ्या झालेल्या आही पाहिल्या आहेत. हे उपाय अगदीं सोपे आहेत; पण ते तुम्ही करून पाहिले पाहिजेत. प्रत्येक आजारावर उपचार सांगत बसावयाला आहाला वाव नाहीं; तथापि आपल्याला सहज कळून येईल कीं, जो अवयव किंवा परमाणुसंघ नादुरुस्त भागावर अंमल चालूतो त्याला पूर्वीच्या भागांत सांगितल्याप्रमाणे त्या त्या स्थळींच हुकूम करीत असावें. कोणत्या स्थळीं दुःख हेतें हें समजत नसेल, तर साधारण ज्या भागांत तें दुःख असेल, त्या भागावर हुकूम सोडला तरी पुरे. तो अवयव किंवा भाग आपल्याला नक्कीच कठला पाहिजे अशी कांहीं आवश्यकता नाहीं. साधारण ज्या भागांत विघडाविघड झाली आहे असें वाटेल, त्याच जागीं “ अरे तूं ऐक. वैगेरे ” ह्याणावें ह्याणजे झालें. हें पुस्तक कांहीं रोग वरे कसे करावेत ह्या विषयाचें नाहीं. ह्या पुस्तकाचा हेतु एवढाच कीं, रोग न होण्याला काय काय उपाय करावेत तें दाखवून देणे. तेव्हां ह्या थोड्याशा केलेल्या सूचना शरीरांतील कार्ये बरोबर चालण्याला व प्रत्येक अवयव आपआपलें कार्य बरोबर करील असें करण्याला तुम्हांला बरीच मदत करील ह्यांत शंका नाहीं.

असल्या क्षुल्क उपायांनीं आपल्या शरीरांतील अवयवांवर आपली हुकूमत चालते हें ऐकून आपल्याला आश्रव्य वाटलें असेल, ह्यांत दिलेले उपायही त्यांतलेच वाटतील; तथापि आणखीही कांहीं उपाय सांगतों, अशाच

रीतीनें तुमचें कपाळ दुखत असेल तर डोक्यांतील रक्त खालीं उतरवून तुमचा ठणका राहील. तुमच्या अंगांत हुडहुडी भरली असेल तर रक्त वाढविण्याला हुक्म करून तें वाढवून प्राणाचें आधिक्य करून तुहाला आपल्या अंगांत उबारा आणतां येईल. ह्या प्रयोगानें तुमच्या अंगांतील रुधिराभिसरणही यथाप्रमाण चालवितां येईल आणि शरीराचा कोणताही भाग दुखत असेल तर तो पूर्ववत् बरा करतां येईल आणि स्वरोखर आरोग्यासाठीं आणखी ह्या प्रयोगाच्या आधारे किंतीतरी गोष्टी करतां येतील. मात्र त्या दृढनिश्चयानें आणि धीराधीरानें केल्या पाहिजेत. कोणता हुक्म करावा हें तुहाला समजत नसेल तर, तुझी भागाला सांगा कीं, “अरे! ए! तू आतां बरा हो. माझ्या या वेदना आणि हें दुःख बरें झालें पाहिजे. तें तूच करावेंस अशी माझी इच्छा आहे.” असेंच दुसरें कांहीं तरी, पण या सांग्याला अभ्यास पाहिजे आणि धीर पाहिजे, हेंही उघड आहे. त्याची तत्काल सिद्धि होण्याला ह्याशिवाय अन्य कांहीं मार्ग नाही.

प्रकरण वीसावें.

भानुचक्र.

प्रकृति, ज्ञानतंतुजालामध्ये पृष्ठरज्जूच्या दोहों बाजूच्या देन नाड्यांच्या देन शृंखला बनून झालेली असते. ती नाडी, मस्तक, मान, छाती व पोट ह्यांमध्ये गेलेली असते. (नाडी ही ज्ञानतंतूच्याच द्रव्याचा जुडगा असून त्यांत ज्ञानतंतूचे जीवांश असतात.) ह्या नाड्या तन्तूनीं परस्परांशीं जोडलेल्या असून ह्या बृहन्मास्तिक पृष्ठरज्जूला स्वयंसिद्ध ज्ञानतंतूनीं जोडलेल्या असतात. ह्या नाड्यांपासून हजारों तंतूच्या शाखा शरीराच्या रक्तवाहिन्यांच्या वैग्रे अवयवांत आणि ठिकठिकाणीं हे ज्ञानतंतू एकत्र होऊन त्यांच्या ग्रंथी बनलेल्या असतात. त्यांना ‘चक्रे’ अशी संज्ञा आहे. प्रकृतिवाहक प्रवाहाचा अंमल नेहमीं रुधिराभिसरण, श्वासोच्छ्वास व पचनक्रिया इत्यादि अनिच्छित कार्यावर चालतो.

मेंदूपासून ज्ञानतंतूच्या द्वारे शरीराच्या सर्व भागावर जो धक्का किंवा शक्ति पोंचते, त्याला पाश्चिमात्य शास्त्रांत 'ज्ञानतंतूची गति' असें ह्याणतात; परंतु योगी लोक त्यालाच 'प्राणाचे स्वरूप' असें ह्याणतात. ह्या धक्काचे स्वरूप व गति हुबेहूब विद्युत्प्रवाहाप्रमाणे असते आणि हेंहि कळून येईल कीं, ह्या ज्ञानप्रवाहावांचून हृदय उडणार नाहीं, रक्ताचे अभिसरण होणार नाहीं, फुफ्फुसें श्वासोच्छ्वास करणार नाहींत किंवा कोणतीच क्रिया होणार नाहीं; इतकेंच नव्हे तर त्याच्याशिवाय ह्या देहांतील सारेंच यंत्र बंद पडेल. हें तर काय पण प्राण असल्याशिवाय मेंदूला मुळीं विचारच करतां येणार नाहीं. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला ह्याणजे प्राणांचे आकर्षण किती महत्त्वाचे आहे, ही गोष्ट स्पष्ट दिसून लागते आणि पाश्चिमात्य शास्त्रांपेक्षां आमच्यांतील प्राणायाम किती श्रेष्ठ व उच्च प्रतीचा आहे, ही गोष्ट तत्काल मनास पटते.

योग्यांची गति ह्या शास्त्रांत पाश्चिमात्य शास्त्रांच्याही पुढे आहे; कारण तीत ज्ञानतंतूच्या रचनेचाही महत्त्वाचा भाग आहे. उदाहरणार्थ, 'भानुचक्र' कां ध्याना! हें नांव पाश्चिमात्य लोकांनींच दिलेले आहे. त्याविषयीं त्यांचे मत फक्त इतकेंच आहे कीं, तेंएक स्वयंसिद्ध ज्ञानतंतूच्या द्रव्यांचे जाळें असून तें नाड्यांसहर्वतमान शरीरांतील निरनिराळ्या ठिकाणीं आढळतें. योग-शास्त्राच्या मतानें भानुचक्र हा ज्ञानतंतूपैकीं अत्यंत महत्त्वाचा भाग असून तो मेंदूचाही एक भागच आहे. मनुष्याच्या मर्मस्थानांतील तो एक प्रमुख भाग आहे. पाश्चिमात्य शास्त्रांना त्याची नुकतीच कोठें थोडथोडी ओळख पटत चालली आहे; पण ती गोष्ट आमच्यांतील योगीलोकांना (पौर्वात्य) कित्येक शतकांपासूनच माहीत आहे. अलीकडच्या कित्येक लेखकांनी ह्याच भानुचक्राला 'उदरस्थ मेंदू' अशीही संज्ञा दिली आहे. भानुचक्र हें जठरामध्ये 'पोटाच्या खळगीच्या' मार्गे लागूनच पाठीच्या कण्याच्या दोहों बाजूस चिकटून असतें. हें पांढऱ्या आणि करऱ्या रंगाच्या मेंदूच्या द्रव्यांचे बनलेले असून मनुष्याच्या इतर मेंदूप्रमाणें हुबेहूब असतें. मनुष्याच्या अंतर्गत मुख्य अवयवांवर त्याचा ताबा असतो आणि आपल्या अदमासापेक्षां तें पुष्कळच भागावर वावरत असतें. भानुचक्राच्या संबंधानें

योग्याचीं कांहीं मते आहेत, त्याबद्दलचे विवेचन करतांना इतकेंच सांगतों कीं, ते एक प्राणाचा मोठा संग्रह आहे. हा भानुचकावर एक जोराने ठोसा मारला, तर मनुष्य तळकाळ मरण पावतो. ही गोष्ट सर्वां माहीतच असल्यामुळे द्वंद्युद्धांत जिंकणारे लोक, शत्रूंचे भानुचक कोऱे आहे ते नीट त्याहाळून नेमका त्या ठिकाणीच ठोसा लगावतात.

हा मेंदूला 'भानुचक' हे नांव अगदीं यथार्थ दिले आहे; कारण, ते शरीराच्या सर्व भागाला मजबूती व तरती देत असते. हे तर काय, पण प्राणाचा मोठा संग्रह जो मस्तकांतील मेंदू तोसुद्धां ह्याच्यावरच विशेषकरून अवलंबून असतो. आज ह्याणा कीं, उद्यां ह्याणा, पाश्चिमात्य शास्त्र भानुचकाचे खरें कार्य काय ते ओळखू लागेल आणि सांप्रत त्यांच्या मूलग्रंथांत जितके त्याचें महत्त्व त्यांनी वर्णन केले आहे, त्याहून त्याचें महत्त्व फार अधिक आहे, असेंच त्यास ह्याणावें लागेल.

प्रकरण एकवीक्षणे.

प्राणायाम.

हा पुस्तकाच्या मागच्या प्रकरणांत आहीं आपल्याला हवेपासून, अन्नापासून व पाण्यापासून प्राण कसा काढून घेतां येतो, ह्याचें विवेचन करून सांगितले आणि श्वासोच्छ्वास घेण्यांत, खाण्यांत, पिण्यांत कसकशी वाग-णूक ठेवावी हे तपशीलवार सांगून दिले; पण त्याच विषयाचा थोडासा भाग सांगावयाचा राहिला आहे. तो सांगण्यापूर्वी प्राणसंग्रह करण्याला व तो विभागून देण्याला जें तच्च उपयोगी त्या हटयोगाचा अभ्यास व उच्च तच्च ह्याचीहि थोडीशी माहिती करून दिलेली बरी, असा विचार केला आहे. 'नियत प्राणायाम' असे ज्याला ह्याणतात, त्याची माहिती देतो; कारण, हटयोगाच्या अभ्यासांत मुख्य जी काय गुरुकिली आहे ती त्यांत आहे.

सर्व जें काय तें हालचालीं आहे. अगदीं सूक्ष्म परमाणुपासून तों तहत अजस सूर्यनारायणापर्यंत प्रत्येक वस्तूत हालचाल भरलेली आहे. निसर्गामध्ये अगदीं स्तव्धता अशी कोढेंच नाहीं. हा हालचालींतला एक रजःकण जर-

नाहींसा झाला, तर सान्या ब्रह्मांडाचा चक्राचूर उडून जाईल. अखंड हालचालीनेच ब्रह्मांडाचे राहाटगाडगे चालले आहे. चैतन्याच्या योगानें जड हें अक्षयीं फिरत राहतें; त्यामुळे कोट्यावधि स्वरूपे व अनंत प्रकार दिसू लागतात. तरीसुद्धां तीं स्वरूपे व प्रकार कांहीं शाश्वत इकत नाहींत. उत्पन्न झाले कीं पुरेत तत्कर्णींच त्यांचे रूपांतर होऊं लागतें. त्यांच्यापासून आणखी असंख्य स्वरूपे तयार होतात, त्यांचीं पुनः रूपांतरे होऊन त्यांचीं नवीं नवीं रूपांतरे होतच असतात. असें होतां होतां अखेर अनंत प्रकारांनी सारे ब्रह्मांड गजबून जातें. साकार वस्तुमध्ये एकही कोणी शाश्वत नाहीं; पण सत्तत्त्व आहे तें मात्र अचल आहे. दृश्य पदार्थ हा केवळ एक देखावा आहे. ते येतात आणि जातात; परंतु सत्तत्त्व आहे ते शाश्वत असून अदृष्ट आहे.

मनुष्याच्या देहांतील परमाणुची अक्षय हालचाल सुरु असते. त्याचे रूपांतर अक्षय चालू असते. थोडे महिने जातात न जातात तों, ज्या द्रव्यांचा मनुष्यदेह बनलेला असतो, त्यांची बहुतेक बदल होऊन जाते आणि कांहीं महिन्यांपूर्वी असलेला परमाणु शिल्क राहतो असा कचितच. हालचाल ! सगळी हालचाल ! ! बदल, एकसारखी बदल ! !

कोणतीही हालचाल ध्या, तीत नियमितपणा हा असावयाचाच. नियमितपणा हाच सर्व ब्रह्मांडांत भरलेला आहे. सूर्यभोवतीं ग्रहांचे परिभ्रमण, समुद्रांत तुफान आणि भरती-ओहोटी, हृदयाचे उडणे हीं सारीं नियमानेच चाललेलीं असतात. सूर्याचे किरण आमच्यापर्यंत येऊन पोंचतात, आहांवर पर्जन्याची वृष्टि हेते, ती ह्याच नियमांच्या आज्ञेनुसार होते. सर्वांची वाढ हें ह्याच नियमांचे प्रदर्शन होय. कोणत्याही गति ह्या नियमित कालमर्यादेचीच स्वरूपे होत.

सूर्यभोवतीं ग्रह ज्या कालमर्यादित नियमांनीं फिरत राहतात, तेच नियम आमच्या देहासही बरोबर लागू आहेत. योगशास्त्रांतील प्राणायामाच्या गूढ तत्त्वांतील बहुतेक भाग हा सर्वप्रसिद्ध निसर्गाच्या पायावरच रचलेला आहे. शरीरांतील हेच नियम साधून योगीलोक प्राणाचा संग्रह करतात आणि मग

त्याचा इच्छेप्रमाणे पाहिजे त्या कामाकडे उपयोग करतात. त्याचीच आतां आही अधिक फोड करून सांगणार आहों.

आपण ज्या शरीराचा उपभोग घेतों, तें एक समुद्रांतून जमिनींत शिर-लेल्या खाडीच्या तोंडाप्रमाणे एक तोंड आहे. हा जरी ज्याच्या त्याच्या नियमांचाच विषय असल्याचें उघड आहे, तरी खरोखर तो समुद्राच्या भरतीओहोटीचाच विषय होय. हा जीवनसागर उसळ्ठो व शांत होतो, वर जातो व खालीं येतो आणि त्याच्या हालचालीबरोबर व धक्काबरोबर आहांसही हेलकावे खावे लागतात. नेहमींच्या पद्धतीप्रमाणे आही ह्या जीवनमहासागरांतील खळबळीचे व शांततेचे धक्के घेत असतों. ते आही सोसतों; परंतु एखादे वेळीं ह्या खाडीचें तोंड रेंदा वगेरे भरून बुजून जातेआणि आमच्या सागरमातेचे धक्के आमच्यापर्यंत पोंचतच नाहींत आणि त्यामुळे आमच्यामध्यें विघडाविघडीचें स्वरूप प्रगट होतें.

सारंगीचा सूर आपण ऐकलेलाच आहे. तोच सूर जर सारखा वाजविला व सारखा ठेका चालू ठेवला, तर त्यालाच गति प्राप्त होते व त्या चळवळीने एका क्षणांत पूलसुद्धां पडून जातो. पायदळ-पलटणीची गोष्टसुद्धां अशीच. एखाद्या पुलावरून लळकरचे लोक जाऊ लागले, तर त्या वेळीं त्यांस एकदम ‘रांग मोडून चाला’ ह्याणून हुक्कम करतात. ह्याचें कारण हेच कीं, ते जर तसेच सारख्या तालावर व ठेक्यावर चालतील, तर तो पूल व ती पलटण दोन्हाही एकदमच खालीं येतील! ह्या नियमबद्ध गतीच्या परिणामावरून नियमबद्ध श्वासोच्छ्रवासाच्या योगानें शरीरावर कसा परिणाम होतो, ह्याची कल्पना आपल्याला बरीच होईल. सारी हालचाल शरीर आपल्या ताब्यांत ठेवते आणि तिचा इच्छेशीं मिलाफ करते. फुफ्फुसांच्या नियम-बद्ध गतीलाही तीच कारणीभूत होते. अशा प्रकारे सर्व काम नीटनेटकें असलें ह्याणजे इच्छेला फक्त हुक्कम सोडण्याचाच काय तो अवकाश. ह्या सर्वांचा शारिराशीं मेळ असला ह्याणजे आपल्या इच्छेनुसूप शरीराच्या कोणत्याही भागावर रुधिराभिसरणाची क्रिया अधिक अंशानें चालूं करावयाला योग्याला मुळींच अडचण पडत नाहीं. ह्याच पद्धतीने अवयवाच्या कोणत्याही

भागापर्यंत थेट ज्ञानतंत्रं च चैतन्यमय प्रवाहही त्याला वाढवितां येतो व त्याला पुष्टी किंवा मजबुतीही आणतां येते.

अशाच रीतीनें योगी हा नियमबद्ध श्वासोच्छ्वासाच्या योगानें जणों काय, पूर्ण स्वातंत्र्य असल्याप्रमाणे पाहिजे तितका प्राण आणून तो वाढवितो आणि त्याचा आपल्या इच्छेप्रमाणे पाहिजे तिकडे खर्च करतो. आपले विचार दुसऱ्याकडे पाठविण्यासाठीं त्याचे त्याला वाहनच करतां येते व तो तें करतोही. तो दुसऱ्याचे मन आपल्याकडे ओढून घेतो. ह्याच हालचालीच्या बळावर दुसऱ्याच्या मनांतील विचार सांगणारे लोक पाश्चिमात्य देशांतही आढळतात; परंतु परक्या ठिकाणच्या गोष्टी सांगणे, दुसऱ्याच्या मनांतील हेतु ओळखणे, मानसिक उपचार करणे इत्यादि विषय जे येथे आजकाल लोकांस झुलवीत आहेत, ते योग्यांना कित्येक शतकांपूर्वीची माहित आहेत आणि प्राणायामाचा अभ्यास केला, तर ते ह्याहूनही किती तरी पटीने अधिक वृद्धिंगत होतील. प्राणायामाच्या योगानें मानसोपचाराचे, वशीकरणप्रयोगाचे मोल इतके वाढतें कीं, त्यापासून शेंकडे लोकांस गुण येतो.

प्राणायामाच्या योगानें मुख्य जें काय प्राप्त होतें, तें हें कीं, प्राणायामांतील कालमर्यादेची कल्पना मनांत भरते. गाण्यांतील थोडीबहुत ज्यांना माहिती आहे, त्यांना कालमर्यादेचे मान चांगले समजतें. इतरांना शिपाई लोक परेड कशी करतात, त्यावरूनही हा कालाचा ठेका समजण्यासारखा आहे. “ डावा, उजवा; डावा, उजवा; डावा, उजवा. एक, दोन, तीन, चार; एक, दोन, तीन, चार. ” ह्या त्यांच्या शब्दगणनेवरूनही ठेक्याची कल्पना लक्षांत येईल.

योगीलोक ही कालमर्यादा आपल्या हृदयाच्या ठोक्यांवरून बसवितात. निरनिराळ्या लोकांच्या हृदयांच्या ठोक्यांचे काल निरनिराळे असतात; तथापि प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके पडतांना त्यांतील अंतर मात्र अगदीं सारखे तालांत असतें. ठोक्यांचे प्रमाण आपल्याला पहाणे असल्यास आपण कोणाच्या तरी नाढीवर हात ठेवून “ १,२,३,४,५,६; १,२,३,४,५,६ ” असे अंक मोजावेत, ह्याणजे थोड्याच वेळांत त्या ठोक्यांचा काल आपल्या

लक्षांत येतो. ही कालमर्यादा थोड्याशा अभ्यासानें इतकी अंगवलणी पडते कीं, त्याच ठेक्यावर आपल्याला पुनः सहज अंक मोजतां येतात. नव्या मनुष्याला ५, ६ अंकांपर्यंत तर मोजतां येतातच; पण थोड्याशा अभ्यासानें तितक्याच कालमर्यादेने हवे तितके अंक सारखे बसून मोजतां येतात.

नियमित प्राणायाम करण्याची योग्याची पद्धत अशी आहे कीं, श्वास आंत घेण्याचा व श्वास वाहेर सोडण्याचा काल सारखा असतो आणि मध्यें थांबण्याचा काल श्वासोच्छ्वासाच्या संख्येच्या निम्म्यानें असतो.

खालीं दिलेल्या नियमानें कालमर्यादेत प्राणायाम केला असतां ही गोष्ट पूर्णपणे साध्य होते; कारण पुढे आही जे जे अनेक प्राणायाम सांगणार आहों, त्यांचा हा अगदी पहिला पाया आहे.

(१) ताठ बसा. अगदीं न अवघडेल अशा मुद्रेने, छाती सरळ, ताठ असूं या. मान आणि मस्तक होईल तितके सरळ रेषें ठेवा. खांदे थोडेसे मार्गे असूंथात. हात सहजगत्या मांडीवर पडूंयात. असें बसलें ह्याणजे शरीराचा सारा भार बरगड्यांवर पडतो आणि न अवघडतां बसतां येते. छाती आंतल्या बाजून घेऊन व पोट पुढे करून बसतां येणे हें इतरांस साधत नाहीं, परंतु योग्याला सहज साधते.

(२) हळूहळू ६ नाडीचे ठोके मोजीपर्यंत पूर्णपणे श्वास आंत ओढून ध्या.

(३) तीन अंक मोजीपर्यंत तो तसाच थांबवून धरा.

(४) तो तसाच ६ अंक मोजीपर्यंत हळूहळू नाकपुऱ्यांतून बाहेर सोडा.

(५) श्वासोच्छ्वासाच्या मध्यंतरीं ३ अंकांपर्यंत मोजा.

(६) असाच क्रम अनेक वार चालुंया; पण पाहिल्याप्रथम ह्याबद्दल कंगळा मानू नका.

(७) हा व्यायाम बंद करावयाचें मनांत आलें, ह्याणजे श्वासोच्छ्वास अगदीं स्वच्छ करण्याचा अभ्यास ठेवा ह्याणजे तुह्याला बरें वाटेल आणि फक्फुसेही धुऊन निघतील.

थोडासा अभ्यास झाला कीं, श्वास आंत घेण्याची व वाहेर सोडण्याच्या कालाची मर्यादा वाढवितां येते. ती इतकी कीं, सुमारे १५ नाडीच्या

ठोक्यांइतके अंक मोजतां येतात. ह्या वादविषयांतसुद्धां हें लक्षांत ठेवले पाहिजे कीं, मध्ये श्वास थांबवून धरण्याची मर्यादा आणि श्वासोच्छ्वासाची मर्यादा ह्यांच्यामध्ये श्वासोच्छ्वासाची कालमर्यादा अर्धाइतकी झाली गाहिजे.

श्वासोच्छ्वासाची मर्यादा वादविषयाच्या अधिक भरसे पडू नये. तर होईल तितकी कालमर्यादा सम ठेवण्याविषयीं काळजी ठेवावी; कारण श्वासो-च्छ्वासाची मर्यादा अधिक करण्यापेक्षां समता येणं हीच गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. प्रत्येक हालचाल परिपूर्ण रीतीने चालेपर्यंत शरिरांतील सर्व चैतन्यशक्ति तालबद्ध होईपर्यंत हा अभ्यास चालू ठेवा. ह्याला थोडासा अभ्यास पाहिजे आणि थोडासा दमही पण पाहिजे. जसजशी तुमची सुधारणा होत जाईल तसेतशी तुहालाच उमेद येऊन सर्व गोष्टी सहज होऊं लागतील. योगी हा अन्यंत सोशिक व जपणारा असतो आणि तो अभ्यास ज्याला साध्य करावयाचा असेल त्याच्या अंगींही हेचं गुण अवश्य असावे लागतात.

प्राणोत्पत्ति

बिढान्यावर किंवा जमिनीवर सारखे उताणे अगदीं स्वस्थ पडावें आणि हात भानुचक्रावर हलकेंच ठेवावेत. (पोटाच्या स्वोलग्यावर जेथें वरगळ्या निरनिराळ्या होतात तेथें) आणि ठेक्यावर श्वासोच्छ्वास सोडावा. बरोबर ठेक्यावर श्वासोच्छ्वास चालूं लागला, ह्याणजे प्रत्येक श्वासाबरोबर प्राण अथवा जीवनतत्त्व विश्वप्रवाहांतून अधिकाधिक आंत येऊं लागेल आणि ज्ञानतंतू तो आणून भानुचक्रामध्ये सांठवितील. प्रत्येक उच्छ्वासाबरोबर तो प्राण किंवा जीवनतत्त्व शरीरावर व त्यांतील भागावर पसरेल. तो प्रत्येक स्नायूत, प्रत्येक कोशांत व प्रत्येक परमाणूत, ज्ञानतंतूत, धमन्यांत व शिरांत, मस्तकाच्या वरच्या भागापासून पायांच्या तळव्यापर्यंत प्रत्येक ज्ञानतंतूला पौष्टिकता देतें, मजबुती देतें, उत्तेजन देतें व प्रत्येक ज्ञानतंतूचे केंद्र भरीत भरीत शरीराला शक्ति, गति व बळकरी देतें. इच्छा खेळत राहीपर्यंत प्राण आंत येत आहे, अशी भावना करा. तो फुफ्फुसांत शिरला, तो एकदम भानुचक्रांत घुसला असें मनांत आणा. नंतर उच्छ्वास सोडतांना तो सर्व शरीरांत अगदीं हातांच्या बोटांपासून तों पायांच्या बोटांपर्यंत भरला, अशी भावना करण्याची खटपट करा.

प्रयत्नावरोवर इच्छा असलीच पाहिजे, अशी कांहीं आवश्यकता नाही. काय व्हावे अशी आपली इच्छा असेल, त्याप्रमाणे हुक्कम सोडावा आणि स्थाप्रमाणे हेत आहे, ही गोष मनांत आणावी ह्याणजे झाले. आपल्या मनां-तील हेतुला शांतपणाने केलेला हुक्कम हा मुदाम केलेल्या इच्छेपेक्षां फार उत्तम; कारण त्याला जबरी करण्याचे कारणच नसते. हा वर दिलेला व्यायाम अतिशय तकवा आणणारा, नवा दम देणारा आणि मानसिक ज्ञानतंत्राना अत्यंत साहा करणारा असून सर्व शरीराला विश्रांतिदायक आहे. विशेष-करून जे लोक फार थकलेले असतात, ज्यांच्या मनाला उत्साह वाटत नाहीं, त्यांना हा फारच हितावह आहे.

अभिसरणावर अंमल

उताणे निजावे किंवा ताठ बसावे. श्वासोच्छ्वास ठेक्यावर सोडावा आणि उच्छ्वासावरोवर आपल्याला पाहिजे तेथे—जेथे रुधिराभिसरण कमी होते, असे वाटत असेल, त्याठिकाणी—थेट रुधिराभिसरणाचा प्रवाह चालू होण्याविषयी हच्छा करावी किंवा हुक्कम सोडावा; ह्याणजे तत्काल त्या ठिकाणी यथायोग्य रुधिराभिसरण सुरु होते. पाय गारठले किंवा डोके दुखऱ्यां लागले, तर त्यावेळी ह्याचा फार उपयोग होतो. त्याला गुण हा यावयाचाच. पहिल्या प्रकारामध्ये आणि दुसऱ्या प्रकारामध्येही रक्काचे अभिसरण खालीं व्हावें लागते. पहिल्यांत पायांना ऊब यावी लागते व दुसऱ्यांत मेंद्रवर पडलेला अधिक भार कमी व्हावा लागतो. अभिसरण खालीं होऊऱ्यां लागले कीं, आपल्याला पायांत ऊब आल्याचे समजूऱ्यां लागते. अभिसरण फार करून इच्छाशाक्ति आणि ठेक्याचा श्वासोच्छ्वास ह्यांच्या अमलांत असते. त्याचा अभ्यास करणे सोरै आहे.

तकवा आणणे

मनाला कांहीं उमेद नाहीं असें जर वाटूऱ्यां लागले आणि ती पुनः लैकर आणणे भाग असलें, तर त्याला उत्तम उपाय हा कीं, पाय एकत्र जुळवावेत (जवळ जवळ हें उघडव आहे.) आणि दोन्हीही हातांचीं बोटें एकमेकांत आडकवून टाकावीत; तीं करावयाला कांहीं अवघड जाणार नाहीं अशा कोणत्याही रीतीने करावीत. असें केले ह्याणजे एक मंडळ पुरे होते

आणि त्यामुळे बोटांच्या शेवटांतून बाहेर जाणाऱ्या प्राणाचा बचाव होतो. नंतर कांहीं वेळ ठेक्याचा श्वासोच्छ्वास करावा, ह्याणजे आपल्या अंगांत पुनः तकवा आल्याचा भास होऊ लागेल.

मेंदूला उत्तेजन

कोणताही एखादा गहन विचार करणे असेल किंवा एखादा बिकट प्रश्न सोडविणे असेल, तर योगीलोकांना खालीं दिलेला व्यायाम मेंदूला तरतरी आणण्याला अतिशय उपयोगीं पडतो. ह्याच्या अंगीं मेंदूला तरतरी आणण्याचे आणि ज्ञानतंतूना उत्तेजन देण्याचे सामर्थ्य विलक्षण आहे. ज्या कोणाला नेहमीं मानसिक विचाराचेंच काम करावे लागतें, त्यांना असा अनुभव घेईल कीं, ह्याच्यासारखा गुणकारी दुसरा व्यायामच नाहीं. ह्याच्या योगानें मेंदू व ज्ञानतंतू ह्या दोहोंनाही पुनः ताजा दम घेऊन ते नवे कार्य करण्यास समर्थ होतात. मन पुनः ताजेतवाने होतें आणि मानसिक विचाराचे काम पुनः उमेदीने करू लागतें.

पाठीचा कणा सरळ ठेवून ताठ बसा. नजर समोर असूंद्या. पायांवर दोन्हीही हात सरळ ठेवा. ठेक्यावर श्वासोच्छ्वास चालूं या; पण दोन्ही नाकपुड्यांनी नेहमींप्रमाणे श्वासोच्छ्वास न करतां आधीं आंगठ्यानें डावी नाकपुडी दाबून धरा आणि उजव्या नाकपुडीनें श्वास आंत घ्या. नंतर आंगठा सोडा आणि दुसऱ्या बोटानें उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीनें उच्छ्वास सोडा. नंतर तें बोट न सोडतां डाव्या नाकपुडीनेंच श्वास आंत घ्या आणि मग तें बोट सोडून उजव्या नाकपुडींतून उच्छ्वास बाहेर सोडा. पुनः उजव्या नाकपुडीनें श्वास आंत घेऊन डावीतून तो बाहेर सोडा. ह्याप्रमाणे नाकपुड्या आलटून पालटून सारखा कम चालूं या. नको असेल ती नाकपुडी आंगठ्यानें किंवा बोटानें दाबून ठेवीत जा. ही योगीलोकांची फार पुरातनकालची मुद्रा आहे. ही फार महत्वाची असून बिनमोल आहे, ह्याणून ती साध्य करून घेणे फार अगत्याचे काम आहे; परंतु पाश्चिमात्य लोकांना ह्या मुद्रेची हेळसांड करतांना पाहून योगी-लोकांना फार आश्रय वाढतें, पाश्चिमात्य लोकांच्या मनाने योग्याचा

प्राणायाम हें एक मोठे गुढ आहे. हिंदूंचा प्राणायाम ह्याणजे ताठ बसण्याची पद्धत आहे इतकेंच आणि नाकपुड्या बदलावयाच्या दुसरें काय? पण या लहानशा पुस्तकानें त्यांचे थोडे तरी डोळे उघडतील आणि त्यांस (पाश्चिमात्य लोकांस) योग्याच्या प्राणायामाचें महत्त्व कळून ते ह्याहूनही अनेक मुद्रा करू लागतील अशी आशा आहे.

योग्यांचा बृहन्मानसिक प्राणायाम

योगीलोकांना 'बृहन्मानसिक प्राणायाम' ह्याणन एक माहीत असतो. त्याचाही ते कधीं कधीं उपयोग करतात. त्याच्या उपयोगावरूनच त्याला हें संस्कृत नांव दिलेले आहे. योगजिज्ञासूना हा प्राणायाम आहीं शेवटीं सांगितला, ह्याचें कारण तो ठेक्याच्या प्राणायामाचाच व मनःकल्पित प्राणायामाचाही एक भाग असल्यानें त्याचाही अभ्यास त्यांस करतां यावा. पुढे दिलेल्या माहितीवरून तो त्यांस सहज कळेल. बृहन्मानसिक प्राणायामाचें मुख्य तत्त्व खालीं दिलेल्या हिंदूंच्या सुप्रसिद्ध ह्याणीवरून चांगले लक्षांत येईल. ती ह्याण अशी कीं, "जो योगी अस्थिच्या योगानें प्राणायाम करील तोच धन्य होय." ह्याचें कारण हेंच कीं, ह्या प्राणायामाच्या योगानें सारें शरीरच प्राणानें भरून जातें. योगभ्यासानें प्रत्येक हाड, स्नायु, ज्ञानतंतु, कोश त्वचा, अवयव, हीं सारीं प्राणानें पूरित होऊन ठेक्याचा प्राणायाम सुरू होतो. हा प्राणायाम ह्याणजे सारें शरीररूपी घर स्वच्छ करून टाकणारा आहे. जो कोणी त्याचा जपून अभ्यास करील, त्याला असें वाटेल कीं, आपले शरीर सारें नवेंच झालें आहे. अगदीं मस्तकापासून पायांपर्यंत दुसराच देह बनला आहे. आतां आहीं त्याची प्रत्यक्षत्व कृति सांगतों.

- (१) अगदीं स्वस्थ व न अवघडतां उतारें निजा.
- (२) श्वासोच्छ्वास बरोबर ठेक्यावर चालेपर्यंत तो करीत रहा.
- (३) नंतर मनःकल्पनेनेच श्वास व उच्छ्वास पायांतील हाडांतून घोलवा व तेथून जोरानें काढा. नंतर तसाच हातांच्या हाडांत घालून काढा. नंतर मस्तकाच्या कवटींतून फिरवा आणि मग पोटांत आणा. त्यानंतर इतर भागांत, नंतर तो पाठीच्या कण्यांतून खालवर खेळवीत आहों, अशी भावना

करा. नंतर त्वचेच्या प्रत्येक रोपरंभांतून तो आंत जात आहे व वाहेर येत आहे, असें भासविण्याचा प्रयत्न करा; ह्याणजे सारे शरीर प्राणानें आणि जीवनतत्त्वानें भरून जाईल.

(४) त्यानंतर (ठेक्यावर श्वासोच्छ्वास चालवून) प्राणाचा प्रवाह प्राणकेंद्रांत जाणाऱ्या चक्रांतून खेळवून आळीपाळीनें पूर्वी सांगितल्याप्रमाणे मनाच्या कल्पनेने खालीं लिहिल्याप्रमाणे फिरवावा.

(अ) मस्तकापर्यंत.

(ब) मस्तकाच्या पृष्ठभागापर्यंत.

(क) मेंदूच्या मुळापर्यंत

(ढ) भानुचक्रापर्यंत.

(ई) मूलाधारचक्रापर्यंत (पाठीच्या कण्याच्या खालचें शेवट.)

(फ) नव्या भागापर्यंत.

(ग) नव्या उत्पन्न केलेल्या भागाकडे.

ह्याप्रमाणे मस्तकापासून पायांपर्यंत प्राणप्रवाह अनेकवार खेळवून पुरे करावे.

(५) स्वच्छ श्वासोच्छ्वास सोडून सर्व साफ करावे.

प्रकरण बाबीसावे

विश्रांतिशास्त्र

‘विश्रांतिशास्त्र’ हा हठयोगशास्त्रांतील एक मोठा महत्त्वाचा भाग आहे. हा विषयाच्या ह्या भागाचा अभ्यास पुष्कळ योगीलोक फार आस्थापूर्वक करीत असतात. सामान्यतः सर्वसाधारण वाचकाना सकृदर्शनीं विश्रांति कशी ध्यावी ही कल्पना ह्याणजे स्वस्थ कसें बसावें ह्याचें विवेचन करणे हास्यस्पदच वाटेल; कारण ती गोष्ट सर्वानाच माहीत असते आणि हा सर्व वाचकांचा समज बन्याच अंशीं खराही आहे. आझीं विश्रांति कशी ध्यावी, हें निसर्गच आहाला शिकावितो. लहान मूल हेंच ह्या शास्त्रांतले खरे-

दीक्षित आहे; परंतु आपण जसजसें मोठें होत जातों, तसेतशा आहांला नाहीं नाहीं तथा भलभलत्या कृत्रिम संवयी जडतात आणि निसर्गदत्त संवयी पार रसातळास जातात; क्षणूनच हल्लींच्या काळांत पाश्चिमात्य लोकसुद्धां योग्याचे ह्या विषयावरील विचार मान्य करीत आहेत.

पुष्कळ वैद्यांची अशी खात्री आहे कीं, विश्रांतीचे मूलतत्त्वच पुष्कळ लोकांना माहीत नसल्यामुळे त्यांचा त्याबद्दल गैरसमज असतो. ज्ञानतंतूंच्या पीडेणे जर्जर झालेले पुष्कळ लोक इतके अज्ञानी असतात कीं, त्यांना विश्रांति ह्याणजे काय हेच समजत नाहीं.

आठस, निरुद्योगीपणा, ह्यांच्याहून विश्रांति व स्वस्थता हीं अगदीं मिन्न आहेत. उलटपक्षीं विश्रांतिशास्त्र जाणणारे असतात ते नेहमीं अतिशय चपल उत्साही असेच असतात. तरी त्यांचा हुरूप कमी होत नाहीं. प्रत्येक बाबतींत ते पुढे असतात.

ह्याकरितां आतां विश्रांति ह्याणजे काय ह्याचा विचार करूं आणि तिचा अर्थ काय तो समजून घेऊ; [आणि ती संपादन करी करावयाची हेही पाहू.] पण त्यासाठीं आधीं तिच्या उलट बाजू जी 'आखडणे' तिच्यापासूनच विचार करूं. एखादें काम करण्यासाठीं आपल्याला जेव्हां एखादा स्नायु आखडावासा वाटतो, तेव्हां आपण मेंदूंतून त्या स्नायूपर्यंत एक निरोप पाठवितो आणि त्याच्यावरोबर तें काम करण्यापुरता प्राणही पण देतो. त्यामुळे तो स्नायू आखडतो. प्राण हा अनिच्छितगति ज्ञानतंतूंच्या द्वारे स्नायूपर्यंत जाऊन पोंचतो आणि स्नायूचीं दोन्हीं टेके एकत्र करण्यास कारणीभूत होतो. ह्याच रीतीने आही ज्या ज्या ठिकाणीं ज्या ज्या अवयवांवर त्याला ओढूं तेथें तेथें तो जातो व तें तें काम करतो. आहांस जर दौतींत लेखणी बुचकळावीशी वाटली, तर आपली इच्छा त्या कृत्यावरून व्यक्त होते. आमचा मेंदू, प्राणाचा प्रवाह आमच्या हातांतील विवक्षित स्नायूकडे पाठवितो [हातांत व बोटांत] व ते स्नायु आकुंचित करून आमची लेखणी दौतीकडे नेतात व तींत ती बुचकळतात आणि पुनः कागदावर आणतात. शरीराच्या प्रत्येक कार्यात हीच गोष्ट घडते. मग तीं कार्ये

इच्छेने घडोत, किंवा इच्छेविरहित घडोत. इच्छेने घडणाऱ्या कार्यामध्ये जाणीवशक्ति असतात. त्या आपला निरोप मूळ मनाकडे पाठवितात. तो हुक्म तत्काल शिरसावंद्य करून लागलाच प्राणाचा प्रवाह त्या विवक्षित भागाकडे तें पाठवून देते. अनिच्छित कार्यामध्ये मूळ मन तो हुक्म येण्याची वाट पहात नाहीं, तर तें तें काम स्वतःच सुरु करते ह्यगजे हुक्म करणारेहि तेंच आणि तो अमलांत आणणारेहि तेंच. इच्छित असो कीं अनिच्छित असो, कोणत्याही कार्यात कमजास्ती मानाने प्राण हा लागतोच आणि अशा रीतीने शरीरांत असलेल्या प्राणसंग्रहांतून प्रमाणापेक्षां अविक प्राणाचा खर्च होत गेला तर त्याला अशक्ता येते आणि बहुत करून त्याला थकवा येतो. एखाद्या विवक्षित भागाला थकवा येणे थोडेसे निराळे आणि जें कार्य आपल्या परिपाठांतले नाहीं, तें काम करून जो शीण येतो तो वेगळा; कारण तें प्राणाचे खर्च होणारे प्रमाण नेहेमींच्या परिपाठांतले असेते.

इतका वेळपर्यंत आहीं जें काय सांगितले, तें हें कीं, शरीराच्या प्रत्यक्ष हालचाली ज्या स्नायूंच्या आकुंचनानेच होतात, त्या स्नायूपर्यंत प्राणाचा प्रवाह जाऊनच होतात; परंतु प्राणाचा उपयोग करून स्नायूंची अदलाबदल करण्याची आणखी एक पद्धत आहे, ती आपल्यापैकीं कोणास फारशी माहीत नाहीं. आमच्या वाचकापैकीं जे कोणी मोठमोठ्या शहरांतून राहणारे असतील, त्यांना आमचे हें ह्यणणे पेटेल. आही जेव्हां प्राणाच्या खर्चाची तुलना कधीं कधीं भरलेल्या हौदांतून जें पाणी खर्च होत असेल त्याच्याशी करून लागले तर धुण्याच्या हौदाचा बोळा जर वरोबर बसविलेला नसला, तर तो हौद गळूं लागतो आणि त्याच्याकडे कोणीच लक्ष दिले नाहीं, तर तो तासांच्या तास गळून बहुतेक रिकामाच होण्याच्या बेतांत येतो, तशीच अवस्था प्राणाची आहे. पुष्कळ लोक अनेक वेळां असेच करीत असतात. आही प्राणाचा सारखा व्यय करीत राहतों. तो कशाने? तर वारंवार स्नायूंची हालचाल—आणि तीही खरोखर सर्व शरीरभर—अगदीं मस्तकापासून तों पायांपर्यंत करून.

‘विचार हे कृतीमध्ये दृष्टीस पडतात’ हें मानसशास्त्रांतील प्रत्यक्ष

प्रमाण आमच्या वाचकांस माहीत असेलच. आहीं जेव्हां अमुक एक गोष्ट करावयाची असें मनांत आणतो, त्यावेळी स्नायूंची हालचाल करणे हें पहिले व अवश्य काम असते; कारण मनांतील विचार कृतीत उतरण्याला त्याच्यावांचून दुसरे साधनच नाहीं; परंतु हा स्नायूं हालविण्याचा हुक्कम सुटल्यानंतर जर दुसरा विचार आमच्या मनांत आला व ते कृत्य करूं नये असें वाटले, तर आपल्यास त्या स्नायूंची हालचाल बंदही करतां येईल. आपण एखादे वेळीं रागानें अगदीं वेफाम होऊं आणि त्या रागाच्या झापांव्यांत दुसऱ्याला एक चांगला रड्डा यावा, असेही वाटेल; परंतु हा रड्डालगावण्याच्या बेतापूर्वीही कधीं कधीं आपल्या मनांत एखादा विचार उद्द्वेष्याचा संभव असतो; पण हाताचे स्नायूं हालण्याच्या पूर्वी आपला विचार बदलतो आणि आपणांस तो हुक्कम परत घ्यावासा वाटतो. (ही सर्व गोष्ट अगदीं निमिषमात्रांत होते.) पहिला सुटलेला हुक्कम, हा दुसरा उलट झालेला विचार, त्या स्नायूंना परत माघारीं घेतो आणि पहिला हुक्कम रद्द करतो. एक हुक्कम प्रथम यावयाचा आणि मागाहून तो रद्द करावयाचा, हीं दोन्हीही कृत्यें इतकीं तडकाफडकीं होऊन जातात कीं, मनाला काम करावयाचे ते समजण्यालासुद्धां वाव मिळत नाहीं; तरीपण स्नायूं आपल्या कामाला आरंभ करतातच आणि लगेच दुसऱ्या हुक्कुमाप्रमाणे ते काम बंदही करतात.

हा क्रम असाच जर पुढे सारखाच चालूं ठेवला तर, थोडासा प्राणाचा प्रवाह स्नायूंपर्यंत जाण्यास कारणीभूत होतो व स्नायूंचेही थोडेसे आकुंचन होऊन त्याच्या मागोमाग हुक्कमरदीचे विचार घेतात. त्यावरोबर प्राणही सारा खर्ची पडत असतो आणि ज्ञानतंतुंची व स्नायूंची सारखी नासधूस चाललेली असते. पुष्कळ रागिट, संतापी व गडबडे लोक मनाच्या चंचल वृत्तीने नेहमीं आपले ज्ञानतंतूं व स्नायूं सारखे हालवीतच राहतात. त्यांना मन आवरण्याची शक्ति नसल्यामुळे स्वस्थपणा ह्याणून कसला तो माहीतच नसतो. विचार हे कृतीमध्यें प्रगट होत असतात. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे एखादा पुरुष रागिट असला ह्याणजे त्याच्या मनांत तेच विचार नेहमीं घोक्त राहतात; त्यामुळे प्राणाचा प्रवाह नेहमीं स्नायूंकडे सारखा

चाललेलाच असतो व लागलाच त्याच्या पाठोपाठ मनाईचा हुक्मही जात असतो; पण उलटपक्षीं जो मनुष्य स्वभावतःच किंवा मनोनियहानें स्थिर मनाचा असतो, शांत असतो, मनाला आवरणारा असतो, त्याचें असे कधीं होत नाहीं, त्याचा प्राण गडबड करीत नाहीं. तो आपली हालचाल अगदीं प्रमाणांत करीत असतो. तिचीं सर्व सूत्रे त्याच्या हातांत असतात. तो आपल्या विचारांना इकडे तिकडे धांवधांव करू देत नाहीं. तोच खरा धनी. गुलाम नव्हे.

हे रागाचे विचार मनांत आणण्याची खटपट चालूं असली ह्याणजे ते कृतींतही दृष्टिगोचर होतात आणि ते दावीत बसण्याची नेहमींच संवय लागून ती वाढत वाढत जाऊन नुकसान होतें, तीच संवय अंगवळणीं पडते. त्या पुरुषाचे स्नायूं व ज्ञानतंतूं त्याला इतका त्रास देतात कीं, त्याच्या सांग्या शरिरांतून नेहमीं जीवनतत्त्व किंवा प्राण हळ्हळ्ह नष्ट होत असतो.

अशा प्रकारच्या लोकांचे स्नायूं बहुतकरून ताठलेले असतात, ह्याणून नेहमीं-तितकासा जोरानें नव्हे तरी-प्राणाचा प्रवाह त्यांतून वाहेर हा पडत असतोच आणि त्याचे स्नायूं नेहमीं थोडाबहुत तरी प्राण खर्ची घालीतच असतात. एका षृङ्ख बाईची एक गोष्ट आमच्या पहाण्यांत आहे. त्या बाईची ह्या वेळीं आठवण होते. ही बाई आगगाडींतून एका जवळच्या गांवाला जात होती. तिच्या मनाला यांकिचित्रही स्वस्थता ह्याणून नव्हती. ती आपल्या कामासाठीं इतकी उतावळी झालेली दिसत होती कीं, तिला आपल्या जाग्यावर पुरतें टेकूनसुख्दां बसवत नव्हतें, तर उलट ती आपल्या बाकाच्या अगदीं पुढच्या टोंकावरच टेकून राहिली होती. इतकेंच नव्हे तर १६ मैलांच्या प्रवासांत तिनें आपलें शरीर अगदीं पुढें वांकवून ठेवलेलें तसेंच्या तसें होतें! ती त्या गाडीलासुख्दां मनांतल्या मनांत “लौकर लौकर पाय उचल” ह्याणून तगादा लावण्याची खटपट करीत असल्याचे दिसत होते. ह्या ह्यातांग्या बाईचे विचार तो तिचा सारा प्रवास संपेपर्यंत इतके खिळून राहिलेले होते कीं, ते विचार तिच्या सांग्या कृतींत स्पष्टपणे दिसत, ह्याणजे विश्रांतीच्या ऐवजीं तिचे स्नायूं जास्तच आखडलेले दिसत. ते तिला बहुत-करून सांग्या प्रवासाला पुरुनही उरले असतील. असले उथळ मनाचे

लोक आमच्यामध्यें पुष्कळच आहेत. एखादी गोष्ट घडलेली वृष्टीस पडली, तर आपण आपल्या मनाची वृत्ति पुढे करतो आणि एका रीतीने ह्याणा कीं, दुसऱ्या रीताने ह्याणा, नेहमीं आही आपले स्नायूला उगाच तणावे देतों. आही मुठी आंवळतों, कपाळाला आळ्या घालतों, ओंठ मिटतों, तोंड मिटतों, दांत चावतों किंवा अशाच तऱ्हेच्या दुसऱ्या कांहीं मनोविकारांप्रमाणे आपल्या शरिरांतील कृतिही करतों. हा शीण सारा व्यर्थ आहे. फलीवर वाजवीत बसणे, खुर्चीवर ठिचक्या मारणे, चुटक्या वाजविणे, बोटे मोडणे, जमिनीवर पाथच आपटीत राहणे, हिरड्या चोखणे, काठी ताशीत बसणे, पेनसल चावणे आणि अखेर झांपाळ्यावर बसून डुलत राहणे इत्यादि वाईट संवयी कांहीं थोड्या नाहींत. ह्या दरोबर्स्त गोष्टी आणि दुसऱ्याही शेंकडो गोष्टी व्यर्थ--निखालस व्यर्थ व रिकाम्या--शीण आणणाऱ्या मात्र आहेत.

ह्यावरून आपल्याला आतां स्नायूच्या आकुंचनाबद्दल बरीच माहिती झाली असेल. आतां आपण पुनः विश्रांतिशास्त्राकडे वळूळ. विश्रांति ह्यटली कीं, तिच्यामध्यें प्राणाचा प्रवाह कधीं व्यर्थ जातां कामा नये, (तींत चांगल्या प्रकृतीमध्यें एका थोड्या अंशानें प्राण हा शरीराच्या निरनिराळ्या भागावर पाठविला जातो. तो एवढ्याचकरितां कीं, नेहमीचें स्वास्थ्य कायम रहावे ह्याणन; पण हा प्राणाचा प्रवाह इतका लहान असतो कीं, आपले स्नायू आकुंचित होण्यास लागणाऱ्या प्राणापुढे तो कांहींच नव्हे.) विश्रांती-मध्यें स्नायू आणि झानतंतू निखालस स्वस्थ असतात. ते प्राण जशाचा तसा सांठवितात, त्याची व्यर्थ कधीं उधळपट्टी होऊं देत नाहींत.

ही खरी खरी विश्रांति लहान मुलांमध्यें आणि जनावरांमध्यें स्पष्ट दिसून येते. कित्येक तरुण लोकांतही ही आहे. अशा लोकांकडे आपण लक्ष दिलें तर त्यांचा सोशिकपणा, ताकद, धमक व तरतरी किती विलक्षण असते, ह्याची साक्ष पटेल. आळसांत काळ घालविणे हें कांहीं विश्रांतीचें लक्षण नव्हे. विश्रांति आणि आळस ह्यांत जमिन-अस्मानाचें अंतर आहे. विश्रांति ही कामाच्या दगदगींतून जाणूनबुजून सुटका करून घेणे आहे. तिचा परिणाम हा कीं, माझे काम झालें ते थोडक्यांत आणि उत्तम झालें आणि

आळस हा मानसिक स्वस्थतेचा परिणाम आहे. तो मूळ काम करण्याला मूळच्या कार्याचा (किंवा अकार्याचा) परिणाम अशा विचारांपासून उत्पन्न झालेला असतो.

विश्रांति ह्याणजे काय, हें ज्याला समजतें व जो आपली तरती कायम ठेवतो, तोच उत्तम काम करूं शकतो. तो एक शेर काम करण्याला एक शेरच यत्न करीत असतो, रतिमात्र अधिक श्रम करीत नाहीं, यत्र किंचितही श्रम फुकट जाऊ देत नाहीं, किंवा अंगांतील सामर्थ्याचा एक अंशाही व्यर्थ दवडीत नाहीं. आपलें काम करावयाला तिष्ठटीपासून २५ पटीपर्यंत ताकद लागते, ही गोष्ट पुष्कळ लोकांना समजत नाहीं. मग तें काम मानसिक असो कीं, शारीरिक असो. आमच्या हा ह्याणण्यावद्दल कांहीं संशय वाढत असेल, तर तुमच्याजवळ जे जे लोक येतील, त्यांच्यावर नीट लक्ष देऊन पहा; ह्याणजे ते किती चळवळ करतात, किती निष्कारण धड-पडतात हें सहज दिसून येईल. मनोविकार ताब्यांत ठेवण्याचें त्यांच्या अंगांत सामर्थ्य नसल्यामुळे ते शारीरिक चाळे करीत बसतात.

पौर्वान्त्र देशांतील योगी किंवा गुरु ह्यांच्याजवळ चेल्यांचे तांडेच्या तांडे असतात. ते त्यांच्यापासून जी माहिती ध्यावयाची ती ग्रंथपठण करूनच घेतात असें नाहीं, तर ती गुरुमुखानेंच करून घेतात; त्यामुळे ते जें ज्ञान करून घेतात, तें अनेक जड वस्तु किंवा सजीव प्राणी प्रत्यक्ष दाखवूनच करून दिलेलें असतें. असें कीं, त्यांच्यामुळे तो तो विषय त्यांच्या मनांत नीटपणे बिंबतो. हट्योगाचे गुरु जेव्हां विश्रांतिशास्त्रांतील पाठ देतात, तेव्हां ते त्यांना प्रत्यक्ष मांजरच दाखवितात किंवा मांजराच्या जातीचे इतर प्राणी जसे बिबक्या वाघ, चित्ता वाघ हेच दाखवून देतात. ज्या ठिकाणीं हे प्राणी असतात, तेथें त्यांना तो मोळ्या आवडीचा विषय होतो. मांजर स्वस्थ बसतांना तुळ्हीं त्यास कधीं पाहिलें आहे काय? एखादें मांजर उंदराच्या बिळापाशीं टपून बसलेलें आपल्या कधीं आढळण्यांत आलें आहे काय? मांजर टपून बसते तेव्हां तें किती शांत, दयाशील व गंभीर दिसतें बरें? पाय कीं शेपूट यक्किंचितही त्याचें हालत नाहीं, धडपड नाहीं कांहीं नाहीं. त्याची ती शांत मुद्रा किती बरें सुंदर दिसते? तरी तें उडी घालण्याला

अगदीं तयार असते. हालचाल केल्याशिवाय स्तब्ध अशीं जनावरे राहतात. तीं इतरांना जणों काय झोपेंत आहेत किंवा मेलेलींच आहेत असे वाटते ! पण तीं जरा हालेपर्यंत थांबा; कीं, ती एखाद्या विजेच्या चमकीप्रमाणे धांवून जातील. मांजराच्या टपण्यांत जी स्वस्थता असते, तिच्यांत जरी स्नायुना ताठपणा किंवा हालचाल बिलकूल नसली, तरी ती स्वस्थता जागृत असते, ह्याणजे आळसाहून फार भिन्न. स्नायूची हालचाल कशी बंद होते पहा. ज्ञानतंतू अगदीं टोंकावर येऊन बसलेले असतात; जणों काय माळेचे मणीच ओढीत आहेत ! त्या स्तब्ध बसण्यामध्ये कृतीचीं यंत्रे कांहीं बंद पडलेली नसतात, तरी त्यांत हालचालही नसते व ताणही नसतो. सर्व कांहीं तयारींत असते आणि कृति करण्याची वेळ आली कीं पुरे, प्राण भरकन् जाऊन ताज्या स्नायूमध्ये व न थकलेल्या ज्ञानतंतूमध्ये भरतो व त्या विचाराप्रमाणे एखाद्या विद्युत्पाताप्रमाणे कार्य घडून येते.

हठयोगी लोक मांजराच्या जातीप्रमाणेंच शांति, तरतरीतपणा व स्वस्थता अंगिकारीत असतात. खरोखर विश्रांति घेण्याची योग्यता अंगीं असल्याशिवाय आपल्या कृतींमध्येही तसें सामर्थ्य येऊ शकत नाहीं किंवा एखाद्या कृत्यांतही तें असुं शकत नाहीं. जे लोक चळवळे आहेत, किरकिरे आहेत, मनाचा संताप करून घेणारे आहेत आणि कसें करूं काय करूं ह्याणन सदा जपमाळ घेऊन बसणारे आहेत, ते सत्कृत्य करणारे मुळींच नव्हेत. तै काम येऊन पडण्यापूर्वीच आपल्या स्थळापासून च्युत झालेले असतात. जो मनुष्य शांततेचें, विश्रांतीचें व स्वस्थतेचें सामर्थ्य संपादन करतो, तोच खरा मनुष्य होय. तरीसुद्धां चळवळ्या लोकांनी निराश होऊं नये. त्यांसही इतर इच्छित वस्तुंचा लाभ झाल्याप्रमाणे विश्रांति व स्वस्थता उत्पन्न होतील व मिळतील.

आतां आमच्या दुसऱ्या प्रकरणांत आही जे कोणी विश्रांतिशास्त्राच्या कृतींचा अभ्यास करण्याची इच्छा करीत असतील, त्यांना अगदीं साध्या अशा थोड्याशा सूचना देऊ.

प्रकरण तेवीसावें.

विश्रांतिशास्त्राचे नियम.

विचार हे कृतींमध्यें प्रगट होतात आणि कृति पुन्हां मनामध्यें त्यांचा प्रत्याधात करतात. ह्या दोन्हीही गोष्टी अगदीं सारख्या आहेत. एक जितकी खरी आहे तितकीच दुसरीही पण खरी आहे. मनाचे परिणाम शरीरावर झाल्याचें तर आपण कैकवेळां ऐकतो; परंतु आपण हेही विसरतां कामा नये कीं, शरीर किंवा त्याचे गुण आणि परिस्थिति हीही मनावर प्रत्याधात करते. आपण हें ध्यानांत ठेवलें पाहिजे कीं, ह्या मनस्थितीच्या दोन्हीही बाबींच्या सत्य गोष्टींचा विश्रांतीमध्यें विचार करणे अवश्य आहे.

पुष्कळ अपायकारक व मूर्खपणाच्या स्नायुंच्या हालचालींच्या संवर्या-मनस्थिती-शारीरिक कृतींमध्यें प्रगट होत असतात आणि ह्यांशिवाय आपल्या मनाच्या पुष्कळ स्थिति आमच्या शारीरिक हलगर्जीपणाच्या वैग्रे संवभी उत्पन्न होतात किंवा त्याना उत्तेजन तरी मिळते. आपल्याला जेव्हां राग येतो तेव्हां आमच्या मुठी वळण्यांत व दांतओंठ चावण्यांत तो कृतीच्या रूपानें प्रगट होतो; अथवा आपण जर मुठी वळण्याची, आठ्या घालण्याची आणि दांतओंठ खाऊन शिरा ताणण्याची, भोवया चढविण्याची, बाक पिंजरण्याची संवय वाढूं दिली, तर आपलें मन इतके दुर्बळ होईल कीं, यःकश्चित गोष्टीनें सुऱ्डां ते क्रोधाचे बंदे गुलाम बनेल. मनांत नसतांना केवळ ओढून ताणून हांसें आणतांना आपले ओंठ, डोळे कसे करावे लागलागतात, हात्या अनुभव आपणां सर्वांना केव्हां ना केव्हां आला असणारच. त्याचा परिणाम इतकाच होतो कीं, कांहीं वेळ आपण हांसलोंसे वाटते इतकेच.

आपल्या स्नायुंच्या हालचाली करण्याच्या अपकारक संवर्यी मोडण्याचा अगदीं पाहिला मार्ग ह्याटला ह्याणजे शांततेचा आणि स्वास्थ्याचा मनोधर्म वाढविणे हा आहे. ही गोष्ट प्रथम जरी त्रासदायक वाटली तरी ती साध्य होण्यासारखी आहे. अखेर तुमच्या श्रमाचें फल मिळाल्यावांचून राहणार नाहीं. मनाची शांति आणि स्वास्थ्य क्रोधाचे आणि संतापाचे बहुतेक निर्मूलनच कारितात. क्रोध आणि संताप ह्यांच्या अंमलाखालीं भीति असते हें तर्

उघडच आहे; पण जसा क्रोधाच्या व संतापाच्या कल्पनेशीं आमचा अधिक परिचय असतो, तसाच मनोधर्मशींही असल्यामुळे आपल्याला त्याचीही छाननी करतां येईल. योगी असतो तो अगदीं तसुणपणापासूनच आपल्या स्वतःला ह्या दोन्हीही विकारांची संवय लावून घेत नाहीं, त्यांपासून निखालस अलिस असतो. त्यामुळे असें होतें कीं, त्याची पूर्ण वाढ ज्ञाली ह्याणजे तो पूर्णपणे प्रसन्न व शांत स्थितीला पांचून आपले सामर्थ्य व प्रभाव प्रगट करतो. पर्वत, समुद्र किंवा इतर ज्या ज्या वस्तूत जो जो कांहीं धर्म व अनुकरणीय शक्ति, धैर्य, शोभा त्याच्या दृष्टीस पडते, तीच शक्ति तो आपल्यामध्यें उत्पन्न करतो; कारण त्यांच्यामध्ये परिपूर्ण स्थैर्य व स्वास्थ्य असल्याचे प्रत्यक्षच त्याला दिसत असते.

कोध हा विकार चांगला नाहीं. तो कनिष्ठ पशुंमध्यें व रानटी मनुष्यांतच दृष्टीस पडतो. विचारी मनुष्यांमध्यें तो कधींही आढळत नाहीं, हें तत्त्व योग्याला माहित असते. तो समजतो कीं, राग हें एक प्रकारचें वेडच आहे आणि ज्या मनुष्याला राग आवरून धरण्याइतका मनोनियह नाहीं, अशा मनुष्याची त्याला कींव येते. क्रोधापासून कोणतीच फलश्रुति नाहीं. त्यांत विनाकारण कष्ट होऊन मेंदूला व ज्ञानतंतूना त्रास मात्र भोगावा लागतो आणि शिवाय भीतियुक्त स्वभावाचें आणि अध्यात्मिक उच्चतीचें तत्त्व शिथिल होतें तें वेगळेच; पण ह्यावरून योगी हा निखालस बोहिंमती, भित्रा असा अर्थ मात्र समजू नका; तर उलट 'भीति' ह्याणून कांहीं जगांत आहे असेंच त्याला वाटत नसते. त्याची शांतता ही स्वभावतःच दुर्बलतेचें लक्षण नसून त्याच्या सामर्थ्याचेंच लक्षण होऊन राहते. आपल्याला हें नेहमीं आढळून आलेच असेल कीं, जे मोठमोठे सामर्थ्यवान् पुरुष असतात ते नेहमीं बढाईपासून व भयापासून निखालस मुक्त असतात. जे कोणी अशक्त असून आपण सशक्त आहों असें समजतात त्यांच्याकडेच ते काम सोपवितात. योगी-सुद्धां आपल्या मानसिक मर्यादिंतून दुःखाचें निर्मूलन करतो. त्याला हें पक्के माहीत असतें कीं, रागावणे ह्याणजे शुद्ध मूर्खपणाने आपलेच श्रम व्यर्थ खर्च करणे होय. त्याच्यापासून कांहीं एक फलप्राप्ती तर नाहीच; पण उलट त्रासाला मात्र कारण होतें. सत्य विचारानें त्याची खात्री असते कीं,

हें कोडें उकललें कीं, त्यांतील सर्व विंदे दूर होतात आणि तो त्यापासून मुक्त असतो, ह्याणून तो रागाला कधींच वश होत नाहीं. क्रोध हा निष्कारण त्रास आहे, हेंच त्याची मनोदेवता त्याला सांगते. विचारी मनुष्याच्या दृष्टीनें तो फार हलका आहे. क्रोधाला दावून टाकण्याची शक्ति व सामर्थ्य आपल्या अंगीं असल्याचें तो पूर्णपणे जाणून असतो. ह्यामुळे तो हळ्हळ्हळ्ह त्याच्या तडाक्यांतून मुक्त होऊन आपल्या शिष्यांस असेंच पढवितो कीं, क्रोधापासून व संतापापासून मुक्त होणे ही योगाभ्यासाची पहिली पायरी आहे.

हलक्या स्वभावाचे क्षद्र विकार आवरणे हें योगशास्त्राच्या एका भागाच्या शास्त्रेचें स्वरूप आहे, त्याअर्थी त्यांचा विश्रांतीच्या प्रश्नाशीं निकट संबंध घेतो आणि त्यावरून ही गोष्ट सिद्ध होते कीं, जो कोणी सदासर्वदा रागापासून आणि संतापापासून मोकळा असतो, तो त्याच्याशीं ऐक्यरूप असलेल्या अनिच्छित स्नायूंच्या आकुंचनापासून व ज्ञानतंतूंच्या कष्टापासूनही मुक्तच असतो. रागाच्या योगानें मनुष्याच्या भेदूपासून किंवा जुनाट अनिच्छित धक्कापासूनही स्नायूंचें आकुंचन होत नाहीं, ते थकत नाहींत व त्यांना ताणहि पडत नाहीं. जो मनुष्य रागाच्या आवेशांत गुरफटतो, त्याचे ज्ञानतंतूं नेहमीं ओढले जातात आणि स्नायूंही आकुंचित होत असतात. ह्यावरून ही गोष्ट सहजीं लक्षांत येईल कीं, कोणीही जेब्हां ह्या अशा क्षीण करणाऱ्या विकारांचा आपण होऊन बीमोड करतो, तेब्बां तो आही सांगित-लेल्या स्नायूंच्या त्रासापासून मुक्त होतो. ह्या अक्षय होणाऱ्या शक्ति-क्षीणतेपासून तुळी जर मुक्त झालांत, तर त्या उद्देश्याच्या कारणापासूनही मुक्त होण्याची तजवीज करतां येईल.

शिवाय, विश्रांतीच्या अभ्यासानें –प्रत्यहीं स्नायूंची झीज होईनाशी झाली--ह्यांजे मनावर त्याचा प्रत्याघात होऊन त्याला पहिली शांति व स्वास्थ्य हीं आपोआप प्राप होतात. हा नियम दोन्हीही कार्यासलागू पडतो.

हठयोगी लोक, शारीरिक व्यायामांतील पहिला धडा ह्याणून जो आपल्या शिष्यांस सांगतात, तो पुढच्या पश्चरेशाफांत दिला आहे; पण त्याच्या आरंभापूर्वीच योग्याच्या विश्रांतीच्या अभ्यासाची गुरुकिळी विद्यार्थ्यांच्या

मनावर उसवून यावी असें आहांस वाटतें. ही दोनच शब्दांत आहे. “जाऊं या.” “सोडून या” “जाऊं या.” हा दोन शब्दांचा अर्थ जर तुमच्या हृदयांत पूरोपूर बिंबला आणि त्याप्रमाणेच जर तुमची कृति होऊं लागली, तर योगशास्त्रांतले गूढ रहस्य तुमच्या हातीं येऊन विश्रांतीचा सहजीं अभ्यास घडेल.

पुढील व्यायाम योग्यांचा फार आवडता आहे. पाठीवर उताणे निजा, होईल तितके स्वस्थ पडा. सर्व स्नायूं राहतील तसे राहोत. नंतर स्वस्थपणा कर्मी करून आपले मन मस्तकापासून पायांच्या बोटांपर्यंत खेळवा. असें करूं लागलांत ह्याणजे तुक्षांस आढळून येईल कीं, कोठे कोठे कांहीं स्नायूं ताणलेले आहेतच. ते तसेच राहूंयात. हें जर तुम्ही नीट करूं लागलांत, तर (अभ्यासानें तुम्ही त्याची वाढ करालच) अखेर तुमच्या शारीरांतील प्रथेके स्नायु आणि ज्ञानतंतु स्वस्थ होईल. नंतर अगदीं स्वस्थ पडून निखालस शांत वृत्तीनें थोडेसे दीर्घ श्वास आंत घ्या. हा व्यायाम तुक्षाला हलकेच एका कुशीवर वळून करतां येईल आणि पुनः स्वस्थता उत्पन्न होईल. नंतर फिरून दुसऱ्या कुशीवर वळा आणि स्वस्थ पडा.

हें सकृदर्शनीं जरी सोफेंसे वाटतें, तरी तें कांहीं सोपें नाहीं; तरी थोड्याशा प्रयत्नांनीं तें साध्य होतें, मात्र घैर्य सोडूं नये. पुनः यत्न करावा आणि त्या युक्तीचे मालक व्हावें. स्वस्थ पडल्यावर असें मनांत आणावें कीं, आपण एखाद्या मऊ गाया-गिर्यांच्या कोचावरच पडलों आहों आणि आपले शरीर व हातपाय अगदीं शिशासारखे जड झाले आहेत. ‘शिशा-सारखे जड, शिशासारखे जड’ हा मंत्र अनेकवार ह्याणावा आणि लागलींच हात उचलून त्यांतून प्राण काढून त्यांतील स्नायूंचे आकुंचन करून त्यांना आपल्या आपण आपल्याच वजनानें चाजूला पडूं यावेत. पुष्कळ लोकांना प्रथमतः असें करावयाला फार कठीण जाईल. त्यांच्या हातांना अनिच्छित स्नायु-आकुंचनाची संवय पाहिल्यापासूनच इतकी घटतर झालेली असते कीं, ते आपले हात केवळ त्यांच्या वजनानें त्यांस खालीं टाकतांच येत नाहींत. हें हात टाकण्यानें काम नीट साधलें, ह्याणजे मग पाय टाकण्याची सुरवात

करावी. प्रथम एक एक पाय टाकावा व मागाहून दोन्हीही टाकावेत. त्यांना त्यांच्याच वजनानें पडूं घावेत. आपण अगदीं स्वस्थ असावें. हा व्यायाम करतांना मधून मधून विश्रांति घ्यावी.

व्यायामांत फार मेहनत करू नये. अशी मध्यंतरीं विश्रांति घेतल्याच्या योगानें आपल्या स्नायूंवर आपला ताबा राहतो. नंतर मस्तक उचलून तशाच रीतीनें खालीं सोडून या. मग स्वस्थ पडून आपल्या शरीराचें सर्व ओझें राहील, अशी एखादी पलंगाची किंवा कोचाची प्रतिमा मनांत आणा. हे ऐकून तुळ्यी कदाचित् हंसालसुद्धां ! कारण तुळ्याला वाटेल कीं, आपण जेव्हां निजतों, तेहां गादीवर भार टाकूनच पडतों; पण हा तुमचा समज चुकीचा आहे. तुळ्याला असें आढळून येईल कीं, तुमच्या न कळतच तुमच्या स्नायूंना तुळ्यी ताण देऊन थोड्याबद्दुत अंशानें आपल्याला सावरून धरतां व त्याचीच तुमची खटपट चालूं असते. तें बंद करून त्या कामीं खरोखर गादी तयार करा, ह्याणजे ही गोष्ट स्पष्ट समजेल. आग-गाडीतील बाई जशी अगदीं बांकाच्या कडेवर वसून जसा मूर्खपणा प्रदर्शित करीत होती, त्यांतलेच हे एक तुमचें अजागळपणाचें कृत्य आहे. ती बाई आपल्या शिरा आखडून त्या आगगाडीलाही मदत करीत होती. ह्याचें प्रत्यंतर पाहणें असल्यास एखाद्या झोपी गेलेल्या लहान मुलाकडे पहा. तें कसें आपला सर्व भार सपरेल गादीवर टाकून पडलेले असते. हे कशावरून? असा जर तुळ्याला संशय असला, तर त्याच्या भारानें जो गादीला खळगा पडतो, तो किती खोल असतो तें पहा; ह्याणजे त्याच्या चिमुकल्या शरी-राचा किती भार पडतो तें सहज समजेल.

विश्रांति घेण्याची ही युक्ति तुळ्याला जर बरोबर न साधेल, तर आपण एक अगदीं लंगडे, लुले-जणे काय, ओल्या फडक्याप्रमाणेंच आहोंत, आपल्या अंगांत मुळीं ताठपणाच नाहीं, अशी मनाची भावना करा. मस्त-कापासून पायांपर्यंत आपल्या अंगांत मुळीं हाडच नाहीं, अशी कल्पना मनांत आणा. आपल्या अंगांत ताठपणाचा लवलेश नाहीं, असेंच मनांत आणा. थोडासा सराव केलात ह्याणजे त्याचा अद्भुत प्रभाव तुळ्याला चकित करून सोडील, तुळ्याला ह्या विश्रांतीच्या व्यायामापासून ताजी उमेद

वाटूं लागेल आणि तुही कोणतेही काम नेटानें करूं लागाल. अशा प्रकारचे विश्रांतीचे अनेक व्यायाम हट्योगी लोक शिकवितात. त्यापैकीं खालीं दिलेले व्यायाम फार उत्कृष्ट आहेत, असें योग्याचें मत आहे. ह्या व्यायामांना “शैथिल्यव्यायाम” असें ह्याणतात.

थोडेसे शैथिल्यव्यायाम

(१) हातांतील सर्व प्राण आकर्षण करून स्नायूं अगदीं स्तब्ध ठेवा. असे कीं, हात जणों काय निर्जीव झाल्याप्रमाणे मनगटापासून खालीं पडावा. नंतर तो मनगटापासून मागें पुढे हालवा. नंतर दुसरा हात तसाच फिरविण्याची खटपट करा. नंतर दोन्हीही हात हालवा. थोड्याशा अभ्यासानें ही गोष्ट बरोबर साधेल.

(२) पाहिल्यापेक्षां हा व्यायाम जरा कठीण आहे. ह्यांत हातांचीं बोटे ढिलीं करून तीं निर्जीवपणे सोडावीं लागतात व बोटांच्या सांध्यांपासून तीं मोकळीं टाकावीं लागतात. प्रथम एकाच हाताविषयीं प्रयत्न करावा. नंतर दुसऱ्या हातांचीं बोटे सोडावींत आणि मग एकदम दोन्हीही हातांचीं बोटे सौडण्याचा अभ्यास करावा.

(३) हातांतून सारा प्राण आकर्षून त्यांना अगदीं ढिले सोडून बाजूस टाका. नंतर ह्या कुशीवरून त्या कुशीवर अंग वळवून हात अगदीं ढिले (आंगरख्याच्या पोकळ वाहीप्रमाणे) शरीराच्या हालचालींपासून सुटे ठेवा. ते हालविण्याचा मुळींच प्रयत्न करूं नका. प्रथम एक हात, नंतर दुसरा आणि मग दोन्हीही एकदम. ह्यांत हात अगदीं निखालस ढिले सोडून आपलें अंग निरनिराळ्या प्रकारांनी वळवून अनेक प्रकार करतां येतात. आंगरख्याच्या पोकळ अस्तन्या जशा असतात, त्याप्रमाणेच आपले हात अगदीं निर्जीव ठेवावयाचे. एवढी कल्पना मनांत ठेवली, तर हा व्यायाम चांगला करतां येतो.

(४) कोपरापासून पुढचे हात अगदीं सैल करून त्यांना ढिले पडूं यावेत. वरच्या हातांना थोडी गती यावी; परंतु पुढच्या हातांचे स्नायूं मुळींच हालुं देऊं नयेत. पुढचे हात लोळागोळा झाल्याप्रमाणे त्यांच्यामेंवतीं हालववेत. प्रथम एक हात, नंतर दुसरा आणि मग दोन्ही.

(५) पावलें निश्वेल ठेवावीं आणि तीं घोऱ्यापासून ढिलीं सोडावीत. हें करावयाला थोडासा अभ्यास पाहिजे; कारण, स्नायूं पावलांना हालवितांना थोडेबहुत तरी आकुंचित होतातच. पावलें निश्वेल असलीं ह्याणजे—मुलांचीं पावलें मात्र—अगदीं ढिलीं पडतात. प्रथम एक पाऊल, नंतर दुसरे आणि मग दोन्हीही.

(६) पाय निश्वेल करा आणि त्यांतील सर्व प्राण आकर्षून घ्या. गुड-घ्यापासून त्याला अगदीं लटका पडूं या. नंतर त्याला आजूबाजूला हालवा. प्रथम एक पाय, मग दुसरा आणि मागाहून दोन्हीही.

(७) एखाद्या गादीवर, तक्कचावर, स्टुलावर किंवा मोठ्याशा पुस्तकावर उभे राहा. मांडीपासून एक पाय अगदीं लुला करून निखालस स्थिर होई-पर्यंत लोंबकळत ठेवा. प्रथम एक पाय, मग दुसरा आणि मागाहून दोन्हीही.

(८) मस्तकावर दोन्हीही हात ताठ व सरळ धरा आणि मग त्यांतील सर्व प्राण आकर्षण करून त्यांना आपोआप आपल्याच वजनाने खालीं पडूं या.

(९) आपले गुडवे करवतील तितके उंच करा. नंतर त्यांतील सारा प्राण काढून घ्या आणि मग ते आपल्या भारानेच खालीं पडूं या.

(१०) मस्तक अचल करून पुढे पडूं या. मग ते शरीरामोंवरीं फिरवा. नंतर खुर्चीवर बसून त्याला स्थिर करून मागे पडूं या. अर्थात् ते कोण-त्याही बाजूला पडेल. नंतर तुही त्यांतील प्राण काढून घ्या. नीट कल्पना होण्यासाठीं ज्याच्यावर क्षणांत झोपेने अंमल बसविलेला आहे आणि मानेच्या स्नायूंचे ताण बंद पडून जे सैल पडले आहेत, मस्तक पुढे लोंबत आहे अशा एखाद्या झोपीं गेलेल्या मनुष्याची आठवण करा.

(११) खांद्यांचे आणि छातीचे स्नायूं स्थिर करून छातीचा पुढचा भाग पुढच्या बाजूला अगदीं लुला व निजीवि होऊन पडूं या.

(१२) एका खुर्चीवर बसून कमरेतील स्नायूं स्थिर करा, ह्याणजे शरी-राचा पुढचा भाग, एखादें मूळ आपल्या खुर्चीवर निजते आणि हळूहळू बाहेर पडते, त्याप्रमाणे पुढे पडेल.

(१३) ह्याप्रमाणे ज्याचे शरीर गळ्यापासून ते तहत गुडघ्यापर्यंत अगदीं बरोबर शिथिल झालेले राहील तोच ह्या अभ्यासांत तरवेज झाला

ह्याणन समजावे. असें ज्ञालें ह्याणजे त्याचें शरीर जमिनीवर हळूच पडेल. असें कीं, जणों काय “ सारा एक दीग.” अशा रीतीनें एकदम पडणे, हा एक मोठा विलक्षण गुण आहे. हा अभ्यासाच्या योगानें सर्व शरीर अचेतन ज्ञालें तरी त्याला कोणत्याही प्रकारची इजा होत नाहीं. तुळी एखाद्या लहान मुलाकडे पहा. तें पडतांच स्वस्थ होतें. त्याला फारशी दुखापत ज्ञालेली कर्धींच आढळत नाहीं किंवा त्याचा कर्धीं हातपायही दुखापत नाहीं; पण तोच मोठा मनुष्य पडूं या कीं, लोच त्याला जबर दुखापत होईल किंवा एखादे वेळीं हातपायसुद्धां मोडेल. कैफी मनुष्यांच्या बाबतींतही हात्र चमत्कार दृष्टीस पडतो. त्यांचा स्नायूवरचा अंमल बहुतेक नष्टच ज्ञालेला असतो, ह्याणन ते परिपूर्ण विश्रांतिस्थितीत असतात. ते खालीं पडले ह्याणजे असे पडतात कीं, जणों काय, एखादा मोधळाच आपटतो आणि त्या मानानें त्यांना तितकीशी इजा होत नाहीं.

हा व्यायामाचा अभ्यास करतांना प्रत्येक व्यायाम पुनः पुनः केला पाहिजे आणि एक साधला कीं, दुसऱ्याला आरंभ केला पाहिजे. अभ्यास करणाराच्या बुद्धिप्रमाणे व सामर्थ्यप्रमाणे हे व्यायाम हवे तितके व हव्या तितक्या प्रकारचे अधिकसुद्धां करतां येतील. ह्याकरितां ह्या सांगितलेल्या केवळ सचना आहेत असें समजून कोणीही वाटल्यास त्या ध्यानांत ठेवून दुसरे कोणतेही वाटतील ते व्यायाम खुशाल करावेत.

हा विश्रांतीच्या व्यायामांचा अभ्यास करतांना मनोनिग्रहाची व शांतीची जाणीव उत्पन्न होते आणि तीच काय ती मौल्यवान् आहे. शांतीमध्यें सामर्थ्य आहे, ही कल्पना योगविश्रांतीच्या उपपत्तीच्या विचारांवरूनच उत्पन्न होते आणि ती क्षुब्ध ज्ञालेल्या ज्ञानतंतूना शांत करण्यास उपयोगी पडते. कोणत्याही मनुष्याच्या रोजच्या कामांत किंवा अभ्यासांत स्नायूचे विशिष्ट जुऱ्ये असतात. ते कामास उपयोगीं पडत असल्यामुळे ज्या अडचणी उत्पन्न होतात, स्यांना ‘ स्नायुबंधने’ असें ह्याणतात. हा स्नायुबंधनाना हें तर एक भंजन आहे. जे कोणी स्वेच्छेनें विश्रांति घेऊ इच्छितात, त्याच्या साधनांत हा एक मौल्यवान् गुण आहे. त्याच्या योगानें जीवनकला होईल तितक्या अल्पावधींत पुनः प्राप्त होते.

पौर्वात्य लोकांना विश्रांतिशास्त्र चांगले अवगत असून ते प्रत्यहीं त्याप्रमाणे वागत असतात. ज्या प्रवासाचा पाश्चिमात्य लोकांना एवढा बाऊ वाटतो, तो प्रवास हे लोक खुशाल करतात आणि बऱ्याच कोसांचा प्रशास झाला खणजे ते एका ठिकाणी मुक्काम करतात. तेथे ते पटून राहतात. प्रत्येक स्नायूला विश्रांति देतात व सान्या इच्छित स्नायूंपासून प्राण काढून घेत घेत पायांपासून तों मस्तकापर्यंत अगदीं लुले किंवा निखालस निर्जीव बनतात. शक्य असल्यास ते एका घुटक्याबोवर मोकळे होतात; पण तसें नसेल तर ते डोक्यांत तेल घालून जागत बसतात आणि वर सांगितल्याप्रमाणे शारीरिक स्नायूंसंहवर्तमान ते सावध असतात. इतर मनुष्यांना एका रात्रीच्या निद्रेने जितकी विश्रांति मिळते व हुशारी येते, तितकी किंवा त्याहून अधिक हुशारी व ताजा दम त्यांना एका तासाच्या विश्रांतीने येतो; नंतर ते आपला प्रवास पुनः सुरु करतात; पण तो अगदीं नव्या दमानें व ताजया उमेदीनें. बहुतेक भटकत किरणाच्या जाती व डोक्या ह्यांना हें ज्ञान झालेले असतें. अमेरिकेतील इंडियन लोक, अरब लोक व आफ्रिकेतील रानटी जातींना हें तत्त्व माहीत आहे. सुधारलेल्या लोकांनी मात्र ही गोष्ट मुळीच सोडून दिली आहे; कारण लांबीचा प्रवास ते पायांनी मुळीच करीत नाहीत; पण त्यांनी ह्या गोष्टीचे नष्ट झालेले ज्ञान संगादन करणे इष्ट आहे. यात्रा करीत हिंडणारे लोक ज्याप्रमाणे आपले कष्ट कमी करतात, त्याच मार्गास अनुसरून त्यांनीही आपल्या श्रमांचा परिहार करून आपले आयुष्य सुखासमाधानांत घालवावे.

तणावा देणे.

शरीराला तणावे देऊन विश्रांती घेण्याची योगी लोकांची दुसरी एक तन्हा आहे. सकृदर्शनीं ही तन्हा विश्रांतीच्या उलट आहे असें वाटतें; परंतु ती अगदीं पहिल्या प्रमाणेच आहे. हीत ज्याप्रमाणे आपल्याला स्नायूं आकुंचन करण्याची संवय होते, त्याप्रमाणेच ह्या कृतामध्यें ते पसरावयाचे आणि त्यांच्यांतून शरीराच्या सर्व भागांवर प्राण पाठवावयाचा व त्यांतील सर्व जीवनकार्ये समतोल करावयाचीं झाणजे शरीराच्या सर्व नाड्यांना सारखा फायदा होतो. आपण दमलों ह्यांने निसर्गच आपल्याला जांभई देपयाला व हातपाय-

पसरावशाला लावतो. तर मग त्याच्याच ग्रंथांतील एक धडा आपण घेऊ आणि अनिच्छित शक्तीने जसे आपण सहज अंगाला तणावे देतो, तसेही आतां आपल्या इच्छेनेंच देऊऱ्या; पण तुहाला वाटवें तितके तें करणे सोपे नाहीं. त्याच्यापासून तुहाला पुरता फायदा मिळण्यापूर्वी तुहाला थोडासा तरी अभ्यास केला पाहिजे.

हा भागांत जे व्यायाम सांगितले आहेत, त्यांपैकीं कोणताही व्यायाम करा; पण त्यांत प्रत्येक भागाला विश्रांति देण्याएवजीं प्रयेक खेपेस त्याला तणावा या ह्याणजे झाले. पायांपासून आरंभ करून आधीं पायांचाच व्यायाम करा आणि मग हात व मस्तकापर्यंत करीत चला. चांगले बरे वाटेल अशा तंहेने हात, पाय, पावले, दंड, मस्तक, शरीर ह्या सर्वांना नीट आळोके-पिळोके देऊन तणावे देत जावेत. जांभया देतांना भिण्याचे वैरे कारण नाहीं; कारण तो एक निखालस तणाव्याचा प्रकार आहे. तणावे देतांना अर्थात् तुमचे स्नायू आकुंचित होतील किंवा पसरतील. पूर्वी सांगिल्याप्रमाणे त्याच्यापासून तुहाला विश्रांति व आराम वाटेल. स्नायूना तणावे देण्यापेक्षा सुद्धा ' जाऊंद्या ' ' सोडून या ' ही कल्पना मनांत आणीत जा. तणाव्याचे व्यायाम देण्याच्या आही भरीस पडत नाहीं; कारण शिकणारांना ह्यांत इतके प्रकार करतां येतील कीं, प्रत्यक्ष प्रकार किंवा कृति सांगण्याची गरजच नाहीं. मनांत चांगली कल्पना आणून विश्रांति उत्पन्न होईल, असा तणावा देणे हीच ह्यांत मुख्य गोष्ट आहे. ती आपोआप नैसार्गिकच येते; तथापि सामान्यतः ही एक सूचना करणे इष्ट दिसते. जमिनविर उमे रहा, पायाला ताण या, ते पसरा आणि हात मस्तकावर करून तेही ताणून पसरा. नंतर आपल्या पायांच्या बोटांवर उमे रहा. जणों काय, तुळी वर छताला लागण्याच्याच खटपटीत आहां. हा व्यायाम अगदीच साधा आहे; पण त्यानें जी हुषारी येते ती फार विलक्षण असते.

अंगाला निरनिराळ्या प्रकारांनी आळोकेपिळोके दिल्यानें आपलें सारें अंग धुतले जाऊन सर्व अंग व स्नायूं सैल पडतात आणि शरीराचे पुष्कळ भाग पाहिजे त्या कामाकडे लावतां येतात. न्यू फाऊंडलंड कुने हे पाण्यां-

तून भिजून आले ह्याणजे आपलें अंग झाडीत राहतात. ह्याचें कारण आपल्या लक्षांत येईलच.

हा विश्रांतीच्या सान्या पद्धति जर योग्य रीतीने अंमलांत आणल्या व त्याप्रमाणे नेहमीं सरावा ठेवला, तर सारा थकवा जाऊन तोजी उमेद येईल. ती इतकी कीं, झोंप घेऊन किंवा तैलाभ्यंगस्नान करून जसा नवे काम करावयाला हुरूप येतो, तसाच हुरूप ह्या व्यायामानेही उत्सपन्न होईल.

मानसिक विश्रांतीचा व्यायाम

हा भाग समाप्त करण्यापूर्वी मानसिक विश्रांतीच्या व्यायामाच्या कांहीं पद्धति सांगितल्या, तर ते आपल्याला वरें पडेल. शारीरिक व्यायामानेसुद्धां मनावर त्याचा परिणाम घडून त्यालाही विश्रांति मिळते, ही गोष्ट तर उघडच आहे; पण त्याप्रमाणेंच मानसिक व्यायामानेही शरीरावर परिणाम घडून शरीरालाही विश्रांति मिळते; पण ते ह्या भागांत इतक्याही पानांत न आल्यामुळे तोही किंयेकांस हवासा वाटेल. ह्यास्तव त्याचीही कांहीं माहिती सांगणे अवश्य आहे.

अगदीं स्वस्थ चित्तानें शरीर न अवघडेल असें स्वस्थ बसा आणि बाह्य पदार्थावरून होईल तितके मन काढून मनाची चलबिचल होईल असे कोणतेही विचार मनांत येऊं देऊं नका. तुमचे विचार अंतर्मुख होऊन खान्या स्वस्वरूपांत राहूंच्यात. मी हा शरीराहून निखालस मिन्न आहे, असा विचार मनांत आणा आणि भिन्नपणा मोडल्याशिवायच ते मला सोडतां येईल. असे केले ह्याणजे हळ्हळू तुह्याला आनंद वाटू लागून शांति येईल व मनाला समाधान वाटेल. स्थूल शरीरावरील दरोबरत लक्ष काढून अत्युच्च स्वरानें ‘अंह’ ह्याणजे वास्तविक ‘त्वं’ त्याच्याकडेरे लक्ष ठेवा. आपल्या सभोवार जे विशाल ब्रह्मांड पसरले आहे, त्याचा विचार मनांत आणा. लक्षावधि सूर्य असून त्यांच्या भोवतीं आपल्या ग्रहमालेतील सूर्याप्रमाणेंच त्यांचे ग्रह फिरत आहेत व आपल्या पृथ्वीसारखेच किंवा तिच्याहूनही मोठे-मोठे असंख्य ग्रह आहेत, हे लक्षांत आणा. काळाच्या आणि आकाशाच्या

अनंतत्वाची कल्पना करा. सान्या ब्रह्मांडांतील निरनिराक्षया प्राण्यांचा व त्यांच्या जीविताचा विचार करा. त्यांत पृथ्वी ही केवढी व आपण स्वतः केवढे हें मनांत आणा; ह्याणजे आपण केवळ एक मार्त्तच ग दिगावरचा किडा आहोत असें तुझास समजून येईल. नंतर तोच विचार पुढे वाढवावा आणि असें मनांत आणावें कीं, ह्या सर्व ब्रह्मांडांतील आपण जरी एक यःकश्चित रजःकण आहों, तरी आपण एक जीवांश आहों, परमात्म्याचा एक अंश आहोत; अर्थात् अमर, शाश्वत व अब्यय असेंच आहों. ब्रह्मांडाचा तो एक आदृश्यकतेचा भाग आहे. सारे अंश मिळूनच एक पूर्ण वस्तु होते; तिला एकही अंश कमी पडतां उपयोगी नाहीं. संपूर्ण वस्तूची रचना प्रत्येक अंश असल्यावांचून कधींच होणे शक्य नाही. सर्व जीवांशीं तादात्म्यता ठेवूनच आपल्याशीं विचार करा. सर्व विश्वाचें जीवनच तुमच्यामध्ये स्फुरतें आहे, अशी भावना धरा. सान्या आत्मसागरावरच आपण तरंगत आहोत. नंतर जोगे व्हा आणि आपल्या जड देहाच्या भानावर या, ह्याणजे आपले शरीर पुनः ताजेतवाने झाले असल्याचे तुझाला दिसूं लागेल आणि जें कार्य बराच वेळ तुझीं अंगांचाहेर याकले होते, तें करण्याकडे तुमचे मन वळेल. मनाच्या वरच्या भागांत जाऊन आलगानें आपले पुष्कळ हित झाले असल्याचे आणि आपल्याला ताकद आलगाचे दिसून येईल.

क्षणिक विश्रांति

तासांचे तास घालवीत बसण्यापेक्षां क्षणांत विश्रांतिसुख घेण्यासाठी योगी लोक दुसरा एक व्यायाम करीत असतात. हा प्राणाग्राम त्यांचा मोठा अवडता असतो. ह्याला 'उड्हाण' विश्रांति असें ह्याणतात. त्यावृद्धल नुकतेच आमच्या एका तरुण मित्रानें सांगितले तें येणेप्रमाणे:—

ताठ उभे रहा, मस्तक नीट ठेवा, खांदे थोडेसे मागे करा. तुमचे हात तुमच्या बाजूस अगदीं पडवळाप्रमाणे लोंबत राहूच्यात. नंतर जमिनीपासून हळूहळू टांचा वर उचला. हळूहळू आपल्या शरीराचे सर्व ओऱ्ये पायांच्या घोट्यावर टाका. लागलींच हात उचलून मस्तकाच्या वर करून ते पसरा; असे कीं, जणों काय गरुडानें पंखच उभारले आहेत. नंतर दीर्घश्वास आंत

ध्या. पायांच्या गुडध्यांवर सर्व भार पडूद्या. हात तसेच पसरलेले राहुंद्यात, ह्याणजे आपण उडतोंच आहों असें तुक्षाला वेटेल. नंतर हळूहळू उच्छ्वास बाहेर सोडा. टांचा हळूहळू नीट करा व हातही हळूहळू खालीं करा. वेटेल तर हा व्यायाम अनेक वेळांही करावा. हात उंच करणे व पसरणे हांच्या योगांने मनाला हुषारी वाटू लागेल व अंगांत आलेला थकवा झाडून सारा नाहींसा हेर्ईल; पण ही कृति प्रत्यक्ष करून अनुभव घेतला पाहिजे.

प्रकरण चोरीसावे

शारीरिक व्यायामाचा उपयोग.

मनुष्यमाचाची मूळची स्थिति पाहिली तर तीत त्याला शारीरिक व्यायामाबद्दल कोणतीच माहिती सांगण्याची गरज नाही. मुलांना आणि तरुण लोकांना व्यायाम कोण शिकवते? ते आपल्या आवडीनेच तो करीत असतात. मनुष्याच्या राहाणींत व निर्वाहाच्या साधनांत चपळाईचे अनेक प्रकार येत असतात व नाना प्रकारचा व्यायामही होतो. त्याला प्रथम अन्नाचा शोध करावा लागे, तें शिजवावें किंवा तयार करावें लागे. पीक तयार करणे, घरे बांधणे, लाकूडफाटा गोळा करणे अशा एक दोनच गोष्ठी नव्हत, तर हजारे गोष्ठी अगदीं साध्या राहणीलासुद्धां अवश्य असत; परंतु मनुष्य जसजसा सुधरू लागला, तसेतसा तो आपलीं कांहीं कामे दुसऱ्यांवर सोपवूं लागला आणि चातुर्याचीं व बुद्धीचीं कामे आपल्याकडे ठेवूं लागला. त्याची मजल आज येथर्पर्यंत गेली आहे कीं, आमच्यापैकीं पुण्यकळ लोक शारीरिक किंवा कावाडकष्टाचीं कामे मुठींच करीत नाहींत आणि इतर लोक तीं कावाडकष्टाचीं ठरावींक कामे करतात; ह्याणजे उभयतांची ही कृति निसर्गाच्या विरुद्धच होते.

मानसिक श्रम कांहींच केल्याशीवाय, शारीरिक कष्ट करीत वसल्यानें मनुष्याच्या आयुष्याचा क्षय होतो. शारीरिक कांहीं तरी हालचालीशीवाय मानसिक श्रम केल्यानेही आयुष्याचा क्षय होतो. निसर्ग ह्याणतो, 'दोन्हीही समतोल पाढा ह्याणजे त्यांत सुख आहे.' नैसर्गीक व नेहमींची राहणी

ह्यांत मनुष्याच्या शारीरिक व मानसिक सर्व शक्तींचा उपयोग घावा आणि त्यांस अनुसरून जो नियमितपणे वागेल, त्यालाच शारीरिक व मानसिक दोन्हीही व्यायाम घडतील व तोच आरोग्याच्या व सौख्याच्या लाभास पात्र होईल.

मुलांना त्यांच्या स्वाभाविक खेळांतच व्यायाम घडतो. ती आपल्या स्वाभाविक बुद्धीचे खेळ व करमणुकींतच गर्क होऊन गेलेली असतात. मनुष्यें जर सुज असतील, तर तीं खेळानें आणि करमणुकींनें आपल्या मानसिक श्रमाचा व बैठ्या कामाचा शीण उतरतील. अलीकडे बन्याच वर्षांत चेंडूदांडू, आटापाठ्यांचे खेळ प्रचारांत येऊ लागले आहेत. त्यांवरून जुनी नैसर्गिक बुद्धि अद्याप मृतपाय झाली नाहीं असें लक्षण दिसते.

योग्याचें असें मत आहे कीं, खेळाकडे लागलेले चित्त, व्यायामाची आवश्यकता वाटणे, हीच बुद्धि त्यांना श्रम करावयाला, त्यांच्यासारखे धंदे करावयाला मनुष्याला उयुक्त करते. मूळचीच शरीरप्रकृति निकोप असणे हेच त्या शरीराच्या सर्व भागाला पौष्टिकता असल्याचें लक्षण आहे. ज्या भागाला व्यायाम घडत नसेल, तो भाग कधीच नीट पोसला जाणार नाहीं. ज्या शरीराच्या भागाला भेहनत पडत नाहीं, त्या भागाकडून पौष्टिकतेचा अंश जितका ग्रहण करणे योग्य, तितका ग्रहण केला जात नाहीं व तो लौकरच क्षीण होतो. नैसर्गिक कृत्यांत व करमणुकींतही मनुष्याच्या प्रत्येक स्नायूंना, शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम घडावा अशी निसर्गानेच योजना करून ठेवलेली आहे. ‘नैसर्गिक कृत्य’ हाचा अर्थ शारीरिक कष्टाचाच एखादा प्रकार असा अर्थ मात्र आपण समजून नये; कारण मनुष्य एखादा विविक्षित धंदा करीत असला, तर त्याच्या शरीरांतील एकाच प्रकारच्या स्नायूंना व्यायाम घडतो आणि तेणेकरून त्यांत ‘स्नायु-बंधन’ मात्र उत्पन्न होतें. जो मनुष नेहमीं ठेवलावरच नेच देऊन रात्रंदिवस खडेच घाशीत बसतो, त्याच्यापेक्षां धंदेवाल्या मनुष्याला अधिक व्यायाम घडतो व त्याला घराबाहेरची मौकळी हवाही मिळते हें खरें आहे.

आतां आपण शरीराची जोपासना करण्याची अलीकडची तन्हा पाहिली, तर त्यांत सुल्या हवेतील कामे व खेळ फारच खोडे हृषीस पढतात. त्यांत

पडणे त्यांना आवडत नाहीं; हाणून इतरे कामकाजांत जसें ते आपले मन घालतात, तसें खेळांत घालीत नाहींत; तथापि व्यायाम कोणताही का असेना, मुळीच न करण्यापेक्षां कोणता तरी केलेला बरा; परंतु कोणत्याही विशिष्ट स्नायुंच्या वाढीला प्रतिबंधक किंवा पैलवानासारख्या कसरती करून दाखविणे, ह्याच्या मात्र आही अगदीं विरुद्ध आहों; कारण ते निसर्गाच्या अगदीं विरुद्ध आहे. शरीरजोपासनेची खरी पद्धत हाटली हाणजे तीच कीं, जी दरोबर्स्त सर्व शरीराची वाढ करते, प्रत्येक स्नायू कामास लावते, प्रत्येक अवयवाला पौष्टिकता देते आणि व्यायामाविषयीं होईल तितकी आवड उत्पन्न करते व ती करणाराला नेहमीं उघड्या हवेंत ठेवते.

योगी लोक प्रत्येक दिवसाच्या वागणुकीत आपले काम आपण स्वतःच करीत असतात; त्यामुळे त्यांना हवा तितका व्यायाम करावयाला मिळतो. ते जंगलामध्ये लांब लांब फिरावयाला जातात; (जंगले जवळ असलीं तर आणि तीं बहुधा जवळ असतातच; कारण ते बहुधा डोंगराळ प्रदेश असेल तोच राहावयाला पसंत करतात. सपाट प्रदेशांत किंवा मोठमोठ्या शहरांत राहाणे त्यांना आवडत नाहीं.) किंवा एखाद्या टेकडीवर राहत असतात. त्यांच्याजवळ ह्याशिवाय दुसरोहि कित्येक सौम्य व्यायाम असतात. त्यांचा ते तासांचे तास अभ्यास व चिंतन करीत बसतात. त्यांच्या व्यायामांत कांहीं विशेष नवीनपणा किंवा चमत्कार असा कांहीं नाहीं. पाश्चिमात्य देशांत “ डेलसारठेची ” पद्धत सर्वांना फार प्रिय झालेली आहे. तिच्यासारखीच योग्यांचीहि पद्धत असते; तथापि तिच्यांत मुख्य आणि महत्त्वाचा मुद्दा खरोखर एवढाच आहे कीं, ते शरीराच्या हालचालींशीं मन संयुक्त ठेवतात. काम करण्यांत जितकी गोडी, डाव जिंकण्यांत जितकी हौस, तितकीच हौस योग्यांना प्रत्येक कार्यात वाटत असते. व्यायाम करतांना त्यांना फार आवड उत्पन्न होते. इच्छाशक्तीच्या बळानें ते आपल्या प्राणाचा प्रचंड प्रवाह शरीराच्या त्या त्या भागाकडे सोडतात आणि त्या भागला हालचाल करावयास लावतात. अशा रीतीनें त्यांचा मनस्वी फायदा होतो. त्याच्या दूसपट वेळ खर्चूनही रडत रखडत कसा तरी दुसऱ्याला जो फायदा होणार नाहीं, तो त्यांना एका क्षणांत होतो.

आपले मन शरीराच्या कोणत्याही भागाकडे पाठविण्याची ही युक्ति लौकर साध्य होण्यासारखी आहे. त्यांत सर्वांमध्यें जें काय अवश्य आहे तें हेंच कीं, सांगितलेल्या गोष्टीवर आधीं विश्वास पाहिजे कीं, त्याप्रमाणेच तें घडणार. असें झाले ह्याणजे मनांतील सारे संशय दूर होतात; नंतर शरीरांतील कोणत्याही भागाकडे प्राण पाठवून देण्याविषयीं व तेथील अभिसरण वाढविण्याविषयीं मनाला फक्त साधा हुकूम करावा ह्याणजे झाले. ही गोष्ट मनसुद्धां त्या भागावर लागून राहिले ह्याणजे आपोआप करीतच असते, परंतु इच्छाशक्तीच्या योगानें त्याच्यावर अधिक परिणाम घडून तो अधिक वृद्धिंगत होतो. तेव्हां अर्थात् आतां कपाळाला आम्या घालण्याचेही कारण नाहीं, मुठी आवळावयाचेही प्रयोजन नाहीं, किंवा अशा प्रकारची इच्छा करावयास इतरही कांहीं खटपट करण्याची गरज नाहीं. खरोखर, आपल्याला वाटते त्याप्रमाणें व्हावयाला फक्त विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे कीं, तुही जें जें काय मनांत आणाल तें तें होईल. सांगितलेल्या गोष्टीवर पूर्ण विश्वास, इच्छेला वेधडक, निश्चयाचा व हमखास हुकूम करणे आणि त्याप्रमाणें कृति इतके झाले कीं, सिद्धि ठेवलेलीच.

उदाहरणार्थ, तुहाला प्राणाचें वाढलेले प्रमाण पुढच्या हातांमध्ये पाठवावयाचें असेल अणि त्या भागांतील रुधिरामिसरणाची वृद्धि करावयाची असेल आणि त्यापासून पौष्टिकता वाढवावयाची असेल, तर सहज हात मिटा. मग हळूहळू ते पसरा. अमुक अमुक व्हावे असें मनांत आणा कीं, त्याप्रमाणेच होईल.

अशा रीतीनें अनेक वेळां करा, ह्याणजे हळूहळू पुढच्या हातांना व्यायाम घडत आहे असें वाटूं लागेल. मग तुही जरी जोर केला नाहीं किंवा कोणतीही कृति केली नाहीं, तरी चिंता नाहीं. शरीराच्या अनेक भागांवर हाच व्यायाम करावा, ह्याणजे स्नायूच्या गति यथाप्रमाण होऊन तिकडे लक्ष वेधते व लौकरच आपला हेतु साध्य होतो. तो इतका कीं, एखादा साधारण नेहमीचा व्यायाम जरी तुही करूं लागला, तरी तो आपोआपच होतो असें वाटेल. एकंदरीत तुही जेव्हां व्यायाम करूं लागाल, तेव्हां आपण काय करीत आहों व ते कशाकरितां करीत आहों हाता

विचार मनांत ठेवीत जा, ह्याणजे तुझाला सर्व कांहीं येईल. तुमच्या व्यायामामध्ये तुमचें तनमनधन अर्पण करीत जा. उदासीनपणा, कृत्रिम पद्धतीने अवसान आणणे, ह्या ज्या शारीरिक व्यायामांतील सर्वसाधारण तळा आहेत, त्या सर्व टाकून द्या. त्यांत आपल्याला आवड व हौस वाटावी आणि मग तें करावे. अशा रीतीने व्यायाम केला ह्याणजे शरीराचा व मनाचा दोहोंचाही फायदा होईल. मग तुम्ही तो व्यायाम मोठ्या तेजस्वीपणाने व जणों काय, किंतीक वर्षात तो केलाच नाहीं असा वीट येऊन सोडाल.

आमच्या पुढच्या प्रकरणांत आही कांहीं साधे व्यायाम सांगणार आहो. त्यांचा अभ्यास केला, तर तुमच्या सर्व शरीराच्या व्यायामास अवश्य असणाऱ्या सर्व हालचाली तुझांस येऊ लागतील, प्रत्येक भाग खेळता राहील, प्रत्येक अवयवाला बळकटी उत्पन्न होईल. त्यांच्या योगाने तुझांस चांगली पुढीच येईल असें नाहीं, तर इंडियन लोकांसारखे तुम्ही अगदीं ताठ, उभे, चपळ व्हाल आणि लवचिक हालचाल कराल. अशी कीं, जणों काय जेठी ! हे व्यायाम ह्याणजे पौर्वात्य देशांतील मुद्रांचा कांहीं भाग पाश्चिमात्य देशांतील लोकांस उपयोगीं पडण्यासाठीं ह्याणून निवडलेला असून, युरोपांतील व अमेरिकेतील लष्करखात्यामध्ये शारीरिक व्यायाम-शिक्षकांनीं पसंत केलेले भागही त्यांत मिश्रित केलेले आहेत. ह्या लष्करांतील शारीरशास्त्रवेत्यांनीं पौर्वात्य मुद्रांचा अभ्यास केलेला आहे. त्यांतील ज्या उपयुक्त वाटल्या त्या त्यांनीं आपल्यामध्ये सुरुं केल्या आहेत व त्यांमध्ये पुळकळ लोक तरबेजाहि झालेले आहेत. त्यांतील किंतीएक इतक्या साध्या व करण्यास सुगम आहेत कीं, त्यांना चारपांच मिनिटेसुद्धां लागत नाहींत. त्यायोगें स्थीपुरुषांचा इतका फायदा होतो कीं, तितका फायदा मोठमोठ्या किंमतीचे व्यायामशास्त्रावरील ग्रंथ घेऊनसुद्धां होणार नाहीं. ह्या मुद्रा स्टेप्स आहेत, थोड्या वेळांत होण्यासारख्या आहेत, एवढचावरूनच त्यांची किंमत कमी, त्यांत कांहीं अर्थ नाहीं असें मात्र मनांत आणू नका. ह्या गोष्टी वरकरणी दिसावयाला तुझाला इतक्या क्षुल्लक वाटतील कीं, हांत कांहींच हाशील नाहीं, ह्या निखालस फेंकून द्यावयांत; पण त्यांना चांगल्या किंवा वाईट ठरविण्यापूर्वी आपण थोडासा तरी ह्यांचा अभ्यास करून पढा.

तो अभ्यास तुहीं जर झटून केलात, तर तुहाला तो शरीरसंपत्तीमध्ये कल्पनेच्या बाहेर तयार करील. मात्र तुहीं त्याचा अभ्यास करतांना थोडेसे कट सोसले पाहिजेत व थोडासा धीर धरला पाहिजे.

प्रकरण पंचवीसावं.

योगांतील कांहीं शारीरिक व्यायाम

हा व्यायामांची आपल्याला माहिती सांगण्यापूर्वी आपल्याला हें एक बजावून सांगणे अवश्य वाटतें कीं, हे जे व्यायाम आहेत, ते करतांना आपल्याला त्यांची आवड उत्पन्न न होईल, तर त्यांपासून कांहींच फलप्राप्ति होणार नाहीं. ह्याकरितां हे व्यायाम करतांना त्यांत तुहांला हौस वाटेल, असे केले पाहिजे. तुमचे मन त्यांत लागले पाहिजे. हें सांगणे तुहाला रुचेल, तर त्यापासून अतोनात फायदा होईल.

उभें राहण्याची पद्धत

प्रत्येक व्यायामाला आरंभ करणे तो अगदीं नैसर्गिक पद्धतीनेच उभे राहून केला पाहिजे. नैसर्गिक पद्धत क्षणजे दोन्ही टांचा एकत्र जोडलेल्या, मस्तक ताठ, नेत्र समोर, खांदे मागें, छाती पसरलेली, पोट थोडेसे आंत घेतलेले आणि दोहों बाजूस दोन्ही हात.

व्यायाम १ ला

(१) दोन्हीही हात आपल्या समोर ताठ धरा. त्यांची पातळी खांद्याभरोबर असूंद्या. हातांचे दोन्हीही पंजे एकमेकास जोडा. (२) तेच हात तसेच मागें ताठ दोहों बाजूला सारखे उभे राहीपर्यंत मागें आणा; किंवा फारसे प्रयास न पडतां सहजीं जातील तर थोडेसे मागेंच ध्या. पुनः पहिल्याप्रमाणे करा. ह्याप्रमाणे वराच वेळ क्रम चालूंद्या. हात अगदीं भराभर फिरवावेत व त्यांत तरतीतपणा आणि चलाखी असावी. अतिशय श्रम करून झोंप घेऊ नका किंवा खेळूंही नका. हा व्यायाम छाती भरावयाला व खांद्यांचे स्नायूं भरावयाला वगैरे फार उपयोगीं आहे. हात मागें घेतांना तुही जर मागच्या पायांचीं बोटे उचललीं आणि हात पुढे करतांना तुहीं

जर आपल्या टांचा रोंवल्या, तर त्यांत सुधारणाही होईल. हे हात मागेपुढे करतांना अगदीं तालाच्या ठेक्यावर हात मागे व पुढे करावयाचे काम चालवावें. जणे काय, घड्याळाचा लंबकच झपाझप हालतो आहे !

व्यायाम २ रा

(१) दोन्हीही हात सोडून खांद्यांपासून दोहों बाजूला देणी हात सरळ पसरा. (२) अशाच पसरलेल्या हातांनी वायोळे गरगरगरगर हात फिरवा. (फार पसरून नका.) असे करतांना दंड होतील तितके मागे धरावेत. असे मंडळ धरले असतांना ते हात छातीच्या रेषेच्या पुढे जाऊ नयेत. अशा प्रकारे बरींच मंडळे धरावीत. समजा कीं, १२; ह्याच व्यायामाची सुधारणा करणे असल्यास खूप जोराने श्वास आंत घ्यावा (योग्याच्या अभ्यासाप्रमाणे) आणि तीं हातांचीं मंडळे बरींच होईपर्यंत तो थांबवून धरावा. ह्या व्यायामाच्या योगानें छाती, खांदे आणि पाठ हीं भरदार होतात. त्याच्यावर मन ठेवा आणि तो करतांना मनांत आवड असूद्या.

व्यायाम ३ रा

(१) आपल्या समोरीनेच दोन्हीही हात पसरा. दोन्हीही हातांच्या करंगळ्या एकमेकीस थोड्योऱ्या लागूंयात. तळहात वर होऊंयात. (२) नंतर त्या करंगळ्या तशाच लागलेल्या ठेवून ते हात तसेच वर सरळ वर्तुळ गतीत फिरवा. इतके कीं, दोन्हीही हातांच्या बोटांचीं टोंके मस्तकाच्या कवटीच्या मागच्या भागला बोटांच्या मागच्या बाजू लागतील. ही किंया चालूं असतांना कोपरेही हालवीत जावीत. (बोटे मस्तकाला लागलीं ह्याणजे आंगळ्याने मागची पिढ्ठाडी दाखवितात.) तीं थेट बाजूला पडेपर्यंत. (३) एक क्षणभर मस्तकाच्या कवटीवर बोटे ठेवावीत आणि मग कोपरांसहवर्त-मान मागे दावावीत (ह्याणजे तीं खांदेही मागे सारतात) नंतर उमें राहिले असतां तो जोर हाडांना तीराच्या गतीप्रमाणे देन्ही बाजूंना पोंचे-पर्यंत मागे ओढतो.

व्यायाम ४ था

(१) खांद्यांपासून दोन्ही बाजूला दोन हात सरळ पसरा. (२) नंतर

वरचे पसरलेले हात तसेच ठेऊन कोपरांपाशीं ते वळवून कमानीसारखे पुढे आणवेत. ते इतके कीं, त्या पसरलेल्या हातांचीं बोटे खांद्यांच्या वरच्या बाजूला हलकेंच लागावीत. (३) नंतर तीं बोटे तशींच ठेवून कोपरे बाहेर समोर ढकलावीत. इतकीं कीं, तीं एकमेकांस मिळतील किंवा निदान जवळ जवळ तरी येतील. (थोड्याशा अभ्यासाने तीं परस्पर अशीं मिडवितां येतील.) (४) नंतर तींच बोटे खांद्याच्या वरच्या टांकाला थोडीशीं टेकून कोपरे मागे सारवतील तितकीं सारावीत. (थोड्याशा अभ्यासाने पहिल्यापेक्षां पुष्कळ पुढे नेतां येतील.) (५) कोपरे पुढच्या बाजूला न्या आणि पुन्हा मागे आणा, ह्याप्रमाणे वराच वेळ चालूं या.

व्यायाम ५ वा

(१) दोन्हीही हात कमरेवर ठेवा, आंगठे मागे करा आणि कोपरे मागे मागे दाबा. (२) शरीर कमरेपासून पुढे वांकवेल तेवढे वांकवा. छाती पुढे काढून खांदे मागे करा. (३) पूर्वीप्रमाणे शरीर ताठ उमे करा (हात मात्र तसेच कमरेवर असूयात.) आणि मग वांकवा. हें करतांना गुडघे वांकवावयाचे नाहीत. वळणे तें फार हळू व सावकाश वळा. (४) नंतर (हात तसेच कमरेवर ठेवून) टांचा जमिनीवर गच्च टेकून गुडघे न वांकवितां हळूच उजव्या बाजूला वळा. अंगाला पीळ घालूं नका. (५) पुन्हा पहिल्यासारखे उमे रहा. मग हळूच डावीकडे शरीर वळवा. मागच्या व्यायामांत सूचना केल्या आहेत, त्या लक्षांत ठेवा. ह्या व्यायामाच्या योगाने थोडासा थकवा येतो; ह्याकरितां हा व्यायाम प्रथमच अधिक न करण्याविषयीं जपावेव व तो हळूहळू वाढवावा. (६) कमरेवर तसेच हात ठेवून शरीराचा वरचा भाग, कमरेपासून वर घुसव्यासारखा वाटोळा फिरवावा. मस्तकाने मोठे मंडल भरावेहें उघडच आहे. पाऊल हालवूं नये किंवा गुडघे वांकवूं नयेत.

व्यायाम ६ वा

(१) ताठ उमे राहून डोक्यावर हात उंच करावेत. आंगठ्यांना आंगठे लावून दोन्हीही हात उघडे ठेवा. हात साफ वर उंच केले ह्याणजे अर्थात् तळवे सभोर होतात. (२) नंतर गुडघे न वांकवितां कमरेपासून वरचे शरीर

पुढे वांकवा आणि बोटांचीं टोंके पसरून जमिनीला टेकण्याचा प्रयत्न करा. प्रथमतः तुक्षाला तसें करतां आले नाहीं, तर करवेल तेवढेच करा. ह्याणजे लौकरच तें बरोबर करतां येईल; परंतु हें ध्यानांत ठेवा कीं, गुडघे किंवा दंड वांकतां कामाचे नाहीत. (३) पुन्हां उभें रहा. पुनः पुनः बरेच वेळ तसेच करा.

व्यायाम ७ वा

(१) कमरेवर हात ठेवून अनेक वेळां टांचेवर उभे रहा. थोडेसें उडून! आपल्या पायांच्या बोटांवर उभे राहिल्यानंतर थोडेसें थांबावें आणि टांचा जमिनीं थोड्याशा रुतूं द्याव्यात. नंतर वर सांगितल्याप्रमाणे तोच व्यायाम पुनः पुनः करावा. गुडघे वांकविल्यावांचून टांचा जुळून ध्या. हा व्यायाम विशेषकरून पायांच्या पेंद्या भरण्याला फार उपयोगी आहे. थोडा वेळ केला कीं, ह्याचा अनुभव दृष्टीस पढूं लागेल. तुमच्या पेंद्या भरलेल्या नसतील, तर हा व्यायाम अवश्य करा. (हात कमरेवर जशाचे तसे ठेवा. पावले सुमारे २ फुटांच्या अंतराने असूद्यात. नंतर शरीर जरा खालीं करून उकिडवे बसा. क्षणभर थांबा आणि मग पुनः पहिल्याप्रमाणे ताठ ध्वा. अनेक वार असेच करा; परंतु पहिल्या प्रथम वारंवार करूं नका. कारण आरभाला खांदे जरा आंबल्यासारचे होतात. ह्या व्यायामाने खांदे उत्तम भरतील. शेवटीं कमरेवर भार न टाकतां पायांच्या घोट्यांवर सारा भार द्याकून व थोडे खालीं वांकून ह्या व्यायामांत सुधारणाही करतां येईल.

व्यायाम ८ वा

(१) कमरेवर हात देऊन ताठ उभे रहा. (गुडघा सरळ धरा. उजवा पाय सुमारे १५ इंच बाहेर उंच हालवा.) दोन वेळ जरा थोडथोडा लांब करा. नंतर सारखा लोंबत धरा. नंतर पुनः परत आणा. तो येथपर्यंत कीं, पायांच्या बोटांचीं टोंके थेट जमिनीकडे होतील. प्रत्येक वेळीं गुडघा अगदीं स्थिर असूं द्या. (३) माझे पुढे अनेक वेळां फिरवीत रहा. (४) नंतर तसेच डाव्या पायाने करा. (५) हात कमरेवर तसेच ठेवून शरीरापासून वरचा पाय (मांडी) सरळ होईपर्यंत उजवा पाय वर उचला. गुडघा वांकवा.

(त्याच्याहीपेक्षां थोडासा अधिक उंच करतां आला तर तसें करा.)
 (६) पुनः आपले पाऊल जमिनीवर ठेवा आणि डावा पाय तसाच हालवा.
 (७) वराच वेळ हा व्यायाम करा. प्रथम एक पाय, मागाहून दुसरा पाय प्रथम हळूहळू हालवा आणि मग हळूहळू एका जाग्यावरून हालल्याशिवाय थोडीशी उडी मारून तो वेग वाढवा.

व्यायाम ९ वा

(१) सरळ उभे रहा. आपल्या समोर खांद्यापासून अर्थात् त्याच्या समोरीने सरळ हात पसरा. हातांचे तळवे खालीं पाहिजेत. बोटे सरळ, बाहेर अंगठे आंत दुमटलेले, हातांच्या अंगठ्यांच्या बाजू एकमेकांस लागाव्यात. (२) कमरेपासून शरीर पुढे वांकवा आणि पुढे ओणवेल तेवढे ओणवा. दंडही मागेपुढे केल्यासारखे करा. असे कीं, अंग जेब्हां पुढे वांक-ण्याच्या मर्यादेपर्यंत पोंचेल, त्यावेळी हात पसरून मागे अंगावर यावेत. दंड अगदीं स्थिर ठेवा. गुडधे मुळींच वांकवू नका. (३) तसेच उभे राहून अनेक वेळ असेंच करा.

व्यायाम १० वा

(१) खांद्यांपासून दोहों बाजूला सरळ दोन्ही हात पसरा आणि ते तसेच स्थिर घरून ताठ हात उघडे करा. (२) जोराने हात मिटा. अगदीं झपदिशीं, असे कीं, हातांचीं बोटे तळहातांत गच्च बसावीत. (३) पुनः ते दोन्ही हात उघडा. अगदीं झपाण्याने बोटे आणि अंगठे जितके पसरवतील तितके पसरा. असे कीं, हाताचा पंजा ह्याणजे एक पंखाच ब्हावा. (४) वर सांगिल्याप्रमाणे हात मिटा आणि पुनः होईल तितक्या झपाण्याने उघडा. प्रप्रमाणे अनेक वेळ करा. हा व्यायामांत नीट मन घाला. हातांतील स्नायूं पुष्ट होण्याला आणि हातोटी साधण्याला हा व्यायाम फार अप्रतिम आहे.

व्यायाम ११ वा

(१) पोट खालीं करून निजा. आपले हात मस्तकावर पसरा. वरच्या बाजूस वळा. आपले पाय चांगले लांब पसरा आणि मग मागे व वर उचला, ह्याणजे कशी आकृति हेते ह्याणाल, तर घड्याळाची कांचच.

किंवा टेबलावर दोन्ही कडावर करून ठेवलेली बशी मनांत आणावी ह्याणजे झाले. (२) हात आणि पाय खालीं करा व उचला. असा अनेक वार क्रम चालूंद्या. (३) नंतर पाठीवर वळा आणि हातपाय लांब करून पसरा. हात मस्तकावर सरळ बाहेर ठेवून बोटांच्या मागच्या बाजू जमिनीस लागूंद्यात. (४) नंतर तुमचे दोन्हीही पाय जहाजाच्या शिडाप्रमाणे हवेमध्ये सरळ उमे राहीपर्यंत कमरेपासून वर करा. तुमच्या शरीराचा वरचा भाग व हात शेवटीं सांगिल्याप्रमाणे राहूंद्यात. पाय खालीं करा आणि अनेक वेळ वर उचला. (५) तिसरी मुद्रा कायम ठेवा. पाठीवर उताणे पडा, हातपाय पसरा, मस्तकावर उंच हात उचला, बोटांच्या पाठी जमिनीला लागूंद्यात. (६) नंतर खांयांच्या समोर हात पुढे करून हळूहळू बसतां येईल असे शरीर उचला. नंतर निजल्याप्रमाणे पडून हळूहळू मार्गे जा. चढणे व उतरणे अनेक वेळां करा. (७) नंतर तोंड व पाठ वर करा आणि खालीं लिहिल्याप्रमाणे आपली मुद्रा ठेवा. मस्तकापासून पायांपर्यंत शरीर ताठ ठेवून अंग इतके उचला कीं, शरीराचा सर्व भार तुमच्या तळहातांवर पडेल. (हात तुमच्या पुढे सरळ पसरलेले असावेत) त्यांचे एक टोंक पंजावर व दुसरे टोंक पायांच्या बोटांवर सारा भार पडावा. नंतर हळूहळू कोपरांपाशीं हात वांकवा. छाती जमिनीवर पडूंद्या. नंतर छाती वर उचला आणि शरीराचा वरचा भाग आपले हात उंच करून सारे वजन हातांवर पडूंद्या. पायांचीं बोटे जणूं काय कुसुंच होऊच रहावीत. ही शेवटची कृति कठीण आहे. ह्याकरितां ती फार करू नये.

दोंद कमी होण्याचा व्यायाम

त्यांचे पोट फार मोठे होऊन त्रास होत असेल, त्यांच्याकरितां हा व्यायाम आहे. पोट मोठे होते ते त्यांत अतिशय चर्बी सांठल्यामुळे होत असते. ह्या व्यायामाच्या योगानें वाढलेले पोट कमी होते ह्यांत तर शंकाच नाहीं; परंतु नेहमीं 'प्रत्येक गोष्ठीला प्रमाण असते' ही गोष्ठ लक्षांत ठेवावी. ह्याकरितां त्याबद्दल अधिक श्रमही करू नयेत व उताविळपणाही दाखवू नये. तो व्यायाम असा—(१) श्वास आंत घ्या. (फार न थांबतां सारी हवा फुफ्फुसांमध्ये घ्या) आणि मग पोट घेववेल तेवढे आंत घ्या व पुढीं

फुगवा. मग जरा क्षणभर थांबा आणि त्याला पुन्हां पूर्वीप्रमाणे राहुंद्या. असें अनेक वार करा ह्याणजे पोट खालवर होऊं द्या. ह्या येवढच्याशा कृतीने ह्या पोटांतील स्नायूंवर केवढा विलक्षण परिणाम होतो, ह्याचें एखाद्याला आश्रव्य वाटेल. ह्या व्यायामाच्या योगानें पोटांतील चरबीचा थरच कमी होतो असें नाहीं, तर पोटांतील स्नायूंना उत्तम बळकटी प्राप्त होते. (२) पोट चांगले (कर्से तरी नव्हे) चोळून घ्यावें.

जुळता व्यायाम

ह्या व्यायामाच्या योगानें कोणाच्याही मनांत बोलतां चालतांसुद्धां दिया उत्पन्न होते. तो सत्त्वगुणांनी संपन्न होतो आणि दुसऱ्याचे गळे कापणे, खाटकासारखे धंदे करणे, ह्यांत तो पुन्हा पडत नाहीं. एकनिष्ठेने जर ह्या व्यायामाचा अभ्यास केला तर, तुक्षाला एक दयारूपी रथच प्राप्त होईल आणि तो तुक्षाला इतका वाहून नेईल कीं, प्रत्येक अवयवांत जीं शेंकडे ‘कोणरस्थळे’ असतात ती आणि सांगाड्याचा प्रत्येक भाग तोललेला असतो, त्याला तो समतोल राखतो. हीच किंवा अशाच तळेची पद्धत अनेक देशांत तरुण कामदारांना योग्य वाहन मिळावें ह्याणून लष्करी अंमलदारांनी प्रचारांत आणली होती; परंतु त्यापासून विशेषशी फलप्राप्ती झाली नाहीं, उलट कांहिंशी बिघडाविघडच झाली. ह्याचें कारण, लष्करी लोकांस इतर अभ्यास करावयाचा असल्यामुळे त्यांस हा अभ्यास करावयास वेळच मिळत नसे. ते कवाइतींतून सुटतील, तेव्हांना अभ्यास करावयाचा ? हा व्यायाम खालीं लिहिल्याप्रमाणे आहे. तो सांगितल्याप्रमाणे जपून करावा.

(१) ताठ उमे रहा. टांचा जुळवून घ्या. पायांचीं बोटे थोडीशीं वर उचला. (२) हात वर बाजूला करा (वर्तुळगतीने) व ते डोक्यावर मिळे-पर्यंत वर्तुळगति द्या. आंगठे एकनेकांस लागले पाहिजेत. (३) गुडघे स्थिर ठेवा. शरीर ताठ असुंद्या. कोपर दुमडून नका. (आणि खांदे चांगले पाठी-कडे हालतां येईल असे वांकवा) बाजूने वर्तुळाकारगतीने हळूहळू हात खालीं आणा. असे कीं, ते पायांच्या बाजूपर्यंत पोंचतील. करंगळी आणि (कंगोरा) हातांची आंतील कडे फक्क पायाला लागावी. हातांचे पंजे

अगदीं समोर रहावेत. सोल्जर लोक आपली प्रत्येक हाताची करंगळी आपल्या विजारीच्या शिवणीला लावून ही मुद्रा फार सुरेख करतात. (४) ही सरकस अनेक वेळां करावी. हळूहळू हें ध्यानांत ठेवावे. शेवटच्या मुद्रेमध्ये सांगितल्याप्रमाणे हातसुद्धां हालवीत राहावें. हें काम फार कठीण आहे; कारण, खांदे पुढे पुढे वळविणे साधत नाहीं. आती थोडीशी पुढे करावी; मस्तक सरळ असावें; मान ताठ; पाठ सरळ असून किंचित् पोकळ (परंतु स्वाभाविक उभे राहिल्याप्रमाणे), गुडवे सरळ. सारांश, तुक्षाला एक उत्कृष्ट उभे वाहन होतें, त्याचें आतां संरक्षण करा. अशा रीतीने उभे राहण्यास तें तुक्षाला मदत करील. मग करंगळी विजारीच्या एका शिवणीच्या ठिकाणी ठेवून जाग्याच्या सभोवार चाला. अशा त-हेने थोडासा अभ्यास केलांत कीं, तुक्षाला मोठा चमत्कार आढळून येईल आणि तुक्षाला त्याचा इतका गुण व समाधान वाटेल कीं, आपण इतके लौकर सुधारलों कसे ह्याचेंच आश्रव्य उत्तरव्य हेईल; पण हा अभ्यास केला पाहिजे आणि थोडा धीरही पण घरला पाहिजे, तरच सर्व कांहीं साधणार आहे.

इतका वेळपर्यंत आमच्या लहान लहान व्यायामाच्या पद्धतिविषयीं सांगितलें. ह्या अगदीं साध्या आहेत, तरी त्या विलक्षण गुणकारी आहेत. त्यांच्या योगाने शरीराचा प्रत्येक भाग खेळता राहतो आणि त्याचा जर झटून अभ्यास केला, तर तुक्षाला त्या शरीरसामर्थ्यात लोकोत्तर करून सोडतील. अभ्यास मात्र झटून करा. तो करतांना मनाला हैस वाढूया. थोडे तरी त्यांत मन घालावें आणि नेहमीं हें ध्यानांत ठेवावें कीं, आपण काय करतो आहों (किंवा खेळतो आहों) व कशाकरतां करतो आहों. व्यायाम करतांना नेहमीं ‘सामर्थ्य आणि पुष्टी’ हेच विचार आपल्या मनांत बाळगवित, ह्याणजे त्यांचें फळ फार उत्कृष्ट मिळतें. जेवण्याबरोबर लागलीच व्यायाम करू नये किंवा व्यायाम केल्याबरोबर लगेच जेवावयासही जाऊ नये. कोणतीही गोष्ट अति करू नये. प्रथमतः कोणत्याही व्यायामाच्या पुनरावृत्तीला आरंभ करावा आणि मग हळूहळू बरीच संख्या वाढविण्याची खटपट करावी. (शक्य असेल तर) दिवसांतून अनेक वेळां व्यायाम केलेल्या बरा.

वर सांगितलेल्या “ शारीरिक कसरती ” ची लहानशी पद्धत आहे, तरी ती तुमचें एवढें कार्य करील कीं, मोठ्या गुरुंनीं किंवा ग्रंथांनींही ते काम होणार नाहीं. हे व्यायाम जितके साधे व सोपे आहेत तितकेच ते गुणकारी आहेत. त्यांचा अभ्यास करा आणि धड्कडे व्हा.

प्रकरण सद्वीकारावें

योगस्नान

खरोखर स्नानाची महती सांगण्यासाठीं ह्या ग्रंथाचें एक प्रकरण खर्ची घालण्याचें कांहींच कारण नाहीं; परंतु ह्या विसाऱ्या शतकांतसुद्धां हा विषय पुष्कळ लोकांना समजावा तितका समजत नाहीं. मोठमोळ्या शहरांतून पाणी तापविण्याच्या बंबांचा थोडावहुत तरी उपयोग माहीत असतो; परंतु देशामध्ये आणि शहरांतीलही पुष्कळ घरांतून जें प्रत्यवर्हीं होणें अवश्य त्याला थारासुद्धां मिळत नाहीं; ह्याकरितां आझास वाटतें कीं, योगी लोक आपल्या शरीराच्या स्वच्छतेकडे इतके कां लक्ष देतात, तो विषय आमच्या वाचकांच्याहि पुढे मांडावा.

नैसर्गिक धर्मांने पाहिले, तर मनुष्याला वारंवार स्नान करण्याची कांहीं आवश्यकता नाहीं; कारण त्याच्या शरीरावर कोणतेच आच्छादन नसल्या-मुळे त्याच्यावर पर्जन्यवृष्टि होते. झाडेंझुडपें त्याचें अंग झाडीत असतातच; त्यामुळे त्याच्या अंगावर धुरळा वैरे कांहीं घाण सांचत नाहीं. त्यामुळे चामड्यालाही ती वारंवार केंकून देण्याचा प्रसंग येत नाहीं. अगदीं पहिला मनुष्य पशूप्रमाणे नेहमीं नदींत ढुंबत असे आणि उपजतवुद्धीप्रमाणे वागे व एक वेळ कशी तरी त्यास बुडी मारावी लागे; परंतु तो कपडे वापरू लागल्यापासून तो सारा मनु पालटला आणि आजकाल मनुष्य त्याची चामडी जरी आपल्यावरचा धुरळा काढून यकीत आहे व ती जुन्या पद्धती-प्रमाणे मळ दूर करण्यास समर्थ आहे, तरी तो आपल्या अंगावर मळ सांठवितो आणि त्यामुळे शारीरिक अस्वास्थ्य व रोग हे उत्पन्न होतात. खरोखर एखाद्याचें शरीर अतिशय मलीन असतें तरी तें नुसन्या डोळ्यांनीं

पाहिलें तर मोठें स्वच्छ दिसेल; पण त्याच्या अंगावरच्या मळाची रास तुळी जर एखाद्या मोऱ्या दिसणाऱ्या भिंगांतून पहाल, तर तुळी पुष्कळच आश्रवर्चकित व्हाल.

शरीरप्रकृतीला हितावह ह्याणून ह्याण किंवा आपण सुधारलेले लोक ह्याणून ह्याण; पण पुष्कळ देशांतील लोक स्नानें करणारे आहेत. स्वरोग्वर कोणी कोणी असें ह्याणतात कीं, स्नानाचा उपयोग ह्याणजे राष्ट्रांतील सामर्थ्यं मोजण्याचा एक गज आहे. स्नानाचा प्रचार जितका जितका अधिक, तितके तितके सामर्थ्यं अधिक आणि स्नानाचा प्रघात जेथें कमी तेथें मनुष्याची शरीरसंपत्तीही कमी. प्राचीनकालच्या लोकांनीं स्नानाची मजल येथपर्यंत नेऊन पोंचविली होती कीं, स्नान ह्याणजे एक थड्हेचाच विषय होऊन राहिला होता. त्याची मजल अत्तरापर्यंत किंवा तैलाभ्यंगापर्यंत जाऊन पोंचली होती. ग्रीक व रोमन लोक हे स्नान फार आवश्यक समजत असत आणि प्राचीनकाळचे पुष्कळ लोक ह्या बाबतीत अर्वाचीन जातींच्या पुष्कळ पुढे होते. आज जपानी लोकांचा तर स्नानाचें महत्त्व काय आहे, तें किती करण्याची किती आवश्यकता आहे, हें दाखविण्यांत पहिला नंबर आहे. अगदीं भिकारी जपानी मनुष्य असला तर तो कदाचित् जेवल्याशिवाय एक वेळ बाहेर जाईल; पण स्नान केल्याशिवाय कधींही बाहेर पडणार नाहीं. जपानी लोकांच्या एखाद्या शहरांत उन्हाळ्या दिवसांत जरी गर्दीमध्यें गेलें तरी त्यांच्यांत यत्किंचितही वाईट घाण यावयाची नाहीं. अमेरिकेच्या आणि युरोपच्या गर्दीमध्यें ही गोष्ट शक्य आहे काय? पुष्कळ जातींना स्नान हें धार्मिक कृत्य वाटत असे व आजही किंत्येकांना वाटत आहे व धर्माध्यक्षही स्नानाचें महत्त्व संगतात. अशा रीतीने स्नानाच्या संबंधाचा ठसा लोकांच्या मनावर बसलेला चांगला; ह्याणूनच किंत्येक लोक स्नान ह्याणजे एक धार्मिक कृत्य समजतात. योगी लोक स्नान ही जरी धार्मिक बाब समजत नाहींत, तरी ती धार्मिक बाब असल्याप्रमाणेंव प्रचारांत आणतात.

आतां लोक स्नान कां करतात? ह्याचा विचार करूया. ह्यासंबंधानें तरी आपल्यापैकीं फारच थोड्या लोकांना माहिती असते. त्यांच्यामतें स्नान हें केवळ आपल्या अंगावर जो मळ व धुरोळा सांचलेला दिसतो तेवढा काढून

द्याकावयाचा एवढाच ते अर्थ समजतात पण त्यांत स्वच्छेतेपक्षी पुष्कळ महत्त्व अधिक आहे. आतां त्वचा स्वच्छ कां करावी लागते तें पाहूं.

मागच्या भागांत आही आपल्याला सांगितलेच आहे कीं, नेहमीच्या घामाचें महत्त्व काय व कसें आहे तें आणि तीं धर्माद्विंशें जर बुजलीं किंवा बंद झालीं तर शरीरांतील खळमळ वाहेर जाणार नाहीं. मग त्याच्यापासून मनुष्य मुक्त कसा होणार? त्वचेच्या योगानें श्वासोच्छ्वास करतांनाही मलोत्सर्ग करतां येतो. पुष्कळ लोक फार कावाडकट करतात. त्यांच्या किंडणी त्याची स्वतःचीं दोन्हीही कार्ये करून शिवाय चर्माचेंही काम करतात; कारण निसर्ग हा मुळीं काम करतांना एक अवयव दुहेरी काम करतो. 'धर्मनलिका' ह्याणन ज्यांना ह्याणतात त्यांचीं तोंडें तीं रोमरंध्रे होत. अशीं तोंडें सर्व शरीरभर पतरलेलीं असतात. हे लहान लहान नळ आमच्या त्वचेच्या एका चौरस इंचामध्ये ३००० असतात. ह्या नलिकांतून नेहमीं ओलसर घाम वहात असतो. हा ओलावा ह्याणजे रक्तापासून व शरीरांतील खळामळापासून तयार झालेला रेंधा होय. ही गोष्ट आपल्या ध्यानांत असेलच कीं, शरीर हें एकसारखी त्वचा काढून याकित असतें व न-या द्रव्यानें ती भरून काढित असतें. त्यामुळे आपल्या कुटुंबामध्यें ज्याप्रमाणे एखादे गवङ्घाचें वैगेरे काम चालूं असतां त्यांत पडलेले गदळ, केरकचरा काढून वारंवार ती जागा साफ करावी लागते, त्याप्रमाणेंच आपले शरीरही ह्या गदळापासून मोकळे व्हावें लागते. त्वचा ही शरीरांतील सारा खळमळ काढून याकण्याचें साधन आहे. हा खळमळ जर शरीरामध्येंच राहूं दिला, तर इतर रोगजंतूना आयतेच स्वाद मिळते. ह्याणनच निसर्ग त्यांतून मुक्त होण्याला पहात असतो. ह्याशिवाय त्वचेमध्यें एक तेलकट पदार्थी असतो. तो चामडीला मऊ व लवाचिक ठेवण्यालाही उपयोगी पडतो.

शरीराच्या इतर भागांत ज्याप्रमाणे फेरफार होतात, त्याप्रमाणे त्वचेच्या रचनेंही सारखे फेरफार चालूं असतात. बाहेच्या चामडीला नेहमीं 'बाह्य-त्वचा' असें ह्याणतात. हिच्यामध्यें कोश असतात. हे कोश ह्याणजे अत्यंत सूक्ष्म जीवांश होत, हें पूर्वी सांगितलेंच आहे. हे क्षणोक्षणीं निघून जातात

आणि त्यांच्या ऐवजीं लहान जीव जोरानें त्या जुन्यांच्या जाग्रांत धुसून जाऊन बसतात. हे जुने निघालेले जीव असतात ते मलिन द्रव्याच्या रूपांत असलेले जर धुऊन किंवा झाडून काढले नाहींत, तर ते सारे त्वचेच्या सपाठीवर राहतात. त्यापैकीं बरीच संख्या कपड्यानें चोळन जाते, पण बरीच संख्या शिळ्क राहते. ती सर्व नाहींशी होण्याला स्नान किंवा धुणें जस्तर आहे.

पाण्याच्या उपयोगाच्या भागामध्ये आही सांगितलेंच आहे कीं, मनु-
ज्याच्या शरीरामध्ये पाण्याचे कालवे किंवा नळ असतात, ह्याकरितां त्याचीं
रोमरंगें उघडीं ठेवणे हें फार महत्त्वाचें आहे. हीं छिंद्रें जर बंद केलीं, तर
मनुष्य किती तांबडतोव मरण पावतो, ह्याचेही पूर्वी घडलेले उदाहरण
देऊन व्यक्त केलें. हे जीर्ण परमाणूं, तेल, घाम वौरे पदार्थ शरीरांत ठेवले
नाहींत, तर त्यांचीं बाहेर येण्याचीं द्वारे थोडीं तरी बंद होतातच आणि
मग पुनः सपाठीवरचा त्वचेचा थर जमून रोगजंतूचे घर किंवा ठाणे होतें.
अशा रोगांना तुझी कधीं मुदाम बोलावून आणाल काय? आही आतं जे
बोलतों आहों तें बाहेरच्या अंगावर बसणाऱ्या धुरोळ्याच्या संबंधाने बोलत
नाहीं, हें निरुपयोगीं द्रव्य तुमच्या शरीरामध्ये असते तें धुरोळ्या इतकेंच
घाणें असते त्यावदल सांगत आहोंत. त्याच्यापासून कधीं कधीं भलताच
परिणाम होत नाहीं काय?

प्रत्येक मनुष्याने आपले शरीर निदान दिवसांतून एक वेळ तरी धुऊन
काढावे. त्याला स्नानाची डोणीच पाहिजे असें नाहीं. कोणीकडून तरी
शरीर नीट धुऊन गेले ह्याणजे झालें. ज्यांच्यापाशीं गंगाळ नसेल, त्यांनी
एक चांगलासा रुमाल व एक पातेले घेऊन ओला रुमाल सर्व शरीरावरून
फिरवावा आणि पहिले पुसणे झाल्यावर तो खळबळावा व पुनः दुसऱ्यानदां
अंगावर फिरवावा ह्याणजे झालें.

स्नान करावयाला अतिशय उत्तम वेळ ह्यटली ह्याणजे सकाळीं उठल्या-
बरोबर. सायंस्नान हेंही एकपकारे चांगले आहे; परंतु जेवण झाल्यावरून
लागलीच किंवा जेवणाच्या पूर्वी अगदीं लैकर स्नान करू नये. रुमाल
थोडासा खरबरीत असून त्यानें अंग चांगले चोळावे, ह्याणजे चामडीवरील
जुनी त्वचा निघून जाऊन रुधिरामिसरणालाही उत्तेजन येते. अंग गार

असतां थंड पाण्याची अंदोळ कधीं करूनये. गार पाण्यानें स्नान करण्यापूर्वी अंगांत थोडासा उबारा हैर्षपर्यंत व्यायाम करावा. पाण्यांत बुडी मारण्याच्या आधीं सांया शरीरावर पाणी न घेतां आधीं मस्तक भिजवावें व मग छाती भिजवावी आणि मग सारें अंग बुडवावें.

थंड पाण्यानें स्नान केल्यानंतर योगीलोकांनी चाल हृष्टली ह्याणजे (किंवा अंग गारठलें तर) हातानें अंग खूप चोळावें. चोळावयाला रुमाल घ्यावयाचा नाहीं. नंतर कोरडीं वस्त्रे नेसावयाचीं व तीं अगदीं ओली हैर्षपर्यंत गुंडाळावयाचीं. हें करतांना कोणाला जर उलट थंडी वाजेल तर, कारण कित्येकांची कल्पना तशी हेते कीं, त्याचा परिणाम उलट होतो; कारण कपडे घातल्याबरोबर उबारा आल्याचा अनुभव तत्काळ येतो. तो थोडथोडा व्यायामानें वाढतो, ह्याणन योगीलोक तो लौकरच घेतात. हा व्यायाम मोठा जोराचा नाहीं आणि नेहमीचाही नाहीं, तरी सर्व शरीराला त्यानें हुषारी येते.

योग्याचें आवडते स्नान किंवा धुणे ह्याटलें ह्याणजे थंड पाण्यांत (पण गारांत) नव्हे ते सर्व अंग चोळून चोळून स्वच्छ धुतात. हातानें किंवा रुमालानें पुनः पुनः चोळतात. स्नान करतांना व चोळतांना योगी लोक जोराचा प्राणायाम चालू ठेवतात. ते उठल्याबरोबर प्राणायाम सुरु करून पूर्वी सांगितल्याप्रमाणे थोडासा व्यायाम करतात. थंडीचा कडाखा पडला असला तर पाण्यांत बुडू नये. थंड पाण्यानें अंग चोळण्यानें विलक्षण परिणाम होतो. आहीं सांगितल्याप्रमाणे पाणी चोळावें व स्नान झाल्यानंतर कपडे घालावेत. ह्याणजे अंगांत कांहीं विलक्षण हुशारी येते. हें योगस्नान केलें असतां व त्याचा सराव ठेवला असतां मनुष्य फार काटक होत जातो; त्याचे मांसही घड, अढळ, मजबूत असें होऊन त्याला बहुत करून आळस भासतच नाहीं. ह्या स्नानाचा मनुष्य जर अभ्यास ठेवील, तर तो एखाद्या वृक्षासारखा मजबूत होऊन कोणत्याही थंड व उष्ण इत्यादि ऋतूला तोंड देऊ शकेल.

आमच्या शिष्य मङ्डळींनी प्रारंभालाच अतिशय थंड पाण्यानें स्नान करून नये अशी सूचना देणे उक्त दिसते. असें कधींच करूं नका. ज्या वेळेस

जीवास असमाधान वाटत असेल, ते हां तर कधींच करूं नका. प्रथमतः पाणी समप्रमाणांत कोमट असावे आणि मग तें हळ्हळ्ह अधिक गारगार करूं लागावे. पुढे पुढे तुझाला पाण्याच्या उष्णेतेंचे एक प्रमाण सांपडेल व तेंच तुझाला पसंत पडेल. तेंच नेहमीं ठेवावे. आपली आपणच शिक्षा करून घेऊं नये. सकाळच्या स्नानानें मनाचे समाधान झाले पाहिजे, शिक्षा असे वाढू नये. ही एकदां संवय लागली कीं, पुनः तुझी दुसऱ्या तळेने स्नान करणारच नाहीं. अशा स्नानाच्या योगेंकरून सान्या दिवसभर मनाला समाधानच वाटते. ओले फडके अंगाला लागले ह्याणजे प्रथम गारसे वाटेल खरें; परंतु लगेच एक एक क्षण गेला नाहीं तोंच तुमच्या अंगांत उबारा येईल, तुमच्या मनाला विलक्षण समाधान वाढू लागेल. डोणींत पाणी घेऊन पाहिजे तर त्यांत बसून स्नान करावे; पण अंग धुऊं नये व एक मिनिटापेक्षां अधिक वेळ त्यांत थांबूं नये; पण पाण्यांत असतां जोराच्या हाताने अंग चोळावे.

ह्याप्रमाणे तुझीं प्रातःस्नान कराल तर तुझाला उष्णोदकाने स्नान करण्याचा प्रसंगच येणार नाहीं किंवा ते सुखकरही वाटणार नाहीं. अंग नेहमीं चांगले चौकून घ्यावे व सुकलेल्या त्वचेवर (उष्णोदकाने स्नान केल्यास) कपडे घालावेत.

ज्या मनुष्यांना फार वेळ चालावे लागते किंवा उमे रहावे लागते, त्यांनी रात्री निजावयाचे पूर्वी गुडघ्यापासून खालीं पाय धुतले असतां फार समाधान वाटेल व रात्रीं झोऱ्ही चांगली येईल.

हा भाग वाचला कीं, सोडून द्यावयाचा असे मात्र करूं नका, तर ह्यांत दिलेल्या कृति करण्याची संवय ठेवा आणि मग तुझाला किती हुषारी येते ह्याचा अनुभव पहा. थोडे दिवस अभ्यास केला कीं, त्या संवयी तुझाला सोडाब्याशाच वाटणार नाहीत.

योग्याचा प्रातविंधि

खालीं दिलेल्या पद्धतीवरून प्रातविंधीपासून उत्तम परिणाम कसा होतो, ह्याची बरीच कल्पना आपल्याला येईल. ह्याच्यापासून मनःसमाधान व शारीरिक सामर्थ्य हीं दोन्हींही प्राप्त होतात आणि सान्या दिवसभर मनाला हुरूप असतो.

ह्यांत प्रथमच जो थोडासा व्यायाम करावा लागतो, तो रक्ताच्या अभिसरणाला रात्रीच्या विश्रांतीनंतर शारिरांत प्राण पसरण्याला कारणीभूत होतो आणि थंड पाण्यानें स्नान केलें असतां सर्व शरीर आरोग्यस्थितीत ठेवतो.

प्रथमचा व्यायाम (१) पलटणीतील शिंगायाप्रमाणे डोकें ताठ, डोळे समोर, खांदे मार्गे आणि हात दोन्हीही बाजूस ठेवून उभे रहा. (२) पायांच्या बोटांवर शरीर जरासें उचला. जोरानें श्वास आंत घ्या; परंतु तो सारखा व हळूहळू. (३) थोडे सेकंद तसाच दृम धरून उभे राहण्याची तळ्हा कायम असूंद्या. (४) पाय खालीं करून हळूहळू पहिल्याप्रमाणे न्हा आणि लागलींच हळूहळू नाकपुडीनें उच्छ्वास सोडा. (५) स्वच्छ श्वासोच्छ्वास करण्याची संवय करा. (६) असें अनेक वेळां करा.

एकदां नुसता उजवा पाय लावून व एकदां नुसता डावाच पाय लावून पूर्वीच्या प्रकरणांत सांगितल याप्रमाणे अंग धुऱा किंवा स्नान करा. नंतर अंग पुसावयाचें असेल तर थंड पाण्याचें गंगाळ भरा. (हें पाणी फार गार असू नये. त्यांत समर्थीतोण्यपणा असावा तो असा कीं, त्यामुळे आपल्यावर कोण-ताही बरावाईट परिणाम होऊ नये.) एक जाडा कापडी रुमाल घ्यावा, तो पाण्यांत भिजवावा. नंतर त्यांतील पाणी सुपारे अर्द्ध जाईल इतका पिळावा. आरंभीं ढाती व खांदे नंतर पाठ, नंतर पोट, नंतर मांड्या, नंतर पाय व पावले ह्याप्रमाणे सारे शरीर चांगलें जोरानें पुसावे. सारे अंग पुसून होईपर्यंत रुमालांतले पाणी वारंवार पिळून टाकले पाहिजे. ह्याणजे सान्या अंगाला तें नवे व ताजें मिळते. नंतर एक क्षणभर थांबावे किंवा थोडे अधिक थांबावे. दोन दीर्घ श्वास घ्यावेत. फार घाई करू नये; तर तें फार सावकाशीने करावे. प्रथम कित्येक वेळां थंड पाण्यानें तुमच्या अंगावर शहारा येईल; पण तोच एकदां अभ्यास झाला ह्याणजे तेंच पाणी सुखावह वाटू लागेल. आरंभीं थंडगार पाण्याचें स्नान करण्याची चूक होऊ नये. तर प्रथम थोडे तरी उण पाणी असावे. अंग पुसावयाला जर टंबरेल घेतले असेल तर त्यामध्ये अर्द्ध टंबरेल साध्या पाण्यानें भरावे आणि त्यांत अंग पुरीपर्यंत गुडघे टेकून बसावे. नंतर सारे शरीर क्षणभर पाण्यांत बुडवावे आणि लागलींच बाहेर निशावे.

खालीं दिलेले प्रयोग स्वच्छ पाण्यानें अंग धुऊन किंवा पुमून कसेही करा; परंतु त्यांत हातानें अंग चांगले अनेक वेळां घांसले गेले पाहिजे. मनुष्याच्या हातांतच अशी गोम आहे कीं, एखाद्या रुमालाने किंवा पत्रानें त्याची बरोबरी न्हावयाचीच नाही. त्याबद्दल तुमचा तुहीच प्रत्यन करा. त्वचेवर थोडासा ओलावा असूंद्या आणि लागलींच अंगावर कपडे वाला, ह्याणजे तुक्षाला इतके समाधान वाटेल कीं, तुही अगदी थक्क होऊन जाल. पाण्यानें तुक्षाला थंडी वाजण्याच्या ऐवजीं कपडे घातल्यानंतर एक प्रकारच्या उवेचाच अनुभव येईल. मात्र आंतील कातडी थोडीशी दमट ठेवली पाहिजे. अंग धुत्रा किंवा पुसा; पण खालीं दिलेले स्नान आयोप-ल्यावर थोड्याशा दमट अंगावर कपडे घालीत जा.

सामान्य व्यायाम

(१) ताठ उमे रहा. आपल्या समोर खांद्याच्या बरोबरीने आपले हात ताठ धरा. मुठी वळवून त्या एकमेकीस लागूंद्यात. आपले हात सरळ होई-पर्यंत त्या मुठी खांद्यापासून मागें घ्या. (किंवा थोड्याशा आणखीही मागें घ्या. कांही एक जोर न लागतां त्या तेथें सहजीं जातील तर) छातीच्या वरचा भाग ताठ करा. असें अनेक वेळ करा आणि मग एक क्षणभर विश्रांति घ्या. (२) पहिलीच मुद्रा कायम ठेवून ह्याणजे खांद्यापासून देण्हीही बाजूला देण हात सरळ ताठ, बाजूपासून हात पसरलेले तसेच, खांद्याच्या बरोबरीने, मिटलेल्या मुठी वर्तुलाकार फिरवा. अशा कीं, समोरून पाठीमागें तशाच त्या थोड्याशा मागें पुढे करून त्यांत अनेक प्रकार करा. असे कीं, जणां काय एखादी पवनचक्रीच फिरत आहे. असें अनेक वार करा. (३) ताठ उमे रहा. मस्तकावर हात उमे धरा. आंगठे एकमेकांस लावून देण्ही हात पसरा. नंतर गुडवे न वांकवितां हातांच्या बोगऱ्यांचीं टोंके जमिनीला लावण्याची खटपट करा. हें जर हेत नसेल, तर होईल तेवढी खटपट करा आणि पहिल्याप्रमाणे उमे रहा. (४) आपल्या पायांच्या टांचा वर करून चवड्यावर उमे रहा. मध्येच थोडी उडी मारून अनेक वेळ असेंच करा. (५) उमे राहूनच आपले पाय सुमारे देण फूट अंतराइतके पसरून धरा. नंतर हळूहळू पहिल्याप्रमाणे उमे रहा. जरा थांबून

पहिल्याप्रमाणे व्हा. अनेक वार असेंच करा. (६) नं० १ चा व्यायाम अनेक वार करा. (७) स्वच्छ श्वासोच्छ्वास सोडून पुरे करा.

हा व्यायाम जितका सोपासा वाटतो, तितका तो प्रथमच साधत नाहीं. हा खरेखर पांच व्यायामांचे मिश्रण आहे. त्यांतील सारेच सोपे असून ते सहज करतां येतात. ह्या व्यायामांपैकीं प्रत्येक भागाचा अभ्यास झटून करा; मात्र तो स्नानाच्या पूर्वी करा आणि प्रत्येक भागांत पूर्ण वाकवगार व्हा, ह्याणजे तो अगदीं एखाद्या घड्याळाच्या लंबकाप्रमाणे चालूं लागेल आणि सहज एका क्षणांत साध्य होईल. हा व्यायाम स्नान करून लागलींच केल्यास तो अतिशय उत्साहवर्धक असून सर्व शरीर हालवून सोडतो आणि तुक्षी जणों काय एखादें नवेंच मनुष्य आहां असें भासवितो.

शरीराचा कमरेखरचा सर्व भाग सकाळींच पुसून काढावा, ह्याणजे सर्व दिवसभर ताकद राहाते. तरतरी येणे त्याचप्रमाणे पाण्यानें कमरेखालचा भाग धुऊन काढून (पावलांसुद्धां) मग जाऊन निजले तर फारच ताजी उमेद येते.

प्रकरण सत्त्वाविसांवं.

रश्मिजीवन.

आमच्या वाचकांपैकीं, बहुतेकांस ज्योतिषशास्त्राचीं निदान मूलतत्वे तरी माहीत असतीलच; त्यांना हें मर्म माहीत आहेच कीं, ह्या विश्वांतील जो कांहीं अंश आमच्या नेत्रकटाक्षमर्यादेंत येतो तो इतका अल्प आहे कीं, मोऱ्या दुर्बिणीनें पाहूं लागलों तर आपण त्याच्यापुढे कांहींच नाहीं असें वाटतें. दुर्बिणीने लक्षवधि अचल तारे असलेले आपल्याला दृग्मोचर होतात. ते सारे सूर्य आहेत इतकेच नव्हे, जी एक विशिष्ट ग्रहमाला चालविणारा जो आमचा सूर्य त्याच्या बरोबरीचे नव्हे, तर किंत्येक त्याच्यापेक्षांही आकारानें मेठमोठाले आहेत. प्रत्येक सूर्य आपआपल्या ग्रहमालेचा केंद्र असून तोच तिचा प्रेरक आहे. आमच्या ग्रहमालेमध्ये आमच्या ग्रहमालेला मुख्य जीवन देणारा आमचा सूर्यच आहे. आमच्या ग्रहमालेत अनेक ग्रह असल्याचे

शास्त्रावरुनच सिद्ध झालें आहे आणि अनेक तारे अद्याप ज्योतिषशास्त्रवेत्त्यांनाहीं अज्ञातच आहेत. आमचा क्षणून जो ग्रह आहे त्याला आप्ही पृथ्वी असें ह्याणतो; तोही त्यांतलाच एक आहे.

आमचा सूर्य इतर सूर्याप्रमाणेच आकाशामध्ये जीवनशक्ति पसरतो. तीच प्राणशक्ति सर्व ग्रहांवर जाऊन तेथें सजीव सृष्टि निर्माण करते. सूर्याच्या किरणांशिवाय पृथ्वीवर जीवसृष्टि होणेच शक्य नाहीं. अगदीं कुद्र कीटक किंवा वनस्पतीसुद्धां आपल्यामध्ये जीवनकला येण्याला आहाला सर्वस्वीं सूर्यावरच अवलंबून राहावें लागते. हा जीवनकलेला किंवा जीवालाच योगीलोक प्राण असें ह्याणतात. प्राण हा प्रत्येक ठिकाणीं आहेच; पण कित्येक ठिकाणीं त्याचा सारखा व्यय होत असतो; त्यामुळे तो पुनः काढून घ्यावा लागतो व त्याचा प्रवाह कायम राखावा लागतो. विद्युत् सर्वत्र आहेच; तथापि ती सुद्धां विद्युत्संग्रहयंत्रांत सांठवावी लागते आणि ती एकत्र करून बाहेर पाठवावी लागते. प्राणाचा अखंड प्रवाह सूर्य व त्याचे ग्रह यांमध्ये ठेवलेला आहे.

साधारण असा समज आहे कीं, (अर्वाचीनशास्त्रीही त्याबद्दल वाद करीत नाहीं.) सूर्य हा एक रटरटरटरट शिजणारा अभी आहे, एक प्रकारचा आणीचा लोळ आहे. आपल्याला जी उष्णता व प्रकाश मिळतो, तो त्या महदाशीपासूनच मिळतो; परंतु योगशास्त्रज्ञ लोक नेहमीं ह्याच्याहून भिन्न असतात. त्यांचे ह्याणणे असें आहे कीं, सूर्यांचे राहणे किंवा गुणधर्म जरी तेथें आहेत तरी त्याचे येथेने धर्म इतके भिन्न आहेत कीं, त्यांविषयींची कल्पना मानवी मनाने करणे परम दुर्घट आहे. तो कांहीं निखालस दाव्य पदार्थाचा केवळ गोळा नाहीं. जसा एखादा जवळ असलेला कोळशाचा निखारा असावा तसा कांहीं तो नव्हे. किंवा लोखंडाच्या तस गोळयासारखाही तो नव्हे. ह्या दोन्हीही गोष्टी योगीलोकांना मान्य नाहीत; उलट त्यांचे ह्याणणे असें आहे कीं, अलीकडे नवा सांपडलेला जो 'रेडियम' नांवाचा धातु आहे, तशासारख्या मोळ्या द्रव्याचा तो असावा. तो रेडियमाचाच बनलेला आहे असें त्यांचे ह्याणणे नाहीं, तर कित्येक शतकांपासून त्यांचा

असा समज आहे कीं, तो अनेक द्रव्यं मिळून ज्ञालेला आहे. तीं द्रव्यं कांहीं निराव्याच विशिष्ट जातींचीं असावीत. त्यांपैकींच एका द्रव्याचा शोध अलीकडे पाश्चात्य लोकांना लागला आहे व त्यालाच ते 'रोडियम' असें ह्यणतात. रोडियम काय आहे व कसें आहे, त्याची वाटाघाट आहीं जरी करीत वसत नाहीं; तरी इतके सांगतों कीं, सूर्य हा द्रव्यामध्ये गुणधर्म आहेत असें योगीलोकांचे ह्यणें आहे. ते गुणधर्म रोडियममध्ये बऱ्याच अंशाने सांपडतात. गोष्ट तर अगदीं साधारण आहे कीं, दुसरेही कित्येक राशिमजन्य पदार्थ हा ग्रहावरही अद्याप आढळून येतील. ते रोडियमसारखेच असून आणखी तिसराच भेद दाखवितील.

राशिमजन्य द्रव्य कधीं वितळून जात नाहीं, किंवा 'दात्य' ह्यानून जो धर्म आही ह्यणतों, तोहि त्याच्या अंगीं असत नाहीं; तर तो स्वतः ग्रहापासून प्राणप्रवाह काढून घेतच असतो. ही प्राणाकर्षण करण्याची तऱ्हा फार अद्भुत असून नैसर्गिक आहे आणि तो प्राण तो फिरून परत करीत असतो. आमच्या वाचकांना माहीतच आहे कीं, ज्या हवेंतून आही आपला प्राण आकर्षण करून घेतों, तो जरी एक प्राणाचाच संग्रह आहे तरी तीच हवा आपण प्राण घेणे तो सूर्यापासूनच घेते. आपण जें अन्न खातों, त्यांत प्राण कसा भरलेला असतो, तें आहीं पूर्वी सांगितलेले आहे. त्यांतूनच आही तो काढून घेतों व त्याचा उपयोग करतों; परंतु ग्रह जो प्राण घेतात, तो सूर्यापासून घेतात. सूर्य हा प्राणाचे एक भांडारच आहे; कारण किरणसमूह ह्यणजे एक प्रचंड जीवशक्तिसंग्रह होय. तो नेहमीं आपले प्रवाह ग्रहमाले-पर्यंत प्रत्येक ठिकाणीं जीवजंतू उत्पन्न करीत-येथें जीव ह्यणजे प्राणी हें उघडच आहे--चाहेर पाठवीत असतो.

सूर्याचे कार्य कोणतें, ह्याचें वर्णन करीत बसण्याचें हें कांहीं स्थळ नव्हे; तरीपण योगी लोकांना त्याचें फार उत्कृष्ट ज्ञान असतें. आही फक्त सूर्य हें काय आहे एवढेच आमच्या वाचकांस कठावें ह्यानून तो विषय केवळ धुंदुक धुंदुक सांगणार आणि इतर प्राण्यांशीं त्याचा काय संबंध आहे, एवढेच कलविण्याचा आमचा हेतु आहे. ह्या पुस्तकाच्या ह्या प्रकरणावरून एवढेच समजून देपयाचा उद्देश आहे कीं, सूर्याचे किरण हें जीवनतत्त्व, प्राण,

टवऱ्वीतपणा ह्यांच्या लहरींनी युक्त असून त्यांचा आही हरघडीं उपयोग करीत असते; पण कित्येकांना तो करून घेणेही फारसे आवडत नाहीं, त्यास इलाज नाहीं. अर्वाचीन व सुधारलेले लोक सूर्याला जणों काय मितात असेच वाटते. ते आपल्या खोल्या अंधारमय करतात. सूर्यांच्या किरणांनी अंगाला स्पर्श करून नये ह्याणून जडशीं पांघरुणे घेऊन सारे अंग झांकून टाकतात! त्याला पाहून ते खरोखर पळूनच जातात. आतां ही एक गोष्ट मात्र येथे पकी लक्षांत ठेवा कीं, आही जे हां सूर्यकिरणांच्या संबंधाने बोलतों, त्यावेळीं उष्णतेच्या संबंधाने कांहीं बोलत नाहीं. उष्णता ही पृथ्वी-च्या वातावरणाशीं संयुक्त झाल्यानेच उत्पन्न होत असते. पृथ्वीच्या बाहेरचे वातावरण (ग्रहमालेच्या आंतील भाग) अतिशय थंड असले पाहिजे; कारण तेथे सूर्यकिरणांना कांहींच आड येत नाहीं; तरी आही जेव्हां आपल्याला सूर्याचीं ऊन घेण्याविषयीं आग्रह करतों तेव्हां त्याचा अर्थ असा नाही कीं, तुही उन्हाळ्यांत रखरखीत उन्हांत जाऊन वसावें !

सूर्यकिरणांपासून पळून जाण्याचा जो सरावा आहे, तो तुही टाकून द्यावा. सूर्याचीं ऊन तुही तुमच्या जाग्यांत घेऊ द्यावे. तुमच्या रजयांना व कामलेदांना ऊन लागेल ह्याणून भेदरून नये. तुमचे दिवाणखाने व आरसेमहाल असे सारा वेळ बंद करून ठेऊनयेत. तुमच्या खोल्या ह्याणजे कांहीं सूर्यकिरणांचे दर्शन कधींच न होणारीं छतें करू नका. सकाळच्याच प्रहरीं तुमच्या खिडक्या उघड्या ठेवा आणि त्यांतून प्रत्यक्ष ऊन किंवा लग्बव उजेड आंत येऊंद्या, ह्याणजे तुहाला घरांतील वातावरण हळूहळू आरोग्यानें, सामर्थ्यानें, जीवन-तत्त्वानें कसें भरून जातें, ह्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल आणि रोग, अशक्तता, किरकीर ह्यांनी लडवडलेले व मळके वातावरण कसें नष्ट हेतें, तेही दिसून येईल.

दिवसांतून एकदां तरी उन्हांत जाऊन या. खरोखरच हवा उष्ण असेल व उन्हाळ्याचेच दिवस असतील, तरच उन्हाच्या रस्त्याची याळाटाळ करा. नाहीं तर कधींही उन्हांतला रस्ता चुकवू नका. प्रसंगोपात उन्हांतही वसत जा. थोडेसें लौकर उठा, उमे रहा, वसा किंवा उन्हामध्यें निजा. पडून रहा आणि सान्या शरीराला ताजेतवानें होऊंद्या, पुढे सांगितलेल्या कृति

करण्याला तुमची राहती जागा सोयीची असेल, तर अंगावरचे यज्ञयावत् कपडे काढून टाकून सारें शरीर उन्ह खाऊऱ्या. तुझाला सहज वाटेल कीं, असें उन्हांत तापण्यांत अर्थ काय? पण त्याबद्दल तुझाला कल्पना नाहीं, नाहीं तर त्यापासून मनाला केवढा जोम येतो त्याचा अनुभव कळला असता. ह्या विषयाच्या संबंधानें विचार केल्याशीवायच मनाचा ग्रह विपरीत करू नका. सूर्यकिरणांचा प्रत्यक्ष थोडा तरी अनुभव घ्या, ह्याणजे तुमच्या शरीरावर त्याच्यापासून आलेल्या लहरींचा कांहीं तरी परिणाम होतोच होतो. कांहीं कारणानें एकाएकीं तुमच्या शरीराला थकवा आला, तर त्याच मागावर उन्ह पाढून घेतलें तरीसुद्धां तुझाला थोडेसें तरी बरें वाटल्यावांचून राहणार नाहीं.

प्रातःसूर्यचे किरण फारच हितावह असतात. जे लोक सकाळींच उठून ह्या ताजातवान्या किरणांचा फायदा घेतात त्यांस अतिशय समाधान वाटतें. सूर्योदय होऊन सुमारे पांच तास झाल्यानंतर त्याच्या किरणांतील प्राणदायक क्रिया जरा जरा कमी होते आणि पुढे पुढे दिवस अस्तास जाण्याच्या सुमारास तर ती अजिबात बंद होते. फुलांच्या कळ्या सकाळच्याच प्रहरीं कशा उमलतात त्या पाहिल्या ह्याणजे ही गोष्ट ध्यानांत येते. दुपारच्या उन्हानें कोमेजणाऱ्या कळ्या कोणीकडे आणि सकाळच्या ताजा कव्यांचा टवटवीतपणा कोणीकडे? फुलांचे जे शोकी लोक असतात, त्यांना ही गोष्ट पूर्णपणे माहीत आहे कीं, वनस्पतीच्या पौष्टिकतेला जितकें पाणी, हवा व चांगली जमीन अवश्य आहे, तितकाच सूर्यप्रकाशही कारणीभूत आहे. वनस्पतिस्त्राश थोडेसें पहावें, थोडेसें निसर्गकडे जावें आणि तेथें आपला धडा वाचावा. सूर्य आणि हवा हीं दोन्हीही अद्भुत पौष्टिक आहेत. मग तीं तुझी यथेच्छ प्राशन कां करीत नाहीं?

ह्या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणांत आहीं सांगितलें आहेच कीं, मनःशांति, हवा, अन्न, पाणी इत्यादिकांपासून प्राणाचा अंश काढून देहांत घालते आणि तो प्राण किंवा जीवनशक्ति सूर्यकिरणांमध्ये असते. ही सत्य गोष्ट आहे आणि यथायोग्य मनोधर्मानें तो फायदा तुझाला वाढवितांही येण्यासा-

रखा आहे. सकाळच्या सूर्यप्रकाशांत बाहेर फिरावयास जा. आपले मस्तक उंच करा. आपले खांदे मागें ठेवा आणि सूर्यकिरणांपासून प्राणाशीं संयुक्त असलेल्या हवेचे थोडेसे श्वासोच्छ्वास करा. तुमच्यावर सूर्याचे उन्ह कांगले पडूऱ्या. आणि मग खालीं दिलेल्या शब्दाप्रमाणे आपली वृत्ति ठेवून खालीं दिलेले शब्द किंवा तशाच तन्हेचे दुसरे शब्द किंवा मंत्र ह्यांचा जप करा.

“ मी निसर्गाच्या सुंदर सूर्यप्रकाशांत स्नात झालो. आतां मी त्याच्याचपासून जीवन, आरोग्य, सामर्थ्य व तरतरी ग्रहण करतो. त्याच्या योगाने मला ताकद येईल व मनाला हुरूप चढेल. आतां माझ्यामध्ये प्राण भरला; त्यामुळे माझ्ये शरीर पायांपासून मस्तकापर्यंत अगदीं घडूमुडू झाले; माझ्या सर्व शरीराला पुष्टि आली. मला उन्ह फार आवडते आणि त्यापासून त्याचे सारे फायदे मला मिळतात. ”

तुम्ही सवड सांपडेल तेहां ह्याच मंत्राचा जप करा, ह्याणजे आज इतकीं वर्षे असल्या सकृत्याला आपण कसें मुकलों व सूर्यांपासून कसकसे दूर पळत होतों, ह्याचें तुम्हालाच आश्रव्य वाटू लागेल. उन्हाळ्यांत दुपारच्या उन्हांत विनाकारण तळपत जाऊ नका. विशेषेकरून दुपारीं तर नकाच; पण हिवाळ्यांत आणि उन्हाळ्यांत सकाळचे उन्ह कांहीं तुम्हांस बाधक होणार नाहीं. उन्हावर आवड धरावयास शिका. त्यावरच सर्व कांहीं अवलंबून आहे.

प्रकरण अड्हाविसाचे.

ताजी हवा

ठीक आहे. तर मग ह्या भागाचीही आतां उपेक्षा करू नका; कारण त्यांतला विषय अगदीं प्रचारांतलाच आहे. तेवढ्याकरतांच जर आपण त्याची उपेक्षा करीत असाल, तर ज्यांच्याकरितां तो लिहिला आहे व ज्यांना तो अत्यंत आवश्यक आहे, त्यापैकीं तुम्हीही एक असले पाहिजेत. ज्यांनीं ह्यांतील मजकूर वाचला आहे व ताज्या हवेची आवश्यकता व फायदे थोडे तरी लक्षांत आले आहेत, ते हा भाग वाचल्यावांचून कधीच

राहाणार नाहींत. त्यांना जरी ह्यांतील सारा विषय अवगत असला तरीसुद्धां तो उत्तम विषय पुनः पुनः वाचावयाला हैसच वाटेल आणि तुळाला जर तो विषय आवडत नसेल व तो तुळी कधीं पुढेही येऊ देत नसाल, तर मग त्याची तुळाला फारच आवश्यकता आहे. ह्या पुस्तकांतील इतर प्रकरणांत प्राणायामाचे महत्त्व काय, तें गुप व प्रगट अशा दोन्हीही रीतीने सांगितलेंच आहे. ह्या प्रकरणांत पुनः प्राणायामाविषयीं माहिती सांगण्याचा मुळींच इरादा नाहीं, तर फक्त ताज्या हवेची आवश्यकता व तिच्यासंबंधाने बरीचरी माहिती सांगावयाची आहे. हा उपदेश विशेषेकरून पाश्चिमात्य लोकांना फार आवश्यक आहे; कारण तेथें निजावयाची खोली अगदीं गच्छ बंद करून घरांत मुळींच हवा न येऊ देण्याचा प्रधात फार आहे. खरा श्वासोच्छ्वास करण्याचे महत्त्व काय आहे तें मी आपल्याला पूर्वी सांगितलेलेंच आहे; परंतु आपण प्रत्यक्ष चांगल्या व ताज्या हवेचा श्वासोच्छ्वास घेतल्याशिवाश तुपचे हित होणार थोडेंच !

निखालस बंद केलेला जाग्यांत वसणे, बेताचा वारा खेळण्यापुरताही वाव न ठेवणे ही कल्पना अडाणीपणाची असून तसे वागणारे लोकही शुद्ध अडाणी होत. फुफ्फुसांचीं कार्ये आणि धर्म जर यथायोग्य रीतीने समजून दिले, तर लोक तरी असें करतील काय ? तेहां वादविवादापेक्षां हाच मार्ग वरा. चला तर आपण अगदीं साधा प्रचारांतला ह्या विषयाचा लहानसाच भाग घेऊया.

आपल्याला आठवण असंलच कीं, फुफ्फुसें हीं शरीरांतील खळमळ सारखीं बाहेर टाकीत असतात. श्वासोच्छ्वास हा एक शरीरांतील झाडू आहे. तो त्याच्यांतील केरकचरा झाडून टाकतो आणि शारिरांतील सर्व भागांतून खळमळ बाहेर टाकून देतो. त्वचेकडून जशी शरीरांतील घाण बाहेर टाकली जाते, त्याप्रमाणेच फुफ्फुसेही त्यांतील सर्व घाण बाहेर टाकीत असतात. मूत्राशय व आंतर्डींसुद्धां खरोखर, शरीरांत जर पाण्याचा पुरवठा ब्हावा तसा न होईल, तर निसर्ग फुफ्फुसांनाच तें काम करण्यास लावतो आणि त्यांच्याकडूनच ती उत्पन्न झालेली सारी घाण बाहेर टाकावयास लावतो आणि आंतर्डींकडून नेहमींप्रमाणे रोजच्याप्रमाणाने घाण बाहेर टाकली न

जाईल, तर तो मळ आंतङ्गांतच सांचून त्याचा परिणाम हळूहळू शारिवर होऊ लागतो. तो बाहेर पडण्यास मार्ग शोधू लागला ह्याणजे तो फुफ्रुसांत आर्कषिला जाऊन उच्छ्वासावाटे बाहेर पडतो. ह्यावरून असा विचार करा कीं, तुही जर खोली अगदीं गच्च बंद करून आंत निजला, तर खोलीमध्ये तुही आपल्या उच्छ्वासावरोबर प्रत्येक तासाला ८ ग्यालन कार्बानिकऑसिड ग्यास वातावरणांत सोडीत असतां. ह्याशिवाय इतर खळमळ व विषारी ग्यास असतात ते वेगळेच. आठ तासांमध्ये तुही ६४ ग्यालन कार्बानिक आसिडग्यास बाहेर टाकतां. तुमच्या खोलींत दोन असामी निजलेले असतील, तर त्याची दुप्पट करा. अशा प्रकारे हवा सारी खराब झाली ह्याणजे तुमच्या शारिरांतील विषारी हवा पुनः पुनः श्वासोच्छ्वासावरोबर भरू लागते आणि पुनः प्रत्येक उच्छ्वासावरोबर तेथील हवा अधिक अधिक विषारी वनते. अशा वेळीं त्या तुमच्या खोलींत जर एखादा मनुष्य सकाळीच आला आणि तुही सांयाच खिडक्या लावून घेतलेल्या असल्या व तेथें घाण सुटलेली आहे ह्याणाला, तर आश्र्वय तें काय ?

अशा दूषित खोलींत एक रात्र काढल्यानंतर तुमच्या मनाला वरे वाटले नाहीं, कांहीं सुचेनासे झाले, स्वभाव चिडखोर बनला आणि बहुतकरून आळस आला, तर नवल तें कशाचे ? तुही निजून पडतां ह्याचें कारण काय ह्याचा आपण कधीं विचार केला आहे काय ? सांया दिवसभर काम करतांना शरीरांतील जे परमाणू जिजून गेलेले असतात, त्या ठिकाणीं नवे बसवून त्याची डागडुजी न्हावी ह्यासाठीं निसर्गांते ती सवड ठेवली आहे. तुही काम करतांना त्याची जीवनशक्ति खर्च केलेली असते. ती बंद करून त्याला ती पुनः दुरुस्त करण्याला व तुमचे शरीर नवीन रचावयाला तुही सवड देतां. अशी कीं, सकाळीं त्यानें पुनः पूर्ववत् नीटनेटके व्हावें. हें काम तिने नीट करावें ह्याणून तिला निदान नेहमीप्रमाणे तरी वागणूक असावी लागते. यथायोग्य प्रमाणानें भरलेल्या हवेतून तिला हवेचा पुरवठा पाहिजे असतो. जिच्यांत यथाप्रमाण आक्सिजन भरलेला आहे व आदल्या दिवरीं सूर्यकिरण पडल्यामुळे जींत ताजाच्या ताजा प्राण भरलेला आहे, तेवढा तरी तुही आपल्याला यावा ह्याणून ती वाई पहात असते; पण तुही

तिला त्यापेवजीं तुमच्या शरीरांतून निघालेल्या विषानें भरलेली हवा आणि तीसुद्धां जितक्यास तितकीच देतां, दुसरे कांहीं नाहीं. मग तिने 'जशास तसें' ह्या न्यायानें आपल्या कामांत टोलवाटोलव केली तर त्यांत नवल नाहीं.

ज्या खोलीमध्यें चमत्कारिक दुर्गंध सुटलेला आहे, विद्यान्याभोवतीं मुळीच हवा खेळती नाहीं, त्या जागेत ताजी हवा घेतल्याशिवाय व ती खेळती झाल्याशिवाय ती खोली तुक्काला निजावयाला मुळीच योग्य नाहीं. निजावयाच्या ठिकाणची हवा साधारणपणे बाहेरच्या खुल्या हवेइतकीच शुद्ध असली पाहिजे. थंडी हेर्डल ही भीति बाळगून नका. हें ध्यानांत असू या कीं, क्षयरोगावर उपचार करण्याची हळीची अगदीं सुधारलेली पद्धत आहे, तींत रोग्याला अतिशय थंड हवेवरच नेऊन ठेवतात. मग तेथे रात्रीची कितीही थंडी असो, पांघरुणे कितीही ध्या; पण त्या थंडीने थोडी तरी बाधा हेर्डल हें मनांतसुद्धां आणू नका. निसर्गांकडे चला ! ताजी हवा क्षणजे कांहीं वाञ्याच्या झुळकेंतील निद्रा नव्हे हें ध्यानांत ठेवा.

जी गोष्ट शयनागाराला लागू तीच गोष्ट राहत्या घराला व कचेन्यांनाही लागू आहे. हिंवाढ्यामध्यें मात्र बाहेरची मोकळी हवा फारशी घरांत येऊ नये; कारण तिच्या योगाने घरांतील उबारा कमी होतो; पण तशानेही कधीं कधीं फायदा झाल्याचें आढळते. दिवसांतून एक वेळ खिडक्या उघड्या टाकाव्यात आणि आंतून बाहेरुन हवा खेळेल असें करावें. संध्याकाळीं हें मात्र विसरून नये कीं, दिव्याच्या किंवा ग्यासाच्या बत्या, त्यांच्या पुरता हवेमध्यें सांठा आहे किंवा नाहीं हें पहावें. असें केलेंत क्षणजे एकवेळ तरी ताजेपणा येर्डल. नंतर हवा खेळती राहण्यासंबंधाने कांहीं पुस्तके वाचावीत क्षणजे तुमची प्रकृति फार ढान हेर्डल. इतक्या खोल विचारांत पडण्याचाही तुक्काला कंयाळा असला तर, आही जें काय सांगितलें आहे त्यापैकीं थोडातरी कांहीं विचार मनांत आणा. क्षणजे बाकीच्या गोष्टी तुमची बुद्धीच तुक्काला सांगेल.

प्रत्येक दिवशीं बाहेर जावें आणि ताजी हवा अंगावरून खेळू यावी. क्षणजे तीच तुमच्या जीवनयात्रेला व आरोग्याला पुढी देईल. हें सर्व तुक्काला

समजते आणि सान्या जन्मभर समजत असणारच; तथापि तमचा घरकोंबंडेपणा कांहीं जात नाहीं आणि तें तर निसर्गाच्या अगदीं विसुद्ध आहे. तुहाला वरें वाटत नाहीं ह्यांत कांहीं आश्रय नाहीं. गलिच्छपणानें निसर्गाचा कायदा कधींच पाळला जात नाहीं. हवेला भिणशांचे कारण नाहीं. निसर्गानें तुही तिचा उपयोग करावा असेंच ठरविलेले आहे. तुमच्या स्वभावानें व गरजेनेही तें मान्य केले आहे. ह्याकरितां त्याला भिऊं नका. त्याच्यावर प्रेम करावला शिका. बाहेर फिरावयाला गेलांत व ताजी हवा खाऊं लागलांत ह्याणजे आपल्याशींच ह्याणा

“ मी निसर्गाचें लेंकरूं आहें. त्यानें ही मला स्वच्छ व सुंदर हवा घेण्यासाठीं दिली आहे. अशाकरितां कीं, मी मोठेव्हावें, धड्हेंकड्हें व्हावें, आणि उत्साही व्हावें ह्याणन मला त्याचें संरक्षण केले पाहिजे. ”

आरोग्यामध्यें, बलामध्यें आणि हिमतीमध्यें मी श्वास घेत आहें. माझ्या अंगावर जी हवा वाहत आहे, तिचा उपभोग घेतलेला मला समजतो आहे आणि तिच्या फायदाचा मला अनुभव घडत आहे. मी निसर्गाचें बाळ आहें आणि त्यानें दिलेल्या देणर्गाचा मी उपभोग घेणार.

अशा प्रकारे हवेचा उपभोग घ्यावयाला शिकलांत कीं, तुमचें कोट कल्याण होईल.

प्रकरण एकुणतीसावें

निसर्गाचा लाडका वैद्य कोण ?

तर झांप

नैसर्गिक किया ह्याणन लोकांमध्यें ज्या प्रसिद्ध आहेत, त्यांतील निद्रा किंवा झांप ही किया इतकी साधी व प्रचारांतील आहे कीं, तिच्याबद्दल कांहीं माहिती किंवा सूचना देण्याचे कारणच नाहीं. निद्रेची आवश्यकता व महत्त्व ह्यांच्या उपदेशाची मुलाला कधीं जरूरच नसते. तें पडलें कीं लागली झांप, आयोवले, आणि मोठे मनुष्यसुद्धां जर निसर्गाच्या रीतीने व

साध्या राहणीने रहातील तर त्यांनाही अशीच झोप लागेल; परंतु त्यांच्या भोवतीं नाहीं नाहीं त्या क्रात्रिम संवयीचा इतका पाळा पडलेला असतो कीं, त्यांच्या मोहांतून सुटून निसर्गप्रमाणे राहणे त्यांना शक्यच नसते. असे आहे तरीसुद्धां त्या कडव्या शत्रूंच्या पाळ्याला हुलकावणी दाखवून निसर्गाच्या मार्गानेही परत हवें तितके लांब येतां येर्ईल.

निसर्गाच्या पंथाला सोडून आड वाटेने जातांना प्रवासामध्ये मनुष्याने मूर्खपणाच्या ज्या ज्या संवयी जडवून घेतल्या आहेत, त्यांमध्ये निजण्याची व उठण्याची ह्या ज्या दोन संवयी आहेत, त्या इतक्या वाईट आहेत कीं, तितक्या वाईट संवयी दुसऱ्या कोणत्याच नाहीत. निसर्गाने जे तास निवांत झोप घेण्याकरितां दिले आहेत, ते तो चैनबाजीत आणि करमणुकीत खर्च करतो. ज्या तासांमध्ये नैसर्गिक शक्ति व तरतरीतपणा देण्याला निसर्ग तयार असतो, त्या तासांमध्ये हा निजून पडतो. सूर्यास्तापासून माध्यान्ह रात्रीपर्यंत झोप घेण्याला वेळ उत्तम आणि बाहेरचे काम करण्याला अंगांत हुषारी व जीवन-कला येण्याला उत्तम वेळ ह्याठली ह्याणजे सूर्योदयाच्या पूर्वीचे कांहीं तास. ह्या दोन्हींचीही आहीं उपेक्षा करतों आणि मग आपण इतक्या पूर्ववयांत किंवा त्याच्या आधींच पाण्याचे पितर कां बनलों ह्याबद्दल आश्रव्य करीत बसतो!

झोपेमध्ये निसर्ग हा आपल्या दुरुस्तीचे काम करीत असतो. त्या कामाला हीच वेळ नेमलेली आहे आणि तीच फार महत्वाची आहे. झोपेचे नियम काय काय आहेत ते कांहीं आहीं सांगण्याच्या भरीस पडत नाहीं; कारण निरनिराळ्या लोकांची आवड निरनिराळी असते. ह्याकरितां ह्या प्रकरणांत फक्त थोड्याशा सूचना करावयाच्या आहेत; तथापि साधारणपणे सांगावयाचे तर निसर्गप्रमाणे मनुष्याला < तास झोप पुरे.

निजावयाचे तें नेहमीं खेळत्या हवेच्या जागेत निजावे. ह्याचे कारण ‘ताजी हवा’ ह्या प्रकरणांत दिलेंच आहे. आपल्याला सोसवतील तितकींच पांघरुणे ध्यावीत. मोळ्या थोरल्या आंथरुणपांघरुणाच्या ढिगांत तुळ्ही आपल्याला पुरुन घेऊ नये. पुण्यकळ कुंटुवांत ही चाल आढळते. हा संवयीचा परिणाम आहे. तुळ्ही जर नीढ लक्ष पुरवाल व काढकसर कराल, तर

तुह्यालाच आश्रव्य वाटेल कीं, आतां मला इतकीं कमी चिरगुरें कशी पुरतात? दिवसा घातलेला पोषाख घालून कधीही निजूळ नये. असली संवय आरोग्य-कारकही नाहीं आणि स्वच्छतादर्शकही नाहीं. तसेच आपल्या उशाखालीं उशांचा कधीं मोठा ढिगाराही वेऊ नये. एक लहानशी उशी पुरे.

शरीरांतील प्रत्येक स्नायूला विश्रांति यावी आणि प्रत्येक ज्ञानतंतूला तणावा देऊन बिडान्यावर सुस्त पडावमाला शिकावें. पांघरुणांत असाल तेव्हां ‘विचारशून्य व्हावें.’ कामावरून घरीं आलों कीं, पुनः त्यावद्दल कांहींएक विचार करावयाचा नाहीं ही गोष्ट आधीं शिकावी. हा निश्चय साधला कीं, तुह्याला एखाद्या गुण्युटीत मुलाप्रमाणे गाढ झोंप लागेल. निजलेल्या मुलाकडे पहा आणि तें निजण्यापूर्वी काय करतें तें लक्षांत ठेवा आणि त्याप्रमाणेच हेर्वैल तितके वागा. तुही निजावयाला गेलांत कीं, मूळ व्हा. मुलाप्रमाणेच पुनः अज्ञानपणा ग्रहण करा, हणजे तुह्यालाही मुलाप्रमाणेच झोंप लागेल. हें उपदेशांतील एकच वाक्य इतके मौल्यवान् आहे कीं, त्याच्या पुढे उत्तम छपाईचे व सोनेरी अक्षरांचे ग्रंथ फिके पडतील; कारण त्याप्रमाणे जर वागणूक ठेवली, तर मनुष्य जात सारीच उच्चतावस्थेला पोंचेल.

मनुष्याची खन्या स्वभावाची जर एखाद्याला ओळख असेल आणि त्याचं विश्रांतिस्थळ कोणतें हे माहीत असेल, तर तो अगदीं मुलाप्रमाणे झोंपी जाईल. तसें कोणी स्त्रीपुरुष करू शकणार नाहींत. ब्रह्माडांतील घरांतच त्याला इतके परिपूर्ण ज्ञान होतें व शांति, विश्वास, श्रद्धा आणि सर्व सत्ता हीं इतकीं त्याच्या हातांत येऊन बसतात कीं, तो एखाद्या मुलाप्रमाणे खुशाल झोंप घेतो. मनाला विलीन केल्यामुळे त्याला सहज झोंप लागते.

ज्या लोकांना मुळींच झोंप येत नाहीं, अशा लोकांना झोंप यावी ह्याणून कांहीं विशेष उपाय सांगण्याचा आमचा ह्या पुस्तकांत उद्देश नाहीं. आमची अशी खात्री आहे कीं, ते जर ह्या पुस्तकांत दिलेल्या नैसर्गिक व सयुक्तिक पद्धतीने राहतील, तर त्यांना आपोआपच झोंप येईल. त्यांना इतर उपायांची आवश्यकताच नाहीं; तथापि एखाद्युसरी सूचनाही त्यासंबंधाने सांगितलेली असावी ती बरी; कारण जे त्या मार्गात असतील, त्यांना त्या उप-

योगी पडतील. निजावयास जाण्याच्या पूर्वी थंड पाण्यांत हातपाय धुवावेत ह्याणजे निद्रा चांगली येते. पायावर एकाग्रता धरावी ह्याणजे पुष्कळ मदत होते; कारण, त्याच्या योगाने थेट खालच्या भागाकडे रक्काचं अभिसरण होऊं लागून मेंदूला शांतता येते; पण सर्वापेक्षां उत्तम उपाय ह्याटला ह्याणजे हा कीं, झोंप आणण्याचा प्रयत्नच करू नये. जगामध्ये सगळ्यांत वाईट गोष्ट ह्याणन असेल तर ती हीच; कारण, जो खरोखरीच निजावयाची इच्छा करतो, तो खरोखर त्याच्या विरुद्ध वागत असतो. त्याला उत्तम उंपांय हाच कीं, त्याचा विचारच सोडून यावा. मनाची अशी भावना करावी कीं, झोंप येवो किंवा न येवो त्याबद्दल मुळींच काळजी नको. मी हा स्वस्थ पडणारच आणि स्वस्थपणे विश्रांति घेणार. असेल त्यांतच संतोष मानावा. थकलेल्या मुलाची कल्पना मनांत आणून तें कसें गुणींत असते त्याची आठवण करावी. त्याला पुरती झोंपही लागलेली नसते व तें पुरतें जागेही नसते. त्याप्रमाणेच आपणही होण्याचा प्रयत्न करावा. रात्रीच्या वेळीं हा त्रासच मनांत आणू नये ह्याणजे आपोआपच झोंप लागते व आपण अगदीं स्वस्थ व निर्विकार मनाने पडतो.

विश्रांतीच्या भागामध्ये विश्रांतीची संवय कशी लावून ध्यावी ह्याबद्दलच्या सूचना मिळलेल्या आहेतच. झोंप येत नाहीं, झोंप येत नाहीं ह्याणन जीवाला जे त्रास येतात त्यांना एक तीच निराळी संवय लागून राहते.

आतां आह्याला हेंही माहीत आहे कीं, आमच्या साऱ्या वाचकांनाच कांहीं निजावयाला जातांना मुलासारखे होतां येणार नाहीं व मुलाप्रमाणे किंवा एखाद्या कुणव्याप्रमाणे लौकरही पण उठतां येणार नाहीं. आमची इच्छा इतकीच आहे कीं, ती गोष्ट शक्य आहे तोंपर्यंत करावी; परंतु हळीं लोकांना कसें राहावें लागतें आणि त्यांत विशेषेंकरून मोठमोळ्या शहरांत तर ह्या गोष्ठी किती दुर्धट आहेत हेंही आही जाणून आहों. ह्याकरितां आमच्या सर्व वाचकांना आमचे सांगणे हेंच आहे कीं, ह्या बाबतींत निस-गर्ला धरून जितके वागतां येईल तितके तरी वागत जा. रात्रीच्या रात्री जागण्याचे मान होतां होईल तितके दाळा. सवड होईल तेच्हां लौकर

निजत जा आणि लौकर उठत जा. अर्थात् आहाला हेही माहीत आहे कीं, आमच्या सांगण्यात तुमची 'करमणूक' ही आड येणारच; परंतु 'करमणूक' असें तुझी ज्याला ह्याणतां तीही थोडीशी दिवसांतून कराच. लौकर ह्याणा की उशिरानै ह्याणा, लोक हे हळूहळू साध्या वागणुकीवर पुनः येणारच आणि आही जसा मादक औषधांचा व सुरापानांचा निषेध करतो, त्याप्रमाणे दुराचरणालाही फाटा बसेलच; पण तोंपर्यंत इतके तरी करा कीं, "तुमच्या स्वतःसाठीं तरी होईल तितके नीट करा."

दिवसांत किंवा इतर केव्हांही तुझाला थोडासा वेळ मिळाला, तरी तुझाला असा अनुभव येईल कीं, एक अर्धा तास विश्रांति घेतल्यानें किंवहुना क्षणभर डुलकी घेतल्यानें तींतून तुझी उठतांच तुझाला पुनः नवे काम करावयाला इतकी तजी उमेद येईल कीं, तें पाहून तुझी थक्क ब्हाल. आमच्यांतील जे मोठमोठे नामांकित व्यापारी, धंदेवाले लोक आहेत त्यांना ही गुरुकिली समजलेली असते आणि पुण्कळ वेळां ते जेव्हां "अर्धातास-पर्यंत त्यांना फार निकडीचे काम आहे" अशी वर्दी येते, त्या वेळीं ते बहुतेक कोचावर घोरत पडलेले असतात आणि निसर्गाला पुनः ताजेतवाने होण्याला सवड देतात. कोणीही काम करतांना थोडासा पालट करणे, तर तो अधिक जोरानें विश्रांतिशिवाय, थकल्याशिवायच जणे काय दुष्पट हिमर्तीनें कामाला लागतो. पाश्चिमात्य देशांतील लोकहो! ह्या गोष्टींचा थोडा तरी विचार करा, ह्याणजे आपणसुद्धां अधिक उद्योग करावयाला लागाल. फक्त मधून मधून थोडासा विश्रांतीं पालट करा ह्याणजे झालें! "जाऊंदे" हा लहानसा मंत्र तुझाला तजी हुरूप आणील आणि पहिला सर्व थकवा दूर करील.

प्रकरण तीसावें.

पुनरुत्पत्ति.

आपल्या जातीची वृद्धि करण्याचे महत्त्व किती आहे, हा विषय ह्या प्रकरणात सांगतां येण्यासारखा आहे, पण जात अशी आहे कीं, ती बहुतेक ह्याचा विचारही करावला तयार नाहीं. ह्या विषयाबद्दल आजच्या लोक-

मतांचा विचार केलो तर ओपर्याला जसे वाटले तसे किंवा खरे लिहिण्याची जितकी आवश्यकता आहे, तितक्या मोकळेपणाने लिहितां येणे शक्य नाही; कारण हा विषयावर जेवढे ग्रंथ आहेत, त्या सर्वांच्या—निदान बहुतेकांच्या मते तरी हा विषय ‘गलिन्छ’ आहे, ‘अशील’ आहे. असे करण्यांत त्या लेखकांचा हेतु समाजाला कदाचित् अशीलतेपासून गलिन्छपणाचा प्रतिकार करण्याचाही असू शकेल; परंतु कित्येक धाडशी लेखकांनी ‘संतति’ हा विषयाची यथायोग्य ओळख करून दिली आहे. अशी कीं, आमच्या वाचकांपैकीं बन्याच लोकांना आही काय ह्याणतों तें सहज समजेल.

प्रजोत्पादनार्थ दोन कुलांचा जो संबंध जडतो व जें नातें जुळतें, तो महत्वाचा विषय आही सांगत बसत नाही; कारण तो विषय इतका महत्वाचा आहे कीं, त्याच्या संबंधाचा एक निराळा ग्रंथ करावा लागेल. शिवाय तो विषय तपशिलिवार सांगत बसण्याची प्रस्तुत पुस्तकांत आवश्यकताही नाही; तथापि हा विषयासंबंधाने आही दोन शब्द सांगणार आहों. योग्यांचे मत असे आहे कीं, निसर्गांच्या विरुद्ध कृतींचा मनुष्यमात्रांत अतिशय फैलावा माजत चालला आहे आणि त्यांतच लघसंबंध झाला कीं, ते इतरांनाही आपले विभागणी करीत सुटले आहेत. त्यांना असे वाटतें कीं, जातिभेद हा मोठा पवित्र आहे. त्याचा इतका दुरुपयोग व्हावा आणि जातीच्या संबंधांत मनुष्याने पशूपेक्षांही नीच व्हावें हें योग्य नाहीं; परंतु एक दोन अपवाद खेरीज करून वाकीच्या हलक्या प्राण्यांतसुद्धां जाति-संबंध असतो; पण तो फक्त आपली जात कायम टिकावी ह्याणून. स्त्रीपुरुषधर्माची परमावधि होत चालली, मनुष्याप्रमाणे घाण आणि गलिन्छपणा वाढला तर तो मनुष्यपणा ठाकून द्या. हलक्या प्राण्यांमध्ये तो कर्दींच आढळत नाहीं.

मनुष्यांच्या आयुर्मर्यादेचे प्रमाण अधिक आहे; तथापि स्त्रीपुरुषांमधील जीं नवीं नवीं कृत्यें चव्हाळग्यावर आलीं आहेत, त्यांवरून त्यांतील उच्च तच्चांची इतकी पायमळी झालेली दिसते कीं, तशी पायमळी जनावरांत किंवा रानटी मनुष्यांतसुद्धां आढळत नाहीं. असे करणे हे स्त्रीपुरुषांच्या मानसिक

व अध्यात्मिक उच्चतीच्या विरुद्ध आहे. स्त्रीपुरुषांमध्यें योग्य संबंध असला हीणजे तो उच्चपणा, मजबुती व योग्यता हीं कमी तर करीत नाहींच; पण उलट वृद्धिंगत करतो; पण तोच संबंध फक्त विषयलंपटपणाचाच असला, तर मात्र दुर्बलतेला व कलंक लावण्याला वाटेकरी होतो. मुळांत बिघडाबिघड व बेबनाव होण्याला कारण हेंच. त्यांतील एक भागीदार जेव्हां विचाराच्या उच्च पायरीवर चढतो, तेव्हां त्यास असें दिसून येते कीं, आपला हा किंवा हीं-भागीदार आपल्या मागोमाग येण्यास समर्थ नाहीं. असें झाले कीं, त्यांचा परस्परांतील संबंध निराळा होतो आणि त्यांना पाहिजे असतो तो लाभ त्यापासून मिळत नाहीं. ह्या विशिष्ट प्रकरणावर आहांला जें काय सांगावयाचें तें हेंच. ह्या विषयावर चांगले चांगले ग्रंथ अनेक आहेत व ते आमच्या वाचकांना पहावयास मिळाले तर निरनिराळ्या शहरांतील पुढे गेलेले विचार कसे आहेत तेंही कळेल. आह्सी ह्या लहानशा प्रकरणांत स्त्रीपुरुषांची शक्ति व सामर्थ्य कायम कसें राखावें ह्या महत्त्वाच्या विषयाचीच वाटाघाट करणार आहो.

तसेच आयुर्यामध्यें ज्या स्त्रीपुरुषांचे खरे खरे संबंध जे महत्त्वाचा भाग घेत नाहींत ते योग्यांना ओळखतात. आरोग्यकारक इंद्रियविशिष्टरचनेपासून उत्पत्ति करी होते हेही ते जाणतात. मनुष्यमात्रावर त्याचा परिणाम कसा होतो, हेही त्यांस माहित असतें. अशा दुर्बल इंद्रियस्थितीने सांया जड शरीरांवरच परिणाम होतो व त्याचें प्रतिबिंब शारीरावरच दिसूं लागतें आणि त्यामुळे त्यांचें अंतःकरण तिळतिळ तुट्यते. परिपूर्ण प्राणायाम (ह्याच पुस्तकांत दुसऱ्या ठिकाणीं सांगितलेला आहे तो) आपोआपच ताल उत्पन्न करतो. शरीराचा महत्त्वाचा भाग, नेहमीच्या स्थितीत ठेवण्यासाठी खुद निसर्गाचीच योजना आहे आणि पाहिल्यापासून ही गोष्ट लक्षांत येईल कीं, त्यामुळे प्रजोत्पत्तीचीं कार्ये सशक्त व प्राणयुक्त होतात व सर्व शरीरही तसेच त्याचें प्रतिबिंब बनतें. ह्याच्या योगानें त्यांच्यामध्यें जनावरांचे विकार उत्पन्न होतात. असा मात्र त्याचा अर्थ नःहे. ते त्यांच्यापासून फार निराळे असतात. एकपत्नीवत, पातिव्रत्य, निष्कलंकपणा, लभसंबंध व इतर ह्यांचेही ते कैवारी आहेत. जनावराचे विकार कसे ताब्यांत देवावेत हेही ते शिकलेले

असतात आणि मनाचीं व इच्छाशक्तीचीं उच्च तत्त्वे कशीं अमलांत आणावींत हेही त्यांना माहित असते. स्त्रीपुरुषधर्मावर सत्ता ठेवणे हा कांहीं त्यांचा दुर्बलपणा नव्हे. योग्याचे शिकविणे असे आहे कीं, पुरुष किंवा स्त्री, ज्यांची इंद्रियविशिष्टरचना नेहमींप्रमाणे सशक्त आहे त्यांना प्रबळ इच्छा होईल आणि तिलाच त्याच्यावर किंवा तिच्यावर अंमल बसवितां होईल. योग्याची अशी खात्री असते कीं, शरीरांतील ह्या अद्भुत भागांतील विकारां-पैकीं पुष्कळ विकार साधारणप्रकृतीच्या अभावामुळेच उत्पन्न होतात आणि त्याचे पर्यवसान रेगांत होतें.

योग्यांना माहित असतें कीं, स्त्रीपुरुषधर्माची हुरूप जशाच्या तशी राहील आणि तिचा इतक्या लोकांना ज्या कृतीम संवयी लागून सारे आरोग्य नष्ट करून टाकतात त्या ऐवजीं मनुष्याच्या शरीराच्या व मनाच्या पुढीकडे उपयोग करतां येईल.

हाच परिणाम ज्यांत दिसून येईल अशा योग्यांच्या आवडत्या व्याया-मापैकीं एक एक व्यायाम पुढच्या पानांत देत आहों. पवित्र राहण्याच्या ज्या योग्यांच्या उपपत्ति आहेत, त्यांना अनुसरण्याची वाचकांची इच्छा असो कीं नसो. त्यांना आढळून येईल कीं, परिपूर्ण श्वासोच्छ्वासानें शरीराच्या ह्या भागाला जितकी सशक्तता येईल, (तितकी दुसऱ्या कशानेही येणार नाहीं.) आतां हें मात्र ध्यानांत ठेवा कीं, ' सशक्त ' असे आही ह्याणतांना त्याचा अर्थ नेहमींप्रमाणे स्वास्थ्य; अयोग्य वाढ असा मात्र नव्हे. विषयी मनुष्यांना वाटेल कीं, प्रमाणसूद ह्याणजे इच्छेची वाढ असण्यापेक्षां थोडीशी कमी असणे आणि अशक्त पुरुष किंवा स्त्री ह्यांना वाटेल कीं, प्रमाणसूद ह्याणजे अशक्तेपासून थोडेसे कमी होणे आणि जिवास स्वास्थ्य वाटणे; कारण त्याने त्यांस पूर्वीच जर्जर केलेले असते. ह्या विषयाचा असा गैरसमज व्हावा अशी आमची मुळीच इच्छा नाहीं. योग्यांचे ध्येय एवढेच असतें कीं, शरीराचे सर्वच अवयव धडेकडे असावेत आणि ते पूर्णपणे प्रगल्भतेस आलेल्या इच्छाशक्तीच्या ताब्यांत असावेत आणि स्थांमध्ये उच्च ध्येय रसरसलेले असावें.

स्त्री व पुरुष ह्या उभयतांच्या संबंधांतील जननतत्त्वाचा उपयोग व दुरुपयोग ह्या संबंधात्रै श्रेष्ठ ज्ञान योग्यानें मिळविलेले असते. ह्या विषयांतील गुप्त रहस्याच्या कांहीं सूचना निवडून काढून पाश्चिमात्य लेखकांनी प्रसिद्ध केल्या आहेत आणि त्यांपासूनही पुष्कळ फायदा झालेला आहे. ह्या पुस्तकांत कांहीं आह्याला त्यांचा ऊहापोह करतां येत नाही, तरी आह्यी तुम्हाला अशी एक पञ्चत सांगणार आहों कीं, जिच्या योगानें वंशवृद्धीचें मूळ जी कामेच्छा अनावरपणांत खर्च हेते--नष्ट होऊन जाते- तिच्याएवजीं सारें शरीर ताजेतवानें राहण्यास वाचक समर्थ होतील. वंशोत्पत्तीची हुरूप ही उत्पन्न करतां येण्यासारखी आहे व तिला चैतन्य व ताकदही पण आणतां येण्यासारखी आहे. पाश्चिमात्य देशांतील तरुण लोक हीं तच्चें लक्षांत ठेवतील, तर थोड्याच वर्षांत त्यांचीं पुष्कळ दुःखें व संकटें कमी होऊन ते मानसिक, नैतिक व शारीरिक सुखाचाही उपभोग घेतील.

ह्या जननक्रियेंत फेरबदल करण्याचा जे कोणी अभ्यास करतील, त्यांना अतोनात ताकद प्राप्त होईल; त्यांच्यामध्येही विलक्षण अवसान उत्पन्न होईल; त्यांचा विलक्षण प्रभाव प्रगट होण्यास कारण होईल. विकाराची अशी पालट केली ह्याणजे त्याला अनेक शाखा फुटतात आणि त्यांच्यापासून फार फायदा होतो. प्राणाचें एक मोठें प्रभावशाली स्वरूप निसर्गानें कामवासनेमध्ये एकत्र करून ठेवलेले असते. त्याचा पाहिजे तेव्हां उपयोग करतां येतो. प्राणशक्तीचा प्रचंड सांठा एका अगदीं सुक्ष्म स्थळीं केलेला असतो. जनावरामध्ये उत्पत्तिक्रियेचा धर्म, ही एक अत्यंत प्रचंड संग्रहित केलेली शक्ति असते. ती शक्ति हवी तेव्हां काढून घेऊन तिचा उपयोग करतां येते किंवा विषयेच्छेकडेही खर्च करितां येते.

ही इच्छाशक्ति वळवून घेण्याचा योग्याचा व्यायाम अगदीं सोपा आहे. ती एक तालबद्ध प्राणायामाचीच जोडी असून ती सहज करतां येण्यासारखी आहे. त्याचा केव्हांही अभ्यास करतां येईल, तरी ज्या वेळीं एखादी इच्छा अत्यंत प्रबळ झाली असेल, त्या वेळीं त्याचा उपयोग करण्याबद्दल आमची आग्रहाची शिफारस आहे. ह्या वेळीं पुनरुत्पत्तीची इच्छा सहज जनन-

कार्याकडे वळवितां येर्इल, हें आही दुसऱ्या कलमांत दाखवूं. स्त्रिया किंवा पुरुष मानसिक क्रियोत्पादककर्म करीत असोत किंवा शारीरिक क्रियोत्पादककर्म करीत असोत, त्यांची ती क्रियोत्पादक इच्छा खालीं दिलेल्या व्यायामाच्या द्वारे बाहेर पाठवितात. अर्थात् वाचकांच्या ही गोष्ट लक्षांत येर्इल कीं, हा कांहीं प्रत्यक्ष पुनर्जनक रस न व्हे, कीं जो काढून कामीं लावावा असा. तर हें एक प्राणमय वायूरूपतत्त्व आहे. ह्याच्या योगानें दुसरें जागृत होतें. जननक्रियेचा जणों काय हा एक आत्माच होय.

पुनरुज्जीवनाचा व्यायाम.

इच्छेवर आपलें मन कायम करा आणि त्यांतून क्षुलक इच्छा व कल्पना अगदीं काढून याका. तसले विचार मनांत आले तरी धैर्य सोडूं नका. तर आपल्या मनाला आणि शरीराला बळकटी आणण्यासाठीं जें काय तुझी करणार, त्याच शक्तीचें तें घोतक आहे असें समजा. खालीं पडा, किंवा ताठ बसा आणि भानुचक्रापासून जननेच्छा काढून घेण्याची कल्पना मनांत कायम करा. कारण, प्राणजनक सर्व शक्तीचा सांडा भानुचक्रामध्येच सांठविलेला असून तेथूनच त्याचा व्यय होत असतो. नंतर ठेक्यावर श्वासोच्छ्वास करा. मनाची भावना अशी असूं या कीं, प्रत्येक श्वासावरोबर पुनरुत्पत्तीची इच्छा आपण आंत ओढीत आहोत. प्रत्येक श्वासावरोबर इच्छाशक्तीला हुक्म करा कीं ‘तिला जननेंद्रियभर्मापासून ओढून घेऊन ती भानुचक्रापर्यंत.’ ठेका जर नीट चालला असेल तर मनोभावही बरोबर वठेल व त्यांतून ती निघून वर जात आहे, असा तुझाला भास होऊं लागेल. हाच मनःशक्तीचा जोर तुझाला वाढवावयाचा असेल तर तो भानुचक्रापर्यंत न नेतां मस्तकापर्यंत न्यावा. त्याकरितां मनांत मेंदूची भावना धरावी. त्याला मेंदूमध्यें जाण्यालाच मनोमय आज्ञा यावी. ह्या शेवटच्या व्यायामांत त्या शक्तीचा जेवढा भाग मेंदूंत न्यावयाला मनाला सांगितला असेल, तेवढाच तो मेंदूंत जातो व वाकीची शक्ति भानुचक्रांतच सांठून राहते. हा बदललेला व्यायाम करतांना मस्तक नेहमीं थोडेसें हळूच पुढे करून थोडें वाकवावें लागते.



प्रकरण एकतिसावें

मनोधर्म

मूळ मन, स्थूल देहावरील त्याची सत्ता आणि मूळ मनावर इच्छाशक्तीचा परिणाम, ह्यासंबंधाने योगशास्त्राच्या विवेचनाशीं ज्यांचा विशेष परिचय असेल, त्यांना ही गोष्ट सहजीं कळण्यासारखी आहे कीं, मनुष्याचे मनोधर्म यांचा परिणाम स्थियांवर किंवा पुरुषांवरही अतिशय होतो. तेजस्विता, आनंदीपणा, प्रसन्नता इत्यादि मनोधर्म त्या त्या स्वरूपाने जडदेहामध्ये नेहमीं प्रगट होत असतात. त्याचप्रमाणे मनाची दुःखदस्थिति क्षणजे उदासीनपणा, थकवा, भीति, तिरस्कार, मत्सर, राग हेही सारे मनोविकार शरीरावर आपला अमंल गाजवितात व शरीरपकृतींत विघडाविघड करून सोडतात किंवा रोगही उत्पन्न करतात.

ही गोष्ट तर सर्वांच्याच अनुभवांतील आहे कीं, एखादी आनंदाची बातमी कानावर आली किंवा सभोंवार सारी मौजच मौज असली, तर आपल्या मनाला समाधान वाटते व हुरूप चढतो. त्याचप्रमाणे अमंगल वार्ता व सभोंवार अनर्थकारक देखावा दृष्टीस पडला तर आपले धैर्य खचते व मनाला उदासीनपणा येतो. आवडत्या पक्कानांचे भरलेले ताट पाहिले क्षणजे तोंडाला पाणी सुटते आणि कीड पडलेले लोणचे पाहिले कीं मळमळ सुटते.

आमचे मनोधर्म हे आमच्या मूळ मनोधर्माचे आरशांत पडलेले प्रतिबिंबच आहे आणि मनस्तत्त्व ज्या अर्थी प्रत्यक्ष जड शरीरावर अमंल चालविते, त्या अर्थी हेही अगदीं ओघानेंच सिद्ध आहे कीं, शारीरिक कार्यामध्येंच मानसिक स्थितीचे स्वरूपकार्य प्रगट होते.

दुर्विचार हे सभोंवार पसरून आळीपाळीने शरीराच्या भागाभागाची विघडाविघड करतात. त्यांची यथायोग्य जोपासना होऊं देत नाहींत. चंचल विचारानेही सुख नाहीसे होते आणि त्यामुळेही शरीर यथायोग्य पौष्टिकता धारण करीत नाहीं. रक्कही निःसन्त्व होते. शिवाय प्रसन्नता, सद्विचार इत्यादिकांनीं पचनशक्ति वाढते. समाधान वृद्धिंगत होते; रुधिराभिसरणाला मदत होते, इतकेंच नव्हे, तर तें एक शरीराला उत्तम पौष्टिक खाद्य होते.

पुळकळ लोकांचा असा समज आहे कीं, मनोविकारांचा परिणाम शरीरावर होतो, ही कल्पना केवळ भोव्या लोकांची असून वेडसर लोक असतात तेच त्यांत तल्लीन होऊन जातात; पण जे कोणी शास्त्रशोधकांनी शोध लावलेले दाखले पाहतील, त्यांची खात्री होईल कीं, ही कल्पना भोव्यसरपणाची नसून ती सत्याच्या पायावर उभारलेली आहे. त्याविषयी नानाप्रकारचे प्रयोग करून पाहिलेले आहेत. त्यांत पुळकळवेळां मनाच्या सुखदुःखाचा परिणाम शरीरावर फार त्वरित होतो असाच अनुभव आलेला आहे इतकेंच नव्हे, चिंतेमुळे मनुष्य आजारी होतो आणि सुखामुळे केवळ दुसऱ्याच्या आत्मसूचनेचा परिणाम होऊन मनुष्य दुःखमुक्त होतो. मनुष्य क्रोधाला वश झाला कीं, त्याच्या तोंडांतील लाळेचे विष होतें. आई क्रोधानें संतप्त होईल, किंवा भीतीने घावरून जाईल तर आईच्या स्तनांतील दूधही मुलांस विष होतें. मनुष्य अतिशय भेदरला किंवा नीतीब्रष्ट झाला तर, अन्नरससुद्धां वहावा तसा वहात नाहीं. अशाप्रकारचीं हजारों उदाहरणे देतां येतील.

मनस्तापानें मनुष्याला रोग उत्पन्न होतात. ह्यामध्ये आपल्याला कांहीं अंदेशा वाटतो काय? वाटत असेल, तर पाश्चिमात्य देशांतील कांहीं थोड्या नामांकित गृहस्थांच्या साक्षी ऐकाव्यात.

सर साम्युअल बेकर ‘ब्रिटिश एँड कारंन मेडिको चिरुरगिकल रेह्यू’ नामक ग्रंथांत ह्याणतात:—

“आफिकेत कितीएक प्रांत असे आहेत कीं, तेथें दुःखाना किंवा रागाचा कडेलोट झाल्यास हटकून ताप भरावयाचाच.”

सर बी. डब्ल्यू. रिचार्ड्सन हे आपल्या “डिस्कोर्स” नामक पुस्तकांत ह्याणतात:—

“मधुमेहाला मूळ कारण अकस्मात् भयंकर धक्का वसणे हेच असते; कारण उदासीनता उत्पन्न होण्याला मूळ कारण मनस्ताप असतो.”

सर जार्ज पागेट आपल्या “लेकर्चर्स” मध्ये ह्याणतात:—

“पुळकळ रोगांमध्ये मला आढळून आलें आहे कीं, वणाचे मूळ कारण मनाची दुःसह चिंता हेच असते.”

मर्चिंसन ह्यणतातः—

“मला मोठे आश्रय वाटते कीं, वारंवार पाहतों तो यकृतांत झालेल्या क्षताचे कारण चिंता किंवा असहा दुःख हेंच असल्याचे आढळते.”

डॉ. स्नो 'धिल्यान्सेट' मध्ये ह्याणतातः—

“ ब्राणचे पुष्कळ रोगी विशेषेकरून छातीवरचा ब्रण व मूत्राशयांतील ब्रण हा बहुतेक मनाच्या चिंतेने उत्पन्न झालेला आढळतो. ”

डॉक्टर वुइक्स ह्यांनी मानसिक दुःखापासून कामीण हेत असल्याचे सांगितले आहे. डॉक्टर चर्टन ह्यांनी 'ब्रिटिश मेडिकल जर्नल' मध्ये सांगितले आहे की, एकाला कामिणीचा रोग मनाच्या चिंतेपासून उद्भवला होता. डॉक्टर मेकंझीम ह्याणतात, "पुण्यकळ सुनबहिरे रोगी मनाला धक्का बसूनच झाले आहेत."

हंटर ह्यणतातः—“अंजीनिया पेक्टोरीस हा रोग संतापानें उद्भवतो व वाढतो。”

रिंचिर्डसन ह्याणतातः—“ त्वचेवर पुरळ उठला ह्याणजे मागाहून मनो-
विकाराचेही डाग डाग पडतात. ह्या सर्व रोगांमध्ये काळपुळी, केंपरे,
उन्मादवायु हे रोग मनश्चिंतेपासून उद्भवतात. मानसिक विकाराने शारीरिक
रोग उत्पन्न होणे ही किती लोकोत्तर गोष्ट आहे ! त्याचा अभ्यास करणे
जरूर आहे. ”

इमर गेट्स हाणतातः—“ माझ्या प्रयोगांच्या अनुभवावरून असे सिद्ध होतें कीं, व्यसन, दुराचार व मनोद्रेग इत्यादि हलक्या विचारांपासून शरीरांत अपायकारक रस खेळूळ लागतात. त्यांपैकीं कितीएक रस निखालस विषारी असतात. त्याचप्रमाणे सदाचार व मनस्वास्थ्य हांपासून रसायनिक असा पौष्टिक रस तयार होऊन तो रक्ताला व रक्तजीवांशांना जीवनरस देण्यास मदत करतो. ”

डॉक्टर हॉक टुके, 'मानसिक रोग' वैरे ज्यांनी मोठमोठे ग्रंथ लिहिले आहेत, त्यापूर्वी त्यांनी 'मानसोपचार' ह्याणून एक ग्रंथ लिहिला आहे, तो वाचून पाश्चिमात्य लोकांना मोठा चमत्कार वाटला. त्यांत त्यांनी हजारो रोग्यांची उदाहरणे दिलीं आहेत. ते रोग भयानेच उत्पन्न झालेले असून

त्यांत वेड, ब्रम, अर्धांगवाणु, कामीण, अकालीं केश पिकणे, टक्कल पडणे, दांत पडणे, परमा इत्प्रादि अंतर्भूत होतात.

समाजामध्ये जेव्हां सांथीचा रोग पसरतो, तेव्हां ही गोष्ट हटकून प्रत्ययास येते कीं, त्यांत भीतीनें मरणारांची संख्या अधिक आणि ह्याशिवाय इतर पुण्कळ लोक अगदीं थोड्याशा विकारानेही मृत्युमुखीं पडतात. हें तर सहज समजेल कीं, आपण जेव्हां ह्या गोष्टीचा विचार करतों, तेव्हां असें दिसून येतें कीं, सांसारिंक रोग, ज्या मनुष्याच्या प्राणतत्त्वांत विघडाविघड झालेली असते, त्याला ते लौकर पछाडतात आणि दुसरी गोष्ट भीति आणि उद्वेग हेच प्राणाची विघडाविघड करतात.

ह्या विषयावर उत्तमोत्तम अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत; तेव्हां त्या शिळ्या विषयावरच अधिक वेळ खर्च करण्यास आक्षांस सवड नाहीं. ‘विचार हे नेहमीं कृतीमध्यें प्रगट होतात.’ हा जो सिद्धांत आही वारंवार सांगतों आणि मनांत असलेले विकार शरीरावर दृश्यमान होत असल्याचेही प्रतिपादन करतों; त्याअर्थी हें प्रकरण संपविण्याच्या पूर्वी आमच्या वाचकांच्या मनावर त्यांतील थोडेसे सत्य घालणे अवश्य आहे.

योगशास्त्राचा अभ्यास करणाराच्या अंगीं शांति, धैर्य, ताकद आणि निर्धास्तपणा हे गुण उतरतात आणि ते अर्थातच शरीरावर प्रत्यक्षरूपानें दृश्यमान होतात. अशा मनुष्याला मानसिक शांति व निर्भयपणा हा आपो-आपच येत असतो. ते गुण मिळविण्यासाठीं त्यांना कांहीं निराळी खटपट करावी लागत नाहीं; परंतु इतरांना हे गुण जोंपर्यंत प्राप्त होत नाहींत, तों-पर्यंत ते जर खालच्या मंत्राचा जप करतील तर त्यांच्या अंगीं ते गुण सहज येतील.

‘तेजस्वी; आनंदी आणि सुखी’ ह्या शब्दांचा त्यांना आही जप करावयास सांगतों आणि त्या शब्दांचा वारंवार मनांत विचार करीत असावा. हे शब्द कृतीमध्यें आणण्याची खटपट करा, ह्यांजे तुळांला मानसिक व ऐहिक असे दोन्हीही कायदे होतील आणि आत्म्याचें सत्य व उच्च स्वरूप ग्रहण करण्याइतके तुमचें मन तयार होईल.

आत्म्याचे श्रेष्ठत्व.

योगशास्त्राच्या उंच उंच शाखा सोडून देऊन व त्याचे निराळेच पुस्तक काढण्याचे ठरवून फक्क जड शरीराच्या जोपासनेच्याच विषयावर सदरहू पुस्तक लिहिण्याचा निश्चय केला होता खरा; पण योगशास्त्रांतील प्रधानतत्त्वे ह्या विषयाच्या लहान शाखांस इतकीं निकट संबंधाचीं आहेत की, योगानें एखादें अगदीं क्षुल्लक कार्य केलें तरीसुद्धां तीं पुष्कळ अंशानें त्यांत येतातच. तेव्हां अजिबात फांटा देऊन आमच्या वाचकांस त्यांच्यापासून अलिम ठेवणें हें कांहीं बरें नाहीं. ह्यास्तव हीं ह्यांतच समाविष्ट होणारीं प्रधानतत्त्वे चार शब्दांत तरी सांगितल्यावांचून राहवत नाहीं.

‘योगशास्त्र’ हें आमच्या वाचकांना माहीत आहे, ह्यांत तर शंका नाहीं. तें मनुष्याला खालच्या स्थितीपासून हळूहळू वाढवीत वाढवीत आणि त्याला दृश्य स्वरूपाला आणीत. आणीत उच्च प्रतीच्या स्वरूपाला पोंचवितें. त्याच्या अंतःकरणांत तर त्याच्याहीपेक्षां उच्च स्वरूप जें आत्मतत्त्व त्याचे स्वरूप ठसवितें. आत्मा हा प्रत्येक मनुष्यांत आहेच; पण तो वारंवार आकुंचितपणानें हलक्या प्रकृतीने—वरच्या पटलानें इतका मर्लीन व अंधुक होऊन जातो कीं, तो ओळखतां येण्याचीसुद्धां मारामार. नीच योनीतूनसुद्धां तो उन्नतीला जाण्याचा उद्योग करीतच असतो. अशा प्रकारच्या उन्नत जीवाचे जड स्वरूप खनिज वनस्पति, श्वापदें आणि मनुष्य अशा प्राण्यांचीं शरीरे ह्याणजे उच्च तत्त्वांच्या प्रगतीचीं यंत्रेच होत; पण हा जड शरीराचा उपयोग-सुद्धां क्षणभंगुरच असतो. शरीर हें स्वतः तरी काय? अंगावर वस्त्र धारण करावयाचें, थोडासा उपभोग घ्यावयाचा व मागून तें फेंकून घ्यावयाचे अशापैकीच. तरीसुद्धां तें यंत्र मिळवावें व जपून ठेवावें, अशी त्याची फार इच्छा असते. हें शरीर जितके चांगले चांगले देतां येईल, तितकी तितकी तजवीज करतें आणि तो तेथें जीवमान राहण्याला जेवढें सामर्थ्य पाहिजे, तेवढेही देतो. ह्या ठिकाणीं कांहीं कारणाने—ते कारण जरी सांगतां येत नाहीं तरी—आत्म्याला अपुरतीं शरीरेसुद्धां पुरविलीं जातात आणि उच्च तत्त्वे अस-

तात तीं, यथायोग्य रीतीने तेथें राहण्याविषयीं मनःपूर्वक झटत असतात व त्याचें हैईल तितके चांगले करतात.

हीं जी आत्मसंरक्षणाची जन्माच्याही पूर्वीपासून बुद्धि असते ती, आत्म्याचेंच एक स्वरूप आहे. तें मूळ मनाच्या अगदीं प्रारंभीच्या तच्चाच्या द्वारे अनेक पायन्यापायन्यांनी काम करीत करीत अखेरीस तें मानसिक तच्चाच्या अत्युच्च स्वरूपाला पोंचते. आपल्या जड देहाला बळकटी आण-प्यासाठीं व जीवनचरित्र चालण्यासाठीं ज्या विचारशक्तीचा उपयोग करतो, त्यांत ती बुद्धीच्या रूपानेंही प्रगट होते; परंतु ! अरेरे ! ती बुद्धि मात्र आपले कर्तव्य बरोबर बजावीत नाहीं; कारण त्याची तिला जाणीव झाली न झाली तोंच ती मूळ मनाच्या कर्तव्यांत ढवळाढवळ करूळ लागते. ती दुसरीवर आपला पगडा बसविते आणि नाना प्रकारच्या कृत्रिम संवयी शरीरावर बलात्काराने लावून ठेवते आणि हैईल तितके निसर्गपासून दूर दूर नेत असल्याचें दृष्टेत्पत्तीस येते. एखादा मुलगा आईबापांच्या कचाटीतून मुक्त होऊन जसा मग अगदीं जेथें आईबापांच्या उपदेशाची कटकट चुकेल, तीं जेथें नजरेसही पडणार नाहींत, अशा लांबीच्या पळळ्यावर जातो आणि तेथें आतां आपण जाचांतून सूरळों—स्वतंत्र झालों असें त्यास वाढते; पण त्या मुलाला पुढे मात्र ती चुकी कळून येते आणि मग तो पुनः त्यांच्याच मार्गाने जाऊ लागतो. तशीच गोष्ट ह्या उपजतबुद्धीची आहे.

मनुष्याला अगदीं आरंभापासून तों आजपर्यंत असें वाढत आहे कीं, आपल्यामध्ये असें कांहीं तरी एक आहे कीं, त्याला हें आपले शरीर फार प्रिय आहे आणि त्याला हें आत्मसंरक्षणाचें काम आपल्याहून अधिक समजते; कारण उपजतबुद्धि वनस्पतीच्या, पशुपक्ष्यांच्या किंवा स्वतःच्या शरीराच्या द्वारे जें काम करते त्यापेक्षां अधिक काम कांहीं मनुष्य आपल्या बुद्धीनेसुद्धां करूळ शकणार नाहीं आणि तो तर ह्या मानसिक तच्चाला आपला अगदीं जीव कीं प्राण समजतो आणि तो आपलीं कर्तव्ये विसरून त्यालाच पाहिजे तसें करूळ देतो. आजकाल मनुष्यांनी आपणाला योग्य ह्याणन रहाणी ही स्विकारली आहे, तरी ती ह्या उत्कांतिकालांतही फिरेल व

पुनः मूळ पदावर येईल. मग ती आज येवो कीं उद्यां येवो. सर्व आयुष्य नैसर्गिक पद्धतीने वागून घालविणे महा कठीण कर्म आहे. ह्याकरितां पूर्वीची कांहीं ना कांहीं तरी कृत्रिम वागणूक ही प्रचारांत आलीच पाहिजे. कांहीं झाले, तरी आत्मसंरक्षणाची जी नैसर्गिक बुद्धि आहे ती व अधिक काल वांचण्याची जी दृढतर इच्छा आहे ती फार मोठी आहे आणि तीच मध्ये घेणाऱ्या अडचणी विचाराविचारानेच दूर करण्याची तजवीज करून सुधारक ह्याणविणारे लोक ज्या वेडेपणाच्या व भलभलत्या संवयी लावून घेतात, त्यांपेक्षां आपले काम कोणाच्याही अदमासाच्या पुण्कळ बाहेर इतके उत्तम करते.

तथापि ही एक गोष्ट विसरतां कामा नये कीं, मनुष्य जसजसा उन्नतीला चढतो व आपली अध्यात्मिक वृत्ति अधिक स्पष्ट प्रगट करतो, तेव्हांच त्याला उपजतबुद्धीची—आही तर तिला अंतर्ज्ञान ह्याणतो—अधिकाधिक ओळख पटून तीच त्याला पुन्हां परत निसर्गावर आणते. ह्या जाणिवेचा प्रभाव आज-मितीलासुद्धां आपल्या डोळ्यासमोर आहे. गेल्या थोड्या वर्षामध्यें जी चैन व ज्या नाहीं नाहीं त्या कृत्रिम संवयी आपल्या लोकांत दृष्टीस पडत होत्या त्या आतां हल्लहल्ल कमी होऊन लोक निसर्गाकडे वळूं लागले आहेत व व त्यांची रहाणी साधी होत चालली आहे. आपल्या सभोंवार पाळा पाढणारे सुधारक लोक ह्यांची राहणी, त्यांच्या संवयी, त्यांचे चोचले हें पाहून प्रथम प्रथम तर हांसूच येत असे. तिच्यांतून आमची सुटका न होईल, तर तिच्या भाराने ती सुधारणा व तिच्यावरोवर आळीही सरे रसातळास जाऊ!

ज्या स्त्रीपुरुषांमध्यें अध्यात्मिक तेज प्रगट झाले असेल, ते ह्या कृत्रिम रहाणीला व चालीरीतीला अगदीं कंटाळून जातील आणि ते मोळ्या आनंदाने व दृढनिश्चयाने फिरून नैसर्गिक रहाणीने राहूं लागतील, व अगदीं साधेपणाने वागतील. तरुण वयामध्यें ज्या कृत्रिम संवयींनी व व्यसनांनी लोक बद्ध होतात, त्यांतून आपण केहां एकदां सुटूं असें त्यांस होऊन जाईल आणि त्या सुटल्या ह्याणजे त्यांना हायसें वाटून ते ह्याणतील कीं; “बरें झाले बुवा. फार दिवसांनी एकदां घर गांउले! ” आणि तेथें बुद्धि स्थिर होऊन केलेले सर्व अपराध डोळ्यांना दिसूं लागतील; तेव्हां

‘‘जाऊं या’’ असें ह्याणन ती निसर्गाकडे परत येईल व आपलें काम अगदीं चोख बजावीत राहील आणि मूळ मनाला, स्वयंसूतीला तिचे काम खुशाल करूं देईल, त्याच्यांत यात्रिंचित् ही अडथळा करणार नाहीं.

सान्या हटयोगशास्त्राची रचना, ह्याच निसर्गाकडे परत येण्याच्या पायावर केलेली आहे. त्याचा दृढतर विश्वास आहे की, मूळ मनामध्ये जें कांहीं भरलेले असते, तेंच त्याला पुष्ट करील व आरोग्यस्थितीत ठेवील आणि जे ह्या निसर्गाच्याच अनुषंगानें वागून “जाऊं या” ह्या मंत्राचा जप करतील आणि जे ह्या कृत्रिम युगामध्ये होईल तितके निसर्गास धरून वागतील, तेच सुखास पात्र होतील. ह्या लहानशा पुस्तकांत मनुष्यानें भलभलत्या संवयी व कृत्रिम चाली सोडून देऊन निसर्गाच्या रहाटीकडे वळावें ह्याणनच निसर्गाचे मार्ग कोणते आणि पद्धति कोणत्या त्या दाखवून देत आहों. आही कांहीं एखादा नवाच पंथ दाखवून दिला अशांतला भाग नाहीं, तर आपला जुना राजमार्ग सोडून आपण जे आडमार्गाला लागलों आहोत ते आपल्या पहिल्या मठलेल्या मार्गाकडे वळा असेंच ओरडून सांगत आहों.

हीही गोष्ट आमच्या ध्यानांत नाहीं असें नाहीं की, पाश्चिमात्य स्त्री-पुरुषांना असें करताना अतिशय जड गेल्यावांचून राहणार नाहीं; कारण, ऐषआरामाची लागलेली चट सोडून साधेपणानें वागणे फार कठीण काम आहे. त्यांच्या सभोवार सान्या कृत्रिमतेचा पाळा पडून त्यांना ह्या किंवा त्या मार्गानें आपल्याकडे ओढीत असतो. तरीसुद्धा प्रत्येकानें मनावर घेतलें तर तो आपल्याकरितां व इतरांकरितां प्रत्यहीं कांहीं ना कांहींतरी ह्या युक्तीनें करूं शकेल आणि प्रत्येक मनुष्य एकामागून एक ह्या कृत्रिम संवयी कशा सोडून देतो ह्यावद्दल आश्रव्य वाटेल.

ह्या आमच्या उपसंहाराच्या प्रकरणांत आपल्या मनावर अशी गोष्ट ठसवून द्यावयाची आहे की, आत्म्याकडून जशी ऐहिक जीवनक्रमाची उन्नति करून घेतां येते, त्याप्रमाणेंच मानसिक शक्तींतही वृद्धि करून घेतां येते. कोणालाही प्रत्येक दिवसाच्या आयुःक्रमांत सन्मार्ग कोणता तो दाखवावा ह्याणन किंवा आपल्या आयुःक्रमांत जे जे घोटाळव्याचे ह्याणन प्रभ उद्भवतील

त्यांतून पार पडण्यासाठीं आपल्या आत्म्यास शरण जातां येईल व त्यावर श्रद्धा ठेवतां येईल. प्रत्येक मनुष्य जर आत्म्यावर विश्वास ठेवील, तर त्याच्या जुन्या संवयी आपोआप गळून पडल्याचे त्याला आढळून येईल. त्याची भलतीच अभिरुचि मुळींच दिसणार नाहीं; साध्या राहणींतच त्याला आनंद व सुख वाढू लागेल आणि तो जन्म त्याला निराळाच भासूं लागेल.

कोणीही आपल्या ऐहिक जीवनक्रमापासून आत्मविश्वास कधींही ढळू देऊ नये; कारण प्रत्येक वस्तु आत्म्यानेच व्यापलेली आहे आणि तीच दृश्यामध्ये प्रगट होते. (किंवहुना त्याच्या द्वारे.) त्याचप्रमाणे अत्युच्च मानसिकस्थितींसुद्धां कोणालाही आत्म्यावरोबर खातां येईल, आत्म्यावरोबर पितां येईल व आत्म्याशीं विचारही करतां येईल. ‘हे अध्यात्मिक आहे आणि हे अध्यात्मिक नाहीं’ असे ह्याणावयाला जागाच उरत नाहीं; कारण ज्ञानदृष्टीने पाहिले, तर सारे अध्यात्मिकच आहे.

आतां सरतेशेवरीं कोणाला जर अशी इच्छा असेल की, आपली जीवनयात्रा ह्याणजे आत्म्याचे परिपूर्ण यंत्र--किंवा प्रतिबिंब व्हावें--तर त्यानें आपल्या नैसर्गिक भागांतील जो अध्यात्मिक भाग आहे, त्याच्यावर सर्वथैव श्रद्धा व विश्वास ठेवून चालावे. त्यानें हे पक्के ध्यानांत ठेवावें की, आपल्यामध्ये जी आत्मजोत आहे ती त्या परमात्मप्रकाशाचीच लागलेली आहे; आत्मसागरांतील तो एक बिंदु आहे; तो आत्मसूर्याचा एक किरण आहे. त्यानें समजावें की, आपण शाश्वत स्वरूपीं आहोंत; नेहमींसारखे वाढतों, उन्नतीला पोंचतों व प्रगट होतों. तो नेहमीं प्रधान हेतूकडे चाललेला असतो. त्याचा खराखुरा निसर्ग ह्याणजे हल्लींच्या स्थितींत असलेला मनुष्य, अपूर्ण--मानसिक दृष्टीने ग्रहण करण्यास असमर्थ. वर वर जाण्याची हौस मोठी. जे स्वतःच अनंत नामांनी व स्वप्नांनी व्यक्तदशेस येते, त्या जीवन-निधींतीलच आपण सारे एक अंश आहोंत. आपण सारे त्याचाच एक तुकडा. त्याच्या स्वरूपाची अंधुक अंधुक कल्पना जरी आझांला करतां आली, तरीसुद्धां आमच्या जीवनाचा व प्राणाचा प्रभाव एवढा प्रचंड आमच्यावर वाहू लागेल की, आमचीं शरीरे आपोआप उत्तम चालूं लागतील;

कीं, तें परिपूर्ण रूपानें व्यक्त होईल. आपण प्रत्येक परिपूर्ण शरीराची कल्पना मनांत आणूंया व असें वागण्यासाठी प्रयत्न करूया कीं, आपल्याला त्याच्या दृश्य आकारांत वाढतां येईल आणि हें आपल्याला साध्य आहे.

जड शरीरावर सत्ता करणारे नियम आहेत. ते सांगण्याचा आखी प्रयत्न केला आहे. त्यांची आज्ञा तुक्षाला जितकी पाळवेल तितकी पाळा. प्राणाचा आणि सामर्थ्याचा प्रवाह वाहणें योग्य आहे तितका वाहूंया. त्याच्या आड जितके थोडे येवेल तितके थोडे या. प्रिय वाचकहो ! पुनः परत निसर्गाकडे चला. हा जीवनाचा लोढा आमच्यावर सपाटून वाहूंया, ह्याणजे आपलें सर्वांमध्ये कोटकल्याण होईल. सर्व कांहीं आपल्या मनासारखे व्हावें ही इच्छा टाकून या. ‘तर आझासाठीं जे कांहीं होणार असेल तें होऊं या’ असें ह्याणा. ह्याला फक्त अद्भुत श्रद्धा आणि अविश्रांत उद्योग हींच पाहिजेत. तेवढीं यावीत आणि मग काय हेतें तें पहावें.

॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः ॥



लोकमित्रकार्यालयानि मित्रणार्थि उपस्थुक् सुस्थकै.

तुलडीनी नवि.

	र. जा. पै	पुस्तकार्थी नाम.	र. आ. पै
१ अनुभवविदु ...	१००	०-१-५२७ मित्रित्वामस्ताचा १५ वा अं.	०-२-०
२ भवत्ताक्षरात् ...	१००	०-१३-०२८ भीतक्षानी माटिती ...	०-३-०
३ सौदैर्यहानि ...	१००	०-१५-०२९ सुनीतिभाष्यत ...	१२-०
४ सत्तारदर्शन	०००	१-४-०३० दत्तप्रजा ...	०-५-०
५ हृष्णात् ...	१००	०-३-००३१ चारितार्थताथन ...	०-३-२-०
६ दत्तमायन-पूर्व्याणकौड	१००	१-३-००२२ रामराम व शाहै रामयाचें पु. ०-६-०	
७ आर्यी-पूर्व्याणकौड (स्त्री)	१००	१-२-००२३ सार्वग लालयाचें पुस्तक ...	०-६-०
८ खित्राचे वर्णन्याचे देव	०००	०-०८-००३४ कोती कस्ता काडता ?	०-३-०
९ मुठाचे उत्तरासाठी मंदे	०००	०-०३-००३५ साने कायाचे पुस्तक ...	०-०४-०
१० सिविनिवार्यप्रज्ञित	०००	१-०-०२-०३६ तिरपेतली कारायाचें पुस्तक	०-०४-०
११ मुठाचे नवित चिंचोदातरो वाचनात ११ ३७ वानितावोध चिंचा माहता-प्रवोरंजन-४६			
१२ मुठीकाळी विनते-दाहरी वाचनात ११ ४८ वानित खालवी			०-१०-०
१३ उद्यानप्रेम (गथ वाच्य)	१००	१-१०-०३९ राजभैतिक कामस्थान ...	०-१२-०
१४ छातीकाळा भूमुख तुरसे गोष्टी-६०-४० प्रवायदन लालयाचे			०-३-०
१५ खित्राची उद्योगशाळा	१०१	१-०४-००४७ शालेकुऱ्ज	०-४-०
१६ जिविगामूली	०००	०-८-००२८ नुरीया काढवी	०-०८-०
१७ नदुविद्या पंथ	०००	१-४-००५३ मात्राचे टोकोक ...	०-१०-०
१८ गोहत्री अंगठी	०००	१-६-००५४ खालीपुरांगलखगविद्या	०-३-०
१९ वीरीगता परिमि	००१	१-४-००५५ सार्थ पालीची कारिका	०-३-०
२० मतोनक गोष्टी	०००	१-८-००५६ सिद्धिसन्दर्भतिशी ...	०-३-०
२१ अत्मापुरवोध	०००	१-४-००५७ लोकमित्र काढवी	०-१२-०
२२ संस्कृत करीची	०००	१-६-००५८ अमेरिकेचा इविहास	०-१२-०
२३ करुनेनरी	०००	१-४-००५९ वीस्वामीचित्रसारमृत	०-८-०
२४ विचारप्रियोनगो	००१	१-०५-००५० श्रीकृष्णस्वामीविजय	०-१३-०
२५ संतनिगाय	००१	१-६-००५१ भक्तलालता	०-४-०
२६ कोतिलो वोझु	०००	०-१०-००५२ पेटं मठमे	०-३-०
२७ ज्वाप्रसानग	०००	०-१०-००५३ तिसेत्वें पुस्तक	०-३-०